

**THE BOOK WAS  
DRENCHED**

UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_196056**

UNIVERSAL  
LIBRARY











# जीवितकर्तव्य

अथवा

## संसारकर्तव्य

हा ग्रंथ

दी राइट ऑनरेबल लॉर्ड एन्डबरी

एफ. आर. एस्., डी. सी. एल्., एल्एल्. डी.

( सर जॉन लबकू ह्या नांवानें जे विश्रुत आहेत. )

ह्यांच्या.

“ The Use of Life ” ह्या ग्रंथाघारें

दत्तात्रेय नारायण नाबर, बी. ए., एल्एल्. बी.

ह्यांनीं लिहिला.

( आवृत्ति दुसरी )

प्रकाशक

बळवंत गणेश दाभोळकर  
नारायण पेठ, घर नंबर. ४६८, पुणे सिटी.

मुद्रकः—केशव रावजी गोंधळेकर, “ जगदितेच्छ ”

छापखाना, शनवार पेठ, पुणे.

शकवर्ष १८३४—इ० सन १९१२

[ कापीराइट प्रकाशकाकडे आहे. ]

## पुढील ग्रंथ

“ जीवितरहस्य अथवा जीविताचें कोडे ” हा  
रा० सा० हरि गणेश गोडबोले, आत्मविद्या ग्रंथाचे  
कर्ते, हे लिहीत आहेत. लवकरच छापण्यास सुरवात  
होईल.

ब० ग० दाभोळकर.

माझे प्रिय आणि पूज्य वडील बंधु

## बाजी नारायण नाबर

( जे परलोकवासी होण्यापूर्वी ठाणें हायस्कूलचे  
हेड्मास्तर होते, व कांहीं वर्षांपूर्वी पुणें एथें  
दक्षिणाप्राइज् कमिटीचे सेक्रेटरी आणि  
मराठी ट्रान्स्लेटर होते. )

ह्यांच्या

कर्तव्यनिष्ठा—सत्यप्रीति—सुजनता—प्रेमळ  
व निरभिमानवृत्ति आदिकरून  
गुणांचे स्मरणार्थ

हा ग्रंथ

मराठी भाषेचे अभिमानी यांस

सन्मानपूर्वक सादर केला आहे.

दत्तात्रेय नारायण नाबर.



## प्रस्तावना

ज्या ग्रंथकाराच्या कृतीच्या आधारे हे पुस्तक रचिले आहे त्यांचे नांव मराठी वाचकांस " संसारसुख " ह्या पुस्तकाच्या द्वारे पूर्वीच विश्रुत आहे. मूळ ग्रंथ मी सहज वाचावयास घेतला असता मला तो इतका रम्य वाटला की त्यांचे मराठी भाषांतर करावे अशी माझ्या मनास स्फूर्ति झाली. त्याप्रमाणे कांहीं भाषांतर मी केवळ आपल्या मनाच्या हौसेकरितां म्हणून केले. त्या वेळीं ते छापून प्रसिद्ध करावे अशी कल्पना माझ्या मनांन नव्हती. पण पुढे ते भाषांतर पुरे करून प्रसिद्ध करावे व आपल्या जन्मभाषेची यथामति सेवा करावी असा विचार मनांत येऊन मूळ ग्रंथकार सर जॉन लबक् ह्यांजपार्शी भाषांतराची परवानगी मागितली, व ती त्यांनीं आपल्या नेहर्मांच्या उदार स्वभावास अनुसरून मोठ्या खुषीने दिली.

सर जॉन लबक् हे इंग्लंड देशांतील एक धनिक गृहस्थ आहेत. त्यांनीं मनांत आणिले तर केवळ ऐषारामांत रहाण्यासारखे त्यांचे वैभव आहे. तथापि आपले कतंव्य उत्तम रीतीने बजाविणे, व आपल्या देशबांधवांचे आपल्या हातून होईल तेवढे कल्याण करणे ह्यांतच त्यांना सौख्य वाटते. ते आपली खासगी कामे संभाळून मोठमोठ्या सार्वजनिक कामांत निमग्न असतात. असे असून त्यांनीं आजपर्यंत नानाविध विषयांवर अत्यंत मनोहर आणि उपयुक्त अशीं वीस पुस्तके लिहिली आहेत. व तीं

जगांत जेथे जेथे इंग्रजी भाषेचा प्रसार झाला आहे त्या सर्व देशांत फार लोकप्रिय होऊन त्यांच्या पुनःपुनः आवृत्त्या निघत आहेत. ह्या थोर गृहस्थांची योग्यता ध्यानांत आणून सरकाराने त्यांस मोठमोठे किताब दिले आहेत. व गेल्या वर्षी त्यांस ब्यारन् ही पदवी देण्यांत आली. म्हणून ह्यापुढे ते लॉर्ड एव्हबरी ह्या नांवाने लोकांस माहित होतील.

आपल्या जीविताविषयी आपण विचार करूं लागलों म्हणजे दोन प्रश्न मनापुढे उभे राहतात:—पहिला, ह्या जगांत माझे काय कर्तव्य आहे ? दुसरा, ह्या संसारांत कांहीं सौख्य आहे किंवा नाही ? ह्यांपैकी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर “संसारसुख ( The Pleasures of Life )” ह्या ग्रंथांत दिले आहे, व पहिल्याचे उत्तर प्रस्तुत\* ( The Use of Life ) पुस्तकांत दिले आहे. म्हणून ही दोन्ही पुस्तके एकाच ग्रंथाचे दोन भाग आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.

ह्या पुस्तकांत मूळ ग्रंथाचा सर्व भावार्थ यथामति आणण्याचा प्रयत्न केला आहे. कांहीं ठिकाणी देशकालवर्तमान ह्यांस अनुसरून अवश्य तो फेरफार करणे भाग पडले आहे. उदाहरणार्थ, देशभक्ति ह्या प्रकरणांत केवळ भाषांतर करून निर्वाह लागला नसता. कारण मूळ ग्रं-

\* जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर व ग्रंथाची बरीच पृष्ठे छापून झाल्यानंतर रा. रा. बाळ गंगाधर टिळक यांनी ह्या ग्रंथास “संसार-कर्तव्य” हे दुसरे ना. भाषिधान सुचविले. ते यथार्थ आहे, आणि एका भागाचे नांव संसारसुख व दुसऱ्याचे संसारकर्तव्य ह्या योजनेला हि युक्त आहे, म्हणून मुखपृष्ठावर व बाइंडिंगचे कव्हरावर दोन्ही नांवांचा उल्लेख करण्यांत आला आहे. ब० ग० दा.भोळकर.

थांत इंग्लंड देशास अनुलक्षूनच त्या विषयाचा विचार केला आहे. तो मराठी वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकांत सर्वथा अस्थानी झाला असता. त्याचप्रमाणे दुसऱ्या कांहीं थोड्या स्थळीं मूळ ग्रंथांचे धोरण लक्षांत ठेवून नवीन मजकूर घालण्याचे धाष्टर्य निरुपायास्तव केले आहे.

मूळ ग्रंथांत इंग्रजी कवींचीं पद्ये ठिकठिकाणीं घालून शोभा आणिली आहे. त्यांपैकीं बहुतेकांचा भावार्थ पद्यरूपानें मराठींत आणण्याचा प्रयत्न अल्पमतीनें केला आहे. व संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांतील समानार्थक पद्ये अवलोकनांत आलीं तेवढीं घातलीं आहेत.

हे पुस्तक तयार करण्याच्या कामीं रा० रा० नारायण चिंतामण केळकर, बी. ए., श्रीनिवास त्र्यंबक द्रवीड, बी. ए., एल्. एल्. बी., व तुकाराम विठ्ठल ठाकूर ह्यांनीं साहाय्य केले आहे, व रा० रा० दत्तात्रेय दळवंत पारमनीस ह्यांनीं कांहीं उपयुक्त सूचना केल्या आहेत, त्याबद्दल त्या सर्वांचा मी आभारी आहे. फ्रेंच व लॅटिन् भाषेंतील वचनांचा अर्थ करण्याच्या कामीं रेव्हरंड् मि० हेन्री ब्रूस ह्यांनीं मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानणें जरूर आहे.

सरतेशेवटीं, मराठीभाषेचे निःसीम भक्त रा० रा० बळवंत गणेश दाभोळकर ह्यांनीं ह्या पुस्तकास आपल्या अमूल्य ग्रंथमालिकेंत स्थान देऊन त्याचा बहुमान केला, व प्रकाशनाचे काम चांगल्या रीतीनें तडीस नेले, ह्याबद्दल त्यांचे आभार मानून ही प्रस्तावना पुरी करितों.


## दुसरी आवृत्ति.



पहिल्या आवृत्तीत राहिलेलीं अशुद्धें दुरुस्त केलीं आहेत; व कचित् स्थली थोडा नवीन मजकूर घातला आहे.

द० ना० नाबर.

# अनुक्रमणिका आणि प्रस्तावना.



( ओंवी-अर्ध )

प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पंचीकरण ॥

—रामदास

“ ह्या जगांत माझे कर्तव्य काय आहे ? ” ह्याचे उत्तर हा प्रस्तुत ग्रंथातील विषय असल्याबद्दल ग्रंथकर्त्यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितलेच आहे. माझ्या मते सर जॉन लबक ह्यांनी आपल्या विचारसरणीत ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टींनी ह्या विषयाचे प्रतिपादन केलेले आहे. प्रकरण १ ते १३ ऐहिक कर्तव्याविषयीची आहेत; आणि प्रकरण १४ ते १९ ही पारमार्थिक विचाराची आहेत. आतां सर जॉन लबक ह्यांचा विचारमालिका कशी सुरू होते तें पाहूं.

ह्या सृष्टीचे क्षणभर अवलोकन केले असतां आपणांस असें दिसून येईल कीं आपण ह्या सर्वांचे अधिपति आहो. सकल स्थावरजंगमात्मक वस्तु आपणांकरितांच निर्माण झालेले आहे. मग असें आहे तर, प्राणिमात्रांप्रमाणे प्रजोत्पादन करून लय पावणे एवढीच मनुष्यजन्माची इतिकर्तव्यता आहे, कीं जीवितसफल होण्यास श्रेष्ठ असें आपले कांहीं संसारकर्तव्य आहे ? मनुष्य लक्षांत घेईल तर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न सकृद्दर्शनी त्याच्या पुढे उभा राहिल. ( प्रकरण १-पृष्ठ १ )

ह्या प्रश्नाचे उत्तर देऊं लागलों म्हणजे, ऐहिक दृष्टीने विचार करतां, कोणतेहि संसारकर्तव्य नीटनेटके बजावितां येण्यास द्रव्याची प्रथमतः अपेक्षा दिसून येते. कारण द्रव्याच्या अनुकूलतेनें सर्व कांहीं साध्य होतें. मात्र तें सं-

पादन करण्यास व्यवहारचातुर्ये आधीं असावे लागते.  
( प्रकरण २—पृष्ठ ३५ व प्रकरण ३—पृष्ठ ५९ )

पण व्यवहाचातुर्य हे नैसर्गिक आहे. ते मुद्दाम ओढून ताणून आणून म्हटले तरी त्यापासून व्हावा तसा कार्यभाग होणार नाही. म्हणून द्रव्यसंपादनाकरितां पुष्कळांना श्रमच करावे लागतील, आणि श्रम करणारास विश्रांतीची किंवा मनोरंजनाची आवश्यकता मागोमाग आलीच. ( प्रकरण ४—पृष्ठ ८५ )

आतां श्रम किती करावे आणि विश्रांति किती घ्यावी ह्याचा तरी मेळ पाहिजे. म्हणजे मनुष्याने आपल्या आरोग्याकरितां जपले पाहिजे. ( प्रकरण ५—पृष्ठ १०९ )

एथपर्यंत विचार झाल्यानंतर पुढे असे उघड होते कीं मनुष्य कितीहि चतुर असला किंवा त्याने कितीहि श्रम केले तरी त्याला एकट्याला द्रव्यसंपादनाचा मार्ग सुसाध्य होणार नाही. तो ज्या राष्ट्रदेहाचा अवयव असेल त्याची अवस्था जर उत्तम असेल, म्हणजे त्या राष्ट्राची सांपत्तिक स्थिति जर बरी असेल, तरच त्याला सर्वांबरोबर द्रव्यसंपादनाचा मार्ग सुखकर होईल. म्हणून राष्ट्रवाकरितां, त्याच्या उन्नतीकरितां, किंवा राष्ट्रीय शिक्षणाकरितां प्रत्येकांने आपणांकडून होईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. ( प्रकरण ६—पृष्ठ १२७ )

पुढे असा विचार होतो कीं, राष्ट्र म्हणजे अनेक व्यक्तींचा समुदाय, आणि त्या अनेक व्यक्तींपैकींच आपण एक, त्या अर्थी राष्ट्रीय शिक्षण म्हणजे प्रत्येकाचे आत्म-शिक्षणच होय. ( प्रकरण ७—पृष्ठ १४५ )

आतां आत्मशिक्षण हें वाचनानें प्राप्त होतें. म्हणजे मागच्यास ठेंच पुढचा शहाणा ह्या न्यायानें पूर्वींच्या लोकांच्या अनुभवाचें शिक्षण वाचनानें मिळतें. आणि तें गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वास साध्य करून घेण्याचा पुस्तकालयें हा राजमार्ग असून, सांप्रतकालीं तो खुला आहे.

( प्रकरण ८—पृष्ठ १६३ व प्रकरण ९—पृष्ठ १७९ )

वाचनाचा परिणाम देशभक्ति हा आहे. कै० महादेव गोविंद रानडे, श्रीमन्महाराज सयाजीराव गायकवाड हे देशभक्तीचे मूर्तिमंत पुतळे होते व आहेत. ते त्यांचें वाचन म्हणूनच होत. ( प्रकरण १०—पृष्ठ १८७ )

देशाविषयीं एकदां प्रीति उत्पन्न झाली म्हणजे प्रत्येक नागरिकाचें आपल्या देशाविषयीं काय कर्तव्य आहे हें मनांत येतें. ( प्रकरण ११—पृष्ठ २०९ ) व आपण ज्या समाजांत राहतों त्या समाजाविषयींचें प्रेम दुष्णातून सामाजिकवतनाचा आळा आपणांला बसतो. (प्र. १२पृ. २२९)

अर्थातच देशाच्या कल्याणाकरितां मनुष्यानें, आपला अमोल वेळ फुकट दवडूं नये. देशभक्तीच्या उद्योगांत त्याचा अंत व्हावा. ( प्रकरण १३—पृष्ठ २४९ )

एवंच द्रव्य ह्या मध्यबिंदूपासून देशकल्याणाविषयीं सतत उद्योगापर्यंतच्या त्रिज्येनें जें वर्तुल काढितां येईल त्याच्या आंत संसारसंबंधी मनुष्याचें ऐहिक कर्तव्य संपतें. कारण देशभक्ति ही एकप्रकारें ईशभक्तिच आहे, आणि देशकाजांत गढून जाणें ही ऐहिक दृष्टीनें परमेश्वराशीं तद्रूपताहि आहे. प्रस्तुत ग्रंथाचा पहिला भाग एथें पुरा होतो.

आतां उद्योगानें ( तपानें ) माणूस बुद्धिमान् होतो,

म्हणजे स्वयंज्योति होतो. ( पृष्ठ २९४ ह्यावरील टिपेत\* ह्याविषयी मी उल्लेख केला आहे. ) ही ज्योति सदैव प्रकाशित राहण्याकरिता उद्योगाचे ठायी श्रद्धा असली पाहिजे. पारमार्थिक दृष्टीने परमेश्वरप्राप्तीचा निर्झर श्रद्धेपासून उगम पावतो. ( प्रकरण १४-पृष्ठ २७१ )

उद्योगाचे ठायी श्रद्धा असावी, त्याप्रमाणेच तो सदिच्छेने, सद्धेतूने किंवा सदाशेने करावा; आणि प्राणिमात्रांच्या कल्याणाकरिता औदार्याने म्हणजे सुजनतेने करावा. ( प्र० १५-पृष्ठ २८५ व प्र० १३-पृष्ठ २२९ )

मात्र त्या सुजनतेची पात्रता अंगी येण्यास सद्धर्तन आवश्यक आहे. इतकेंच नाही तर, परमेश्वरप्राप्तिरूप वर्तुलाचा तो मध्यबिंदुच आहे. ( प्र० १७-पृष्ठ ३१३ )

कारणसद्धर्तनाने शांति आणि सौख्याचा लाभ होतो. आणि हेच मानवधर्माचे किंवा संसारकर्तव्याचे सार आहे. ( प्रकरण १८-पृष्ठ ३३५ व प्रकरण १९-पृष्ठ ३५५-७६ ). एथे प्रस्तुत ग्रंथाचा दुसरा भाग पूर्ण होतो.

एकंदरीने पाहतां, वित्तशुद्धीने ऐहिकदृष्ट्या आणि चित्तशुद्धीने पारमार्थिक दृष्ट्या परमेश्वरप्राप्ति करून घेणे हा मानवजीविताचा किंवा संसाराचा उद्देश होय, हा प्रस्तुत ग्रंथातील विषयाचा इत्यर्थ आहे.

बळवंत गणेश दाभोळकर. प्रकाशक.

\* हे स्वयंज्योति गृहस्थ रा० रा० गणेश कृष्ण आपटे, ता. १५ नवंबर १९१२ रोजी परलोकवासी झाले. त्यांचेविषयी माझी अत्यंत पूज्यबुद्धि असल्यामुळे त्यांचे निधनवृत्त एथे नमूद करून ठेवितों. ब० ग० दा० .

प्रकरण १

अत्यंत महत्त्वाचा प्रश्न

( ओंवी )

धन्य धन्य हा नरदेहो । एथील अपूर्वता पहा हो ॥  
जो जो काजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १

—रामदास

## प्रकरण १

### अत्यंत महत्त्वाचा प्रश्न

ह्या संसारांत आपणास पुष्कळ गोष्टी शिकावयाच्या आहेत. त्यांपैकी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ह्या जगांत कसे रहावे ही होय. लोक आपल्या जीविताच्या संरक्षणासाठीं जितकी काळजी वाहतात तितकी दुसऱ्या कशाचीहि वहात नसतील. पण ते जीवित उन्नत आणि सफल होण्याकरितां मनापासून खटपट करणारे लोक फार थोडे असतात.

जीवित सफल करून घेणे ही कांहीं सामान्य गोष्ट नाही. हिपॉक्रेटिस् ह्याने आपल्या वैद्यक ग्रंथाच्या आरंभी असे म्हटले आहे कीं “ आयुष्य अल्प आहे, ज्ञान अनंत आहे; अनुकूल समय थोडे व चंचल आहेत; अनुभवजन्य ज्ञान संशयात्मक आहे. व सत्य अनुमान फार कठिण आहे. ” एका संस्कृत कवीची अशाच अर्थाची उक्ति आहे:—

( श्लोकार्ध )

\*अनंत पारं किल शब्दशास्त्रं । स्वल्पं तथायुर्बहवश्च विघ्नाः ॥

—सुभाषित

( श्लोकार्ध )

\* शास्त्रे फार अपार जीवित तुझे अत्यल्प कीं मानवा ।

तेही विघ्नशताभिभूतचि असे नाहीचरे वानवा ॥

ह्या जगांत सुख आणि यश ह्या दोहोंची प्राप्ति आह्यां मनुष्यांच्या स्थितीपेक्षां देखील कृतीवर जास्त अवलंबून आहे. मनुष्याच्याच कृतीमुळे असंख्य लोकांचा नाश झालेला आहे. पंचमहाभूतांकडून नाश पावलेले लोक त्या मानाने फार कमी असतील. मनुष्यांच्या हातून जितक्या घरांदारांचा व शहरांचा विश्वंम झाला आहे त्या मानाने वादळ व धरणीकंप ह्यांनी केलेला नाश कांहींच नाही. नाश दोन प्रकारचे आहेत. एक कालगतीमुळे झालेला व दुसरा मनुष्यांच्या कृतीने झालेला.

मनुष्यकृतीने होणारा नाश सर्वांत भयंकर आहे. व मनुष्याचे अत्यंत दुष्ट शत्रू मनुष्याच्याच हृदयांत वास करितात.

“ आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैवरिपुरात्मनः ”

ह्या गीतावाक्यांत सांगितल्याप्रमाणे आपले हित किंवा अहित करून घेणे हे आपल्या स्वाधीन आहे. पुष्कळ लोक इतरांस दुःख देण्याचाच धंदा करितात, अथवा अशा प्रकारचे धंदे करितात की त्यांपासून दुसऱ्यांस त्रासच होतो. तारुण्याच्या धुंदीत मनुष्याच्या हातून अनन्वित कर्मे घडतात आणि वृद्धपणी त्यांचा त्याला पस्तावा होतो पण मग पस्तावा होऊन काय उपयोग ? जी गोष्ट एकदां झाली ती कांहीं केल्याने नाहीशी होणार नाही. मनुष्ये स्वार्थ साधण्याच्या नादांत शहाणपणास अगदी रजा देतात. त्यामुळे त्यांचा स्वार्थहि साधत नाही व त्यांच्या हातून इतरांचे नुकसान होते.

( ओव्या )

कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनी सुटला धोंडा ॥  
 तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ॥ १  
 कां आड वोहळा पाणी आलें । कां जैसें म्हैसयाचें झुंज माजलें ॥  
 तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥ २  
 न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी ॥  
 चिंतू नये तें विचारी । जयाची मति ॥ ३  
 रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावे ॥  
 स्पर्शो जेथ न लागावें । अंग मन ॥ ४

—ज्ञानेश्वरी

मनुष्याला ह्या जगांत अनेक प्रकारचीं संकटें व दुः  
 खें प्राप्त होतात, ही गोष्ट खरी आहे. परंतु पुष्कळ दुः-  
 खें टाळण्यासारखीं अमून लोक तीं टाळीत नाहीत, व पु-  
 ष्कळ मौख्य मिळण्यासारखें अमून तें मिळवीत नाहीत.  
 म्हणून मनुष्यास होणाऱ्या दुःखांसंबंधानें बऱ्याच अंशीं  
 तो स्वतःच दोषाम पात्र असतो; व त्यामुळें तर मनास  
 अधिकच उद्वेग होतो; कारण

( आयां )

जिव्हेनें उक्त तसे लेखनिनें लिखित शब्द बहु असता ॥  
 “ करितां, झालें असतें ” यांसम दुःखद दुजे न मज दिसती ॥ १

—विहट्टियर

पुष्कळ वेळां असें घडतें कीं, ज्या गोष्टी आपण वा-  
 ईट समजतो त्या मूळच्या कांहीं वाईट नसतात. चांग-  
 ल्या गोष्टींचा दुरुपयोग किंवा अतिरेक झाल्यामुळें त्या  
 वाईट होतात. यंत्रांतलि एकादें चक्र योग्य ठिकाणीं अ-  
 सतें, तोंपर्यंत तें सुरळीत चालतें. परंतु तें स्वस्थानापा-

सून यत्किंचित् हाल्लें तर सर्व यंत्राचा बिघाड होतो. त्याचप्रमाणें आपण सृष्टिनियमाच्या विरुद्ध वागूं लागलें म्हणजे आपणाम दुःख भोगावें लागणें हें साहाजिकच आहे. धैर्य हा गुण चांगला आहे. पण त्याचाच अतिरेक झाला तर विवेकशून्यता होते. प्रेमाचा अतिरेक झाला तर मानसिक दुर्बलता येते. मितव्ययाचा अतिरेक झाला म्हणजे लोभ होतो. जी गोष्ट एकाला अमृतप्राय आहे, तीच दुरुपयोगामुळें दुसऱ्याला विपप्राय होते. सृष्टिनियम आहेत त्याहून भिन्न असते तर चांगलें झालें अमर्ते, अमें कोणाच्यानें म्हणवणार नाही. कोणी मनुष्य पडला आणि त्याचा पाय मोडला तर हा त्याच्या निष्काळजीपणाचा परिणाम होय. त्याबद्दल गुरुत्वाकर्षणाच्या नियमाम दोष देण्यांत काय अर्थ आहे ? गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फेरफार केल्यानें हल्लीपक्षां चांगली स्थिति प्राप्त होईल अमें मुळींच नाही.

आपली बहुतेक दुःखें आपल्याच दोषांमुळें आपणांस प्राप्त होतात. आपल्या हातून दोन प्रकारचे दोष घडण्याचा संभव असतो. एकादी गोष्ट नीतीविरुद्ध किंवा अयोग्य आहे अमें कळत असून ती केल्यामुळें होणारे दोष हे एका प्रकारचे होत; व आपल्या अज्ञानामुळें व गैरसमजुतीमुळें होणारे हे दुसऱ्या प्रकारचे होत. ह्यांपैकी पहिले दोष आपल्या हातून घडूं नयेत म्हणून आपणांस आपली हृदयस्थ सद्बुद्धि नेहमी सांगत असते. असें असून तिचें न ऐकतां जर ते प्रमाद आपण केले तर ते जाणून बुजून केले अमें म्हटलें पाहिजे.

( श्लोक )

यत्कर्म कुर्वतोऽस्य स्यात्परितोषोऽंतरात्मनः ॥  
तत्प्रयत्नेन कुर्वीत । विपरितं तु वर्जयेत् ॥ १

—मनु

**भावार्थः**—आपल्या अंतरात्म्यास जें केल्यानें संतोष वाटेल तें कृत्य प्रयत्नानें करावे, व त्याच्या उलट प्रकारचे कृत्य आपल्या हातून होऊं नये अशी खबरदारी घ्यावी.

दुसऱ्या प्रकारचे दोष टाळण्याकरितां आपली विचार-शक्ति, आपल्या वडिलांची व मित्रांची सल्ला, व आपलें शिक्षण ह्यांची मदत घेतली पाहिजे. आपलें शिक्षण चांगलें होण्याविषयीं आपण फार काळजी घेतली पाहिजे. आपणां सर्वांस आमरणान्त निदान एका शिष्यास तरी शिकविणें भाग आहे. तो शिष्य दुसरा कोणी नाही, तर स्वतः आपणच होय.

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नानें जें शिक्षण मिळवितो तें जसें त्याच्या अंगां बाणून जातें, तसें दुसऱ्याचें शिक्षण बाणत नाही. पुष्कळांची अशी कल्पना असते कीं, शाळा सोडली म्हणजे आपलें शिक्षण संपलें. पण खरोखर म्हटलें तर त्यावेळीं शिक्षणाम कोटें नुकती सुरुवात होते व मनुष्य मरेपर्यंत तें चालूच असतें. सेनेका म्हणतो, “ लोक आपल्या बुद्धीचा जर चांगला उपयोग करितील, आणि सुख मिळण्याकरितां जशी खटपट करितात त्याप्रमाणें सद्गुण संपादण्याकरितां करितील, तर किती तरी कल्याण होईल वरें ! ”

आमच्या ह्या हिंदुस्थान देशांत प्राचीन काळापासून दैवावर भरंवसा ठेवण्याचा प्रघात चालत आला आहे.

दैववादी लोकांना असें वाटतें कीं, पुढें होणाऱ्या सर्व गोष्टी ठरलेल्याच असतात आणि मनुष्यानें कांहीं केल तरी होणार तें कांहीं चुकत नाहीं.

( श्लोक )

यदभावि न तद्भावि । भावि चेन्न तदन्यथा ॥

इति चिंताविषण्णोऽयं । अगदः किं न पीयते ॥ १

—हितोपदेश

भावार्थः—

( आर्या )

होणार तें चुकेना, होणार न जें घडे कदा तें न ॥

चिंताविषण्णामक हें औषध ऐसें किमर्थ सेविसि न ॥ १

ह्या लोकांना असें वाटतें कीं, मनुष्यप्राणी हे केवळ ईश्वरानें आपल्या खेळाकरितां निर्मिलेल्या कळसूत्री बाहुल्या आहेत. आतां हें मत खरें आहे कीं काय ? जीवितासंबंधानें कांहीं सिद्धांत आपणास ठरवितां येतील कीं नाहींत ? व संसारसागरांतून आपली नाव इष्ट दिशेनें चालविण्याची शक्ति मनुष्याच्या अंगीं आहे किंवा नाहीं ? अथवा ती नाव जिकडे यदृच्छेनें जाईल तिकडे मनुष्यास जाणें भाग आहे ? आमच्या मते ह्या प्रश्नांचें उत्तर अगदीं उघड आहे. मनुष्यप्राणी हा कळसूत्री बाहुलीप्रमाणें नसून त्याच्या अंगीं पराक्रम आहे, व आपली स्थिति बरी-वाईट करून घेण्याचें सामर्थ्यहि आहे. जर मनुष्याची स्थिति चांगली नमली तर हा त्याचाच दोष आहे. एका संस्कृत कवीनें म्हटलें आहे कीं,

( श्लोकार्थ )

उद्योगिन पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः ।

दैवेन देयमिति का पुरुषा वदन्ति ॥

—हितोपदेश

भावार्थः—

( आर्या )

उद्योगी नरसिंहा लक्ष्मी येउनि स्वयेचि कां वरिते ।

दैवचि देणार असें वदती पुरुषार्थहीन केवळ ते ॥ १

आतां, जर आपली भावी स्थिति चांगली-वाईट करण्याचें आपल्या हातांत आहे. तर ह्या जगांत आपणास काय कर्तव्य आहे व ह्या जीवितानें उत्तम सार्थक कोणत्या रीतीनें होईल ह्याचा प्रथम विचार केला पाहिजे. कांहीं लोकांस ह्या जगांत आपणाम कांहीं कर्तव्य आहे असें वाटत नाही; म्हणून त्यांच्या सर्व क्रिया आणि आचरण ह्यांत कांहीं धरबंद नसतो. कांहीं लोक ह्या जगांत आपलें कर्तव्य ओळखितात आणि आपलें आचरण त्या कर्तव्याच्या अनुरोधानें ठेवितात. आपलें पहिलें कर्तव्य म्हटलें म्हणजे आपणामध्ये जी सत्कार्य-शक्ति आहे तिचा अपव्यय होऊं न देतां, तिच्याकडून जेवढें कार्य घडण्यासारखें आहे तेवढें उत्तम रीतीनें करून घेणें हें होय.

हंबोल्ट म्हणतो, “ प्रत्येक मनुष्यानें आपल्या सर्व गुणांचा उत्तम विकाम होईल, आणि आपली सर्व बाजूनीं उन्नत अवस्था होईल असा यत्न करावा. ” पण हा यत्न केवळ स्वार्थबुद्धीनें करितां कामा नये. कारण तशा बुद्धीनें केल्यास त्यांत मुळीच यश येणार नाही हें खास समजावें. बेकन म्हणतो, “ स्वतःचें हित साधणें हा ह्या जीवितास शोभण्यासारखा हेतु नाही. ” बुद्ध,

प्लेटो, आरिस्टाटल, सेंटपाल्, ज्ञानदेव, तुकाराम, ह्यां-  
सारख्या अत्यंत थोर पुरुषांनी जी आत्मोन्नति करून घे-  
तली, ती स्वार्थ साधण्याकरितां नव्हे. केवळ स्वार्थ सा-  
धून त्यांना कधीहि संतोष झाला नसता. ह्यावरून आ-  
पली उन्नति करावयाची ती परहिताकरितां करावयाची  
है उघड आहे. अशा दृष्टीने पाहिले असतां आपले  
आयुष्य अत्यंत मनोहर आहे असें दिमून येईल. स्वार्थ-  
लंपट मनुष्याच्या आयुष्यांत कांहीं मौज नाही, कारणः—

( श्लोक )

दानेन पाणिर्नतु कंकणेन । श्रोत्रं श्रुतेनैव न कुंडलेन ॥

विभाति काया करुणापराणां । परोपकारैर्नतु चंदनेन ॥ १

—भर्तृहरि

भावार्थः—

( श्लोक )

श्रुतेचि कीं श्रोत्र न कुंडलाने । दानेचि कीं पाणि न कंकणाने ॥  
साजे तसा देहहि हा न आने । परोपकारे नच चंदनाने ॥ १

—वामन

ज्याप्रमाणे एकाद्या मनुष्यास श्रीमंत होण्याची इच्छा  
असल्यास आपला आदा आणि खर्च काय आहे हें  
पहाणें जरूर आहे, त्याचप्रमाणे आत्मोन्नति करण्याची  
ज्याला इच्छा आहे त्यानें नेहमीं आत्मपरीक्षण कर-  
ण्याची संवय ठेविली पाहिजे. “ तूं स्वतःची ओळख  
करून घे ” अशा अर्थाचें ग्रीक भाषेत एक वचन आहे.  
व संस्कृत ग्रंथांतहि आत्मज्ञानाचें महत्त्व फार वर्णिलें आहे.

( श्लोक )

नानाशास्त्रं पठेन्नोके । नानादैवतपूजनम् ॥

आत्मज्ञानं विना पार्थ । सर्वं कर्म निरर्थकम् ॥ १

—उत्तरगीता

**भावार्थः**— मनुष्य नाना शास्त्रांचें पठण करो, किंवा नाना दैवतांची पूजा करो; आत्मज्ञानावांचून सर्व खटपट व्यर्थ आहे.

ह्यावरून आपणा स्वतःची ओळख आपण करून घेणें हें काम जसें फार महत्त्वाचें आहे, तसेंच कठिणहि आहे असें दिसून येईल. माँटेन म्हणतो,

“ ‘ अहं ’ ह्या व्यक्तीसारखा राक्षस किंवा अद्भुत पदार्थ ह्या जगांत अद्यापि माझ्या पाहण्यांत आला नाही.”

सर टी. ब्राउन नामक एका विख्यात इंग्रजी ग्रंथकाराचे आयुष्यांत विशेष महत्त्वाची किंवा चळवळीची अशी एकहि गोष्ट घडली नाही. परंतु त्याला आत्मज्ञान करून घेण्याची संवय असल्यामुळें त्याचें आयुष्य किती मनोरंजक झालें तें पहा ! तो म्हणतो, “ माझ्या आयुष्याचीं तीस वर्षे म्हणजे केवळ चमत्कारपूर्ण अशीं मला वाटतात. त्यांची हकीकत सांगितली असतां ऐकणारास ती इतिहासासारखी न वाटतां कवितारूप व काल्पनिक भासेल. ”

( श्लोक )

प्रत्यहं प्रत्यवेक्षेत । नरश्चरितमात्मनः ॥

किं नु मे पशुभिस्तुल्यं । किं नु सत्पुरुषैरिति ॥ १

—सुभाषित

**भावार्थः**—प्रति दिवशीं मनुष्यानें आपल्या वर्तनाचें निरीक्षण करावें, व तें पशूंच्याप्रमाणें होत आहे किंवा सत्पुरुषांच्या प्रमाणें होत आहे हें पहावें.

दुसऱ्यांनीं केलेला उपदेश आजपर्यंत कोणाम आ-

वडला नाही. तथापि जे पहिल्या प्रथम फुकटची सल्ला घेणार नाहीत, त्यांना कधीं ना कधीं तीच सल्ला पश्चात्तापाच्या रूपाने भारी किंमतीस विकत घ्यावी लागेल. म्हणून ज्याला ह्या जगांत कांहीं कर्तव्य आहे, व ह्या आयुष्याचे सार्थक करून घ्यावयाचे आहे, त्याला कांहीं उपयुक्त सूचना कराव्या हाच ह्या ग्रंथाचा मूळ उद्देश आहे.

सत्कार्य करण्याची सोन्यासारखी संधि आली असतां मनुष्ये ती कशी दवडून टाकतात, ह्याचा विचार केला असतां अत्यंत खेद वाटल्यावांचून रहाणार नाही. जिच्या योगाने हजारों गोरगरीबांस सुखी करितां आले असते अशी सामग्री हातीं अमूनहि तिचा व्यर्थ अपव्यय करणारे लोक थोडे आहेत काय ?

आपण ज्या सुखांचा उपभोग घेतो तीं सुखें सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत ह्याचा आपण विचार केला पाहिजे, व जीं मिथ्या सुखें आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे. पुष्कळ गोष्टी सुख ह्या नांवाने मोडतात एवढ्याच कारणावरून त्या आपण करितों. पण त्यांनाच जर दुसरे कांहीं नांव दिले तर त्यांचा आपणाम तिटकारा वाटेल. कांहीं उपयुक्त काम केल्याशिवाय वेळ घालविणे ह्यांतच कितीएकांस सुख आहे असे वाटते. जो मनुष्य निरुद्योगी असतो त्याचे “ सुखाचे शरीर ” आहे, असे म्हणण्याचा परिपाठ आहे. किती-एकांस असे वाटते कीं सौख्य काय ते पंचेंद्रियांचेच होय. मानसिक आनंदाची त्यांना कल्पनाच नसते. पण

खरोखर म्हटलें असतां मानसिक सौख्य शारीरिक सुखापेक्षां अधिक सरस आणि टिकाऊ असतें.

आपण आपल्या शरीराची हयगय करितों. कधीं कधीं बेपर्वाईनें शरीरास अपाय करून घेतों पण शरीर एक वेळ बिघडल्यावर आपल्या हातून काय काम होणार आहे? आपले मानसिक व्यापार सुरळीत चालणें हें देखील शरीराच्या सुस्थितीवर अवलंबून आहे. कलाकौशल्याचे पदार्थ पाहून आपणास किती मौज वाटण्यासारखी आहे? पण मुंबई शहरांतील कितीसे लोक तेथील चित्रशाळा पहाण्यास जात असतील? शास्त्रीय चमत्कारांपासून होणारा आनंद अनुभविण्यास आपण आपल्या अंगी पात्रता आणीत नाहीं. अजबखाना पहाण्यास जाणारे कितीसे लोक असतील? व तेथील चमत्कारिक वस्तु पाहून स्वरा आनंद पावणारे कितीसे लोक आहेत? ज्या पृथ्वीवर आपण राहतों व ज्या आकाशाचें आपल्यावर छत आहे, त्यांतील अनंत सुंदर वस्तु व बहुविध चमत्कार ह्यांपासून होणाऱ्या उत्कृष्ट आनंदाचा लाभ आपण घेत नाहीं. संगीताचा आपण बराच उपभोग घेतों. तरी पण ती कला आपल्या देशांत दुर्गुणी लोकांच्या हातीं अधिक गेल्यामुळें संगीताचा आनंद आपणास व्हावा तसा होत नाहीं. आपण मनुष्ये विचारवंत आहों. पशूंना केवळ उपजतबुद्धि मात्र असते. आह्मी त्यांच्यापेक्षां फार श्रेष्ठ आहों असा आह्मी गर्व वाहतों. पण आमच्या विचारशक्तीच्या योगानें आह्मी मनुष्यजातीच्या सुखांत कितीशी भर घातली आहे

बरें? कितीएकांच्या मते तर विचारशक्तीपामून मनुष्ये सुवापेक्षां दुःखच अधिक भोगतात. मनुष्ये व्यर्थ काळजीनें झुरणीस लागतात. पण पशु आपणास मुळींच त्रास करून घेत नाहीत. “वाजे पाऊल आपुलें । म्हणे मागें कोण आलें ॥” ह्या न्यायानें भलत्याच शंका, भलत्याच प्रकारचें भय, व भलतीच काळजी मनांत आणून मनुष्य आपणास कष्टी करून घेतो. ह्या जगांत पुष्कळ गोष्टींचा आपणास खुलासा होत नाही, म्हणून त्याबद्दल विनाकाण त्रामून उपयोग नाही.

चितेनें आपणास व्यापून घेणें जरी इष्ट नाही, तरी पण अगदीच बेफिकीर रहाणें हेंहि चांगलें नाही. आपण नेहमीं सावधगिरीनें वागलेंच पाहिजे. ज्या कामांत आपल्या हातून मुळींच चूक होणार नाही अशी खातरी आहे त्यांत देग्वील सावधपणा ठेविला पाहिजे. लॉर्ड चेस्टरफील्ड म्हणतो, “आपल्या सद्गुणांचा उपयोग करण्यांतच जास्त खबरदारी ठेवण्याची जरूर असते. दुर्गुण टाळण्यास तेवढ्या सावधपणाची जरूर नाही. कारण दुर्गुणाचें ग्वरें स्वरूप इतकें अंगळ आहे कीं तें पहातांच आपणास त्याची किळस वाटण्यामारग्वी आहे. परंतु दुर्गुण बहुधा सद्गुणाचें सोंग घेत अमतो व म्हणूनच आपण त्याच्या मोहांत पडतो. ” आपल्या सर्वांच्या पहाण्यांत असे पुष्कळ लोक येतात कीं त्यांच्यामध्ये बरेच चांगले गुण असून ते हळूहळू निर्दय आणि पाषाणहृदयी बनतात. लॉर्ड पामर्स्टन ह्याचें असें म्हणणें होतें कीं, “सर्व मुलें जन्मतात तेव्हां चांगलीच अमता-

त.” ह्या त्याच्या म्हणण्यावर बरीच टीका झाली होती. परंतु कमेंहि अमलें तरी एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, कोणीहि मनुष्य पक्का दुष्ट बनावयास बराच काळ लागतो.

“ जगांत मनुष्यावर दुर्गुणाचा पगडा बसतो ही मोठी वाईट गोष्ट आहे ह्यांत संशय नाही पण त्यांतल्या त्यांत मुदेवाची गोष्ट ही आहे कीं. आपला मूळचा स्वभाव बदलून आपणास पक्के दुष्ट होण्यास बराच अवकाश लागतो व बरीच खटपट करावी लागते. आपण मद्गुणापामून पतन पावतो पण आकाशांतील उल्कांप्रमाणें आमचा अधःपात एका क्षणांत होत नाही.”

आतां व्यक्तीला क्षणभर सोडून एकंदर मनुष्य जातीकडे वळलें अमतां किती असंख्य सुखसाधनांची हेळसांड आपणाकडून होत आहे हें दिसून येईल. न्यूटन ह्यानें आपल्या सर्व शोधांअंतीं आपल्या अज्ञानाविषयीं जे उद्गार काढले, तेच उद्गार हल्लीं देखील मनुष्यजातीस लागू पडण्यासारखे आहेत. आपण सर्व मनुष्यें समुद्रकिनाऱ्यावर खेळणाऱ्या लहान मुलांप्रमाणें आहोंत. मुलांना जशी एकादी चकचकीत शिंप सांपडावी किंवा समुद्रांतील एकादी चमत्कारिक वनस्पति भरतीच्या वेगानें किनाऱ्यास लागलेली सांपडावी, तद्वत् आह्यांस आजपर्यंत लागलेल्या शोधांची स्थिति आहे. पण ज्ञानाचा जो अफाट महासागर तो आह्यापुढें तसाच असून त्यांतील अनंत अमोलिक रत्नांचा शोध अद्यापि झालेला नाही. असा एकाहि पदार्थ नाही कीं ज्याचे एकंदर गु-

णधर्म आपणांस कळले आहेत. आपण निर्वाहाकरितां रात्रंदिवस स्वपत्तो. पण सृष्टीतील निरनिराळ्या शक्ति व जड पदार्थांचे गुणधर्म हे हल्लीं आपणांस कळतात त्याहून जरा जास्त कळतील तर आपल्या निर्वाहाची योग्य सामग्री एक दोन तासांच्या श्रमानें मिळवितां येईल, आणि आपल्या मनाची उन्नति व गुणांचा विकास करण्यास आपणांस हवी तेवढी फुरमद सांपडेल. वाफेच्या शक्तीचा उपयोग जेवढा होण्यासारखा आहे तेवढा अद्याप आपणांस करून घेतां येत नाही. विजेचा उपयोग आपल्या बाळपणांत फारसा ठाऊक नव्हता; व हल्लीं नुकता कोठे समजू लागला आहे. नद्यांच्या जलौघाची शक्ति अजून बहुतेक फुकट जात आहे. शस्त्रप्रयोगाच्या दुःसह वेदना नष्ट करणारें औषध जर पूर्वीच सांपडलें असतें तर किती मनुष्यांच्या व जनावरांच्या यातना चुकल्या असत्या ! अशा प्रकारचीं उदाहरणें देऊं लागल्यास एक मोठा स्वतंत्र ग्रंथ होईल. ह्यावरून आणखी लक्षावधि शोध होण्यासारखे आहेत ह्याबद्दल कोणाला शंका वाटणार नाही. व ते शोध कदाचित् आपल्या नजरेच्या आटोक्यांतले देखील असतील. ह्याप्रमाणें ज्ञानाच्या महासागराचें मंथन करणें हें जें सर्व जगास अत्यंत कल्याणकारक काम, तें तसेंच पडून राहिलें आहे. असें असून जीं राष्ट्रे आपणांस खिस्तानुयायी म्हणवितात तीं एकमेकांचा नाश करण्यांत व जमिनीसाठीं पशूंप्रमाणें झगडण्यांत अगणित द्रव्याचा चुराडा करितात हें मोठें आश्चर्य नव्हे काय ?

मागच्या पिढीच्या वेळीं मुलांस लिहिणें वाचणें शि-  
कविण्याची जरूर आहे असें लोकांस वाटत नसे. व  
हल्लीं देखील शेंकडा ९० मुलांस लिहितां वाचतां येत  
नाहीं. असें असून शिक्षण फार होत आहे अशी ओ-  
रड करणारे लोक आहेतच. ह्या ओरड करणारांपैकीं  
कांहींच्या म्हणण्याचा खरा भावार्थ असा असतो कीं  
जे शिक्षण मिळतें तें लोकांच्या स्थितीस अनुरूप असें  
नाहीं. हें म्हणणें कांहीं अंशीं खरें आहे. कांहीं लोकांस  
मुलांच्या शिक्षणार्थ खर्च करावामा वाटत नाहीं. पण  
त्यांना असें समजत नाहीं कीं आज्ञानापासून होणाऱ्या  
नुकसानीपुढें शिक्षणाचा खर्च कांहींच नाहीं. हल्लीं ब-  
हुतेक मुलांस शिक्षण मिळण्याची सोय झाली आहे. प-  
रंतु शिक्षणपद्धति ज्या प्रकारची असावी त्या प्रका-  
रची नाहीं. एथें ह्या विषयासंबंधानें विशेष चर्चा करणें  
अप्रासंगिक होईल. परंतु एवढें तरी सांगणें जरूर आहे  
कीं, आमच्या शाळांमधून नैतिक शिक्षणाची अगदीं  
हयगय होते. ह्यामुळे कांहीं वाईट परिणाम झाले आहे-  
त. उदाहरणार्थ कित्येकांची अशी कल्पना झालेली दि-  
सते कीं “ नीतिविरुद्ध कांहीं आचरण घडल्यास तें  
अयोग्य आहे हें खरें, व त्यापामून कदाचित् इतर लो-  
कांस त्रास होईल; पण तें करणारास निदान ह्या ज-  
न्मांत तरी अधिक सुखाचा व समृद्धीचा लाभ होईल.  
त्याचप्रमाणें विषयासक्ति, अनियमित वर्तन, लोभ, आ-  
लस्य इत्यादि दुर्गुण कितीहि निंद्य असले तरी त्यांपा-  
सून फार झालें तर इतर मनुष्यांचें नुकमान होईल, पण

आपली स्वतःची तरी चैन होईल. कोणालाहि काय, आपल्या स्वतःपुरतें पाहिलें अमतां मुग्न आणि स्वस्थता ह्यांशिवाय दुसरें काय पाहिजे ? सद्वर्तन, परोपकार इत्यादि गोष्टी फार चांगल्या व प्रशंसनीय अमतील, पण त्यांच्यासाठी आपणास सभ्य प्रकारच्या मौजा देखील टाकून द्याव्या लागतील, व सारा जन्म स्वार्थत्यागांतच घालवावा लागेल. "

( श्लोक )

वृथा चिताडोही अहह बुडुनि निल्य खपणें ।

वृथा गोपवृत्ती धरुनि लघु कर्महि करणें ॥

वृथा वाग्देवीची अनवरत सेवा, वद खरे ।

प्रियेसंगे कुंजी वसुनि रमणे श्रेष्ठ न बरे ? ॥ १\*

पण खरोखर पाहिलें अमतां. ही त्यांची कल्पना किती मिथ्या आहे बरें ! दुर्गुणापासून मनुष्यास स्वतंत्रता व स्वस्थता मिळते हें म्हणणें अगदीं खोटें आहे, एवढेंच नाही तर, दुर्गुणी मनुष्यास ज्याःधन्यांच्या गुलामगिरींत राहावें लागतें त्यांसारखे दुष्ट धनी त्रिभुवनांत नसतील. हे धनी कोण म्हणाल तर त्याचेच अंतःकरणांतील कामादिक पडिपु हे होत.

तमेंच कितीएक तरुण लोकांस असें वाटतें कीं, दुर्व्यसन हें पुरुषार्थाचें लक्षण आहे. पण तमें म्हणावें तर अगदीं दुबळे आणि मूर्ख लोक देखील दुर्व्यसनी असू शकतात. खरोखर म्हटलें तर सद्गुणी होण्यासच पुरुषार्थाची जरूर आहे. सद्गुणी मनुष्यच खरोखर स्वतंत्र-

\* मिल्टनचे लिसिडस नामक काव्य

त्र असतो. दुर्व्यसन म्हणजे गुलामगिरीच होय. ज्या वर्तनाच्या योगाने मनुष्याची अवनति होते ते वर्तन नीतिविरुद्ध आहे असे आपण म्हणतो. पण असे समजा की. लोकांच्या नैतिक कल्पनांमध्ये कांहीं विलक्षण फेरफार होऊन ज्याला आज दुर्वर्तन म्हणतात त्याला उद्यां मद्दुर्वर्तन हे नांव मिळाले, तरी त्या वर्तनापामून मनुष्याचे सुख व शांति ह्यांचा नाश पूर्वीप्रमाणे होणारच. म्हणून अमुक एक प्रकारचे वर्तन मनुष्याची अवनति करिते. ह्याच कारण त्याला लोक दुर्वर्तन म्हणतात हे नव्हे; तर उलट पक्षी ते वर्तन अवनति करणारे अमते म्हणून त्याला दुर्वर्तन म्हणतात.

दुःख आणि दुराचरण ह्यांचा निकट संबंध आहे असे दाखविणारी वचने धर्मग्रंथांमध्ये पुष्कळ आहेत. पण ह्या विषयावर लौकिक व्यवहारांत निष्णात अशा एका मनुष्याचे मत दिले अमतां अधिक प्रासंगिक होईल असे वाटते. लॉर्ड चेम्बरफील्ड ह्याने आपल्या मुलाम पाठविलेल्या एका पत्राच्या शेवटी म्हटले आहे:—  
“ माझ्या मुला, सद्गुणापामून मोठमोठे लाभ होतात. व जर तुला मोठेपणा व सुजनता मिळवावयाची असतील तर तू सद्गुणी मनुष्यांचा कित्ता वळीव. तोच सुखप्राप्तीचा खरा मार्ग आहे. ”

प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता डेकार्टे ह्याने आपल्या वर्तनासंबंधाने चार नियम केले होते:—पहिला, ज्या धर्मात व ज्या कायद्याच्या अमलाखाली आपण लहानाचे थोर झालो तो धर्म व ते कायदे पाळणे. दुसरा, जेव्हां

कोणतेंहि कृत्य करण्याचा प्रसंग येईल तेव्हां चांगला विचार करून ताबडतोब तें करणें व परिणामाबद्दल खंती न बाळगणें. तिसरा, आपल्या इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न न करितां त्यांचें दमन करणें ह्यांतच सौख्य समजणें. चौथा, सत्यशोधन हा आपला नित्य-व्यासंग समजून त्यांतच सारा जन्म घालविणें.

लिली ह्यानें आपल्या एका ग्रंथांत उपदेश केला आहे:—“ रात्रीं लवकर निजावें आणि पहांटेस पक्षी उठतात तेव्हां उठावें. आनंदी वृत्ति ठेवावी पण विनय सोडूं नये. गंभीरपणानें वागावें पण अगदींच उदास होऊं नये. धैर्य धरावें पण अविचारी होऊं नये. आपला पोषाख नीटनेटका ठेवावा. आहार परिमित व पथ्यकर असा ठेवावा. आपले मनोरंजनाचे विषय अपायकारक नसावे. कारणावांचून कोणावर विश्वास ठेवूं नये व अविश्वासहि धरूं नये. त्याचप्रमाणें अंधपणें ज्याच्या त्याच्या तंत्रानें वागूं नये.\* आपल्याच मतासंबंधानें विनाकारण दुराग्रह धरून बसूं नये. देवाची सेवा करावी. देवास भिऊन वागावें. देवावर भक्ति ठेवावी म्हणजे तो आपलें कल्याण केल्यावांचून राहणार नाहीं.”

जे लोक अविचारी, दुष्ट, आणि स्वार्थपरायण असतात ते आपलें काल्पनिक हित साधण्याच्या नादांत स्वतःस व दुसऱ्यांस असुखी करतात यांत मोठेंसें नवल नाहीं. पण पुष्कळ सन्मान्य लोक व ग्रंथकार ह्यांचे

\* मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः । —कालिदास  
भाषार्थः—मूढं मनुष्यं दुसऱ्याच्या तंत्रानें वागतो.

हातूनहि जाणून बूजून नव्हे पण चुकीनें अशा प्रकारचे परिणाम होतात; असें सांगितलें तर कितीएकांस कदाचित् आश्चर्य वाटेल. त्यांनीं पापयुक्त जीवित हेंच सुखमय जीवित असें वर्णन केलें आहे. त्यांनीं सद्गुणास स्वार्थत्याग हें नांव दिलें आहे; आणि तामसवृत्तीलाच धर्म ही संज्ञा दिली आहे. ह्यामुळें त्यांच्या उपदेशांचा असा अर्थ होतो कीं, ज्यांना सद्गुणी, पुण्यवंत आणि धर्मनिष्ठ व्हावयाचें असेल, त्यांनीं ह्या जगांत सुख म्हणून भोगतां कामा नये; पण दुःख मात्र सोसलें पाहिजे. अशा प्रकारच्या उपदेशामुळें लक्षावधि लोक पुण्यप्राप्तीसाठीं म्हणून शरीरास नानाप्रकारें दंडितात व अनेक प्रकारच्या यातना भोगतात. धर्माच्या नांवानें जगांत अगणित लोकांचा छळ झालेला आहे, व हजारों लोकांचे जीव बळी पडले आहेत. ज्या लोकांनीं हा छळ केला ते धर्मनिष्ठ होते, सदय अंतःकरणाचे होते, व सुस्वभावी होते. पण धर्माच्या संबधानें त्यांच्या कल्पना अगदीं चुकीच्या होत्या. हल्लीं देखील नेहमीं आपल्या पहाण्यांत कांहीं सन्मान्य लोक येतात; त्यांचें असें मत असतें कीं ज्या ज्या गोष्टी सुखप्रद आहेत त्या त्या नीतिविरुद्ध असल्याच पाहिजेत. त्यांच्या मते धर्माचें स्वरूप कुब्जेप्रमाणें वांकडें, दुर्मुखलेलें व उदासीन असें आहे. ह्या सृष्टीमध्ये आनंददायक, सुखकर, सुंदर, आणि रमणीय अशा ज्या ज्या वस्तु आहेत त्या त्या इष्ट नसून अनिष्ट आहेत. त्या वस्तु म्हणजे आह्मांस आनंद आणि सुख व्हावें म्हणून त्या कल्याणनिधान परमेश्वरानें

दिलेल्या सर्वोत्कृष्ट देणग्या नव्हत; तर षड्विंशती आ-  
ह्यांस पकडण्यासाठी पसरलेले ते कपटपाशच आहेत.

( आर्या )

दुःखाचा लवलेशहि जेथे ठाळू नसे असा स्वर्ग ॥

साध्या खचित नसे दुःखथाविण जनीं दुजा मार्ग ॥ १

—कूपर

आतां ही गोष्ट खरी आहे कीं, ह्या संसारांतून मार्गक्रमण करित असतांना आपणांस दुःखाचे प्रसंग कधी ना कधी यावयाचेच. पण ज्याप्रमाणें ऊन आहे तेथें सावली असतेच, त्याप्रमाणें सुख आहे तेथे दुःख असावयाचेंच. आयुर्मर्यादेमुळे आपल्या इष्टमित्रांच्या वियोगाचें आपणां सर्वास भोगावें लागणारें दुःख अपरिहार्यच आहे. पण त्या खेरीजहि दुसरीं पुष्कळ दुःखें भोगावीं लागतात व तीं भोगावीं लागणें साहजिकच आहे. ह्याचें कारण एक तर असें आहे कीं, आपल्या जीविताचा अनेक गोष्टींशीं संबंध आहे, व ज्ञानासंबंधानें जग अद्यापि बाल्यावस्थेंतच आहे. आपल्या जीवितरक्षणाचीं सर्व साधनें अद्याप आपणांस कळलेलीं नाहींत. आपल्या सभोवतालच्या पदार्थांचें व शक्तींचें स्वरूप आणि गुणधर्म आपणांस पूर्णपणें अवगत झाले नाहींत. अशी स्थिति आहे तोपर्यंत आपणांस बरींच दुःखें भोगावीं लागणारच. पण कूपर कवीच्या वर निर्दिष्ट केलेल्या उक्तीप्रमाणें स्वर्गास जाऊं इच्छिणारानें ह्या जगांत दुःखच सोसलें पाहिजे. नाहींतर त्याला स्वर्गप्राप्ति व्हावयाची नाहीं. म्हणजे जो मनुष्य ह्या जगांत सुख भो-

गील, त्याला पुढें यमयातनाच भोगाव्या लागणार असा अर्थ होतो. अशा प्रकारच्या चुकीच्या कल्पनांमुळे पुष्कळ लोकांच्या मनाला विनाकारण त्रास, काळजी, व अस्वस्थता उत्पन्न झालेली आहे. इंग्लंडसारख्या देशांत देखील पुष्कळ तरुण मनुष्ये, आपण आनंद व सुख भोगले हें पाप झालें असें समजून त्याबद्दल खेद पावतात, व स्वतःस व्यर्थ दोष लावून घेतात. खरोखर म्हटलें तर त्यांना खेद करण्याचें कांहीं कारण नसून उलट असें सुख आपणास प्राप्त झालें, व दुःखानें आणि रोगानें गांजलेल्या लोकांस आनंदी करण्याची अमोलिक शक्ति आपणांमध्ये आहे, ही ईश्वराची मोठी कृपा आहे, असें त्यांनीं समजलें पाहिजे. आपल्या हिंदुस्थान देशांत तर अशा विकारांची प्रवृत्ति पुष्कळच आहे. हें जग म्हणजे केवळ मिथ्या आहे; आपलीं बायकामुलें वगैरे आपले कोणी नव्हत; संसार असार आहे; संसारांत कांहीं सौख्य नाही; अशा प्रकारच्या कल्पना संस्कृत व मराठी ग्रंथांत जागोजाग आढळतात. त्याच कल्पनांच्या अंमलाखालीं आपल्या देशांत अनेक लोक घरदार व संसार सोडून संन्यास व अरण्यवास पतकरीत आले आहेत. ह्या मार्गाला निवृत्तिमार्ग असें म्हणतात. ह्या निवृत्तिमार्गाचा अतिरेक होऊं लागला म्हणून भगवद्गीतेमध्ये प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग ह्यांचा मेळ घालून दिला आहे.

( श्लोक )

नकर्मणामनारंभात्प्रैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ॥

नच संन्यसनादेव । सिद्धिं समधिगच्छति ॥ १  
 नियतं कुरु कर्म त्वं । कर्म ज्यायो ह्यकर्मणः ॥  
 शरीरयात्रापि च ते । न प्रसिद्धयेदकर्मणः ॥ २  
 कर्मेन्द्रियाणि संयम्य । य आस्ते मनसा स्मरन् ॥  
 इंद्रियार्थान् विमूढात्मा । मिथ्याचारः स उच्यते ॥ ३  
 यस्त्विन्द्रियाणि मनसा । नियम्यारभतेऽर्जुन ॥  
 कर्मेन्द्रियैःकर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ४

भावार्थः—

( आर्या )

नैष्कर्म्यं तो न पावे, कर्माचा जो करी अनारंभ ॥  
 केवळ संन्यासानें पुरुषास न मुक्तिचा समारंभ ॥ १  
 —मोरोपंत

( श्लोक )

कर्मत्यागाहुनी कर्म । श्रेष्ठ तें नित्य तूं करी ॥  
 देहनिर्वाहाहे तूझा । न घडे कर्म टाकितां ॥ २  
 —वामन

( आर्या )

कर्मेन्द्रियांसि दमुनी, विषय स्मरतो मनामधें मूढ ॥  
 म्हणती त्यातें ज्ञानी मिथ्याचारी सदा महामूढ ॥ ३  
 —मोरोपंत

( श्लोक )

अर्जुना इंद्रियातें जो । मनें करुनि आंवरी ॥  
 कर्मेन्द्रियें कर्मयोग । करी निष्काम थोर तो ॥ ४  
 —वामन

निवृत्तिमार्गालाच अनुलक्षून तुकाराम बोवांचा खा-  
 लील अभंग आहेः—

नको ल्यजूं स्त्रियापोर । बांधी सोपे माडया घर ॥  
 आल्या अतीथा भादर । याहुनि धर्म कोणता ॥ १

आपण ह्या जगांत कोठून आलों, कोठें जाणार, व-  
गैरे प्रश्न फार गूढ आहेत. त्या प्रश्नांचीं उत्तरे आपणां-  
स मिळत नाहीत, म्हणून मनाचा संताप करून घेणारे  
पुष्कळ लोक आहेत. पण जे साधु आणि शहाणे आ-  
हेत ते असें कधीं करीत नाहीत. कधीं त्यांना ह्या ज-  
गांतील लोकांच्या दुराचरणाबद्दल राग येत असेल, व  
कधीं लोकांच्या दैन्यावस्थेबद्दल कीं व येत असेल. पण  
ज्यांनीं म्हणून ह्या जगांत आपलें कर्तव्य बजाविलें आहे  
त्यांना आपल्या स्थितीबद्दल कधींहि असंतोष वाटत नाहीं.

( आर्या )

ईश दयामय आहे ऐसें वाटे सुनिश्चये ज्याला ॥

त्यालाच ह्या जगाचा कळला गूढार्थ, तो न अन्याला ॥ १

—बिहटीयर

सेनेका म्हणतो, “जगांत असें एकहि कर्तव्य नाही  
कीं, जें केल्यानें मनुष्यास आनंद प्राप्त होणार नाहीं.  
त्याचप्रमाणें दुराचरणास प्रवृत्त करणारा असा एकहि  
मोहपाश नाहीं कीं, जो मनुष्यास तोडतां येणार नाहीं.”

मिल्टन् कवीनें म्हटलें आहे:—

( आर्या )

निंदूं नको विधीला, त्यानें कर्तव्य आपुलें केलें ॥

तूं आचरी स्वधर्मा, ह्याहुनि कांहीं दुजें नसे उरलें ॥ १

सृष्टीपासून आह्मां मनुष्यांस आनंद व्हावा असाच  
सृष्टिकर्त्याचा हेतु स्पष्ट दिसतो. कारण, तसा हेतु न-  
सता तर त्यानें ही सृष्टि सौंदर्यमय आणि संगीतपूर्ण

केली आहे तशी केली नसती. तेव्हां मिल्टनने म्हटल्या-  
प्रमाणे सृष्टिकर्त्याने आमच्याकरितां जें करावयाचें तें  
केलें आहे. आपण सन्मार्गानें वागून आपलें कर्तव्य क-  
रणें व तमें करून आपणा स्वतःस अनुपम आनंदाचा  
लाभ करून घेणें व आपल्या इष्टमित्रांस शांतीचा लाभ  
करून देणें हें काम आपलें आहे.

हल्लींच्या काळांत जेवढे शोध लागले आहेत, व जे  
चमत्कार दृष्टीस पडतात व जी प्रगति झाली आहे, त-  
शी पूर्वी कधीहि नव्हती. अशा काळांत आपला जन्म  
झाला हें आपलें भाग्य समजलें पाहिजे. त्याबद्दल गर्व  
वाहण्याचें कांहीं कारण नाही, तर देवाचे उपकार  
मानले पाहिजेत.

ईश्वरानें दिलेल्या असंख्य देणग्यांचा अन्हेर न क-  
रितां आपण संतोषानें व कृतज्ञतेनें त्यांचा पूर्ण उपभो-  
ग घेणें हेंच योग्य आहे. पण आपणास दुःखाचे व का-  
ळजीचे प्रसंग कधीच येऊं नयेत, अशी आशा करणें  
व्यर्थ आहे. बालपोल् ह्यानें म्हटलें आहे कीं, “ विचा-  
रशील लोकांना संसार हा हास्यरसप्रधान नाटकाप्र-  
माणें भासतो. आणि विकारवश लोकांना शोकरसप्र-  
धान नाटकाप्रमाणें भासतो. ” खरोखर म्हटलें तर सं-  
सारांत शोकाचे प्रसंग फार थोडे व आनंदाचे प्रसंगच  
फार असतात. आणि संसार सुखमय किंवा दुःखमय  
होणें हें बऱ्याच अंशीं मनुष्याच्या स्वतःच्या वर्तनावर  
अवलंबून असतें.

( श्लोकार्ध )

सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातीति कुबुद्धिरेषा ॥

--अध्यात्म रामायण

**भावार्थः**—सुख आणि दुःख हीं दुसऱ्यापासून प्राप्त होतात ही कल्पना अगदी मिथ्या आहे.

साक्रेटीस ह्यांचे तर असे म्हणणे आहे कीं, “ जो खरा साधु आहे त्याला जिवंतपणीं किंवा मरणानंतर देखील कांहीं विपत्ति प्राप्त होत नाहीं.”

( श्लोक )

या विवेकविकासिन्यो । मतयो महतामिह ॥

न ता विपदि मज्जन्ति । तुंबकानीव वारिणि ॥ १

—योगवासिष्ठ

**भावार्थः**—ज्याप्रमाणे भोंपळे पाण्यांत बुडत नाहीत त्याप्रमाणेच विवेकवान् मनुष्ये विपत्तीच्या प्रसंगीं शोकसागरांत बुडत नाहीत.

कसेंहि असले तरी संसार कष्टमय आहे म्हणून सांगणाऱ्या साधुसंतांपेक्षां तो सुखमय आहे असे सांगणाऱ्या साधुसंतांचेच म्हणणे अधिक खरे आहे. पण आपण काय करितो कीं, सुखामध्ये वर्षाचीं वर्षे जातात त्याचा मुळींच विचार करीत नाहीं; पण दुःखामध्ये जो अल्पकाळ जातो त्याचा मात्र ध्यास लावून घेतो. आपले सर्वच प्रयत्न सफल होतील अशी आशा करू नये. सृष्टिनियमाचे व्यापार देखील कधीं कधीं बिनचूक घडत नाहीत. मग आपली काय कथा? पण “ आरोग्य, बल आणि संपत्ति ह्यांची अनुकूलता असेल तेव्हां

मदोन्मत्त होऊं नये. तसेंच, विपत्ति आली असतां धैर्य सोडून निराश होऊं नये.”

कित्येकांना असें वाटतें कीं, सन्मार्ग फार बिकट आणि त्रासदायक आहे; आणि कुमार्ग फार सोपा आणि रमणीय आहे. पण ज्यांना चांगलें शिक्षण मिळालें आहे त्यांना सन्मार्गच सुलभ आणि रमणीय वाटतो, व कुमार्गाविषयीं त्यांना फार तिरस्कार वाटतो. सन्मार्ग आवडणें किंवा कुमार्ग आवडणें हें बऱ्याच अंशीं संवयीवर अवलंबून आहे. म्हणून लहानपणापासून सन्मार्गाकडे मन वळविण्याची संवय ठेविली पाहिजे.

तथापि अनीतीचे कित्येक प्रकार सकृद्दर्शनीं फार मोहक दिसतात व त्यांपासून क्षणमात्र सुखाचा अनुभवहि येतो, ही गोष्ट कबूल केलीच पाहिजे. आणि पुष्कळ लोकांचें कुमार्गांत पाऊल पडतें त्याचें हेंच कारण आहे. पण जे लोक अशा मोहांत पडतात त्यांना एक क्षणभर सुख वाटेल, पण पुढें दीर्घकालपर्यंत दुःख भोगावें लागेल. राईएवढा लाभ होईल, पण पर्वताएवढी हानि होईल. त्यांनीं एका भेजवानीकरितां आपली सर्व मिळकत विकल्यासारखें होईल. सारांश, ह्या जगापुरतीच ज्यांची नजर आहे त्यांना देखील सुख पाहिजे असेल तर त्यांनीं सन्मार्गानेंच वागलें पाहिजे. आत्मनिग्रहानें जेवढें सुख प्राप्त होईल त्याचा लक्षांशहि स्वैरवर्तनापासून होणार नाही.

संपत्ति आणि सुख हीं नेहमीं एकत्र असतातच असें

नाहीं. सुखाचीं सर्व साधनें अनुकूल असतांहि पुष्कळ लोकांची स्थिति अगदीं बापुडवाणी दिसण्यांत येते. न-शिबानें पुष्कळ दिलें तरी त्यापासून संतोष होणें हें म-नाच्या स्वाधीन आहे.

( अंभंग )

मन करा रे प्रसन्न । सकळसिद्धीचें कारण ॥

मोक्ष अथवा बंधन । सुखसमाधान इच्छा ते ॥ १

चित्त समाधाने । तरी विष वाटे सोनें ॥

चित्ताच्या तळमळें । चंदनेंहि अंग पोळे ॥ २

—तुकाराम

संपत्ति, अधिकार, आणि मानमरातब ह्या गोष्टी स-र्वासच साध्य नाहींत. सौजन्य, औदार्य आणि शहाण-पणा हे गुण प्रत्येकास जोडितां येण्यासारखे आहेत. मनुष्याच्या मिळकतीपेक्षां त्याच्या आंगचे गुण हीच त्याची खरी संपत्ति समजली पाहिजे. “ संसार हें एक नाटक आहे. मनुष्यें त्यांतील नट आहेत. राजा, प्रजा, श्रीमंत, गरीब, इत्यादि त्यांतील निरनिराळ्या भूमिका आहेत.\* हें आयुष्य संपल्यावर हें नाटक बंद होई-ल, व एथील नाटकी पोषाक काढून टाकावा लागेल. मग दरएक मनुष्याच्या बऱ्या-वाईट कर्मांचा निवाडा होईल. श्रीमंती, अधिकार, मोठेपणा, वगैरे गोष्टी त्या-

१. सेंट क्रिस्टोम

( श्लोक )

\*एकदां तरुण, बाल एकदां । भाग्यवंतहि अभाग्य एकदां ॥

एकदां जरठ जाय सत्वरी । धर्मराजसदना नटापरी ॥ १

—धामन

च्याबरोबर येणार नाहीत. ” त्या निवाड्याच्या वेळीं आपलीं कर्में चांगलीं ठरतील असें आपण आचरण ठेविलें पाहिजे.

( श्लोक )

धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे । भार्या गृहद्वारि जनः स्मशाने ॥  
देहश्चितायां परलोकमार्गे । कर्मानुगोगच्छति जीव एकः ॥ १

—भर्तृहरि

भावार्थः—

( श्लोक )

व्रजांत धेनू धन तें निधानीं । स्त्री मंदिरां बंधुजन स्मशानीं ॥  
चित्त काया, परलोकपंथे । जीवासर्वे कर्मचि एक जाते ॥ १

आपल्या कर्मांचा निवाडा कोणत्या तत्त्वावर होईल बरें? आह्मी किती कामे केलीं याचा विचार व्हावयाचा नाही, तर आह्मी किती प्रयत्न केला ह्याचा विचार होणार. जगांत आह्मी यशस्वी झालों कीं नाहीं हें पाहण्यांत येणार नाही; तर यशस्वी होण्याची आमची योग्यता होती किंवा नाही ह्याचा विचार होईल.

( श्लोक )

कर्मण्येवाधिकारस्ते । मा फलेषु कदाचन ॥  
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि ॥ १

—भगवद्गीता

भावार्थः—कर्तव्य करावें एवढाच मानवाचा अधिकार आहे. त्या कर्तव्याच्या फलाविषयीं त्यानें आसक्ति ठेवूं नये, व कर्तव्य करण्यास कर्त्रीहि चुकूं नये.

( अमंग )

धन्य तोचि प्राणी क्षमा ज्याचे अंगीं । न भंगे प्रसंगीं धैर्यबल ॥

न म्हणे कोणासी उत्तम वाईट । महत्त्व वरिष्ठ जेथें नसे ॥ १  
 अंतरीं सबाह्य सारिखें निर्मळ । हृदय कोमळ गंगारूप ॥  
 तुका म्हणे काया कुरवंडीन तथा । ठेवीन मी पायां मस्तक हें ॥ २

—तुकाराम

खरें सुख मिळण्याकरितां आपण शहाणपणानें व स-  
 न्मार्गानें वागलें पाहिजे. कुमार्गानें वागून व विषयासक्त  
 होऊन सुख मिळणार नाही. सारांश, सद्गुण हेंच खरें  
 स्वार्थसाधन आहे व अनीति हाच खरा स्वार्थनाश आहे.

( श्लोक )

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते । कार्याकार्यव्यवस्थितौ ॥  
 ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं । कर्मकर्तुमिहार्हसि ॥ १

—भगवद्गीता

भावार्थः—

( आर्या )

कार्याकार्य विचारीं यास्तव शास्त्र प्रमाणं तुज ताता ॥  
 जाणुनि शास्त्रविधीतें कर्म करायासि योग्य हो आतां ॥ १



**प्रकरण २**  
**व्यवहारचातुर्य**

( ओंवी )

जो दुसऱ्याचें अंतर जाणे । देश काल प्रसंग जाणे ॥  
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ १

—रामदास

## प्रकरण २

### व्यवहारचातुर्य

संसारांत मनुष्याला यश येण्यास बुद्धिपेक्षांहि धोरण असण्याची फार जरूरी आहे. पण ज्यांच्या अंगी हा गुण स्वभावतःच नसतो त्यांना तो सुलभ रीतीने प्राप्त होण्याजोगा नाही. तथापि अमुक अमुक प्रसंगी दुसऱ्या मनुष्यास काय आवडण्याचा संभव आहे ह्याचा विचार करण्याची संवय ठेविली असतां धोरण हा गुण मनुष्यास कांहीं अंशी मिळवितां येईल.

दुसऱ्यांना संतुष्ट करण्याची संधि मिळाल्यास ती कधीं व्यर्थ दवडूं नये. सर्वांशीं सौजन्यानें वागणें आपणास अत्यंत आवश्यक आहे. सौजन्यानें वागण्यापासून आपलें कांहीं खर्च होत नाही, पण आपणास सर्व गोष्टी प्राप्त होतात. ज्या गोष्टी निवळ द्रव्यानें प्राप्त होण्यासारख्या नाहीत त्या सौजन्यानें सहज प्राप्त होतात. म्हणून ज्या ज्या मनुष्याशीं आपला संबंध येईल, तो तो मनुष्य आपलासा करून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बलें हा एकदां एलिझाबेथ राणीस म्हणाला कीं “ आपण लोकांचीं अंतःकरणें आपणाकडे ओढून घेतलीं म्हणजे त्यांचीं मनें व धनें हीं आपणांस सहज साध्य होतील. ”

ज्या ठिकाणीं शक्तीचा कांहीं उपयोग होत नाही त्या ठिकाणीं धोरणानें काम करून घेतां येतें.

( श्लोकार्थ )

उपायेन हि यत्कुर्यान्न तच्छक्यं पराक्रमैः ॥

--हितोपदेश

**भावार्थः**—युक्तीनें जें कार्य होईल तें पराक्रमानेंहि होणार नाहीं.

सूर्य आणि वायु ह्यांच्या गोष्टींचें देखील तात्पर्य हेंच आहे. ती गोष्ट अशी कीं, एकदां सूर्य आणि वायु ह्यांच्यामध्ये मोठा कोण अशाबद्दल भांडण लागलें. तेव्हां एक मनुष्य रत्स्यानें चालला होता त्याच्या आंगावरची घोंगडी जो उडवील तो मोठा असें ठरलें. नंतर वायूनें मोठा जोर करून घोंगडी उडविण्याचा यत्न केला. परंतु वारा जसजसा सोसाट्यानें वाहूं लागला तसतशी त्या मनुष्यास थंडी लागून तो आपली घोंगडी आपल्या अंगाभोंवती घट्ट गुंडाळून घेऊं लागला. नंतर सूर्यानें आपल्या किरणांनीं त्याची थंडी नाहीं-शी करून त्याच्या अंगांत उष्णता आणिली. तेणेंकरून त्या मनुष्यानें आपली घोंगडी फेंकून दिली आणि आंगरखाहि काढून टाकला. वायूनें हा प्रकार पाहून सूर्य मोठा आहे असें कबूल केले.

ही गोष्ट नेहमीं लक्षांत ठेवावी कीं, मनुष्य गोडी-गुलाबीनें जें कांहीं करील तें जुलमानें करणार नाहीं. आणखी केव्हां झालें तरी मनुष्यावर सक्ती न करितां त्याला खुष ठेवून त्याजकडून काम करून घ्यावें. शे-क्सपिअर कवीनें एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं,

( ओवी )

खड्गानेंहि मान कापितां । जें कृत्य न करी मानव सर्वथा ॥  
तेंहि करील तो तत्वता । स्मितवदनं सेबाधितां ॥ १

राजनीतीचा असा एक उत्कृष्ट नियम आहे कीं, “ राजानें प्रजेवर करडा अंमल गाजविण्याचा यत्न सहसा करूं नये. ”

ज्या ज्या मनुष्याशीं आपला संबंध जडेल त्याचा आपणावर विश्वास बसावा, व त्याच्या विश्वासास आपण पात्र व्हावें अशा रीतीचें वर्तन ठेवावें. पुष्कळ लोकांचें जें वजन असतें त्याला त्यांच्या हुषारीपेक्षां त्यांची इभ्रत हीच विशेषतः कारणीभूत असते. फ्रान्सिस् हॉर्नर ह्या नांवाचा एक गृहस्थ होता. तो एकाद्या मोठ्या हुद्यावर नसूनहि त्याचें सरकारदरबारांत फार वजन असे. त्याच्या संबधानें सिडनी स्मिथनें म्हटलें आहे कीं, सदाचरणाचे सर्व नियम त्याच्या चेहेऱ्यावर जणूं काय कोरल्याप्रमाणें दिसत होते.

दुसऱ्यांची इच्छा तृप्त करण्याचा यत्न करावा. पण तो शहाणपणानें व रास्त प्रकारानेंच करावा. जेथें नाहीं म्हणण्याची अवश्यकता असेल तेथें नाहीं म्हणण्यास भिऊं नये. ‘ होय ’ असें पुष्कळ म्हणूं शकतील पण लोक खुष होतील अशा रीतीनें ‘ होय ’ म्हणण्याचें काम सर्वांसच साधत नाहीं. आणि नाहीं म्हणणें तर त्याहीपेक्षां कठिण आहे. ज्या ठिकाणीं नाहीं म्हटलें पाहिजे त्या ठिकाणीं नाहीं ह्याण्याचा धीर न झाल्यामुळें पुष्कळ लोक नाश पावले आहेत. ‘ भीड भिकेची बहिण ’ अशी आपणांत एक म्हण आहे. प्लूटार्क म्हणतो कीं, एशियामायनरमधील लोकांनीं आपलें स्वातंत्र्य गमावले ह्याचें कारण योग्य प्रसंगीं त्यांस ‘ नाहीं ’

ह्या शब्दाचा उपयोग करितां आला नाहीं हें होय. म्हणजे स्पष्ट व निर्भीड भाषणाच्या उणीवीमुळे हें इतकें नुकसान झालें. व्यवहारांत नाहीं म्हणणें हें कधीं कधीं जरूर असतें. पण तें दुसऱ्यांस न दुखवितां म्हणतां आलें पाहिजे. आपल्याजवळ कांहीं कामासंबंधानें लोक आले असतां आपल्याशीं व्यवहार करण्यांत त्यांना आनंद वाटेल, व पुनः आपल्याजवळ कामासंबंधानें त्यांना यावेंसें वाटेल, अशा रीतीनें आपण त्यांच्याशीं वर्तन ठेवावें. मनुष्याच्या मनोवृत्तीचा व्यवहाराशीं पदोपदीं किती संबंध येतो हें पुष्कळांस ठाऊक नसतें. आपणास दुसऱ्यांनीं प्रेमानें व आदरानें वागवावें असें प्रत्येकास वाटत असतें. मोकळेपणाची व संतोषकारक वागणूक ठेवल्यानें एकदा सौदा जसा ठरवून घेतां येईल तसा किंमतींत कांहीं फेरफार केल्यानेंहि येणार नाहीं.

आपली वागणूक दुसऱ्यांस संतोषकारक होईल असें करणें हें फारसें अवघड नाहीं.

( ओवी-अर्थ )

हें आपणाकडेचि येतें । राजी राखणें समस्तांतें ॥ १

—रामदास

“ दुसऱ्यांस खुष करण्याचें मनांत असलें म्हणजे तसें करण्याची निम्मे खुबी साधली म्हणून समजावें. ” तसेंच ज्याला इतरांस खुष ठेवण्याची मनापासून इच्छा नाहीं, त्याला लोक कधींहि वश होणार नाहीत. हा महत्त्वाचा गुण जर लहान वयांतच संपादन केला नाहीं

१ चेस्टरफील्डचीं आपल्या मुलास पत्रें.

तर पुढें तो आपल्या अंगी आणण्याचें काम फार कठिण जाईल. अंगांत दुसरा कांहीं विशेष गुण नसतां, फक्त चांगल्या रीतीभातींच्या योगानेंच पुष्कळ लोक जगांत सर्वांचा लोभ संपादन करितात. आणि उलटपक्षीं असेहि पुष्कळ लोक असतात कीं, त्यांच्यामध्ये बरेच चांगले गुण असतात, त्यांचें अंतःकरण उदार असतें, व त्यांचे हेतूहि चांगले असतात; पण फक्त त्यांची लोकांशीं वागणूक दिसण्यांत जराशी अडदांड असल्यामुळें पुष्कळ लोक त्यांचा तिटकारा करितात. लोकांस खुष करितां येत असलें म्हणजे आपलें काम साधतें एवढेंच नाहीं, तर त्यापासून आपल्या मनालाहि एक प्रकारचें सौख्य वाटतें. ह्याचा अनुभव सहज घेतां येण्याजोगा आहे.

कसाहि प्रसंग असला तरी सावधपणा राखून चित्त शांत ठेवावें. मन उदार असावें. कोणत्याहि व्यवहारासंबंधानें बोलणें करित असतां चित्ताचा स्थिरपणा व शांतपणा हे गुण फार अमोलिक आहेत. अडचणीच्या व संकटाच्या प्रसंगीं हे गुण असल्यास बहुतकरून आपलें संरक्षण होईल.

आपणापेक्षां कमी हुषार लोक भेटले असतां त्यांचा अवमान करणें योग्य नाहीं. एकादी जिनगी आपणास वारसपणाच्या हक्कानें प्राप्त झाली असतां जसें गर्व मानण्याचें कारण नाहीं, त्याचप्रमाणें आपल्या अंगीं असलेल्या हुषारीबद्दल वृथा अभिमान वाटण्याचें कारण नाहीं. संपत्ति किंवा हुषारी ह्यांचा चांगला उपयोग क-

रण्यांत कायतो खरा मोठेपणा आहे. दुसरें असें कीं, पुष्कळ लोक खरोखर फार हुषार असून ते बाह्यतः तसे दिसत नाहींत, म्हणून ते हुषार नाहींत असें समजणें चुकीचें होईल.

मनुष्याची परीक्षा करण्याचें काम पुस्तकवाचनापेक्षां फार कठिण आहे. एकाद्या मनुष्याच्या स्वभावाची परीक्षा त्याच्या मुद्रेवरून बऱ्याच अंशीं करितां येते. “जेव्हां मनुष्याच्या बोलण्यावरून त्याचा हेतु एक प्रकारचा दिसतो व चर्येवरून दुसऱ्या प्रकारचा दिसतो, तेव्हां अनुभवी लोक चर्येवरून दिसलेलाच हेतु खरा मानितात.”

( श्लोक )

आकारैरेव चतुरास्तर्कयन्ति परेङ्गितम् ॥

गर्भस्थं केतकीपुष्पमामोदेनैव षट्पदाः ॥ १

—सुभाषित

**भावार्थः**—चतुर लोक दुसऱ्याचें हृदय चर्येवरून ओळखतात. पानामध्यें झांकलेलें केतकीपुष्प भ्रमर हे वासानेंच ओळखतात.

एकाद्या मनुष्यानें आपल्याविषयीं अतिशय प्रेम दाखविलें असतां त्याच्यावर फाजील विश्वास ठेवूं नये. मनुष्याचें प्रथमच्याच भेटीसरसें एकमेकांवर प्रेम बसत नसतें. म्हणून जर एकाद्या अपरिचित मनुष्यानें आपणाविषयीं अत्यादर दाखविला, किंवा कांहीं मोठी गोष्ट करण्याचें वचन दिलें, तर त्या मनुष्याच्या बोलण्यावर फारसा विश्वास ठेवूं नये. जरी त्याचें बोलणें

१. इमरसन्

कपटाचें नसलें, तरी तो मनांत आहे त्यापेक्षां जास्त बोलून दाखवीत आहे, किंवा त्याच्या मनांत आपणा-कडून कांहीं तरी फायदा करून घ्यावयाचा आहे, असें खास समजावें.

( अभंग )

मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरां निराळा ॥

जैशी वृंदावन कांति । उत्तम धरूं नये हातीं ॥

बक ध्यान धरी । सोंग करून मासे मारी ॥ १

—तुकाराम

ह्यासाठीं, जो जो मनुष्य मित्रत्व दाखवितो, तो तो आपला मित्रच आहे, असें समजूं नये. तसेंच, क्षुल्लक कारणावरून एकादा मनुष्य आपला शत्रु आहे असें समजूं नये.

आह्मी मनुष्ये विचारी व बुद्धिमान् प्राणी असल्या-बद्दल फुशारकी मारितों. पण मनुष्ये नेहमीं विचारानेंच वागतात असें समजूं नये. मनुष्यप्राणी मोठा विचित्र आहे. तो कधीं विचारानें वागतो, पण पुष्कळ वेळां दु-राग्रह आणि विकारवशता ह्यांचा त्याच्यावर अंमल चालतो. म्हणून लोकांस आपलेसे करून घ्यावयाचे असल्यास केवळ तार्किक प्रमाणांनीं त्यांची खातरी करून कार्य होत नाहीं, तर त्यांच्या मनोवृत्तीहि वळविल्या पाहिजेत. हा नियम व्यक्तींस लागू आहेच, पण जनसमुदायासंबंधानें तर विशेष लागू आहे.

वादविवाद करण्यापासून कधीं कधीं अनिष्ट परिणाम होतात. त्यापासून मित्रांमित्रांमध्ये उदासीनता व

गैरजमज होण्याचा संभव असतो. वादविवादांत आपण आपल्या मित्रांस जिंकल्याने त्यांची मैत्री नाहीशी होण्याचा संभव असतो. व तसें झाल्यास एकंदरीत आपला तोटाच होईल. वादविवाद करण्याची जरूर पडेल, तेव्हां ज्या गोष्टी आपणास कबूल असतील त्या कबूल कराव्या. पण अमुक मुद्याकडे तुमचें दुर्लक्ष झालें आहे असें आपल्या प्रतिपक्ष्यास सविनय कळवावें. वादविवाद करतेवेळीं बहुतेक लोकांस आपली चूक कळत नाही, व ज्यांना कळते त्यांना ती कबूल करावीशी वाटत नाही. बरे, वादविवादांत आपण हरलों असें त्यांना वाटलें तरी त्यांची वादाच्या मुद्यासंबंधानें खातरी होते असें नाही. तार्किक प्रमाणांनीं एकाद्याची खातरी करणें बहुधा अशक्य आहे असें म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. आपले विचार सुबोध रीतीनें व थोडक्यांत त्याला सांगावे. आणि तेणेंकरून त्याचा स्वतःच्या मतावरील विश्वास कांहीसा उडाला तरी पुष्कळ झालें असें समजावें. त्यांचें मतांतर होण्याचा तो आरंभ समजावा.

संभाषण चांगल्या रीतीनें करितां येणें ही तरी एक स्वतंत्र कलाच आहे. ज्याच्यापाशीं पुष्कळ ज्ञानसंचय आहे त्याला उत्तम प्रकारें संभाषण करितां येईलच असा नियम नाही. चेस्टरफील्ड ह्यानें म्हटलें आहे कीं, “ पुष्कळ लोक केवळ पलटणीचे कप्तान असूनहि इतकें उत्तम संभाषण करितात कीं, डेकार्ट अथवा न्यूटनसारख्या तत्त्ववेत्त्याच्या संगतीपेक्षां त्यांचीच सं-

गति मला आवडेल. ” पण ह्या म्हणण्यांतहि फार अतिशयोक्ति आहे.

चांगल्या प्रकारचें संभाषण करितां येणें जसें अवश्य आहे, त्याचप्रमाणें दुसऱ्याचें भाषण शांतपणें ऐकून घेणें हेंहि महत्त्वाचें आहे. व हें जरी फारसें अवघड नाहीं तथापि फार सोपेंहि नाहीं. दुसऱ्याचें सर्वच भाषण आपण टीकाकार किंवा न्यायाधीश या नात्याने ऐकून उपयोग नाहीं. उतावळीनें आपलें मत होऊं देतां कामा नये. बोलणाराच्या मनोवृत्तीशीं आपली तद्रूपता करावी. दुसऱ्याचें भाषण प्रेमानें व कळकळीनें ऐकलें तर आपली सल्लामसलत घेण्यास लोक वारंवार येतील. पुष्कळ लोकांस काळजीच्या व विपत्तीच्या समयीं आपणापासून साहाय्य होऊन त्यांचें सांत्वन होईल. व आपणांसहि त्यामुळें समाधान वाटे.

आपण लहान वयांत असतांना आपल्या बोलण्यास फार मान मिळण्याची आशा धरूं नये. त्यावेळीं आपण स्वस्थ बसून दुसऱ्याचें बोलणें ऐकावें, व आपल्यासभोवतीं काय होतें तें पहावें. “ खेळ चालत असतां खेळणारापेक्षां बाहेर उभे असलेल्या लोकांसच खेळ चांगला दिसतो ” अशी इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. आपल्यासभोवतीं ज्या गोष्टी चालत असतात त्यांत आपलें कांहीं अंग नसलें, व आपणाकडे कोणाचें लक्ष नसलें, तरी त्या गोष्टी अवलोकन करण्यास आपणास कांहीं अडचण पडते असें नाहीं. उलट असें आहे कीं, कांहीं कांहीं गोष्टी अदृश्यपणानें आपणास पहा-

प्यास मिळाल्या तर त्यांत फायदाच आहे.

पुष्कळ लोकांस विचार करण्याचा कंटाळा असतो. असे लोक तुमची योग्यता तुम्ही दर्शवाल तीच खरी मानतील. तुमच्या गुणांची खरी परीक्षा करण्यास लागणारी मेहनत त्यांच्यानें होत नाही. “ जगांत आपली किंमत कमी-जास्त होणें हें आपल्या स्वाधीन आहे. ”

आपण कोणाचें शत्रुत्व संपादन करूं नये; कारण त्यासारखी हानिकारक दुसरी गोष्ट नाही.

( ओवी-अर्थ )

वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोगणें घडे ॥

—रामदास

“ मूर्ख मनुष्यास मूर्खासारखाच जबाब देऊं नये, नाहीतर तुम्ही त्याच्याप्रमाणेंच मूर्ख आहां असें दिसून येईल. ” “ रागावलेल्या मनुष्याचा राग मृदु उत्तरानें शांत होतो. ” रागाचें उत्तर देणें हें वेडेपणाचें आहे. पण एकाद्याची थट्टा करणें, हें त्याहीपेक्षां मूर्खपणाचें काम होय. शेंकडा नव्वद लोक शिव्यागाळी किंवा एकादी दुखापत सोसतील, पण त्यांना कोणी हांसलेलें खपणार नाही. तुम्हीं त्यांना दुसरें कांहीं केलें तरी ते विसरतील, पण त्यांची टवाळकी केली तर ते त्याचा राग मनांत ठेवितील.

( ओवी-अर्थ )

वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये ॥

—रामदास

( ओंवी )

हृदयीं तप्तलोहाचें सळ । साहों येईल चिरकाळ ॥  
परि दुष्ट शब्दांची जळजळ । मरणांतीहि शमेना ॥ १

—रामदास

मनुष्यास भ्रम असलेला आवडतो, पण त्याचा भ्रम कोणी नाहीसा केला तर त्याला तें आवडत नाही. ट्रामसिलस नांवाचा एक मनुष्य अथेन्स शहरांत होता. त्याला वेड लागलें होतें, व त्याला असा भ्रम झाला होता कीं, बंदरांतील सर्व जहाजें आपलीं आहेत. त्याला क्रियो ह्या नांवाच्या गृहस्थानें बरा केला, तेव्हां त्याचा भ्रम नाहीसा झाला. त्याबद्दल त्याला कांहीं उपकार न वाटतां उलट तो आपणास लुटलें म्हणून आक्रोश करूं लागला. लॉर्ड चेस्टरफील्ड म्हणतो, “ थेट्टेच्या मौजेसाठीं आपला मित्र गमावणारा मनुष्य मूर्ख खराच. पण आपला मित्र नाही किंवा शत्रुही नाही अशा मनुष्याची थट्टा करून त्यास आपला शत्रु करणें हेंहि मूर्खपणाचेंच लक्षण आहे. ”

( ओंवी )

बहुकाळींचा मितसंबंधु । तोडी एक वोखटा शब्दु ॥  
जैसा कांजीचा स्वल्प बिंदु । घटाचि नाशी दुग्धाचा ॥ १

—रामदास

दुसऱ्यांनीं आपला अपमान केला, अथवा ते आपणासच हांसत आहेत, अशा प्रकारचा संशय क्षुल्लक कारणावरून मनांत आणूं नये. “ ते पोट धरून हांसत होते, ह्यावरून ते माझ्याच संबधानें बोलत असावे ”

असा तर्क करूं नये. पण खरोखर तुमची थट्टा कोणी केली, तर राग येऊं देऊं नये; व मनापासून हांसावें, म्हणजे थट्टा करणाराची फजिती करण्याची आपणास संधि सांपडते. आपली थट्टा केली असतां जो मनुष्य रागावत नाही तो सर्वास आवडतो. कारण त्या मनुष्याच्या ठिकाणी सुस्वभाव व तारतम्य आहे असें दिसून येतें. आपली थट्टा झाली असतां आपणच हांसलों म्हणजे लोक थट्टा करण्याचें सोडून देतात.

आपलीं कोणत्याहि विषयासंबंधानें मते असतील, तीं निर्भीडपणें सांगण्यास भिऊं नये. कधीं कधीं त्यामुळें आपला उपहास होईल, पण त्यामुळें आपणास कांहीं अपाय होणार नाही. आपलीं खरीं मते एक प्रकारचीं असून तीं दुसऱ्याप्रकारचीं आहेत असें ढोंग करणें हें मोराचीं पिसें धारण करणाऱ्या डोमकावळ्याप्रमाणें हास्यास्पद आहे. पण आपलीं मते जशीं आहेत तशीं लोकांच्या नजरेस आल्यास त्यांत कांहीं लाजेचें कारण नाही. कांहीं लोक कधीं कधीं केवळ काल्पनिक कारण मनांत आणून त्यामुळें त्रास करून घेतात, व दुसऱ्यांवर रागावून त्यांचा स्नेह तोडतात, तसें आपण करूं नये.

मोकळ्या मनानें वागावें, पण ज्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत त्या बोलूं नयेत. स्वतःविषयीं फार बोलूं नये, स्वतःस अनुकूल किंवा प्रतिकूल असेंही कांहीं बोलूं नये. पण दुसरे लोक स्वतःविषयीं कांहीं बोलत असले, तर त्यांस खुशाल बोलूं द्यावें. त्यांस तें आव

डतें म्हणून ते बोलतात. व तुम्हीं त्यांचें बोलणें लक्ष देऊन ऐकलें तर त्यांचें तुमच्याविषयीं चांगलें मत होईल. निदान कोणी मनुष्य मूर्ख अथवा जडबुद्धि आहे असें आपणांस वाटलें तर तसें त्यास बहुधा समजू देऊं नये. जेथें तसें समजू देणें आपलें कर्तव्यच असेल तेथे मात्र तसें करावें. जर विनाकारण आपण तसें केलें तर त्या मनुष्याचा अन्याय केल्यासारखें होईल. कदाचित् आपलें मत चुकीचें नसेल कशावरून ? त्यांचेहि आपणाविषयीं तशाच प्रकारचें मत झाल्यास त्याचा फारसा अन्याय होणार नाही.

बर्क साहेबानें एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं, “मी एकाद्या संबंध राष्ट्रावर कसलाहि आरोप कधींहि आणणार नाहीं.” त्याप्रमाणेंच एकाद्या जातीच्या किंवा धंद्याच्या सर्व लोकांवर दोषारोप करणें ह्यांत वेडेपणा व अन्याय आहे. एकट्याच मनुष्यास दुखविलें असलें तर तो तुमचा अन्याय विसरेल किंवा त्याबद्दल क्षमा करील. पण लोकसमाजाकडून तसें होण्याची आशा नसते. आणि एकटा मनुष्य देखील नुकसानीबद्दल क्षमा करील, पण अपमानाबद्दल करणार नाहीं. आपली कोणी फजिती केली असतां ती गोष्ट मनुष्याच्या हृदयांत जशी सलते तशी दुसरी कोणतीहि सलत नाहीं. दुसऱ्यांस चिडविलें किंवा त्यांचा मूर्खपणा उघड केला तर त्यापासून आपलें कार्य कधीं साध्य होणार नाहीं.

गेटी नामक प्रसिद्ध जर्मन् तत्त्ववेत्त्यानें एकरमन नामक मनुष्याशीं संवाद ह्या नांवाच्या आपल्या एका ग्रंथांत इंग्रज लोकांविषयीं असें म्हटलें आहे:—

“ हे लोक एकाद्या जनसमाजांत येतांना पाहावे. त्यांच्या चेहऱ्यावरून व वागणुकीवरून त्यांची शांतता व स्वावलंबन हीं दिसून येतात. ते जेथें जातात तेथले ते जणू काय धनीच आहेत आणि सर्व जगावर जणूकाय त्यांची सत्ता आहे असें वाटतें.

एकरमन—जर्मन् लोकांपेक्षां इंग्लिश लोक जास्त बुद्धिमान् किंवा सुशिक्षित अथवा उदार मनाचे अमतात असें तुमचें म्हणणें आहे काय ?

गेटी—माझ्या बोलण्याचा मुद्दा तुम्ही समजला नाही. मी इंग्लिश लोकांची तारीफ करितों ती तुम्ही म्हणतां त्या गुणांसंबंधानें नाही. त्यांचें श्रेष्ठत्व वरील गुणांवर किंवा त्यांच्या कुलावर किंवा संपत्तीवर मुळीच अवलंबून नाही. ज्या गुणामुळें ते श्रेष्ठ आहेत तो हा कीं, ईश्वरानें त्यांना जसे केले आहेत तसे आपण आहों असें दाखविण्याचें त्यांना धैर्य आहे. त्यांच्यामध्ये अर्धवटपणा नाही. त्यांचा जो कांहीं गुण असेल तो पूर्ण असतो. ते शहाणे असले तर पुरे शहाणे असतात. कधीं कधीं पुरे मूर्खहि असतात हें मी कबूल करितों. पण अर्धवट शहाण्यापेक्षां पुरा मूर्ख बरा असें मी समजतों.”

कोणतेंहि काम करित असतां किंवा बोलणें चालवीत असतां शांतपणा ठेवावा. पुष्कळ लोकांना आपलें सर्व बोलणें तुम्हीं ऐकून घ्यावेंसें वाटतें. मग त्यांची विनंति तुम्हीं मान्य केली नाही तरी त्यांना फारसें वाईट वाटणार नाही. वाद करण्याची हौस ज्याला आहे असा मनुष्य भेटला असतां त्याला यथेच्छ बोलूं द्यावें.

म्हणजे तो कंटाळून आपोआप बोलणें बंद करितो.

कांहीं झालें तरी क्रोध येऊं देऊं नये. आणि जर राग आला तर तोंड आवरून धरावें. व राग आला असें लोकांस कळू देऊं नये.

( दिंडी )

क्रोध सोडूनियां शांतचित्त व्हावें ।

क्षुब्ध होतां मन कुमार्गेचि धावें ॥

सौम्य शब्दांना कोप शांत होतो ।

तीव्र शब्दें मानवा क्रोध येतो ॥ १

—इंग्रजी म्हणी

( ओवी )

क्रोध तोचि अपस्मार । क्रोध तोचि भूतसंचार ॥

क्रोध कीजे पिशाच नर । परम चतुर विवेकी ॥ १

—मुक्तेश्वर

ज्या ठिकाणीं तुमची जरूर नाहीं तेथे जाऊन आगंतुकी करूं नये. तुम्हाला कांहीं सत्कृत्य करावयाचें असल्यास जगांत पुष्कळ जागा आहे. जेम्स राजा एकदां एका माशीला उद्देशून बोलला,

“ माझीं एवढीं मोठीं तीन राज्यें असतां तूं माझ्या डोळ्यांतच कां उडतेस ? तुला दुसरी जागाच मिळत नाहीं कीं काय ? ”

कित्येकांस भलत्याच वेळीं भलतीच गोष्ट बोलण्याची वाईट लकव लागलेली असते. ज्या गोष्टीपासून पूर्वींच्या दुःखाची आठवण होईल, किंवा मतभेद उत्पन्न होईल अशा गोष्टीचा ते अवेळीं उल्लेख करितात.

मनुष्यस्वभावाचें ज्ञान असणें ही गोष्ट फार मह-

त्वाची आहे. कोणावर विश्वास ठेवावा व कोणावर ठेवू नये, तसेंच कोणावर किती व कोणत्या बाबतीत विश्वास ठेवावा, ह्याचा निर्णय शहाणपणाने करितां आला पाहिजे. पण ही गोष्ट कांहीं सोपी आहे असें नाहीं. आपल्याबरोबर व आपल्या हाताखालीं काम करण्यासाठीं लागणारे लोक चांगल्या परीक्षेनें पसंत करितां येणें फार महत्त्वाचें आहे. तसेंच, जो मनुष्य ज्या कामास योग्य त्याची त्याच कामावर योजना करितां येणें हेंहि फार अवश्य आहे. नाहींतर 'घोड्यावर हौदा व हत्तीवर खोगीर', असा प्रकार होतो.

“ एकाद्या मनुष्याविषयीं तुमच्या मनांत कांहीं संशय असल्यास त्याला कामावर लावू नये. व ज्याला कामावर लाविला त्याच्याविषयीं संशयखोर असूं नये. ”

संशयखोर लोकांचा संशय चुकीचा असण्याचा बराच संभव असतो. विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा विश्वास अपात्रीं असण्याचा संभव त्या मानानें फार कमी. विश्वास पूर्ण असावा; पण अविचाराचा नसावा. मर्लीन ह्या नांवाचा एक मनुष्य होता तो फार शहाणा होता. व्हायव्हेन नांवाच्या एका कपटी स्त्रीनें त्याला सांगितलें कीं, माझ्यावर तूं पूर्ण विश्वास तरी ठेव, नाहींतर मुलीच ठेवू नको. हें तिचें म्हणणें त्यानें वेडेपणानें कबूल केल्यानें त्याचा सर्वस्वीं नाश झाला.

नेहमीं फार धूर्तपणानें वागावें. आपली मसलत गुप्त ठेवावी. जर तुम्हीं आपली मसलत गुप्त ठेविली नाहीं तर

लोक तरी कां ठेवितील ? “ शहाण्याचें तोंड त्याच्या हृदयांत असतें, व मूर्खाचें हृदय त्याच्या तोंडांत असतें ” अशी इंग्रजींत एक म्हण आहे. म्हणजे शहाण्या मनुष्यास जें जें वाटेल तें सर्वच तो बोलून दाखवीत नाही. पण मूर्ख मनुष्य जें मनांत येईल तें विचार न करितां बोलून टाकतो.

आपल्या विचारशक्तीचा उपयोग करावा. आपली विचारशक्ति नेहमीं बिनचूक असते असें जरी नाही, तरी तिची मदत घेतल्यानें आपल्या हातून पुष्कळ कमी चुका होतील.

“ भाषण हें रुप्यासारखें आहे किंवा असलें तरी पाहिजे. पण मौन हें सोन्यासारखें आहे ” अशी इंग्रजींत म्हण आहे. तिचा अर्थ असा कीं, पुष्कळ प्रसंगीं बोलण्यापेक्षां मौनच जास्त श्रेयस्कर असतें.

पुष्कळ लोक भाषण करितात तें त्यांच्यापाशीं कांहीं बोलण्यासारखें असतें म्हणून नाही, तर कांहींतरी बोलण्याची त्यांना हौस असते म्हणून बोलतात. विचार करून जे शब्द येतील तेच बोलावे. जिभेला येतील ते बोलू नयेत. वाचाळपणा किंवा कांहींतरी बोलण्याची हौस ज्याला असते त्याला बहुधा आपल्या कामांत यश येणार नाही. “ पुष्कळ लोक बोलण्याच्या भरांत जें मनांत असतें त्याहून भलतेंच कांहीं तरी बोलून जातात. व मग त्यांना वाटतें कीं, असें आपण बोललों नसतो तर बरें झालें असतें. किंवा ते कांहीं तरी गैरशिस्त गोष्ट बोलतात. ती बोलण्यांत त्यांचा कांहीं हेतु असतो

असें नाही. पण त्यांच्या जिभेला कांहीं तरी चाळा करावासा वाटतो. अशा प्रकारची बेसुमार बडबड करण्याची ज्याला संवय आहे त्याला संसारांत अनेक अडचणी व त्रास उत्पन्न होतात. ज्याला उद्देशून ती बडबड असेल त्याच्या मनांत त्वेष उत्पन्न होतो. इतर लोकांमध्ये कलह माजतो. व पूर्वी थोडीशी चुरस असते ती सहज नाहीशी होण्यासारखी असली तरी वाढते. ”  
 “ज्या मनुष्याला चांगले भाषण करण्याची अक्कल नाही, व मौन केव्हां धारण करावे हें समजण्याचें तारतम्य नाही, तो मोठा अभागी होय. ”

डेमारेट्स याजविषयीं प्लूटार्कनें एक आख्यायिका सांगितली आहे ती अशी:—एका सभेंत डेमारेट्स हजर असून कांहीं बोलला नाही. तेव्हां त्याला एकानें प्रश्न केला कीं, तुम्ही कांहीं बोललां नाहीं ते तुम्हीं मूर्ख आहां म्हणून कीं तुम्हाला शब्द आठवेनात म्हणून ? त्यावर डेमारेट्स ह्यानें उत्तर केलें कीं, जो मनुष्य मूर्ख आहे त्याला आपलें तोंड आवरतां येणारच नाहीं.

सालोमन् ह्यानें म्हटलें आहे:—

“ एकाद्या अगदीं मूर्ख मनुष्यास देखील ताळ्यावर आणितां येईल; पण उतावीळपणें बोलण्याची संवय ज्याला लागली आहे त्याची सुधारणा करणें फार कठिण आहे.”

आपलें श्रेष्ठत्व दाखविण्याचा कधीं यत्न करूं नये. लोकांचा कमीपणा त्यांस दाखवून दिला असतां त्यांना जसें दुःख होतें तसें दुसऱ्या कशापासून होत नाहीं.

आपल्या बोलण्याच्या खरेपणाबद्दल फार आग्रहानें बोलूं नये. आपणास आपल्या म्हणण्याच्या खरेपणा-बद्दल कितीहि खातरी असली तरी कदाचित् आपली चूक असण्याचा संभव आहे. आपल्या स्मरणशक्तीला एकादे वेळीं विलक्षण भूल पडते. आणि आपले डोळे व कान कधीं कधीं आपणास फसवितात. आपल्या मनांत कांहीं खोटे ग्रह झालेले असतात. जरी आपलें म्हणणें खरें असलें तरी त्याच्या खरेपणाबद्दल अति आग्रह न धरल्यानें कांहीं नुकमान होणार नाहीं.

कोणतेंहि कृत्य करावें कीं नाहीं, ह्यासंबंधानें बेता-बाहेर विचार करीत बसूं नये. आणि संधि आली असतां ती दवडूं नये. एकादी गोष्ट अगदीं साध्य होण्याच्या बेतास आली असतां देग्वील अनेक विघ्नें येऊन ती साध्य होत नाहीं.

योग्य समयाची वाट कशी पहावी हें ज्याला टाऊक आहे त्याला सर्व गोष्टी साध्य होतात, असें एका ठिकाणीं म्हटलें आहे; संधी आली म्हणजे ती तात्काळ साधावी.

( ओंवी )

योग्य समय दैवें आलिया । न होय कार्याची स्फूर्ति जया ॥  
स्फूर्ति मागुर्ना होतां तया । नकारघंटा गळां पडे ॥ १

भर्तृहरीनें म्हटलें आहे:—

का हानिः समयच्युतिः ।

**भावार्थः**—चांगली संधि आली असून ती व्यर्थ घालविली तर त्यासारखी दुसरी हानि नाहीं.

एकदां आलेली संधि दवडली म्हणजे पुनः दुसरी येण्याचा बहुधा संभव नसतो.

( श्लोक )

संसाराब्धिस जेधवां भरति ये, तै तीस जे साधिती ।  
 भाग्या पावति तेचि, दीन दुसरे मागें सदा लोंबती ॥  
 आहे पूर्ण समुद्रिं नाव आपुली आतां, क्रमूं मार्ग रे ।  
 राहे जां अनुकूल ओष, अथवा भग्नाश होऊं खरे ॥ १

—शेवसपिअर

सावधगिरी ठेवावी पण फाजील सावधगिरी ही बरी नाही. चूक होईल म्हणून फाजील भीति बाळगूं नये. “ ज्या मनुष्याच्या हातून कधीच चूक होत नाही त्याच्या हातून कांहींच होणार नाही. ”

पोषाख नीटनेटका करावा. पोषाख करणें जर अवश्य आहे तर तो चांगला करावा हेंच योग्य आहे. पण त्यांत नटवेपणा करूं नये. व पैशाचा व वेळाचा व्यर्थ खर्च करूं नये. कापड चांगलें असावें. एकाद्या मनुष्याची परीक्षा करितांना लोक त्याच्या पोषाखावरून किती भुलतात ह्याचा विचार केला तर खरोखर आश्चर्य वाटण्यासारखें आहे. ज्या लोकांचा आपल्याशीं संबंध येतो त्यांपैकीं पुष्कळ लोक आमच्या पोषाखावरून बऱ्याच अंशीं आमची परीक्षा करीत असतात. व पुष्कळ लोकांस आमच्या बाह्य देखाव्याशिवाय आमची परीक्षा करण्यास दुसरें कांहीं साधन नसतें. “ डोळे आणि कान मनुष्यांचें अंतःकरण खुलें करितात. ” म्हणजे बाह्य स्वरूपानें व बोलण्यानें डोळे व कान तृप्त झाल्यावर अंतःकरणहि प्रसन्न होतें. जगांत एका मनुष्यास तुमची पूर्ण माहिती असली तर शंभर माणसें केवळ

तुमचें बाह्य स्वरूप पहात असतात. दुसरी गोष्ट अशी कीं, आह्मीं आपल्या पोषाखाबद्दल जर निष्काळजी व अव्यवस्थित असलों, तर दुसऱ्या कामांतहि तसेच असूं असें लोकांनीं अनुमान केलें, तर त्यांस फारसा दोष देतां येणार नाहीं.

मंडळींत असतांना ज्यांच्या रीतीभाती सर्वांत उत्तम व संतोषकारक असतात त्यांचें वर्तन लक्षपूर्वक पहावें. रीतीभातींच्या योगानें मनुष्यास मनुष्यत्व येतें अशी एक जुनी म्हण इंग्रजी भाषेत आहे. तींत थोडीशी अतिशयोक्ति आहे, पण बराच सत्याचा भाग आहे. “ सुभग आकृति ही एक कायमचें शिफारसपत्र आहे.” “ चांगल्या रीतीभातींचा परिणाम प्रत्येक मनुष्यावर थोडाबहुत होतोच. आणि कित्येकांवर तर त्यांचाच सर्व परिणाम होतो.” “ मनुष्याच्या अंगीं कितीहि चांगले गुण असले व कितीहि ज्ञान असलें तरी त्यांच्या योगानें दुसऱ्याचें मन वश होत नाहीं. तें वश झाल्यावर कदाचित् त्यांच्या योगानें आपली छाप कायम ठेवितां येईल. आपल्या मुद्रेनें व हावभावानीं नेत्र खुष करावे. मधुर आणि चित्तवेधक भाषणानें कान तृप्त करावे. मग अंतःकरण सहजच तुम्हांस वश होईल.” डोळे आणि कान प्रत्येकाला आहेत. पण चांगली विचारशक्ति सर्वांना नसते. जग ही एक रंगभूमि आहे; आपण सर्व नट आहों. एकादें नाटक ज्या रीतीनें करून दाखवावें त्याप्रमाणें श्रोतृजनांवर त्याचा बरा

वाईट परिणाम होतो, हें प्रत्येकास माहित आहे.

लॉर्ड चेस्टरफील्ड आपल्या मुलासंबंधानें एके ठिकाणी म्हणतो:—लोक मला सांगतात कीं, माझ्या मुलाची ज्या ज्या लोकांना चांगली माहिती झाली आहे ते सर्व त्याच्यावर प्रेम करितात. पण माझी अशी इच्छा आहे कीं, त्याची माहिती होण्यापूर्वीच केवळ दृष्टादृष्ट होतांच तो लोकांस आवडावा. आणि नंतर सावकाश त्यानें त्यांची प्रीति संपादन करावी. बाह्य देखाव्यामंबंधाच्या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहींत असें ज्याला वाटतें त्याला मानवी स्वभावाची मुळींच माहिती नाहीं असें म्हटलें पाहिजे. ह्या गोष्टीकडे जितकें लक्ष द्यावें तितकें थोडें. ह्याच गोष्टींनीं अंतःकरण वश होतें, व अंतःकरणाच्याच तंत्रानें विचारशक्ति बहुधा जात असते.

मनुष्याला संसारांत विद्वत्तेपासून जितकी मदत होते तितकीच बहुधा मोहक रीतीभातींनीं होते. “ एकाद्यानें हत्ती नेला तरी त्याला कोणी बोलत नाहीं. पण दुसऱ्या एकाद्यानें बाहेरून जरा आंत नजर फेंकिली तर ती खपत नाहीं. ” ह्याचें कारण काय ? पहिला आपलें काम लोकांस खुष ठेवून करितो व दुसरा लोकांस दुखवून करितो. होरेस म्हणतो कीं, तारुण्य, वक्तृत्व, कला, इत्यादि गुण अंगीं असून मोहक वागणूक नसेल, तर त्यांचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं.

**प्रकरण ३**

**द्रव्य**

( अॉव्या )

आधीं प्रपंच करावा नेटका । मग पहावें परमार्थविवेका ॥  
एथे आळस करूं नका । विवेकीहो ॥ १

प्रपंच सोडोनि परमार्थ केला । तरी अन्न मिळेना पोटाला ॥  
मग त्या करंठ्याला । परमार्थ कैचा ॥ २

— रामदास

## प्रकरण ३

### द्रव्य

मितव्ययाचें महत्त्व पुष्कळ लोकांस जितकें कळावें तितकें कळत नाहीं. एक वृद्ध मनुष्य म्हणतो, ' माझ्या मुला, तुझी श्रीमंती किंवा गरिबी ही तुझ्या प्राप्तीपेक्षां तुझ्या खर्चावर जास्त अवलंबून राहिल. '

श्रीमंत होण्याची गोष्ट राहूं द्या. पण अडचणीच्या प्रसंगाकरितां कांहीं द्रव्य राखून ठेवणें हें प्रत्येकास अवश्य आहे. इंग्रजींत अशी एक म्हण आहे कीं, " दारिद्र्य दाराजवळ येऊन डोकावूं लागलें म्हणजे घरांत असलेलें प्रेम खिडकीवाटे पळून जाऊं लागतें. "

( श्लोक )

माता निन्दति नाभिनन्दति पिता भ्राता न संभाषते ।

भृत्यः कुप्यति नानुगच्छति सुतः कान्ताच नालिङ्गते ॥

अर्थप्रार्थनशङ्कया न क्रुहते संभाषणं वै सुहृत् ।

तस्माद्द्रव्यमुपार्जयस्व सुमते द्रव्येण सर्वे वशाः ॥ १

—सुभाषित

**भावार्थः**—दरिद्री मनुष्यास आई देखील टाकून बोलते, बाप त्याजवर प्रेम करीत नाहीं, भाऊ त्याच्याशीं भाषण करीत नाहीं; त्याजवर नोकर देखील रागावतो; त्याचा मुलगा त्याची आज्ञा मानीत नाहीं; त्याची बायको सुद्धां निष्ठुर होते; तो द्रव्य मागेल द्या भीतीनें मित्त त्याला विचारीनासा होतो, तस्मात् हे सुमते, द्रव्यप्राप्तीचा उपाय कर. द्रव्यानें सर्व अनुकूल होतात.

( अभंग )

धनवंता लागीं । सर्व मान्यता हे जर्गी ॥

माता पिता बंधुजन । सर्व मानिती वचन ॥

जंव चाले मोठा धंदा । तंव बहीण म्हणे दादा ॥

संदा शृंगार भूषणें । कांता लवे बहुमानें ॥ १

### —तुकाराम

पण कसेंहि असलें तरी आपल्या मुलांमाणसांस अन्नवस्त्राची तूट पडणें, किंवा प्रसंगविशेषीं औषधाची जरूर पडल्यास तें न मिळणें, किंवा त्यांना कधीं कधीं विसावा घेण्याची आणि हवापाणी बदलण्याची संधि न मिळणें, ह्यासारखें दुःख नाही. आपण योग्य प्रकारें उद्योग केला असता व चैनीचे पदार्थ घेण्यांत पैसा उधळला नसता, तर त्यांना विपत्ति भोगावी लागली नसती, असा पश्चात्ताप होणें हें तर फारच दुःखकारक आहे. केवळ द्रव्यलोभामुळें खर्चाची काटकसर करणें हें अयोग्य आहे. पण आपलें स्वावलंबन राखण्याकरितां मितव्यय करणें हें उचित आहे एवढेंच नाही, तर प्रत्येक पुरुषाचें कर्तव्य आहे.

आपल्या लोकांत खारणेंपिणें, पोपाख, वगैरे नेहमींच्या व्यवहारांत बराच मितव्यय दिसून येतो, व तो प्रशंसनीय आहे. तथापि त्यापासून आपला जसा फायदा व्हावा तसा होत नाही. ह्याचीं अनेक कारणें आहेत. त्यांपैकीं एक मुख्य कारण हें आहे कीं आपण कांहीं प्रसंगीं बेसुमार उधळेपणा करितों. जी रक्कम जमा होण्यास कित्येक वर्षांचा उद्योग आणि मितव्यय लागतात, तीच रक्कम एकाद्या विवाहासारख्या प्रसंगीं आपण दोन तीन दिवसांत सहज खर्चून टाकितों. धर्मशा-

स्त्राप्रमाणें असल्या मंगलकार्यास लागणारा खर्च फार थोडा आहे. असें असतां ऋण काढून सण करण्याची जी प्रबळ रूढि पडली आहे ती फार घातक आहे. तिच्या योगानें अनेक मोठीं घराणीं धुळीस मिळाल्याचीं उदाहरणें प्रत्यहीं नजरेस पडतात.

आपल्या प्राप्तीचा व खर्चाचा नेहमीं हिशोब ठेवणें हें फार अवश्य आहे. आपण अगदीं बारीक सारीक गोष्टींचा तपशील लिहिला पाहिजे असें नाहीं. पण पैसा कसकसा आपल्या हातांतून जातो, व निरनिराळे जिन्नस विकत घेण्यांत आपला किती खर्च होतो हें आपणास समजणें अवश्य आहे. ज्या मनुष्याला आपलें उत्पन्न किती व खर्च किती हें माहित आहे त्याच्या हातून सहसा उधळपट्टी होणार नाहीं. उधळे लोक डोळे झांकून खर्च करीत असतात. ज्याचे डोळे उघडे आहेत तो नाशाच्या मार्गानें जाऊन आपला कडेलोट करून घेणार नाहीं.

ह्याकरितां कांहीं करावयाचें झालें, तरी आपल्या प्राप्तीपेक्षां जास्त खर्च करूं नये. दर वर्षीं कांहीं तरी शिल्लकेंत टाकावें. आणि कांहीं झालें तरी कर्ज करूं नये. “ एकाद्या मनुष्याचें वार्षिक उत्पन्न शंभर रुपये आहे व खर्च नव्याण्णव रुपये आहे, तर त्या मनुष्यास सुख होईल. जर वार्षिक उत्पन्न शंभर रुपये व खर्च एककोटी एक रुपये असेल तर त्याला दुःख होईल. आतां

ह्या दोघांच्या खर्चामध्ये फक्त दोनच रुपयांचें अंतर असून इतका फरक पडतो. ”

कर्जबाजारीपणा म्हणजे शुद्ध गुलामगिरी आहे. ‘सदा कर्ज काढी सदा दुःख जोडी’ अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. संसारांत पुष्कळ गोष्टी दुःखदायक आहेत. “ भूक, थंडी, आंगभर वस्त्र नसणें, अतिश्रम करावे लागणें, अपमान होणें, आपल्यावर वहीम येणें, विनाकारण टपका मिळणें, इत्यादि गोष्टी फार क्लेशकारक आहेत. पण कर्ज त्याहून अतिशय कष्टप्रद आहे. जर एकाद्याला महिन्यास दोन रुपयांहून जास्त मिळवितां येत नाही, तर त्यानें दररोज अर्धा शेर लाह्या किंवा कुरमुरे घेऊन त्यांवर निर्वाह करावा. पण दुसऱ्याची एक कवडी उसनी घेऊन त्याचा ऋणी होऊं नये. ”

“ जेगामध्ये नेहमीं दोन प्रकारचे लोक असतात; एक मितव्ययी, ज्यांनीं द्रव्याचा संग्रह केलेला असतो. दुसरे उधळे, ज्यांनीं सर्व द्रव्य खर्चून टाकिलेलें असतें. मोठमोठ्या हवेल्या, गिरण्या, पूल, जहाजें, आणि मनुष्याच्या उन्नतीस व सुखास कारण होणारीं दुसरीं मोठमोठीं कामें, मितव्यय करून धनाढ्य झालेल्या लोकांकडून झालीं आहेत. ज्यांनीं आपली संपत्ति उधळून टाकिली ते मितव्ययी लोकांचे नेहमीं गुलाम झाले आहेत. असें व्हावें हा सृष्टिनियंत्याचा नियम दिसतो. ”

प्लूटार्क म्हणतो की, “ आर्टेमिसच्या देवळांत कोणी ऋणपीडित लोक गेले असतां त्यांना त्यांच्या

सावकारांपासून कांहीं त्रास होत नाही, व त्यांस तेथे सुखानें राहतां येतें. पण त्यांना एफिसस् शहरापर्यंत गेले पाहिजे. मितव्ययरूपी आश्रयस्थान जें आहे त्याची मात्र तशी गोष्ट नाही. तें प्रत्येक सुजाण मनुष्याला सर्वत्र मिळण्यासारखें आहे. त्याचा आश्रय केला असतां आनंदानें आणि अब्रूनें सुखांत राहतां येतें.” ह्याकरितां कोणाचें कर्ज काढूं नये व व्यापाराशिवाय कोणास कर्ज देऊं नये. पैसा उसना दिला तर परत येण्याचें दूरच, पण त्याबद्दल फुकाचे आभारसुद्धां मिळत नाहीत. कारण, देणेकरी लोकांस नेहमीं असें वाटतें कीं, सावकार हा आपला शत्रु आहे. म्हणून आपल्या शक्तीप्रमाणें द्यावयाचें असेल तें फुकट द्यावें, पण परत मिळण्याच्या आशेनें देऊं नये.

पैसा पहिल्यानें थोडा मिळाला म्हणून नाउमेद होऊं नये. वाईट दिवस नेहमीं तसेच राहतात असें नाही. आणि पैसा पहिल्यापासूनच पुष्कळ मिळूं लागला तर तो सर्व खर्च करूं नये. कांहीं आपत्कालाकरितां सांठवून ठेवावा. कारण जसे वाईट दिवस नेहमीं राहत नाहीत, त्याप्रमाणेंच चांगले दिवसहि सदासर्वकाळ नसतात, आणि जसजसा काळ जातो तसतशीं खर्चाचीं नवीन द्वारे उत्पन्न होतात. पुष्कळ धंदेवाले लोक प्रथमच फार द्रव्य मिळूं लागल्यामुळे बेफाम होऊन रसातळास गेले आहेत.

श्रीमंत होण्याकरितां फार उतावीळ होऊं नये. “चिताच्यानें प्रथम आपल्या तसबिरीची किंमत थोडी आली म्हणून तसबीर चांगली काढण्यास आळस करतां

कामा नये. म्हणजे कालांतराने त्याच्या चित्राच्या योग्यतेप्रमाणे किंमत मिळू लागेल. ”

पैसा कसा मिळेल म्हणून नेहमी काळजी करित बसू नये. लक्षाधीश होणे हे थोड्याच लोकांचे नशिबी असते. पण उद्योगाने व मितव्ययाने पाहिजे त्याला आपला निर्वाह करितां येण्यासारखा आहे. मनुष्य लबाडीने श्रीमंत झाल्याचे आपण ऐकितो. पण गरिबी देखील पुष्कळ वेळां लबाडीमुळे प्राप्त होते. खरोखर म्हटले तर ज्याच्या जवळ थोडे द्रव्य आहे ते गरीब नव्हत. तर ज्यांना पुष्कळ गोष्टींची हांव असते तेच गरीब.

( आर्या )

कोण दरिद्री ? ज्याच्या चिर्ती तृष्णा सदा विशाळ वसे ॥

श्रीमान् कोण म्हणावा जो नर संतुष्टचित्त नित्य असे ॥ १

—पद्मरत्नावली

सर जेम्स पेजेट ह्या प्रख्यात गुरूने आपल्या एका भाषणांत आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यक्रमाची माहिती सांगितली ती एणेप्रमाणे:—एक हजार विद्यार्थ्यांपैकी दोनशे असे निघाले कीं, त्यांपैकी कांहींनीं आपला धंदा सोडून दिला, कांहीं वारसपणाच्या हक्काने श्रीमंत झाले, व कांहीं अकालीं मरण पावले. बाकी ८०० पैकीं ६०० लोक स्वपराक्रमाने बऱ्याच स्थितीस पावले. त्यांपैकीं कांहींना चांगलेच यश आले. एकंदरी-पैकीं फक्त १६ लोक असे निघाले कीं, त्यांच्या हातून कांहींच झाले नाही. ह्यांपैकीं १९ लोक परीक्षेत कधीच

१. रस्किन

पास झाले नाहीत. १० लोकांनी व्यसनाने आपले मातेरे करून घेतले. एकंदर हजारांपैकी फक्त २९ लोकांनाच अपरिहार्य अडचणीमुळे अपयश आले.

कोणत्याहि मनुष्याने जो धंदा पतकरला असेल त्यांत तरबेज होण्याची खटपट करावी. म्हणजे त्याला काम व पैसा मिळण्याची अडचण बहुधा पडणार नाही. कालिदास कवीने म्हटले आहे:—

न रत्नमविष्यति मृग्यते हि तत् ।

ह्याचा भावार्थ असा की, रत्न ग्राहकांस शोधित नाही. त्यालाच ग्राहक शोधित येतात. त्याचप्रमाणे तुकाराम-बोवांचा एक सुंदर दृष्टांत आहे:—

( अभंगचरण )

न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पति—मेळ हाकारुनि ॥

संसारांत निर्वाहास लागणाऱ्या वस्तु मिळण्यास खरोखर कोणालाहि फारशी अडचण पडणार नाही. परमेश्वराने आपणांस हवा, प्रकाश, पाणी वगैरे पुष्कळ वस्तु फुकट दिल्या आहेत. आणि कांहीं वस्तु मिळविण्याकरितां मेहनत करावी लागते खरी, पण ती फार नाही. चैनीच्या पदार्थाची मात्र तशी गोष्ट नाही. ते मिळविण्यास फार खर्च लागतो. फ्रांकलिन ह्याने म्हटले आहे की, “ एका व्यसनास जेवढा खर्च लागतो तेवढ्यांत दोन मुलांचे चांगले संगोपन व शिक्षण होईल. ”

भारी व्याज कबूल करणारे कूळ बुडते आहे असे समजावे, हे इथूक ऑफ बेलिंगटनचे वाक्य नेहमी ध्यानांत ठेवावे.

एकाच व्यापारांत आपलें सर्व भांडवल गुंतवूं नये. कारण जरी एकाद्या व्यापारांत पैसा घालण्याविषयीं चांगल्या हुषार मनुष्याची सल्ला मिळाली असली, व पोक्त विचार करून आपलेंहि मत तसेंच झालें असलें, तरी अशी एकादी अकल्पित गोष्ट घडून येते कीं, त्यामुळें आपला सर्व अजमास चुकतो, व त्या व्यापारांत आपणास बूड येते. मोठमोठे हुषार व्यापारी आणि पेढीवाले ह्यांच्या हातूनहि चुका होतात. आपण केलेला अजमास ठोकळ मानानें बरोबर ठरावा ह्यापेक्षां कोणाहि समंजस व्यापाऱ्याची अधिक अपेक्षा नसते. दोन आणि दोन चार होतात, हा अंकगणिताचा सिद्धांत आपण लहानपणींच शिकतो. व सिद्धांत ह्या नात्यानें तो अगदीं बरोबर आहे. पण व्यवहारामध्ये त्याची सत्यता दिसून येत नाही. संसारामध्ये अनेक अकल्पित कारणांमुळें दोन आणि दोन ह्यांची बेरीज कधीं बावीस होईल व कधीं तीन देखील होईल. आजूबाजूंच्या गोष्टींचा विचार न करितां एकाद्या सिद्धांताच्याच अनुरोधानें व्यवहार केल्यामुळें अनेक होतकरू व्यापाऱ्यांचीं दिवाळीं निघालीं आहेत.

कसाहि प्रसंग आला तरी डगमगूं नये; व शांतपणा कायम ठेवावा. लार्ड ब्रोह्याम ह्यांच्याविषयीं असें सांगतात कीं, फोटोग्राफ काढतेवेळीं देखील त्याच्यानें शांतपणानें बसवत नसे. त्यामुळें त्याची तसबीर नेहमीं पुसट येत असे. व्यागेहॉट ह्याचें असें म्हणणें होतें कीं, पुष्कळ लोकांस एका खोलींत शांतपणें बसतां न आल्यामुळें त्यांना धंद्यांत बूड आली आहे.

प्रत्येक मनुष्य एकप्रकारचा धंदेवालाच आहे, असें म्हटलें असतां चालेल. आपणां सर्वांस कांहीं तरी कर्तव्य-कर्म आहेच. दुसरें कांहीं नसलें तरी घरांतील व्यवस्था ठेवावयाची असते. व आपला खर्च बेताबातानें चालवावयाचा असतो. ह्या लहानशा धंद्यांत देखील मोठ्या धंद्याप्रमाणेंच अडचणी व संकटें येत असतात.

धंद्यांत यश येण्यास बुद्धिमत्ता फारशी नसली तरी चालेल. पण चतुरपणा, काळजी, आणि सावधान चित्त हे गुण अवश्य आहेत. “ तुम्ही आपलें दुकान संभाळा म्हणजे दुकान तुम्हांस संभाळील ” अशी एक इंग्रजी म्हण आहे, तिचा अर्थ असा कीं, आपल्या धंद्यावर आपलें चांगलें लक्ष असलें म्हणजे आपणास चांगली प्राप्ति होण्यास कठिण पडणार नाही. झेनाफन् ह्यानें अशाच अर्थाची एक गोष्ट सांगितली आहे ती अशी:— इराणच्या बादशहापार्शीं एक उमदा घोडा होता, तो लवकर पुष्ट व्हावा असें त्याच्या मनांत असल्यामुळें त्यानें एका चांगल्या अश्ववैद्यास युक्ति विचारिली. तेव्हां त्या वैद्यानें त्याला सांगितलें कीं, ह्या घोड्यावर धन्याची नजर नेहमीं असावी म्हणजे तो ताबडतोब पुष्ट होईल.

धंद्यास योग्य अशा संवयी आपणांस लावून घेणें फार जरूर आहे. एका अनुभवी गृहस्थानें आपला ह्या संबंधाचा अनुभव सांगितला आहे तो असा:—“ माझ्या पहाण्यांत असे बरेच लोक आले कीं ते हुशार आणि अब्रूदार असून त्यांना संसारांत यश आलें नाहीं. ह्याचें मुख्य कारण एवढेंच कीं, ते बहुतेक आळशी व

अनियमित होते; त्यांना दुसऱ्याबरोबर राहून समाधानाने काम करतां येत नसून लहान सहान गोष्टीत ते आपलाच हेका धरून बसत असत; सारांश ज्याला आपण व्यवहारशून्य म्हणतो त्या प्रकारचे ते लोक होते.”

लहान कामांत काय आणि मोठ्यांत काय, व्यवस्था आणि टापटीप हीं अवश्य आहेत. जेथली वस्तू तेथे असावी हा नियम फारच महत्त्वाचा आहे. आपले काम झाल्याबरोबर हातांतील वस्तू जागच्या जागी ठेवण्यास थोडीशी खटपट पडते खरी, पण पुनः त्या वस्तूची गरज लागली म्हणजे ती शोधण्यास लागणारी कितीतरी खटपट वांचते. झेनाफन् म्हणतो:—“ अव्यवस्था म्हणजे काय ? समजा कीं, एकाद्या शेतकऱ्याने आपल्या कोठारांत बाजरी, गहू व वाटाणे निरनिराळे न ठेवतां एकत्र ठेविले. व नंतर भाकरी करण्याकरितां शेर दोन शेर बाजरी किंवा गहू, किंवा आंबटी करण्याकरितां वाटाणे काढावयाचे असले म्हणजे त्याला एक एक कण वेंचून काढावा लागला. ह्याचें नांव अव्यवस्था. दुसरी गोष्ट गलबताची घ्या. गलबतावर प्रसंगास उपयोगी पडणारे सर्व सामान जागच्या जागी ठेवण्याची फार जरूर असते. समुद्रांत तुफान केव्हां होईल ह्याचा नेम नसतो. व मग त्या प्रसंगी लागणारी वस्तू जर आयत्या वेळी मिळाली नाही तर सगळ्या गलबतास जलसमाधि मिळण्यास कांहीं वेळ लागणार नाही. ” म्हणून सर्व वस्तू जागच्या जागी ठेवण्याची, म्हणजे व्यवस्थितपणाने वागण्याची आपणास संवय लागणे अत्यंत अवश्यक आहे.

आरिस्टाटलपासून कार्लाइलपर्यंत बहुतेक तत्त्ववेत्त्यांनी व्यापारी व धंदेवाले लोकांस तुच्छ मानिले आहे; अथवा कोणताहि धंदा किंवा व्यापार करणे हे हलकटपणाचें काम मानिले आहे. प्लेटो नामक विख्यात ग्रीक तत्त्ववेत्त्याने “ उत्तम प्रजासत्ताक राज्य कसें असावे ” ह्याविषयी एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत त्याने व्यापारी लोकांस नागरिक वर्गातून वगळले आहेत. व्यापारासारखा हलकट धंदा परकी लोकांनी पाहिजे तर करावा असे त्याचें मत होतें. वास्तविक म्हटलें म्हणजे व्यापाराचा आणि दुकानदारीचा धंदा पुष्कळांनी पतकरल्याशिवाय निभावच लागणार नाही; म्हणून जर का त्या धंद्यापासून मनुष्याच्या स्वभावावर अनिष्ट परिणाम होत असतील, व त्याच्या मानसिक उन्नतीस विघ्न होत असेल, तर जगाची फारच हानि होईल ह्यांत शंका नाही. पण सुदैवाने तसा प्रकार मुळीच नाही. धंद्यांत गुंतलेल्या लोकांस विद्याव्यासंग ठेवण्यास थोडाच वेळ फावतो हे खरें आहे. तथापि त्या थोड्याच वेळाचा उपयोग करून कांहीं व्यापारी मोठे ग्रंथकार व शास्त्रज्ञ झाले अशीं अनेक उदाहरणे आहेत. त्यांपैकी कांहीं एथें सांगतो. नास्मिथ हा एक कारखानेवाला असून मोठा ज्योतिषी झाला. ग्रोट हा एक पेढीवाला असून अति विख्यात इतिहासकार झाला. ह्यानें ग्रीस देशाचा मोठा इतिहास लिहिला आहे. तो केवळ अमूल्य आहे. सर जेम्स इव्हान्स ह्याचा कागदाचा कारखाना असून तो इंग्लंडातील प्राक्कालीन वस्तुसंशोधक समेचा अध्यक्ष व

रायल सोसायटी म्हणून शास्त्रज्ञ लोकांची मोठी सभा आहे तिचा खजीनदार झाला. प्रेस्टविच् हा प्रथम व्यापारी असून मग आक्सफोर्ड एथील विद्यालयांत भूगर्भशास्त्राचा अध्यापक झाला. राजर्स हा पेढीवाला असून कवि झाला. ज्या ग्रंथाच्या आधारे हें पुस्तक रचिलें आहे त्याचे कर्ते सर जॉन लबॉक ह्यांचे वडील पेढीवाले असून मोठे गणिती होते, व रायल सोसायटीचे खजीनदार व उपाध्यक्ष होते. अशीं आणखी पुष्कळ उदाहरणे आहेत. पण तीं स्थलसंकोचास्तव एथें देतां येत नाहींत.

कार्लाइल नांवाचा तत्त्ववेत्ता कांहीं वर्षांमागे इंग्लंडांत होऊन गेला. ह्याला व्यापाराचें जें मुख्य तत्त्व कीं, माल सवंग मिळेल तेथें घेऊन महाग विकेल तेथें विकवा, तें अगदीं नापसंत होतें. तो म्हणतो कीं, सुती कापड व दुसरे इंग्लंडांत होणारे पदार्थ, ह्यांची कमीत कमी किंमत एकदां ठरवून टाकावी. व त्यानंतर ती कधीं कमी करूं नये. आणि इंग्रजांनीं दुसऱ्या राष्ट्रांपेक्षां कमी किंमतीनें आपला माल विकून त्यांचें नुकसान करूं नये. कारण ते दुसऱ्या राष्ट्रांतील लोकांचे बंधु आहेत. म्हणून दुसरीं राष्ट्रे विकतील त्याच किंमतीनें त्यांनींहि आपला माल विकवा. हें कार्लाइलचें मत कधींहि अमलांत आणितां येणार नाहीं. व तें अर्थशास्त्राच्या अगदीं विरुद्ध आहे. इंग्लंड देशांत तेथील लोकांस पुरेसें धान्य होत नाहीं. म्हणून ज्या देशांत धान्य पिकतें त्या देशांत सुती कापड वगैरे पदार्थ पाठवून त्याच्या मोब-

दला इंग्लंडास धान्य न्यावे लागते. देशादेशांतील व्यापार नेहमीं जिनसांची अदलाबदल करून होत असतो. त्यांत पैशाची देवघेव फारशी होत नसते. इंग्लंडाने होईल तेवढ्या कमी दराने आपले कापड विकले नाही तर त्या देशाचे फार थोडे कापड परदेशीं विकले जाईल. व थोडे कापड विकले तर परदेशांतून धान्यहि त्या मानाने कमी घेणे भाग पडेल. कार्लाइलच्या म्हणण्याप्रमाणे अमुक प्रमाणाच्या खाली किंमत उतरावयाची नाही असे केले तर पुष्कळ लोकांस कापडाची जरूर असून त्यांच्याने ठरलेली किंमत देवणार नाही. इंग्लंडास थोड्या किंमतीने कापड विकणे पुरवत असून त्याने तसे विकू नये, असे कार्लाइलचे म्हणणे आहे. तेणेकरून असे होईल कीं, ज्यांना कापडाची जरूर आहे त्यांना ते मिळणार नाही व इंग्लिश लोकांस पुरेसे धान्य मिळणार नाही. आपल्या देशांत जो पदार्थ थोड्या खर्चाने तयार होण्यासारखा आहे तो देऊन त्याच्या मोबदला आपल्या देशांत थोड्या खर्चाने होत नाही तो पदार्थ घेणे हे तर व्यापाराचे मुख्य तत्त्व आहे. ज्या ठिकाणी पदार्थ स्वस्त मिळेल तेथे तो विकत घ्यावा, व जेथे पदार्थाची भारी किंमत येईल तेथे तो विकावा हे केवळ व्यापारी लोकांसच फायदेशीर आहे असे नाही, तर सर्व लोकांच्या हिताचे आहे. कारण, तसे केल्याने ज्यांना माल विकण्याची जरूर आहे त्यांचा माल खपतो, व ज्यांना माल विकत घेण्याची जरूर आहे त्यांना तो मिळतो. दुसरा कांहीं मार्ग स्वीकारल्यास 'कोंकणांत

मीठ आणि देशावर मिरच्या नेल्यासारखें ' भलतेंच कांहीं तरी होईल.

मनुष्य गरीब स्थितीत असला तरी त्यानें त्याबद्दल दुःख मानण्याचें कारण नाही. पुष्कळ सर्वमान्य लोक दरिद्रावस्थेत असूनहि फार सुखी व सौजन्ययुक्त होते. प्रख्यात इंग्लिश कवि वर्डस्वर्थ ह्याचें कांहीं वर्षेपर्यंत फारच थोडें उत्पन्न होतें. पण तो काल त्याच्या आयुष्यांत फारच सुखाचा होता. श्रीमंती सर्वांच्याच नशिबी नसते. परंतु प्रियजनांचा सहवास व प्रेम ह्यांच्या योगानें एकादी लहानशी झोंपडी देखील नंदनवनाप्रमाणें होईल. दरिद्रावस्थेत असलेल्या महात्म्यांची संख्या केवढी मोठी आहे ह्याचा विचार केला तर खरोखर आश्चर्य वाटण्यासारखें आहे.

पैशाच्या योगानें आपलें जें कार्य होतें तें पुष्कळ लोकांस वाटतें त्यापेक्षां फार कमी असतें. पैसा असला म्हणजे खाण्यापिण्याचें सौख्य मिळतें असें कोणी म्हणेल, पण श्रीमंत मनुष्याला निरोगी रहावयाचें असेल तर त्यानें गरीब मनुष्याप्रमाणेंच खाण्यापिण्याचा बेत ठेविला पाहिजे. एकादा गरीब मनुष्य शेतांत काम करून आल्यावर जोंधळ्याची भाकरी आणि चटणी खातो. श्रीमंत मनुष्य पंचपक्वान्नें भक्षण करितो. ह्या दोघांपैकीं कोण आपलें अन्न अधिक रुचीनें खातो बरें ? आणि कोणाचें शरीर जास्त पुष्ट आणि बळकट असतें ?

चांगली क्षुधा लागली म्हणजे सार्धे जेवण देखील राज-वाड्यांतील मिष्टान्नाप्रमाणे स्वादिष्ट लागते.

कोणी म्हणेल की, पैशाच्या योगाने नानाप्रकारचे ग्रंथ विकत घेतां येतात, आणि विद्येचे सुख मिळते. पण विद्येची आवड असून ज्यांना दारिद्र्यामुळे पुस्तके वाचावयास मिळालीं नाहींत असे लोक फारच थोडे असतील. भगवद्गीता, व तुकाराम, रामदास, श्रीधर, वामन, मुक्तेश्वर, कालिदास, शेक्सपिअर, मिल्टन् इत्यादिकांचे ग्रंथ फारच थोड्या किंमतीस मिळतात. खरोखर वाचनाची हौस असेल तर स्नेह्यांकडून देखील हे ग्रंथ वाचावयास मिळतील. दरमहा चार सहा आणे वर्गणी दिल्यास एकाद्या वाचनालयांत प्रवेश होऊन अनेक ग्रंथ आणि वृत्तपत्रे व मासिक पुस्तके वाचावयास मिळतील. जॉन्सन् सारख्या विद्वानांनीं वाचनाचा व लेखनाचा जो प्रचंड उद्योग केला तो दरिद्रावस्थेतच नव्हे काय ?

पैशाच्या योगाने आरोग्य, बुद्धिमत्ता, मित्रलाभ, सौंदर्य, अथवा गृहसौख्य ह्यांपैकीं कांहींतरी मिळते म्हणावे तर तसेहि नाहीं. ज्यांच्यावर कोणाचे प्रेम नाहीं असे श्रीमंत लोक थोडे आहेत काय ? तसेच ज्यांना एक वेळचे अन्न मिळण्याची भ्रांत, असे कांहीं लोक, सर्व जगास प्रिय झाले नाहींत काय ?

( श्लोक )

आहे सौख्यद वित्त काय मनुजा पाहे विचारूनियां ।  
राहे दुःख कित्ती समर्थसदनी भोगास वेष्टूनियां ॥  
नाहीं इच्छित वित्त वैभव हि मी श्रीमद्गृही जें वसे ।

जेणें केवळ यातना लपविती सौख्या सदा दूरसे ॥ १

—गे

बेकन म्हणतो कीं, “श्रीमंत लोक आपल्या स्वतः-  
चीच ओळख विसरतात; आणि संपत्तीची व्यवस्था  
करण्यांत इतके गुंग होतात, कीं स्वतःच्या शरीराची  
काळजी घेण्यास किंवा आपलें मन सुसंस्कृत करण्यास  
देखील त्यांना वेळ फावत नाही.”

कोणत्याहि प्रकारचें बंधन झालें तरी तें अनिष्टच  
होय. \*सोन्याची बेडी झाली म्हणून ती दुःख दिल्यावांचून  
राहणार नाही. द्रव्यापासून फार अस्वस्थता उत्पन्न होते.  
गरीब लोकांस एक प्रकारच्या काळज्या असतात तर  
श्रीमंत लोकांस दुसऱ्या अनेक प्रकारच्या असतात. आणि  
पुष्कळ श्रीमान् लोक आपल्या संपत्तीचे धनी नसून  
केवळ तिचे गुलाम असतात. कित्येक लोकांस द्रव्यापासून  
सुख होण्याचें एकीकडे राहून त्यापासून काळजी आणि  
यातना मात्र होतात.

( श्लोक )

धनं तावदसुलभं । लब्धं कृच्छ्रेण रक्ष्यते ॥  
लब्धनाशो यथा मृत्युस्तस्मादेतन्न चिन्तयेत् ॥ १  
जनयन्त्यर्जने दुःखं । तापयन्ति विपत्तिषु ॥  
मोहयन्ति च सम्पत्तौ । कथमर्थाः सुखावहाः ॥ २  
यथा ह्यामिषमाकाशे । पक्षिभिः श्वापदैर्भुवि ॥  
भक्ष्यते सलिलैर्नक्रैः । तथा सर्वत्र वित्तवान् ॥ ३

( अभंगचरण )

\* चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥

—तुकाराम

**भावार्थः—**धन हें प्रथम दुर्लभ आहे. तथापि तें प्राप्त झालें असतां त्याचें रक्षण करण्यास फार प्रयास पडतात. धन मिळवीत असतां दुःख देतें, विपत्कार्णी ताप देतें, उत्कर्षाच्या वेळीं मोह उत्पन्न करितें, तर मग द्रव्य सुखदायक आहे असें कोण म्हणेल ? ज्याप्रमाणें मांसाचा तुकडा आकाशांत पक्षी, पृथ्वीवर पशु, व पाण्यांत मासे खातात, त्याप्रमाणें वित्तवान् मनुष्याची सर्वत्र स्थिति होते.

द्रव्य जवळ असल्यामुळें पुष्कळांचा नाश झाला आहे. आणि एकंदरीत पैशासंबंधानें श्रीमंत जितके हवालदील असतात तितके गरीब लोक नसतात. पैशापासून फक्त शहाण्या लोकांनाच सौख्य मिळवितां येईल. ज्या मनुष्यास श्रीमंत होण्याची फार हांव असते तो नेहमीं दरिद्री राहिल. “ जो मनुष्य एकाद्या लहानशा घरांत राहतो त्याला राजवाड्याचें मोठें आश्चर्य वाटतें, व त्यांतील सुखाच्या व वस्तूंच्या संबंधानें भव्य व सुंदर कल्पना त्याच्या मनांत येतात. पण ज्याला राजवाड्यांत प्रत्यक्ष रहावयास मिळतें त्याला त्यांत कांहीं विशेष वाटत नसून त्याला नवल वाटण्यासारखी कांहींच वस्तू रहात नाहीं. ह्या दोहोंपैकी पहिल्यासच जास्त सुख होतें.”

द्रव्यापासून सौख्य मिळावें असा हेतु असेल तर द्रव्यावर आसक्ति ठेवून उपयोग नाहीं.

सादी नामक मुसलमान कवि म्हणतो, “ आपल्यास पुरेसेंच द्रव्य असलें तर त्यापासून सौख्य होतें. पण त्यापेक्षां जास्त असलें तर त्याची काळजी घेण्यांतच मनुष्य बेजार होतो. ”

( श्लोक )

नाहीं अश्र बसावया मज जरी मी मुक्त आहे तरी ।  
 ओझे बंधन यांजपासुनि न मी राजा कुगाचा जरी ॥  
 नेणे मी नृपशासना न वश मी शोकास चितेस बा ।  
 शांतात्मा, सुखदुःखनिस्पृह सदा, भीतों न मी या भवा ॥ १

—सादी

भर्तृहरीनेंहि अशाच प्रकारचा उद्धार काढलेला आहे:—

त्वं राजा वयमप्युपासितगुरुप्रज्ञाभिमानीभ्रताः ।  
 ख्यातस्त्वं विभवैर्यशासि कवयो दिक्षु प्रतन्वन्ति नः ॥  
 इत्थं मानद नातिदूरमुभयारेप्यावयोरन्तरं ।  
 यद्यस्मासु पराङ्मुखोसि वयमप्येकान्ततो निस्पृहाः ॥ १

भाषार्थ: —

तूं राजा जरि मी श्रुतिस्मृति महा विद्याभिमानी असें ।  
 भाग्यें विश्रुत तूं मदीय कवितां सत्कीर्ति लोकीं बसे ॥  
 आहे अंतर फार तूज मज रे तूं सर्व जें सेविशी ।  
 मीही निस्पृह भाग्यवंत गणना नाहीं मशी फारशी ॥ १

—चामन

तुकारामबोवा यांस शिवाजी महाराजांनीं पालखी,  
 अबंदागीर वगैरे पाठवून आपल्या दरबारीं निमंत्रण  
 केलें, तेव्हां त्या निस्पृह भगवद्भक्तानें जें उत्तर पाठविलें  
 त्यांत असें म्हटलें आहे:—

नहों केविलवाणें नहों आझी दीन । सर्वदां शरण पांडुरंगीं ॥  
 पांडुरंग आझां पाळिता पोषिता । आणिकांची कथा काय तेथें ॥  
 तुझी भेट घेणें काय हो मागणें । आशेचें हें झुन्य केलें तेणें ॥  
 निराशेचा गांव दिधला आझांसी । प्रवृत्तिभागाची सांडियेलें ॥ १

“ज्या मनुष्यास इच्छिण्यासाखें कांहींच उरलें नाहीं व पुष्कळ वस्तूंचा उपभोग घेऊन कंटाळा आला आहे त्याची स्थिति फारच शोचनीय होय.”

—बेकन

( श्लोक )

तूं वांकसी खर जसा धनभारयोगें ।  
नेशी सुवर्णभर त्यापरि तूंहि मागें ॥  
ओझे तुझ्यावरिल मृत्यु हरील भारी ।  
तूं द्रव्ययुक्त असुनीहि खरा दरिद्री ॥ १

—शेकसपीभर

( अभंग )

साखरेच्या गोण्या बैलाच्या पाठी । तयासी शेवटीं करवाडें ॥  
मालाचे पै पेटे वाहताती उंटें । तयांलागीं कांटे भक्षावया ॥ १

—तुकाराम

असें जर आहे तर,

( श्लोक )

किमर्थ धनचिंतनीं दवडितों अक्षी काल हा ।  
रुजा तनुसि गांजितां धन न देइ मोदा अहा ॥  
क्षणैक तरि वाढवील धन काय ह्या आयुला ।  
प्रयाणसमयीं जिवास तरि काय दे शांतिला ॥ १

—गे

जसजसें द्रव्य मिळतें तसतसा लोभ जास्त वाढतो. “ गरीब मनुष्यास पुष्कळ वस्तूंची इच्छा असते. पण लोभी मनुष्यास जगांतील एकंदर वस्तु मिळण्याची हांव असते.”

“संपत्तीचा फार हव्यास लागला म्हणजे त्याच

१. सेनेका

२. बेकन

चित्तें अतिशय कालक्षेप होतो, व द्रव्यार्जनापेक्षां उदात्त गोष्टींकडे लक्षच जात नाहीं.” संपत्तीच्या योगानें आपल्या आयुष्याचा सदुपयोग झाला तर त्या संपत्तीचा खरा उपयोग होतो. संपत्तीच्या पार्यां आयुष्याचा दुरुपयोग झाला तर ती संपत्ति घेऊन काय करावयाची आहे ? “ दरिद्रता ही विद्वान् मनुष्याची सहधर्मचारिणी आहे ” असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. ज्या कवीला आपल्या प्रतिभाशक्तीच्या योगानें आकाशमार्गानें उड्डाण करितां येतें त्याला गाड्याघोड्यांची काय परवा आहे ?

पैशासंबंधानें जे शब्द बोलण्यांत येतात त्यांचा भावार्थ विचार करण्यासारखा आहे. अमक्या मनुष्यानें पुष्कळ पैसा मिळविला, अमुक मनुष्य संपत्तींत अगदीं बुडून गेला आहे, असें वर्णन आपण पुष्कळ ऐकतो. पण अमुक मनुष्यानें संपत्तीचा चांगला उपभोग घेतला असें आपल्या क्वचित् ऐकण्यांत येतें. जे लोक पैसा मिळवितात ते स्वतः त्याचा उपभोग बहुतकरून घेत नाहीत. मनुष्य पैशाचा संग्रह अतिशय करतो जाणि शेवटीं त्याचा उपभोग कोण घेईल हें त्याला देखील ठाऊक नसतें.

एका ग्रीक ग्रंथकारानें श्रीमंतीपेक्षां गरिबी चांगली असें प्रतिपादन केलें आहे. तो म्हणतो:—“ भयापेक्षां निर्भयता चांगली; परवशतेपेक्षां स्वतंत्रता चांगली; आपल्या देशबांधवांच्या अविश्वासापेक्षां त्यांचा विश्वास चांगला, ह्या सर्व गोष्टी कोणीहि कबूल करील. मी

जेव्हां श्रीमंत होतों तेव्हां मला नेहमी अशी भीति वाटे कीं चोर माझे घर फोडतील, माझा पैसा लुटतील, आणि मला मारतील. पण आतां मला स्वस्थ झोंप येते. आतां सरकारच्या मनांत माझ्याविषयीं कांहीं संशय येत नाही. आतां शहरांतून पाहिजे तेव्हां बाहेर जाण्यास व परत येण्यास मी मुक्तत्यार आहे. मी श्रीमंत होतों तेव्हां लोकांनीं हलकट मानिलेले साक्रेटिस व इतर तत्त्ववेत्ते यांच्याशीं सहवास केला तर लोक मला दोष देत असत. आतां मला वाटेल त्याच्याशीं मैत्री करण्यास कोणाची आडकाठी नाही. कारण मी गरीब दर्शेत आल्यापासून कोणी माझ्याकडे लक्षच देत नाही. जेव्हां माझ्यापाशीं पुष्कळ जिनगी होती तेव्हां मी नेहमी दुःखी असें; कारण नेहमीं माझी कांहीं तरी वस्तु हरवत असे. आतां माझ्यापाशीं हरवण्यासारखें कांहीं राहिलेंच नाही. पण पुढें कांहीं तरी मिळवीन ह्या आशेनें मला नेहमीं समाधान वाटते.”

चारिमिडीसच्या वरील उदारांत बराच सत्याचा भाग आहे. पण त्यांत ह्या विषयाच्या दुसऱ्या बाजूचा विचार झालेला नाही. चारिमिडीस ह्यानें हें भाषण केलें, त्यापूर्वीं नुकतेंच त्यानें उत्तम भोजनाचें सुख घेतलें होतें व संगीताच्या श्रवणानें त्याचें मन उल्लसित झालें होतें, म्हणून त्याच्या तोंडांतून असे उद्गार निघाले हें साहजिकच आहे.

पैशाचा शहाणपणानें उपयोग केला असतां त्याच्या-पासून पुष्कळ चांगल्या गोष्टी घडून येतात. द्रव्य ही

एक शक्ति आहे. 'पैसा हा राजांचा राजा आहे' असे एकाने म्हटले आहे. आपणास कांहीं वस्तु पाहिजे असेल तर ती पैशाने साध्य होते. ताजी व स्वच्छ हवा, चांगले घर, ग्रंथसंग्रह, इत्यादि उपभोग्य वस्तु पैशाने प्राप्त होतात. कोणाला विश्रान्ति व फुरसद पाहिजे असल्यास तीं द्रव्याने मिळवितां येतात. पृथ्वी-वरील निरनिराळीं स्थळें पाहण्याची हौस पैशाने पुरवितां येते. आपल्या मित्रांस साहाय्य करणें व विपत्तीनें गांजलेल्या लोकांचें दुःख निवारण करणें ह्यांत जर कांहीं सौख्य असेल तर तें पैशाच्या योगाने मिळवितां येतें. पण हें सर्व होण्यास पैशाचा लोभ उपयोगी नाही.

कृपण मनुष्याचें पैशावरच प्रेम असतें. म्हणून तो अयोग्य प्रकारची काटकसर करून पैसा सांठवीत असतो. ह्या आयुष्यामध्ये क्षुद्र व नीच अशा चिंता मनुष्यानें आपल्या मनास लावून घेऊं नयेत, हें जर खरें आहे तर द्रव्यसंचयाची चिंता व्यर्थ कशास पाहिजे ?

पैशाचा शहाणपणाने उपयोग करणें हीच गोष्ट महत्त्वाची आहे.

( श्लोक )

अद्दासि विशिष्टेभ्यो । यच्चाश्रासि दिने दिने ॥

तत्ते वित्तमहं मन्ये । शेषं कस्यापि रक्षसि ॥ १

--सुभाषित

भावार्थः—

( आर्या )

पात्रीं दान करिसि जें, जें भोगिसि वित्त तूं प्रतिदिनीं वा ।

तेंचि तुझें धन वाटे, अवशिष्ट परार्थ रक्षिसी ठेवा ॥ १

ह्याच अर्थाची भर्तृहरीची एक उक्ति आहे:—

( आर्या )

दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ॥

यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥ १

भावार्थ:—

( आर्या )

दान भोग नाश अशा तीन गती ह्या धनास होतात ॥

भोगी न जो न देई, पावे तिसरी गतीच तद्विस्त ॥ १

औदार्य असावे, पण उधळेपणा करूं नये.

( श्लोक )

धना बहुत मेळवी नर परी दरिद्री खरा ।

दरिद्र करि आपणा परहितीं धनी तो खरा ॥

अनाथ जन पोशि जो करित तो प्रभूला ऋणी ।

सुधर्म करि, संपदा प्रभु तयास देई दुणी ॥ १

—इंग्रजी म्हर्णा

तथापि गरीब लोकांवर उपकार करतांना आपल्या मुलाबाळांचीहि आठवण ठेविली पाहिजे. आपण आपल्या श्रमानें जें मिळवितों त्याच्यावर आपली स्वतंत्र मालकी आहे. पण वडिलार्जित धनाचे आपण एकटे मालक नाही.

धनवान् लोकांपाशीं असलेलें द्रव्य ही एक ठेवच आहे. त्या ठेवीचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. संपत्तीचा गर्व वाहण्याचें कांहीं कारण नाही.

( श्लोक )

आपद्रतं इससि किं द्रविणान्ध मूढ ।

लक्ष्मीश्चिरा न भवतीति किमल चित्रम् ॥

एतान्न पश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे ।  
रिक्ता भवन्ति भरिताश्चरिक्ताः ॥ १

—सुभाषित

भाषार्थः—

( श्लोक )

द्रव्यांध हाससि किमर्थं विपन्न लोकां ।  
लक्ष्मी असे चल न हें तुज ठाउकें कां ॥  
हे पाहसी न घट तूं जलयंत्रवर्ती ।  
होती रिते भरित पूर्णहि रिक्त होती ॥ १

म्हणून संपत्तीवर विश्वास न ठेवितां त्या मंगल-  
दायक प्रभूच्या ठिकाणीं निष्ठा ठेवावी. पैशाचा सदुपयोग  
करावा. दानधर्म करावा. ऐहिक संपत्तीप्रमाणें जें विनाशी  
नाहीं, व ज्याला चोराची, किंवा कीटकांची भीति नाहीं,  
अशा पुण्यधनाचा संग्रह करून ठेवावा. तोच परलोकीं  
आमच्या उपयोगी पडेल.

**प्रकरण ४**  
**मनोरंजन**

( श्लोकचरण )

विभ्रामं लभतामिदं हि शिथिलज्याबंधमस्मद्गुः ।

—शाकुंतल

भाषार्थः—ह्या आमच्या धनुष्याची दोरी सैल सोडून त्याला काही वेळ विश्रांति देऊं.

## प्रकरण ४

### मनोरंजन

मार्गाल पृष्ठावरील दुष्यंत राजाची उक्ति आपल्या शरीररूपी व मनोरूपी धनुष्यांसहि लागू करण्यासारखी आहे. ज्या मनुष्यास सारा दिवस काम करावें लागतें त्यानें कांहीं वेळ विश्रांति घेण्यांत व खेळ खेळण्यांत घालविला नाहीं तर त्याची तरतरी नाहींशी होऊन त्याच्या अंगीं जडपणा येतो. घरांत बसून करण्याचीं जीं कामें असतात त्यांच्या योगानें मनुष्य अशक्त आणि नाजूक होण्याचा संभव असतो. खेळ खेळण्यांत घालविलेला वेळ फुकट गेला असें समजूं नये. शारीरिक खेळानें शरीर चांगलें बनतें, व बहुतेक व्यवसायांनीं आकुंचित होत असलेली छाती व बाहू सुदृढ होतात.

खेळांच्या योगानें प्रकृति निरोगी रहाते एवढेंच नाहीं, तर मनुष्यास आपलें काम करण्यास उल्हास वाटतो. खेळ खेळत असतां दुसऱ्या लोकांशीं निकट संबंध येतो, त्यांच्याशीं मनमिळाऊपणानें वागण्याची संवय होते, व क्षुल्लक गोष्टींत आपलाच हेका धरून बसण्याचा स्वभाव नाहींसा होतो. इतर लोकांशीं न्यायानें व उदारपणानें वागण्याची संवय लागते.

खेळापासून शरीराची व मनाची देखील सुधारणा होते. धैर्य, सोशिकपणा, आत्मसंयमन, विनोदीपणा इत्यादि गुण पुस्तकें वाचून किंवा शिकून येत नाहींत.

पण खेळ खेळल्याने हे गुण अंगी येतात. ड्यूक ऑफ वेल्सिंग्टन ह्याने म्हटले आहे की, 'वाटरलूची लढाई ज्या गुणांच्या योगाने जिंकली गेली, ते गुण इटन येथील विद्यालयाच्या क्रीडाभूमीवर खेळत असतांना प्राप्त झालेले होते.' शाळेत मुले शिकत असतात त्यावेळीं तीं क्रीडाभूमीवर जे धडे शिकतात, तेच सर्वांत उत्तम व उपयोगी होत. खेळापासून असा मोठा उपयोग होतो, तरी ते मनोरंजनाकरितां खेळावे. खेळणे हा एक आपला धंदाच करून बसतां कामा नये.

खेळांपासून प्रकृतीवर काय चांगले परिणाम होतात ह्याविषयीं दौघां प्रख्यात शारीरशास्त्रज्ञांचीं मते दिली असतां अप्रासंगिक होणार नाहीं.

सर जेम्स पॅजेट म्हणतो:—“खेळांपासून मनोरंजनाचा हेतु चांगल्याच रीतीने सिद्धीस जातो. परंतु व्यवहारांत व दररोजच्या आपल्या कामांत फार उपयोगी पडणारे अमोलिक मानसिक गुण खेळांच्या योगाने प्राप्त होतात. कारण खेळांत पैसा मिळण्याची किंवा अशीच दुसरी हलक्या प्रकारची कांहीं लालूच नसून तरुण व प्रौढ लोक यांचा समागम होतो, व ते एकत्र काम करितात. न्यायाने व संभावितपणाने वागणाऱ्या कोणत्याहि मनुष्यास जोडीदार घेऊन एकादें चांगलें कृत्य कसें करावें हें त्यांस समजू लागतें. दुसऱ्या मनुष्यांस बरोबर घेऊन काम करण्याची उत्तम हातोटी त्यांस साधते, व ती त्यांस हरएक स्थितीत यश येण्यास साधनभूत होते. एकादा मनुष्य --जात्या न्यायी स्वभावाचा नसला

तरी त्याला न्यायानें वागण्याचें वळण लागतें. खेळ खेळणारांत कितीहि चढाओढ असली तरी अन्यायानें डाव जिंकणें हें सर्वानुमतें निंद्य मानीत असतात. ज्याला न्यायानें खेळ खेळण्याची संवय एकदां झाली त्याला व्यवहारांत देखील सचोटीनें वागावेंसें वाटतें. खेळ खेळत असतांना जर नीतीचीं उदात्त तत्त्वे अंगांत खिळलीं असलीं तर व्यवहारांत ज्या गोष्टींस कायद्यांचा प्रतिबंध नाही, परंतु नीतिदृष्ट्या ज्या निंद्य आहेत अशा गोष्टींचा तिटकारा आल्याविना राहणार नाही. कोणत्याहि चांगल्या खेळांत खालीं लिहिलेले तीन विशेष गुण दृष्टीस पडतात, व त्याच गुणांमुळे ते खेळ फार उपयोगी झाले आहेत. पहिला गुण म्हटला म्हणजे हा कीं, खेळाचा काय परिणाम होईल हें निश्चयानें सांगतां येत नसतें. दुसरा गुण असा कीं, त्यांत नवल वाटण्यासारख्या गोष्टी होतात. तिसरा गुण हा कीं, आपल्या नेहमींच्या कामाहून भिन्न अशा कामांत आपलें कौशल्य दाखविण्याच्या पुष्कळ संधी खेळांत मिळतात. आतां ह्या तीन गुणांचा उपयोग फार मोठा आहे. पुष्कळ लोकांस नेहमीं एकच प्रकारचें कंटाळवाणें काम करावें लागतें. व त्यामुळे त्यांना आपलें जीवित त्रासदायक वाटण्याचा संभव असतो. परंतु खेळांच्या योगानें त्यांना नवीन व आनंददायक परिस्थिति अनुभवितां येते. व तेणेंकरून संसारयात्रा सुखकर वाटते. पुष्कळ लोकांच्या अंगीं असलेल्या सुस्वभावाचें व सद्गुणांचें चीज होण्यास त्यांच्या धंद्यांमुळे व्यवहारांत

अवसरच मिळत नाही. व त्यामुळे त्या गुणांचा व्हास होतो. अशा गुणांचा व स्वभावाचा खेळांत उपयोग करितां येतो व त्यांचा विकास करितां येतो. ”

मिचेल फास्टर, शारीरशास्त्राचे गुरु व रायल सोसायटीचे चिटणीस ह्यांनीं एका व्याख्यानांत सांगितले कीं,—“केवळ शारीरिक काम करीत असतां देखील मेंदूला बरीच क्षीणता उत्पन्न होते. मानसिक श्रमांच्या योगानें मेंदू क्षीण होतो हें सर्वास ठाऊक आहेच. आजपर्यंत जे शोध लागले आहेत त्यांवरून असें सिद्ध होतें कीं, शारीरिक श्रम करीत असतां स्नायूंमध्ये व डोक्याचें काम करीत असतां मेंदूमध्ये रासायनिक फेरफार होत असतात. स्नायु व मेंदू चांगल्या स्थितींत रहाण्याकरितां त्यांस ताज्या स्वच्छ रक्ताचा पुरवठा मिळाला पाहिजे. म्हणजे तेंणेंकरून ज्या भागांचा क्षय झालेला असतो ते भरून येतात व रासायनिक फेरफारामुळे जीं नासकीं द्रव्यें उत्पन्न झालेलीं असतात तीं धुऊन जातात. स्वच्छ रक्ताचा पुरवठा होण्यास शरीरांतिल हलक्या प्रतीच्या इंद्रियांची मदत झाली पाहिजे. हल्लीं जीवनार्थ कलह फारच झपाट्याचा असल्यामुळे मेंदूस फार काम करावें लागतें; त्याच्याबरोबर हलक्या प्रतीच्या इंद्रियांचा टिकाव लागत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मेंदूस पाहिजे तेवढें स्वच्छ रक्त पुरविण्याचें काम नीट होत नाही. मेंदूचें काम करीत असतां थकवा येऊं लागला म्हणजे समजावें कीं, मेंदूस रक्त पुरविणारी इंद्रियें शिथिल झालीं आहेत. मग मेंदूस रक्ताचा पुरवठा

न झाल्यामुळें त्याच्याकडून चांगल्या रीतीने काम होत नाही. म्हणून मेंदूचें काम अधिक वेळ पर्यंत करितां यावे असा हेतु असेल तर तो साध्य करण्याचा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे हा आहे कीं, खेळ खेळून आपली हलक्या दर्जाचीं इंद्रियें कार्यक्षम ठेवावीं. म्हणजे तीं मेंदूस रक्ताचा योग्य पुरवठा करितील आणि त्यास लवकर थकवा येऊं देणार नाहीत.”

श्वापदांची पारध करणें, बंदुकीनें पक्षी मारणें इत्यादि शिकारीचे प्रकार आहेत त्यांपासून मनोरंजन होतें व व्यायामहि होतो. जे लोक स्वतः शिकारी कुत्रीं बरोबर घेऊन पारधीस जात नाहीत किंवा स्वतः बंदूक मारीत नाहीत त्यांना देखील शिकारीची मोठी मौज वाटते. आपल्या देशांत राजे लोकांत वगैरे पूर्वींपासून शिकारीस जाण्याचा प्रघात होता. अभिज्ञान शाकुन्तल नाटकांत दुष्यंत राजाचा सेनापति भद्रसेन ह्यानें शिकारींपासून काय फायदे होतात ते वर्णन केले आहेत.

( श्लोक )

मेदच्छेद कृशोदरं लघुभवत्युत्थानयोग्यं वपुः ।  
सत्त्वानामपि लक्ष्यते विकृतिमच्चित्तं भयक्रोधयोः ॥  
उत्कर्षः सच्च धन्विनां यदिषवः सिद्धयंति लक्ष्ये चले ।  
मिथ्या हि व्यसनं वदन्ति मृययामीदृग्विनोदः कुतः ॥ १

—कालिदास

भावार्थः—मेद झडून उदर कृश होतें. शरीर चपळ होतें. पशूंच्या मनाबर भयापासून व क्रोधापासून होणारे परिणाम सहज लक्षांत येतात. धनुर्धराचे बाण जेव्हां धांवल्या किंवा

इडल्या प्राण्यांवर अचूक पडतात तेव्हां तर मोठी बहार होते. लोक शिकारीला दुर्व्यसन समजतात ही त्यांची चूक आहे. शिकारीसारखी मौज कशांत आहे ?

तथापि आपल्या मौजेकरितां निरुपद्रवी प्राण्याची हिंसा करण्याची प्रवृत्ति दिवसेंदिवस कमी होत जाईल अशी आशा आहे. प्राणी जिवंत असतांना त्यांना पाहून जो आनंद होतो, तो त्यांचा वध केल्यापासून होत नाही, व व्यायाम, मनोरंजन आणि स्वच्छ हवा ह्यांचा लाभ घेण्याचे दुसरेहि निर्दोष मार्ग अनेक आहेत हे मनुष्यास समजले पाहिजे.

मनुष्य निरोगी रहाण्यास स्वच्छ पाण्याची जरूर आहे. पण स्वच्छ हवेचे महत्त्व त्याहूनहि जास्त आहे. अहाहा! हवा हा काय अद्भुत पदार्थ आहे! हवा आपल्या सर्व शरीरांत संचार करिते. ती आपणांस स्नान घालून आपल्या शरीराची त्वचा स्वच्छ करिते, पण ती इतक्या नाजूक रीतीने की आपणांस तें कळत देखील नाही. असे असून हवेच्या अंगीं केवढे सामर्थ्य आहे? ती पुष्पांचा व फलांचा मधुर वास आणून आमच्या खोलींत सोडते. आमचीं गलबते समुद्रावर चालविते. समुद्रावरील व पर्वतावरील आरोग्य व शुद्धता शहरांच्या भर वस्तींत आणून पोचविते. नादाचे वाहन हवाच आहे. आपल्या आवडत्या माणसांचे शब्द व सृष्टीतील सर्व मधुर गायन आपल्या कानांपर्यंत पोचविणारी हवे-शिवाय कोण आहे? पृथ्वीवर मेघ ज्यांतून पाणी सोडतात तो हौद म्हणजे हवाच होय. हवेच्या योगानेच

दिवसाची उष्णता व रात्रीची थंडी यांचा ताप कमी होतो. आपल्यावर जी भव्य नीलवर्ण कमान दिसते ती वातावरणाची म्हणजे हवेचीच आहे. सकाळी व सायंकाळी आकाशास अग्नीसारखा रंग देणारी हवाच आहे. हवा ही एक अत्यंत सुकुमार, रमणीय आणि प्रेमास्पद वनदेवताच आहे असें म्हटलें तरी चालेल. कारण तिच्या अंगी मृदुता, शुद्धता, कोमलता व परोपयोगित्व हे गुण उत्तम रीतीनें वास करितात.

जेफ्रेज नामक ग्रंथकार म्हणतो:—“ आकाश हें जणूकाय एक मोठें पुष्प आपल्या वरती आहे. आणि त्या पुष्पाचा अत्यंत मधुर सुगंध हवेच्या रूपानें पृथ्वीच्या भव्य दिवाणखान्यांत पसरला आहे. वन्य पुष्पांनीं सुवासित झालेली हवा तर फारच मधुर असते. जंगलाच्या झाडीमध्ये नक्षत्रासारखीं चमकणारीं शुभ्र पुष्पें सामान्य वनस्पतींच्या गर्दींतून आपलीं डोकीं वर काढितात, तेव्हां अल्पबुद्धि लोकांच्या मधून आपलें डोकें वर काढणाऱ्या बुद्धिमान् पुरुषांची कल्पना मनांत येते. एकादा सामान्य रस्ताहि अनेक सुंदर कल्पना मनांत आल्यामुळें रमणीय भासतो. मी स्वित्सरलंदांत असतांना एका ओढ्याच्या शुभ्र फुलांनीं आच्छादिलेल्या कांठावर दररोज सकाळीं फिरावयास जात असें. त्याच ठिकाणीं मी नेहमीं उत्कंठेनें फिरावयास जातो व दुसरीकडे जाण्याची मला कां इच्छा होत नाही ह्याचें कारण त्यावेळीं माझ्या लक्षांत आलें नाहीं. पण नंतर फार वर्षांनीं आलें. तें कारण हेंच कीं, मला नवीन

नवीन वस्तूंची इच्छा नाही. जुन्याच परंतु मला प्रिय झालेल्या अशा वस्तूंचाच मला फार लोभ वाटतो. तींच वनांतील फुलें, तेंच झाड, तेंच हिरवेगार मैदान, तेच पक्षी हीं सर्व मला पुनःपुनः पहावीशीं वाटतात.” आपल्या ह्या देशांत नाना प्रकारचीं वन्य फुलें विशेषेकरून पावसाळ्यांत दृष्टीस पडतात. एकाद्या उंच टेंकडीवर जाऊन खालच्या मैदानाकडे पाहिलें असतां सर्वत्र मोठमोठे उंच गालिचे पसरले आहेत असा भास होतो. कांहीं ठिकाणीं पांढऱ्या, पिवळ्या, अस्मानी वगैरे फुलांचे ताटवे दृष्टीस पडतात; जणू काय वनश्रीचीं हीं शुभ्र, पीत, नील, वर्णाचीं वखेंच वाळत टाकलीं आहेत असें वाटतें.” अरण्याची शोभा तर अवर्णनीय असते.

( श्लोक )

सौमित्रे शोभते पम्पा । वैडूर्यविमलोदका ॥  
 फुलपद्मोत्पलवती । शोभिता विविधैर्दुमैः ॥ १  
 सौमित्रे पश्य पम्पायाः । काननं शुभदर्शनम् ॥  
 यत्र राजन्ति शैला वा । द्रुमाः सशिखरा इव ॥ २  
 शोकार्तस्यापि मे पम्पा । शोभते चित्रकानना ॥  
 व्यवकीर्णा बहुविधैः । पुष्पैः शीतोदका शिवा ॥ ३  
 अधिकं प्रविभास्येतश्रीलपीतं तु शाद्वलम् ॥  
 द्रुमाणां विविधैः पुष्पैः । परिस्तोमैरिवापितम् ॥ ४  
 पुष्पभारसमृद्धानि । शिखराणि समंततः ॥  
 लताभिः पुष्पिताम्राभिरुपगूढानि सर्वतः ॥ ५  
 पश्य रूपाणि सौमित्तैः । वनानां पुष्पशालिनाम् ॥  
 सृजतां पुष्पवर्षाणि । वर्षतोयमुच्चासिव ॥ ६  
 प्रस्तरेषु च रम्येषु । विविधाः काननद्रुमाः ॥  
 वायुवेगप्रचलिताः । पुष्पैरवकिरन्ति मां ॥ ७

पतितैः पतमानैश्च । पादपस्थैश्च मारुतः ॥  
 कुसुमैः पश्य सौमित्रे । क्रीडतीव्र समंततः ॥ ८  
 मत्तकोकिलसन्नादैर्नतयन्निव पादपान् ॥  
 शैलकन्दरनिष्क्रान्तः ॥ प्रगीत इव चानिलः ॥ ९  
 सुपुष्पितांस्तु पश्यैतान् ॥ कर्णिकारान् समंततः ॥  
 हाटकप्रतिसंछन्नाभरान् पीताम्बरानिव ॥ १०

—वालमीकि रामायण

**भावार्थः**—रामचंद्र म्हणतात, “लक्ष्मणा ! नाना प्रकारच्या वृक्षांनीं अलंकृत, प्रफुल्लित, श्वेत कमलांनीं व नीलकमलांनीं युक्त, आणि वैदूर्य रत्नासारख्या निर्मल उदकानें भरलेले हें पंपासरोवर फारच शोभायमान दिसत आहे. लक्ष्मणा ! त्या समोरच्या सुंदर वनाकडे क्षणभर पहा, त्या वनांत मोठमोठे वृक्ष शिखरयुक्त पर्वतांप्रमाणें दिसत आहेत. मी यद्यपि दुःखी आहे तथापि चित्रविचित्र वनांनीं वेष्टिलेले, नाना प्रकारच्या पुष्पांनीं भरलेले, शीत जलानें परिपूर्ण असें सरोवर पाहून माझ्या मनास आल्हाद होत आहे. नानाप्रकारच्या पुष्पांनीं नीलवर्ण आणि पीतवर्ण दिसणारी ही हिरवीगार वनभूमि अत्यंत मनोहर दिसते. झाडांच्या सर्व फांद्या फुलांनीं भरलेल्या आहेत. व त्यांवर पुष्पयुक्त सुंदर वेली चढल्यामुळे फारच शोभा दिसत आहे. वृक्ष जणूं काय फुलांचा पाऊस पाडीत आहेत. पहा, हा वायु, खालीं पडलेल्या, पडत असलेल्या व वृक्षांवर असलेल्या पुष्पांच्या योगानें क्रीडा करीत आहे. मत्त कोकिलांच्या मधुर ध्वनीनें तल्लीन होऊन वृक्ष जणूं काय नृत्य करीत आहेत. गुहेच्या तोंडाशीं तो वायु गायन करीत आहे. तसेंच हे पुष्पांनीं आच्छादिलेले कर्णिकार वृक्ष पीतांबर परिधान करून सुवर्णभूषणें घातलेल्या पुरुषाप्रमाणें शोभत आहेत.

अमुक दिवशीं हवा वाईट आहे, व अमुक दिवशीं चांगली आहे, असें लोक म्हणतांना आपण ऐकतो. पण

वास्तविक म्हटलें तर हवा कधीच वाईट नसते. सर्व प्रकारची हवा निरनिराळ्या प्रकारें रमणीय असते. कांहीं एक प्रकारची हवा शेतांस किंवा पिकांस अपायकारक असते. पण मनुष्यास सर्व प्रकारची हवा चांगली आहे. सूर्यप्रकाश आपणास आनंद देतो. पावसानें आपणास हुषारी येते. वाऱ्याच्या योगानें आंगांत तकवा येतो. जेथें बर्फ पडतें तेथें त्याच्या योगानें मनास आल्हाद होतो.

रस्किन म्हणतो कीं, वास्तविक पाहतां वाईट हवा कधीच नसते. चांगल्या हवेचे निरनिराळे प्रकार मात्र असतात.

विश्रांति घेणें ही गोष्ट फार अवश्य आहे. विश्रांतींत घालविलेला वेळ आळसांत गेला असें समजू नये. शरदतूमध्ये एकाद्या झाडाच्या छायेखालीं हिरव्यागार मैदानांत कांहीं वेळ पडून जलप्रवाहाचा मधुर आवाज ऐकत बसणें, आकाशांत मेघ इकडून तिकडे जातांना पहाणें, वगैरे प्रकारच्या करमणुकींत गेलेला वेळ फुकट गेला असें मानूं नये. बहुतेक व्यायाम स्वच्छ हवेंत घेण्यासारखेच असतात. व अशाच प्रकारचे व्यायाम आपण करावे. म्हणजे तेणेंकरून व्यायाम व स्वच्छ हवा ह्या दोहोंचाहि लाभ एकदम होतो. घोड्यावर बसून सहल करणें फारच हितावह आहे, परंतु पायीं फिरणें देखील फायदेशीर आहे. प्रत्येक मनुष्यानें दररोज निदान दोन तास पर्यंत तरी उघड्या हवेंत घालविणें हें आपलें एक महत्त्वाचें व पवित्र काम आहे असें समजलें पाहिजे.

स्वच्छ हवा केवळ शरीरालाच सुखकर असते असें

नाहीं. तर मनास देखील ती हितावह आहे. स्वच्छ ह-  
 वेंत फिरावयास गेल्यानें सृष्टीचे नाना चमत्कार आप-  
 ल्या दृष्टीस पडून आपल्या मनास आल्हाद देतात. सृ-  
 ष्टि जणू काय आपणास कांहीं तरी महत्त्वाची गोष्ट सां-  
 गण्यास तयार आहे असें वाटते. आणि तें खरेंच आहे.  
 सृष्टीपासून शिकण्यासारखें ज्ञान अनंत व अमोलिक आहे.

पृथ्वी, आकाश, अरण्ये, शेते, तलाव, नद्या, पर्वत,  
 समुद्र हे आपले सर्वोत्तम शालागुरु आहेत. पुस्तकांत  
 जें ज्ञान नाहीं तें हे गुरु शिकवितात. खेड्यापाड्यांत  
 जाऊन तेथें एकाद्या नदींत स्वतः वल्हवून नाव चालवि-  
 णें, रानांतील फुलें गोळा करणें, एकाद्या खाणींतून प्रा-  
 चीन कालच्या प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशिष्ट भाग  
 शोधून काढणें, समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तेथें नाना प्र-  
 कारच्या चित्रविचित्र शिपा व समुद्रांतील वनस्पती गो-  
 ला करणें, चेंडूफळी वगैरे खेळ खेळणें, इत्यादि अनेक  
 प्रकारांनीं आपणांस व्यायाम आणि स्वच्छ हवा ह्या  
 दोहोंचाहि लाभ होतो. त्याच्या योगानें आपली शरीर-  
 प्रकृति निरोगी होते एवढेंच नाहीं, तर आपल्या चिंता  
 व मानसिक व्यथा ह्यांचें दुःख बऱ्याच अंशीं हलकें  
 होतें. सृष्टिवैभवाच्या देखाव्यानें आपलें मन शांत, प्र-  
 सन्न व उल्लासित होतें.

मनोरंजनाचा वर सांगितल्याप्रमाणें मोठा उपयोग  
 आहे. परंतु आपला सर्व काळ सुखांत व मनोरंजनांत  
 घालविणें सर्वथा अयोग्य होय. कारण एक तर तसें के-  
 ल्यानें निवळ आपलपेटेपणा होऊन परोपकाराच्या अ-

प्रतिम आनंदास आपण मुकतों. व दुसरें असें कीं, सारा-  
च वेळ जर ख्यालीखुशालींत घालविला तर त्यापासून  
सुख होण्याचें एकीकडे राहून उलटा वीट मात्र येतो.  
म्हणून खेळ खेळणें हा आपला एक धंदाच आहे असें  
समजून चालतां कामा नये. परंतु नेमस्तपणानें सुखोप-  
भोगांत वेळ घालविल्यास तो आळसांत गेला असें स-  
मजं नये.

आतां महत्त्वाचा प्रश्न असा आहे कीं, मनोरंजन ह्या  
सदराखालीं कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करि-  
तां येईल ? उपभोग पुष्कळ प्रकारचे आहेत व कांहीं  
मिथ्या आहेत.

प्लेटोनें आपल्या एका ग्रंथांत ह्याच विषयावरील  
प्रोटार्कस व साक्रेटीस् ह्यांच्यामधील संवाद दिला आहे  
तो एणेप्रमाणें:—

प्रोटार्कस—बरें, साक्रेटिस्, खरीं सुखें म्हणून तुम्ही  
म्हणतां तीं कोणतीं ?

साक्रेटिस्—सुंदर रंग, सुंदर आकृति, मधुर सुवा-  
स, सुस्वर आवाज इत्यादि वस्तू अशा आहेत कीं, त्या  
आपणापाशीं नसल्या तर दुःख होत नाहीं. पण अस-  
ल्या तर त्यांपासून सुख होतें. अशा प्रकारच्या वस्तू-  
ंपासून होणारें जें सौख्य तें खरें सौख्य होय.

इंद्रियांपासून वर सांगितलेले खरे उपभोग जरी प्रा-  
प्त होतात, तरी ह्या जगांतिल सर्वात्कृष्ट सौख्य त्यांपा-  
सून होत नाहीं.

फिबियस् ह्याचें असें म्हणणें होतें कीं, “शारीरिक

उपभोग, सौख्य आणि आनंद हे प्रत्येक मनुष्यास हितकर आहेत. परंतु माझे असे म्हणणे आहे की, ह्या सुखांपेक्षां शहाणपणा, ज्ञान, चांगली स्मरणशक्ति, विचारशक्ति इत्यादि गोष्टी अधिक चांगल्या व श्रेयस्कर आहेत. ”

भगवद्गीतेमध्ये सुखाचे तीन प्रकार सांगितले आहेत:—

( श्लोक )

सुखं त्विदानीं त्रिविधं । शृणु मे भरतर्षभ ॥  
 अभ्यासाद्रमते यत्र । दुःखांतंच निगच्छति ॥ १  
 यत्तदग्रे विषमिव । परिणामेऽमृतोपमम् ॥  
 तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ २  
 विषयेंद्रियसंयोगायत्तदग्रेऽमृतोपमम् ॥  
 परिणामे विषमिव । तत्सुखं राजसं स्मृतं ॥ ३  
 यदग्रे चानुबंधेच । सुखं मोहनमात्मनः ॥  
 निद्रालस्यप्रमादोत्थं । तत्तामसमुदाहृतं ॥ ४

भावार्थः—

( आर्या )

• बा आधीं विषयत् जें परिणामीं अमृततुल्य जें टिकतें ॥  
 स्वस्थपणें मनबुद्धी उपजे, सुख बोलतात सात्त्विक तें ॥ १  
 विषयेंद्रियसंयोगें आरंभीं अमृततुल्य जें दिसतें ॥  
 परिणामीं विषयत् जें जाणावें सुख सदैव राजस तें ॥ २  
 आरंभीं परिणामीं मोह करी तें मनासि जें दुष्ट ॥  
 निद्रा प्रमाद अलसें, उपजे, सुख म्हणति तामसी स्पष्ट ॥ ३

ह्या जगांत खऱ्या सुखाचीं साधनें असंख्य प्रकारचीं आहेत असें म्हटलें तरी चालेल. आपल्या आपांचा व इष्टमित्रांचा सहवास, चांगलें संभाषण, पुस्तके, संगीत,

कान्ये, कला, व्यायाम, विश्रांति, सृष्टींतील नाना प्रकारचे सुंदर देखावे, हिंवाळा, पावसाळा, उन्हाळा, सकाळ आणि संध्याकाळ, रात्र आणि दिवस, ऊन आणि पाऊस, अरण्यां आणि शेते, नद्या, सरोवरे, समुद्र, प्राणी आणि वनस्पती, झाडे, फुले, पाने आणि फळे, हीं त्यांपैकीं कांहीं आहेत. आणखी मनुष्यास ठाऊक नाहींत अशीं सुखाचीं साधनें अनेक असतील. व तीं मनुष्याची उन्नति जसजशी वाढेल तसतशीं क्रमाक्रमानें आपणांस कळूं लागतील. ज्याच्या योगानें एकाद्या मनुष्याचें भाषण किंवा गायन जसेंच्या तसें रक्षण करितां येतें व नंतर पाहिजे तेव्हां काढतां येतें असें जें फोनोग्राफ नामक यंत्र हल्लीं तयार झालें आहे तें एक नवीन सुखाचें साधन आहे. फोटोग्राफ अथवा सूर्यप्रकाशाच्या योगानें मनुष्याची हुबेहुब तसबीर काढण्याची कला ही त्या वर्गातील होय.

ह्या आयुष्यापासून आपणास सुखोपभोग होत नसेल तर तो दोष खरोखर आपला आहे. रस्किन म्हणतो, “सुखोपभोग घेणें हें सर्वास सुसाध्य आहे. पण एकादें महत्कार्य करून जीवित सफल करणें हें मात्र फार कठिण आहे.”

ओरेबियन् नाइट्स ह्या ग्रंथामध्ये एका जादूच्या गालिचाची गोष्ट सांगितली आहे. त्या गालिचावर कोणी मनुष्य बसला तर त्याला तो गालिचा इच्छिलेल्या ठिकाणीं नेऊन पोचवीत असे. आगगाडीच्या योगानें

हल्लीं आपणां सर्वास वरील अजब विजेप्रमाणें उपयोग होत आहे.

सुखोत्पादक साधनांमध्ये चांगल्या संभाषणाची योग्यता बरीच मोठी ठरेल. काम करून थकल्याभागलेल्या मनुष्याच्या मनास व शरीरास हुषारी आणणारे तें उत्तम औषधच आहे असें म्हटलें तरी चालेल. हेरिक् ह्यानें बेन् जॉनसनच्या संभाषणापासून आपणास किती आनंद होत असे त्याचें वर्णन केले आहे:—

( आर्या )

भोजनसमयीं होती पाहें जरि पूर्ण विविध मिष्टान्नीं ॥

धालों तसा न त्यानीं, धालों जैसा तुझ्या अमृतवचनीं ॥१

जॉनसन ह्याला एकादी सायंकाळची वेळ मौजेत गेली असें सांगावयाचें असलें म्हणजे तो म्हणत असे कीं, आज चांगल्या चांगल्या संभाषणांचा लाभ झाला. आणि खरोखरच एकाद्या विद्वान्, चतुर, आणि विनोदी मनुष्याशीं केलेले संभाषण स्वच्छ हवेसारखें उत्साहवर्धक असतें.

चांगलें संभाषण करणें सर्वासच साधत नाहीं. कांहीं लोक फार बुद्धिमान् असतात, व त्यांच्यापाशीं पुष्कळ मनोरंजक माहिती असते; ते एकदां बोलूं लागले म्हणजे त्यांचें भाषण फार चित्तवेधक होतें. पण त्यांना बोलावयास लावणें म्हणजे महाप्रयत्नाचें काम असतें. चांगलें संभाषण करणारा मनुष्य सर्वत्र प्रिय असतो. संभाषण करण्याची कला इतर कलांप्रमाणेंच संपादन करितां

येण्याजोगी-आहे. बोलण्याची संवय असल्याशिवाय चांगलें बोलतां येणें कठिण आहे.

सर विल्यम् टेंपल म्हणतो, “संभाषण चांगलें होण्यास चार गोष्टी अवश्य आहेत:—सत्य, सदर्थ, सौजन्य आणि विनोद.” ह्यांपैकीं निदान पहिल्या तीन गोष्टी प्रत्येक मनुष्यास साध्य होण्यासारख्या आहेत.

पुष्कळ लोक असे आहेत कीं त्यांचें बहुतेक ज्ञान-भांडार संभाषणापासून प्राप्त झालेलें असतें. बेकन म्हणतो कीं, “जाणत्या मनुष्यास प्रश्न करून पुष्कळ ज्ञान मिळवितां येतें व तें आपल्या मनांत चांगलें ठसतें. ज्या विषयांत एकादा मनुष्य प्रवीण असेल त्याच विषया-संबंधानें त्याला प्रश्न करावे. म्हणजे त्या मनुष्यास उत्तर देण्यास आनंद वाटतो. आणि आपणासहि ज्ञानाचा यथेच्छ लाभ होतो.”

ज्ञानेश्वर महाराजांनीं वक्ता आणि श्रोता हे दोन्ही एका ठिकाणीं जमले म्हणजे ज्ञाननिष्पत्ति कशी होते त्याचें वर्णन केले आहे:—

( ओंवी )

अहो चंद्रकांत द्रवता कीर होये । परी ते हातोटी चंद्रां कीं आहे ॥  
म्हणवूनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिवीण ॥ १

चांगलें संभाषण करितां येणें हें प्रत्येक मनुष्यास अवश्य आहे. संभाषणाच्या योगानें दुसऱ्याच्या दुःखाचें सांत्वन करितां येतें; उदास मनुष्याची मुद्रा सुप्रसन्न करितां येते. दुर्वृत्त मनुष्यास युक्तीनें सुमार्गाचें धळण लावितां येतें. भोजनाच्या वेळीं, आगगाडींतून प्रवास

करितांना वगैरे प्रसंगीं चांगल्या संभाषणाच्या योगानें वेळ मौजेत जाऊन सर्वास सुख होतें. सहल करीत असतांना किंवा सृष्टीचें अवलोकन करीत असतांना एकादा रसिक मित्र आपणाबरोबर भाषण करण्यास असला तर आपल्या आनंदांत चांगलीच भर पडते. एकादा आनंदी आणि विनोदी मित्र मंडळीमध्ये आनंदी-आनंद करून सोडतो हें पुष्कळांनीं पाहिलेंच असेल. म्हणून प्रत्येक मनुष्यानें संभाषणाची कला साध्य करण्याचा प्रयत्न करावा. एकवेळ मुखस्तंभाप्रमाणें स्तब्ध रहाण्याची संवय झाली म्हणजे ती शेवटपर्यंत तशीच रहाते. संभाषण उपयुक्त आणि बोधप्रद होण्यास फावल्या वेळांत कांहीं निवडक ग्रंथ, वृत्तपत्रें व मासिक पुस्तकें ह्यांचें अवलोकन सुरू असलें पाहिजे. संभाषणाचे मुख्य हेतु मनोरंजन आणि सहजरीत्या ज्ञानाची अदला-बदल हे होत. संभाषणाची भाषा सोपी असावी. विद्वत्ता दाखविण्याचा प्रयत्न नसावा; विनयशीलता असावी. भांडखोरपणा नसावा. भाषण मार्मिक असावें. पण छद्मी नसावें. एकाद्या कारणानिमित्त एकत्र जमलेल्या मंडळीत आपला प्रत्यक्ष शत्रु जरी असला अगर आपणांस नावडता मनुष्य असला तथापि लागट भाषण करून त्याचा पाणउतारा करणें शिष्टसंप्रदायाविरुद्ध आहे. म्हणून भाषणांत विनोद असावा पण तो मर्मच्छेदक नसावा. दुसऱ्यास लघुत्व आणून मंडळीस हांसविण्याचा मोह झाल्यास तो प्रयत्नानें दाबून टाकावा. नाहीतर संभाषण हें मनोरंजनाचें साधन न होतां वैर उत्पन्न करण्याचें

साधन होईल. सायंकाळच्या वेळीं कुटुंबांतील मंडळींनीं कांहीं उपयुक्त आणि मनोरंजक विषयावर संभाषण करण्याचा परिपाठ ठेवल्यास मुलांबाळांसहि चांगलें वळण लागते.

पुष्कळ लोकांस सौंदर्य ह्या गुणाची परीक्षा नसते. परंतु सौंदर्यापासून होणाऱ्या आनंदासारखा शुद्ध, बिन-खर्ची, व सहज प्राप्त होणारा दुसरा कोणता आनंद आहे? सृष्टीतील देखावे, झाडे, पालवी, फळे, फुले, नीलवर्ण आकाश, पिंजलेल्या शुभ्र कापसाप्रमाणें दिसणारे ढग, चमकणारा समुद्राचा पृष्ठभाग, जलप्रवाहाचा आवाज, नदीच्या पृष्ठावरील चकाकी, चंद्र, तारे, इत्यादि वस्तूंपासून कित्येकांस फारच आनंद होतो. पण कांहीं कांहीं लोकांस ह्या वस्तूंचें कांहींच कौतुक वाटत नाही. चंद्र आणि तारे ह्यांचा प्रकाश ह्या लोकांस असला आणि नसला तरी सारखाच. सुंदर पक्षी आणि कीटक, झाडे, फुले, नद्या, समुद्र, चंद्र, सूर्य इत्यादि वस्तूंपासून त्यांना कांहींच आनंद वाटत नाही. एवढेंच नाही, तर सृष्टिसौंदर्याची त्यांच्याजवळ गोष्ट काढली असतां त्यांना मोठा अचंबा वाटतो. सृष्टिसौंदर्याची मौज न समजणें हा शिक्षणाचा दोषच समजला पाहिजे. लहानपणापासून मुलांस ह्या निःसीम आनंदाची गोडी लाविली पाहिजे. नाहीतर सायंकाळीं फुरसद असली तरी घरीच तक्र्यास टेंकून गप्पा मारीत बसावें आणि ईश्वराच्या अगाध लीलेकडे दुकून देखील पाहूं नये अशीच मनाची प्रवृत्ति होते.

मनुष्याने केलेले कृत्रिम रंग मानवी वैभवास शोभण्यासारखे आहेत. पण एकाद्या क्षणभंगुर मेघमालेच्या रंगापुढे किंवा हंसाच्या पंखांतील एका लहानशा पिसाच्या रंगापुढे ते अगदीं फिके पडतात.

दिवस उगवतांना व मावळतांना जी प्रभा पडते तिचें लावण्य अप्रतिम असतें व तिच्या योगानें नेत्रांस विलक्षण आनंद होतो. त्या वेळचे क्षितिजाजवळचे ढग आपल्या कांतीनें रसरशीत सोन्यासहि लाजवितात. आकाशांतील निरनिराळ्या रंगांनीं पृथ्वीवर जिकडे तिकडे आनंद आणि प्रसन्नता यांचें तेज झळकूं लागतें.

( ओवी )

तो पूर्वेस उदेलो अंशुमाळी । तेणें नाशिली तिमिरावळी ॥  
विहंगम कुजती वृक्षडहाळीं । धेनू बाहती वत्सातें ॥ १

—श्रीधर

सूर्यास्ताचा देखावा तर फारच मनोहर असतो. त्याकडे पहात असतां जणूं काय आपण स्वर्गाच्या दरवाजांतून आंत नजर टाकीत आहों असें भासतें.

( श्लोक )

अस्तोदयाचल विलंबि रषींदुर्बिब ।  
व्याजात्क्षणं श्रवणयोर्निहिताराविंदा ॥  
ताराच्छलेन कुसुमानि समुक्षिपन्ती ।  
सन्ध्येयमागतवती प्रमदेव काचित् ॥ १

—सुभाषित

भाषार्थः—सूर्याचें आरक्त बिंब अस्ताचलाच्या झाळीं गेलें आहे. चंद्रबिंब उदयगिरीवर आहे. नक्षत्रें नुकतींच चमकूं लागलीं आहेत. अशा वेळीं संध्या ( सायंकाळ ) ही, जिनें कर्णा-

च्या ठिकाणी कमलें धारण केलीं आहेत, व जी हातानें फुलें उधळीत येत आहे, अशा सुंदर युवतीप्रमाणें दिसते.

यहुदी लोकांचा 'टालमड' या नांवाचा एक धर्मग्रंथ आहे, त्यांत 'म्याना' नांवाचा एक पदार्थ ईश्वरानें लोकांस दिला होता, असें सांगितलें आहे. त्याचें वर्णन असें केले आहे कीं, ज्याला जी रुचि आवडत असे त्याला तीच रुचि त्या पदार्थापासून प्राप्त होत असे. त्याचप्रमाणें सृष्टींत ज्या मनुष्याला जी वस्तु अतिशय सुंदर वाटते ती त्याला सांपडण्यासारखी आहे.

ह्या जगांतील खऱ्या सुखांची संपूर्ण यादी करूं लागल्यास ती फारच मोठी होईल. ज्यांपासून कांहीं अपाय होणार नाही अशीं सुखें जर असंख्य आहेत तर मुद्दाम अपायकारक किंवा संशयात्मक सुखांच्या पाठीमागें आपण काय म्हणून लागावें ? निदान एवढें तरी करावें कीं, जीं चांगलीं सुखें आहेत त्यांच्याकडे प्रथम वळावें, आणि तीं सर्व संपल्यानंतर मग खुशाल दुसऱ्या सुखांचा विचार करावा.

ज्या लोकांना आपणांस जगाचा फार अनुभव आहे व त्याची चांगली माहिती आहे असें वाटतें त्यांचा समज फार चुकीचा असतो. ज्यानें आपला गांव कधीं सोडला नाही, पण आपल्या डोळ्यांचा चांगला उपयोग केला आहे, अशा एकाद्या कुणब्याला ह्या जगांतील जितक्या वस्तूंची माहिती असेल तितकी देखील त्यांना नसते.

ज्याला चैनबाजी किंवा रंगेलपणा म्हणतात त्यांत खऱ्या सुखाचा लवलेश नसून, उलट त्याची विडंबना

मात्र असते. चैनबाज लोकांची परिणामी हानीच होते. पण त्याबद्दल ते लोक स्वतःच कारण असून जगास उगीच दोष देत बसतात. “एषआरामांनीं मनुष्य हत-वीर्य झाला म्हणजे त्याला सर्व सुखें भोगून झालीं असें वाटतें.”

डीमसेट नामक एका चैनी फ्रेंच मनुष्यानें आपल्या स्थितीविषयीं पुढील उद्गार काढले आहेत:—“मी अजून तरुण आहे. संसारपथाच्या अर्ध्या भागापर्यंतदेखील मी गेलों नाहीं, इतक्यांत मी थकलों. पुढें जाण्याची मला मुळींच उमेद नाहीं.” काय निराशेचे व दुःखाचे उद्गार हे! जर तो मनुष्य शहाणपणानें वागता तर गत आयुष्याबद्दल त्याला अभिमान, कौतुक आणि समाधान वाटलें असतें, व पुढच्या आयुष्यासंबंधानें उत्साह वाटला असता.

मनुष्याच्या जीविताची योग्यता त्याच्या नैतिक उन्नतीवर अवलंबून आहे. “आत्मा आणि शरीर ह्यांची जोडी आहे. त्यांपैकीं आत्मा श्रेष्ठ आहे व शरीर कनिष्ठ आहे. जर आत्म्याचें वर्चस्व असलें, व आत्म्यानें शरीरावर शहाणपणानें, स्नेहानें व दक्षतेनें अंमल चालविला, तर मनुष्य उत्तम योग्यतेस पावतो. पण जर शरीर शिरजोर होऊन अंमल गाजवूं लागलें तर काम-क्रोधादिक षड्रूप अनावर होऊन बुद्धीस भ्रंश होतो. सुविचारांचा व सदिच्छांचा लोप होतो. व तेणेंकरून मनुष्य नीच आणि विपद्ग्रस्त होतो.”

( श्लोक )

चंचलं हि मनः कृष्ण । प्रमाथि बलवदृढं ॥  
 तस्याहं निग्रहं मन्ये । वायोरिव सुदुष्करं ॥ १  
 असंशयं महाबाहो । मनो दुर्निग्रहं चलं ॥  
 अभ्यासेन तु कौतेय । वैराग्येणच गृह्यते ॥ २  
 त्रिविधं नरकस्येदं । द्वारं नाशनमात्मनः ॥  
 कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥ ३  
 —भगवद्गीता

भावार्थः—

( श्लोक )

कीं कृष्णा चंचल मन । इंद्रियें जें मथी बळी ॥  
 त्याचा निग्रह वाऱ्याची मोट जैशी न बांधवे ॥ १  
 खरेंच हें महाबाहो । मन चंचल दुर्जय ॥  
 अभ्यासें आणि वैराग्यें । तरी तें जिकिजे तसें ॥ २  
 —धामन

( आर्या )

हें द्वार तीं प्रकारें नरकाचें आत्मघातक क्रूर ॥  
 काम क्रोधहि लोभहि यासाठीं टाकिजेचि हे क्रूर ॥ १  
 —मोरोपंत

**प्रकरण ५**  
**आरोग्य**

( श्लोकत्रय )

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।

— कालिदास

भावार्थः— शरीर हे धर्मप्राप्तीचे मुख्य साधन आहे.

## प्रकरण ५

### आरोग्य

मनुष्याचा आत्मा हा त्याचा उत्तम भाग होय ह्यांत कांहीं संशय नाही. परंतु मनुष्याच्या हल्लींच्या स्थितीमध्ये तरी आत्म्याची क्रिया शरीराच्या द्वाराच चालते. ह्याचें एक मजेदार उदाहरण प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्यारडे ह्याच्यासंबंधानें घडलें. फ्यारडे हा लहानपणीं एका औषधविक्याच्या दुकानांत नोकर असतांना त्याला त्याच्या धन्यानें कांहीं कामाकरितां एका गृहस्थाच्या घरीं पाठविलें. त्यानें त्या ठिकाणीं जाऊन पुष्कळ हांका मारिल्या, परंतु कोणी ओ देत नाहीं असें पाहून आंत कोणी आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां तो आपलें डोकें गजांच्या आंत घालून डोकावूं लागला. इतक्यांत त्याच्या मनांत असा प्रश्न आला कीं, मी गजांच्या कोणत्या बाजूला आहे? त्यानें असें ठरविलें कीं, ज्या बाजूला डोकें असेल त्याच बाजूला मनुष्य असला पाहिजे. परंतु इतक्यांत दरवाजा एकाएकी उघडला आणि त्याच्या पायाला एक तडाका बसला त्यासरशी त्याची खात्री झाली कीं आत्मा सर्व शरीर व्यापून आहे.

हल्लीं आपल्या व्यवसायांत मोठे फेरफार झाले आहेत व त्यामुळे आरोग्यसंरक्षणाच्या विषयास फार महत्त्व आलें आहे. आपले पूर्वज होते ते विशेषकरून खेड्यापाड्यांतच राहत असत. व त्यांचे व्यवसाय बहुधा उद्योगा जाग्यांत होत असत. त्यामुळे त्यांना स्वच्छ

हवेचा नेहमीं लाभ होत असे. हल्लीं आपणांपैकीं पुष्कळ लोकांस दाट वस्तीच्या शहरांत रहावे लागते. व घरांत, दुकानांत, किंवा कारखान्यांत काम करावे लागते. आमचीं बहुतेक कामे बसून आणि मान वांकवून करावीं लागतात. व तीं कामे मेंदूस क्षीण करणारीं असतात. हल्लींच्या मोठमोठ्या शहरांतले लोक आपल्या पूर्वजांपेक्षां सत्त्वहीन आणि कमकुवत आहेत ह्यांत मुळींच संशय नाही. मुंबईसारख्या शहरांत कोणी रस्त्यानें फिरावयास गेला असतां त्याला पुष्कळ लोक असे दिसून येतील कीं, त्यांच्या अंगांत काडीइतकी देखील ताकद नसते; त्यांचे चेहरे फिकट व निस्तेज असतात, व छाती अगदीं अरुंद असते. हल्लीं आरोग्यसंरक्षणाकरितां केलेल्या योजना एकाअर्थीं अपायकारक आहेत, कारण त्यांच्यायोगानें अशक्त आणि रोगग्रस्त लोकांच्या जीवाचें संरक्षण होऊन रोगी व अशक्त प्रजा वाढत जाते. पुष्कळ रोग असे आहेत कीं, ज्याला आरोग्याच्या नियमांचें थोडेंसें ज्ञान आहे त्याला थोड्याशा काळजीनें ते सहज टाळतां येतील. प्राचीनकाळीं देखील शहाणे मुत्सद्दी प्रजेच्या आरोग्याकडे बरेच लक्ष देत असत असें दिसून येते. मनुस्मृतीमध्ये शरीर निरोगी रहावे या हेतूनें दिलेले नियम बरेच आहेत. “शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्” ही कालिदासोक्ति लक्षांत ठेवण्यासारखी आहे. आपल्या आरोग्याचें रक्षण हें एक पवित्र कर्तव्य समजावे. “तुमचें शरीर हें पवित्र आत्म्याचें मंदिर आहे. त्याची हवी तशी नासधूस करण्याचा तुम्हांस अधिकार

नाहीं.” इजिप्त देशांतील लोक शरीरास फार पूज्य मानीत. शरीरास तुच्छ मानणाऱ्या तत्त्ववेत्त्यांपेक्षां त्यांची कृति शहाणपणाची होती. शरीराची अगदीं हेळसांड करून चिंध्या पांघरणें व देह मलिन ठेवणें ह्यांत कांहीं साधुपणा किंवा सद्गुण आहे असें समजूं नये.

ग्रीक लोक शरीर व मन ह्या दोहोंच्याहि शिक्षणाकडे फार लक्ष देत असत. त्यांच्या स्त्रियाहि शरीरास हितकर अशा ललितक्रीडा व व्यायाम करीत असत. आरोग्यवर्धक व्यायामांनीं ग्रीक लोकांचीं शरीरें फारच बांधेसूद आणि सुरेख बनत असत. त्यांची कल्पना त्यांच्या वेळचे पुतळे जे हल्लीं शिल्लक आहेत त्यांवरून करितां येण्यासारखी आहे. हल्लींच्या काळीं कोणत्याहि देशांत अशा नमुन्याचें रेखीव आणि बांधेसूद शरीर दृष्टीस पडणार नाहीं. मुंबई एथील स्कूल ऑफ आर्ट्स नामक चित्रशाळेंत कांहीं ग्रीक पुतळे ठेविले आहेत. ते ज्यांनीं पाहिले नसतील त्यांनीं अवश्य पहावे.

‘निर्मलतेची योग्यता ईश्वरभक्तीच्या खालोखाल आहे’ अशी इंग्रजी भाषेत म्हण आहे. हल्लीं रोगांच्या उत्पत्तीविषयीं जे नवीन शोध लागले आहेत त्यांवरून वरील म्हणीची यथार्थता दिसून येते. हल्लीं असें कळून आलें आहे कीं, बहुतेक रोग जे आपणास होतात ते आपल्या शरीरांत कांहीं फेरफार झाल्यामुळें होत नाहींत, तर बाहेरील सूक्ष्म जीव किंवा वनस्पति ह्यांचा आपल्या शरीरावर हल्ला झाल्यामुळें होतात. हे जीव

आणि वनस्पति इतके बारीक असतात कीं, त्यांचे थव्यांचे थवे एका सुईच्या अग्रावर राहू शकतील. ते सूक्ष्मदर्शकयंत्राच्या साधनाशिवाय दिसत नाहीत. महामारी, प्लेग, वगैरे अनेक रोग आमच्या शरीरांत आपोआप उत्पन्न होत नाहीत. ह्या रोगांचे सूक्ष्म जंतु आहेत, त्यांना शरीरांत रहाण्यास जागा मिळाली म्हणजे हे रोग जडतात. हे जंतू, पाणी, हवा, कपडे, व इतर वस्तू ह्यांच्या द्वारे मनुष्यांच्या शरीरांत प्रवेश करतात. ह्यांकरितां आपले रहाते घर, पिण्याचे पाणी, आपले कपडे, आपले अन्न, व ज्या हवेत आपण श्वासोच्छ्वास करितो ती हवा स्वच्छ ठेवण्याचे काम किती महत्त्वाचे आहे बरे!

मनुष्यदेह हा किती आश्चर्यकारक आहे ! मेंदूसारख्या लहानशा पदार्थांमध्ये ज्ञानाचा केवढा मोठा संच असतो, याचाच क्षणभर विचार केला तर केवढाचमत्कार वाटण्यासारखा आहे ! स्नायु मनाचे हुकूम किती त्वरेने बजावितात. उत्कृष्ट सतार वाजविणारा मनुष्य एका सेकंदांत निदान १२ स्वर वाजवितो. प्रत्येक स्वर वाजवितेवेळीं ज्ञानतंतूंच्या द्वारे मेंदूपासून बोटपर्यंत व बोटपासून मेंदूपर्यंत तार जाते. प्रत्येक स्वराच्या वेळीं डाव्या हाताच्या बोटस तीन गती घाव्या लागतात व उजव्या हाताच्या बोटस एक गती घाबी लागते. मिळून एका स्वराकरितां चार गती दोन बोट्यांच्या मिळून होतात. डाव्या हाताचे बोट स्वराच्या पडद्यावर ठेवतांना एक गती, त्याच्यावरून बोट उच-

लण्याची दुसरी गती, त्या स्वराच्या पडद्यावरून दुसऱ्या स्वराच्या पडद्यावर बोट नेण्याची तिसरी गती. त्याचप्रमाणे उजव्या हाताच्या बोटांने नखीच्या आघाताची एक गती. ह्याप्रमाणे एका सेकंदांत ४८ गती होतात. त्या प्रत्येक गतीसाठीं अमुक ठिकाणीं अमुक वेळांत अमुक जोराने बिनचुक बोट पडोवें म्हणून मनास निरनिराळा व्यापार घडतो.

शरीराची त्वचा ही फार नाजूक आहे व तिची रचना फार बिकट आहे. तिला लक्षावधि छिद्रे आहेत. व तिच्यांत रक्तवाहिन्या, नाड्या, केशासारख्या शिरा, व ज्ञानतंतु इतके आहेत कीं, ते काढून एकापुढे एक जोडले असतां मैलांचे मैल लांब भरतील. ह्या त्वचेचा नेहमीं क्षय होत असतो व तो क्षय ती नेहमीं भरून काढीत असते. त्वचेचा व्यापार नीट चालण्याकरितां तिची बरीच काळजी घ्यावी लागते. व ती पाण्यानें वरचेवर धुवून स्वच्छ ठेविली पाहिजे. हे आश्चर्यकारक इंद्रिय निरोगी राहण्याकरितां त्याचे निरनिराळे भाग नेहमीं उपयोगांत ठेविले पाहिजेत.

पुष्कळ रोगी लोकांसंबंधानें असें म्हणतां येईल कीं सौख्य हाच त्यांचा मुख्य रोग असतो. कार्येजचा प्रख्यात सरदार हॅनिबॉल हा आल्प्स पर्वतावरून व बर्फातून हिंडत असतां त्याला कांहीं इजा झाली नाहीं. पण तोच हॅनिबॉल क्यांपेनिया एथें एषआरामांत राहूं लागल्यापासून त्याची शक्ति क्षीण झाली. लढाई क-

रीत असतां जो नेहमीं विजयी असे, तोच सुखांत पडल्यावर सहज जिकला गेला.

इंद्रियें हीं रथाच्या घोड्यांसारखीं आहेत. हीं मनोरूपी सारथ्याच्या कड्यांत आहेत, तोंपर्यंत त्यांच्यापासून शुद्ध व खरें सौख्य होतें. पण जर कां हीं इंद्रियें भडकलीं व तीं आपल्या स्वाधीन न राहतां आपणच त्यांच्या स्वाधीन झालों तर तीं आपणास कोणत्या खड्ड्यांत नेऊन आदळतील ह्याचा नेम नाही. खाण्यापिण्याच्या संबधानें अव्यवस्थितपणा करून आपण पुष्कळ रोग आपणावर ओढून आणतो. मद्यपानाच्या घातकी संवयीचा प्रसार दिवसेंदिवस जास्त होत आहे ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय. मद्यपानापासून संसाराची धुळधाण होते. शरीराचें मातेरें होतें व मनुष्याच्या हातून नानाप्रकारचे गुन्हे होतात. यहुदी लोकांत अशी म्हण आहे कीं, “ सैतानाच्यानें जेथें जातीनें जावत नाहीं तेथें तो मद्यास आपला प्रतिनिधि म्हणून पाठवितो. ”

प्लिनी म्हणतो, “ दारूच्या योगानें हात कांपतो, डोळ्यांतून पाणी येतें, रात्री झोंप येत नाहीं, वाईट स्वप्नें पडतात, तोंडास दुर्गंधि येते, आणि कोणत्याहि गोष्टीची आठवण रहात नाहीं ” सर बाल्टर रेले म्हणतो, “ ज्यांना दारू प्रिय झाली त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवीत नाहीं; कारण अशा माणसांच्या तोंडांत कांहीं गुप्त गोष्ट रहात नाहीं. दारूच्या योगानें मनुष्य पशु होतो इतकेंच नाहीं तर अगदीं वेडा होतो. मनुष्य दा-

रूबाज झाला म्हणजे त्याची बायको, मुलें व इष्टमित्र ह्यांना देखील त्याचा तिरस्कार वाटूं लागतो. ”

( आर्या )

शुद्धि ज्ञान हिरावुनि ने जो रिपु त्या मुखी बसविती हा ! ॥  
व्यसनकुसुखरजि लोलुनि, जर्मि केवळ जांडिती पशुपणा हा ॥ १

—शेकसपीअर

“ दारूबाज मनुष्य प्रथम चांगला विचारी असून दारूमुळें मूर्ख होतो. व शेवटीं शेवटीं केवळ पशु बनतो. ” पण अशा मनुष्यास पशूची उपमा देणें म्हणजे विचाऱ्या पशूंना विनाकारण कमीपणा आणल्यासारखें होतें. अपत्यप्रेम, सोशिकपणा, अपार श्रम, परोपयोगित्व इत्यादि गुणांत दारूबाज मनुष्य पशूची देखील बरोबरी करील काय ?

मनुष्य निर्व्यसनी आणि मिताहारी असला तर त्याची स्थिति याहून किती भिन्न असते.

( श्लोक )

दिसे जरठ मी परी सबळ वीर्यवान् देह हा ।  
न सेविलि सुरा कदा म्हणुनि पावलों लाभ हा ॥  
जरी वय बहु असे धवल केशही जाहले ।  
गमे मज करीन युद्ध तरुणासर्वें चांगलें ॥ १

—शेकसपीअर

आमचा हिंदुस्थान देश दारूच्या व्यसनापासून अलिप्त असे. व सर्व जगाच्या दृष्टीने आह्मांस हे मोठे भूषण होतें. पण आमच्या दुर्दैवानें हे आमचें भूषण जाऊं पहात आहे. आमचे शेतकरी लोक निर्व्यसनी,

सुशील, उद्योगी आणि सशक्त असल्याबद्दल त्यांची ख्याति होती व अजून आहे. व त्यांच्याच चांगुलपणावर आमच्या देशाचे कल्याण अवलंबून आहे. असे असून ह्या लोकांत हल्लीं दारूच्या व्यसनाचा फैलाव फार जोराने होत आहे. कधी कधी ह्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी दारूच्या अमलांत रस्त्यांतून अव्यवस्थित वर्तन करितांना दृष्टीस पडतात. देशाच्या भावी उत्कर्षास केवढे मोठे संकट हें ! रयत निर्व्यसनी असावी हें सरकारच्या दृष्टीनेहि इष्ट आणि अवश्य आहेच. व लोकांच्या पुढाऱ्यांचा हेतु तोच आहे. असे असून मद्यपानास आळा घालण्याच्या खटपटीसंबंधाने कोठे कोठे मतभेद व गैरसमजूत झाल्याचे दिसून येते, ह्याचे कारण समजत नाही. गैरसमजतीचे कारण दूर करून उभयपक्षांनीं सलोख्याने व एकजुटीने वागून ह्या घातकी व्यसनाचा वेळींच बीमोड करावा हें उचित आहे.

चहाच्या व्यसनाचा आपल्या देशांत फार फैलाव होऊं लागला आहे ही गोष्ट राष्ट्राच्या आरोग्यास फार घातक आहे. हल्लीं मोठमोठ्या शहरांत गळोगल्लींत चहाचीं दुकाने झालीं आहेत. व मजूर वगैरे गरीब लोकांस ह्या दुकानांत चहाची चट लागत चालली आहे. व खेडेगांवांतहि चहाचा प्रसार होत आहे. चहा हें अन्न नव्हे. तो एक उत्तेजक पदार्थ आहे. परंतु अन्नाच्या ऐवजीं कांहीं मजूर लोक त्याचा उपयोग करूं लागले आहेत. उत्तेजक पदार्थ ह्या नात्यानेहि चहाचा फार दुरुपयोग होत आहे. गरीबलोकांस फार स्वस्त

म्हणजे अर्थातच फार वाईट प्रकारचा चहा मिळतो. व तो तयार करण्याच्या कार्मीहि फार चुका होतात. त्यामुळे त्यापासून हळूहळू अग्निमांद्य, पोटदुखी वगैरे विकार जडतात. उत्तम प्रकारचा चहा असला तरी तो देखील अपायकारक आहे. सायंकाळी चहा घेतल्यामुळे रात्री झोप येत नाही. ह्याचें कारण हेंच की त्यापासून मज्जातंतूंस क्षीणता येते.

अधाशीपणानें खाणें हेंहि प्रकृतीस फार अपायकारक आहे. पुष्कळ लोक वाजवीपेक्षां जास्त खाणें खातात. एकादे दिवशीं मेजवानी असेल त्या वेळची गोष्ट निराळी, परंतु दररोज बेताबाहेर अन्न खाण्याची संवय फार अपायकारक व उत्साहनाशक आहे. खाणें बेताबाहेर सहज जातें म्हणून त्यासंबंधानेंच फार जपलें पाहिजे. कोणीहि झाला तरी जरूर आहे त्यापेक्षां चुकीनें कमी खार्इल अशी शंका बाळगण्याचें कारण नाही.

( श्लोक )

अनारोग्यमनायुष्यमस्वर्ग्यं चातिभोजनम् ।

अपुण्यं लोकविद्विष्टं तस्मात्तत्परिवर्जयेत् ॥ १

—मनु

**भावार्थः**—अतिभोजन हें आरोग्य व आयुष्य यांची हानि करितें, व तें इतर प्रकारांनीं मनुष्याच्या उत्कर्षास विधातक आहे. म्हणून तें वर्ज्य करावें.

आपल्या सर्व वर्तनांत नेहमीं मर्यादा असावी. एका मर्यादित वर्तनानें मनुष्याच्या ज्ञानाज्ञी व बलाची किंमत द्रसपट वाढते. त्याच्या योगानें बलास सौम्यता ये-

ते व उत्साहाचा फाजील अतिरेक होत नाही. सारांश कोणत्याहि कामांत उत्तम यश येण्यास मर्यादितपणाची फार जरूर आहे. मर्यादितपणा हा गुण निर्बलतेचा सूचक नसून शक्तीचाच सूचक आहे. मर्यादितपणा आत्मनिग्रह असल्यावांचून संभवत नाही. व आत्म्याचा निग्रह करण्यास लोकोत्तर शक्ति लागते.

जेवणांत फार वेळ घालवू नये व घाईहि करू नये. जेवणावरून थोडी भूक राखून उठावे. अत्याहाराने पोट जड झाले असतां मेंदूचा व्यापार नीट चालत नाही. जेवणानंतर एकदम काम करू नये. कांहीं वेळ विश्रांति घ्यावी. पण एका जेवणापासून दुसऱ्या जेवणापर्यंत विश्रांतीच घ्यावी लागेल इतके अन्न खाणाऱ्या मनुष्याचे जिणे व्यर्थ नव्हे काय ? अन्न हे जीव जगण्याचे साधन आहे म्हणून ते खावे लागते. पण अन्न खाणे हा जगण्याचा हेतु नव्हे. जगण्याचे हेतु निराळेच आहेत. अतिशय खाण्याने आयुष्याची हानि मात्र होते.

माफक आहार ठेविल्याने मानसिक श्रम करण्याची शक्ति वाढते. माफक आहाराने चित्त प्रसन्न रहाते. अतिशय खाण्याने मन उदास होते. त्याचमुळे अग्निमांद्य हा रोग पुष्कळ लोकांस होतो, व त्यापासून दुसरे भयंकर विकार उत्पन्न होतात.

बेकन म्हणतो, “ आपल्या आहारांत एकाएकी कांहीं नवीन फेरफार करू नये, पण कांहीं अनिवार्य कारणामुळे असा फेरफार करणे भाग पडले तर त्याला अनुरूप अशी इतर व्यवस्थाहि ठेवावी. जेवतांना, शोष

घेतांना, व व्यायाम करितांना निश्चित मन व सुप्रसन्न अंतःकरण ठेवावे; हा आयुष्य वाढविण्याचा एक उत्तम उपाय आहे. ”

दुसरा एक ग्रंथकार म्हणतो:—“ जर तुमची प्रकृति निरोगी रहावी अशी तुमची इच्छा असेल तर रोज तीन आणे स्वकष्टाने मिळवून त्याजवर निर्वाह करा. ” ह्या चतुर उक्तीमध्ये आहार आणि व्यायाम ह्यांसंबंधाचे सर्व नियम आले. खरोखर म्हटले तर एका मनुष्यास एक दिवस पुरण्यासारखे सुप्तास अन्न तीन आण्यांत मिळण्यास हरकत नाही. तेवढ्या अन्नाने शरीराचे चांगले पोषण होऊन अत्याहार होत नाही. व तेवढे पैसे मिळविण्यास पुरेले इतका व्यायाम मनुष्याने दररोज करणे अगदी अवश्य आहे, हेहि उघड आहे. शहरच्या लोकांस मोकळ्या हवेत जेवढा वेळ घालवितां येईल तेवढा त्यांस हितकारकच होईल. त्या वेळाचा सदुपयोग झाला नाही असे मानण्याचे मुळीच कारण नाही, एवढेच नाही तर त्याच्या योगाने मनुष्य निरोगी होऊन त्याची आयुर्मर्यादा वाढते.

स्वच्छ हवेप्रमाणे स्वच्छ पाण्याचेहि फार महत्त्व आहे. मनुष्याने दररोज चांगले भरपूर पाणी घेऊन स्वच्छ स्नान केले पाहिजे. पिण्याचे व स्नानाचे पाणी सोसेल तर थंड असावे हे चांगले. दांत स्वच्छ ठेवणे ही गोष्ट लहानशी वाटेल, पण दांत स्वच्छ न ठेविल्यामुळे त्यांना कीड लागून ज्या भयंकर वेदना होता-

त त्यांमुळें मनुष्यापाशीं कितीहि सुखाचीं साधनें असलीं तरी तीं व्यर्थ होतात.

केवळ औषधें घेऊन आरोग्य मिळत नाही. ज्याला तें पाहिजे असेल त्यानें आपणास चांगल्या संवयी लावून घेतल्या पाहिजेत; व खाण्यापिण्याचा बेतबात चांगला ठेविला पाहिजे. रोग होऊं नये म्हणून अगोदरच औषध घेण्याची चाल चांगली नाही. आपण विचारानें वागलों असतां बहुधा औषधासाठीं पैसा खर्च करण्याचे प्रसंग थोडेच येतील. नेपोलियन ह्यानें म्हटलें आहे कीं, “ मनुष्याच्या प्रकृतीमध्ये रोगांस हटविण्याची स्वाभाविक शक्ति आहे. तिला आपलें काम करण्यास अवकाश दिला पाहिजे. औषधांपेक्षां तीच चांगलें काम करिते. म्हणून तिच्या क्रियेस औषधें घेऊन अडथळा आणूं नये. ”

स्वच्छ हवा व स्वच्छ पाणी ह्यांचा जर आपण यथेच्छ उपयोग केला व आपला आहारविहार नियमित ठेविला तर आपणांपैकीं बहुतेकांस बल आणि आरोग्य ह्यांजपासून होणाऱ्या उत्कृष्ट आनंदाचा लाभ होईल, व आपल्या ज्वानीचा भर उतारवयापर्यंत देखील टिकेल.

पण केवळ शरीराची काळजी घेऊन आरोग्य प्राप्त होईल असें नाही. आरोग्यास मनाची सुस्थिति देखील फार अवश्य आहे. “ क्रोध, द्वेष, चिंता, दुःख, भय, इत्यादि मनोविकार जीवनकलेचे विध्वंसक आहेत. ”

आणि उलटपक्षीं प्रसन्नता, सुस्वभाव, शांति इत्यादिगुण आरोग्यवर्धक आहेत.

लायकर्स म्हणून स्पार्टा देशांत कायदे करणारा होऊन गेला. त्यानें स्पार्टा एथील प्रत्येक भोजनगृहांत हास्यदेवतेची एक मूर्ति असावी म्हणून कायदा केला होता. त्याचा हेतु हाच कीं, मनुष्यानें भोजनसमयीं सुप्रसन्न असावे, म्हणजे खाल्लेले अन्न शरीरास चांगले मानवते. बफन म्हणतो कीं, “ पुष्कळ लोक वृथा अभिमानाने व चिडखोरपणामुळे आपल्या आयुष्याचा क्षय करून घेतात. ”

कधी कधी मनुष्याचे मन अगदीं अस्वस्थ होऊन जाते. त्याच्या ज्ञानतंतूला धक्का बसतो. अगदीं क्षुब्ध व त्रास त्याला एकाद्या भयंकर संकटाप्रमाणे भासू लागतो. असें झाले म्हणजे त्या मनुष्याला विश्रान्ति व स्वच्छ हवा ह्यांची फार जरूर आहे म्हणून समजावे.

आपण पुष्कळ वेळां लोकांना असें म्हणतां जा ऐकतो कीं, अमुक अमुक मनुष्य अतिश्रमाने अकालीं मरण पावला. अतिश्रमाने मनुष्य मरतात खरी, पण अशीं उदाहरणे फार विरळा. काम करणे हे आपले कर्तव्य आहे असें समजून प्रसन्न मनाने व सदबुद्धीने केलेल्या श्रमाने प्रकृतीस कधीं अपाय होणार नाही. परंतु श्रम करितांना फाजील महत्त्वाची इच्छा, दुसऱ्याच्या उत्कर्षाचा हेवा, संताप, काळजी, इत्यादि मनोविकार प्रबल झाल्यास त्यांच्या योगाने मात्र शरीराचा आश होईल सांत शंका नाही. वास्तविक म्हणजे

तर श्रमापेक्षां निरुद्योग, व्यसन, सुखासक्ति इत्यादि दुर्गुणामुळेच पुष्कळांस मरण येते. मानसिक श्रम देखील प्रकृतीस हितकर होतात. ज्याप्रमाणे स्नायु बळकट आणि निरोगी रहाण्याकरिता त्यांना व्यायामाची जरूर आहे त्याप्रमाणेच मेंदू तरतरीत आणि निरोगी राहण्याकरिता त्यालाहि व्यायामाची जरूर आहेच. सदाचार, नियमितपणा, आहारविहारांत नियमितपणा इत्यादि चांगल्या गुणांचे वळण लावून घेतले असतां दीर्घ परिश्रम देखील आपल्या आवाक्याच्या बाहेर नसतील तर अपायकारक न होतां हितकरच होतात.

कधी कधी आपणांस झोंप येईनाशी होते. असे झाले म्हणजे आपण फार अस्वस्थ होतो. व मनास चैन पडत नाही. ज्या लहान लहान अडचणी सोसण्यांत एकप्रकारची हौस वाटली पाहिजे त्याच अडचणी पर्वतप्राय भासू लागतात. आनंददायक वस्तूंपासून आनंद होत नाही. आणि ज्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नसतील किंवा होणार नाहीत असे वाटते त्यांचाच सदासर्वकाळ ध्यास लागून रहातो. अशी स्थिति झाली तर निराश होण्याचे किंवा भिण्याचे कांहीं कारण नाही. पण झोंप येण्याकरितां कांहीं औषध म्हणून घेऊं नये. कारण अशा प्रकारच्या औषधांचा परिणाम भयंकर होतो. झोंप येण्यास खरा उपाय म्हटला म्हणजे हा आहे की, घरांत फार वेळ बसून न राहतां मोकळ्या हवेत जेवढे जावेल तेवढे जावे, कोणत्याहि गोष्टीकरितां मनास आंच लावून घेऊं नये, व समाधानवृत्ति

ठेवावी. म्हणजे निद्रेचें सौख्य पुनः प्राप्त झाल्यावांचून रहाणार नाही.

पुष्कळ शारीरिक व्याधींचा मनाशीं निकट संबंध असतो. म्हणून वैद्यांनीं रोगाचें निदान करितांना फक्त शारीरिक चिन्हे पाहून थांबतां कामा नये. त्यांनीं रोग्याच्या मनाची स्थितिहि पाहिली पाहिजे. व मानसिक व्याधीहि बऱ्या करण्याची खटपट केली पाहिजे.

आरोग्य नसल्यानें मनुष्य असुखी होतो एवढेंच नाही, तर त्याच्या हातून फारसें कामहि पूर्ण होत नाही. अशा मनुष्याचें हातून स्वतःचाच निर्वाह कष्टानें होणार, मग तो दुसऱ्याच्या उपयोगीं पडण्याची गोष्ट कशाला पाहिजे ! म्हणून जगांत येऊन कांहीं चांगलें कृत्य करावयाचें असेल, लोकांच्या उपयोगीं पडावयाचें असेल, व जीवित सफल करून घ्यावयाचें असेल, तर आरोग्याचें रक्षण करणें फार अवश्य आहे.

आपल्या प्रकृतीस सोसतील त्यापेक्षां जास्त श्रम करणें बरोबर नाही. कारण तसें केल्यानें एकंदरीत जितकें काम आपल्याकडून होण्यासारखें आहे, तितकें देखील होत नाही. बेताबाहेर श्रम केल्यास कांहीं दिवसपर्यंत पुष्कळ काम होईल खरें, पण लवकरच थकवा येऊन किंवा प्रकृती बिघडून बरेच दिवसपर्यंत काम बंद करावें लागेल. तसेंच, अशा रीतीनें केलेलें काम चांगलें होणार नाही. त्या कामांत काम करणाराची अस्वस्थ वृत्ति व निर्बलता ह्यांचे परिणाम व्यक्त होतील, विचारशक्ति चांगली राहणार नाही; जेथें दुसऱ्याशीं मिळून

काम करावयाचे असेल तेथे बहुशः चुरस व गैरसमज उत्पन्न होतील. एकादी लहानशी चिड्डी लिहितांना देखील हात कांपू लागतो. असे होण्यास स्नायूंची व ज्ञानतंतूंची क्षीणता हीच कारण होय. श्रम केल्यापासून जीवास सुख झाले पाहिजे. श्रम नियमाने व धिमेपणाने केले पाहिजेत, एकसारखे करून उपयोग नाही. खाणे, पिणे, विश्रान्ति, व्यायाम यांच्याकडे दुर्लक्ष करितां कामा नये. अशा रीतीने केलेल्या श्रमापासून वास न होतां सुख होतें.

रूणावस्थेपासून होणारी निर्बलता व निरुपयोगीपणा हे दोष, जे लोक आपणच आपल्या हातांनी आपली प्रकृति बिघडून घेतात त्यांच्या ठिकाणी विशेष दृष्टीस पडतात. पण कांहीं लोक स्वतःचा कांहीं दोष नसतां जन्मतःच रोगी, अंध, पंगू किंवा अशक्त असतात अशा लोकांच्या शारीरिक व्यंगापासून होणारे नुकसान असून काळण्याकरितां जणू काय देव त्यांना तरतरीत बुद्धि व आनंदी स्वभाव देत असतो. अशा प्रकारचे लोक मोठ्या योग्यतेस देखील चढतात, व त्यांची आनंदवृत्ति, सौजन्य, व विनोदी स्वभाव पाहून आरोग्यसंपन्न लोक देखील तोंडांत बोट घालतात. अशा लोकांचे मन त्यांच्या कष्टमय जीवितयात्रेनेच उन्नत होतें, व ते सर्वास पूज्य होतात.

**प्रकरण ६**  
**राष्ट्रीय शिक्षण**

( ओंवी )

जे जे काहीं आपणास ठावे । ते ते हकूहकू शिकवावे ॥  
शहाणे करून सोडावे । सकळ जन ॥ १

—रामदास

## प्रकरण ६

### राष्ट्रीय शिक्षण

शिक्षणाचें महत्त्व फार आहे ही गोष्ट ज्ञाते लोक फार प्राचीन काळापासून सांगत आले आहेत.

( श्लोक )

सर्वद्रव्येषु विद्यैव । द्रव्यमाहुरनुत्तमम् ॥

अहार्यत्वादनर्घ्यत्वादक्षयत्वाच्च सर्वदा ॥ १

--हितोपदेश

हितोपदेशांत सांगितलें आहे कीं, सर्व धनांमध्ये विद्याधन श्रेष्ठ होय. कारण तें चोरीस जात नाही. दुसऱ्यास दिलें असतां आपलें कमी होत नाही. व त्याचा कधी क्षय होत नाही. प्लेटो म्हणतो, “ जगांतील सर्वांत श्रेष्ठ मनुष्यांनीं संग्रहीं ठेवण्यासारखी अत्यंत सुंदर वस्तू म्हटली म्हणजे विद्याच होय. ”

मॉटेन म्हणतो, “ सर्व वाईट गोष्टींचें बीज अज्ञान हें आहे. ” फुलर म्हणतो, “ विद्यादानासारखें दुसरें दान नाही. ” एक फ्रेंच ग्रंथकार म्हणतो, “ बल हें ज्ञानावांचून अत्यंत भयंकर होय. ” अज्ञान मनुष्याचें जीवित अगदीं नीरस असलें पाहिजे, ह्यांत शंका नाही. विद्या ही केवळ निर्वाहाकरितां शिकावयाची अशी कांहीं लोकांची समजूत असते. पण ज्यांना निर्वाहाची काळजी नाही अशा लोकांना देखील आपलें जीवित उन्नत करण्याकरितां विद्येची जरूर आहेच.

पेटार्क म्हणत असे कीं, विद्यार्जनासारखी मला दुसऱ्या कशाचीहि हौस वाटत नाही. शैक्सपिअर ह्याने नाटकांतील एका पात्राच्या तोंडांत जे शब्द घातले आहेत ते बहुधा त्याच्या स्वतःच्याच मताचे दर्शक असावेः—

( ओंवी )

ईश्वरी अचक्रेची खूण । जाणा अज्ञान हें दारुण ॥  
स्वर्गागोहणा विमान । ज्ञान हेंचि तत्त्वता ॥ १

सालोमन ह्याने म्हटले आहेः—

( ओंव्या )

चातुर्य आणि ज्ञान । जयासी लाधती हीं दोन ॥  
जणामाजी धन्य धन्य । तोचि नर सर्वथा ॥ १  
ह्या दोहोंचा व्यापार । इतर व्यापारांहुनी थोर ॥  
लाभ होतसे अपार । सुवर्ण तेथें कायसें ॥ २  
रत्नें माणकें आणि हिरे । जें जें मिळतां कामना नुरे ॥  
हीं सर्वही दिसतीं पामरें । ज्ञानधनाशीं तुलितां ॥ ३  
संपत्ति आणि बहुमान । तैसें आयुष्य वर्धमान ॥  
शांति आणि समाधान । प्राप्त होती तद्योगें ॥ ४  
चातुर्याचें महिमान । आगळें असे ज्ञानाहून ॥  
म्हणोनि चातुर्य आणि ज्ञान । सर्वोचि मेळवीं प्रयत्नें ॥ ५

मोठमोठ्या ज्ञात्यांचीं मते ह्या प्रकारचीं असूनहि लोकमत बरेच दिवसपर्यंत शिक्षणाच्या विरुद्ध होतें. आणि स्त्रियांच्या शिक्षणासंबंधानें तर पुसूच नये. युरोप खंडांत देखील ही स्थिति होती, मग हिंदुस्थानांत असली तर काय नवल आहे ? जर्मन् लोकांमध्ये तर अशी म्हण होती कीं, स्त्रियांचीं वस्त्राभरणाचीं कपार्टे हींच त्यांचीं पुस्तकालये होत. आणि फ्रेंच लोकांत अ-

शी म्हण होती कीं, बायकांना एक तर अशिक्षित ठेवावे, नाही तर कोंडून तरी ठेवावे. हल्लीपर्यंत अशी समजूत होती कीं, सुखवस्तु लोकांना व गरीब लोकांना शिक्षणाची मुळीच जरूर नाही. फक्त आचार्य, शास्त्री वगैरे लोकांना मात्र विद्येची जरूर आहे.

डॉक्टर जान्सन्सारख्या विद्वान् मनुष्यांचें असें मत होतें कीं, जर प्रत्येक मनुष्य लिहिणें-वाचणें शिकूं लागला तर सुतारांचें, लोहारांचें, शेतकऱ्यांचें, वगैरे कामें करण्यास कोणी तयार होणार नाही. पण शारीरिक श्रम करण्यांत कांहीं कमीपणा नसल्यामुळें डॉक्टर जान्सनचें मत चुकीचें आहे असें अनुभवानें ठरलें आहे.

ही पहिल्या काळची स्थिति झाली. नंतर दुसरा काळ आला. त्यावेळीं लोक म्हणूं लागले कीं, शिक्षण प्रत्येकास पाहिजे, पण तें प्रत्येकाच्या धंद्यापुरतेंच पाहिजे. त्यापेक्षां जास्त शिक्षण दिल्यास मुलांना आपली स्थिति व धंदा तुच्छ वाटूं लागतील. म्हणून गरीब लोकांच्या मुलांस फक्त लिहिणें, वाचणें व हिशोब एवढ्या तीन गोष्टी मात्र शिकवाव्या. कारण त्या त्यांच्या धंद्यांस उपयोगी पडण्यासारख्या आहेत.

हें मत सर्व प्रकारच्या धंद्यांस लागू होतें. लर्ड एरुडन ह्यानें आपल्या पेढीवर कारकून नेमिले होते ते सर्वांत अडाणी असे पाहून ठेविले होते. व ह्याहीपेक्षां मूर्ख मिळाल्यास जुन्यांस काढून त्यांच्या जागीं त्यांना ठेवीन असें तो म्हणत असे. इंग्लिट् ह्याचें असें म्हणणें होतें कीं, ज्या मुलांस कोणत्याहि धंद्यांत घालाव-

याचें असेल त्यांना त्या धंद्याशिवाय दुसरें कांहीं शिकवूं नये. ज्याला पैसा मिळवावयाचा आहे त्याच्या डोक्यांत दुसरी कोणतीहि कल्पना असतां कामा नये.

ही दुसऱ्या काळची स्थिति झाली. पण इंग्लंड देशांत आतां शिक्षणासंबंधानें लोकमत अगदीं बदललें आहे. आतां तेथें असें समजतात कीं, मनुष्यास आपला धंदा चांगल्या रीतीनें करितां यावा एवढाच शिक्षणाचा हेतु नाही. तर प्रत्येक धंदेवाल्याचें मन विकसित होऊन त्याच्या जीवितक्रमास चांगलें वळण लागावें हा उद्देश देखील जेणेंकरून सिद्धीस जाईल अशा प्रकारचें शिक्षण पाहिजे. विद्वत्तर ह्यूगो म्हणत असे कीं, जो मनुष्य शाळा स्थापन करितो तो देशांतील एक तुरुंग ओस पाडतो असें म्हणण्यास हरकत नाही.

स्वित्झर्लंड देशांतील एका मुत्सद्यानें त्या देशांतील शिक्षणपद्धतीचें वर्णन करितांना असें सांगितलें:—“ आमच्या देशांतील बहुतेक मुलें दरिद्रावस्थेंत जन्मतात. पण त्यांनीं अज्ञानदर्शेंत राहूं नये अशी आर्ह्मी व्यवस्था ठेवितों.” इंग्लंड देशांत हल्लीं शिक्षणाकडे बरेंच लक्ष दिलें जात आहे. ग्रे नामक इंग्रजी कवीनें आपल्या वेळच्या शेतकऱ्यांचें वर्णन केलें आहे तें प्रस्तुत काळच्या तेथील शेतकऱ्यांस लागू पडणार नाही, पण हिंदुस्थानच्या लोकांस लागू पडेल. तें एणेप्रमाणें आहे:—

( श्लोक )

ज्ञात्यांनीं बहुकाल मंथुनि महाज्ञानोदधीं काढिलीं ।

रत्नें उज्वल तीं कृषीवलगणीं नाहीं मुळां देखिलीं ॥

त्यांचें उन्नतियोग्यही मन असे आपद्धरें पीडिलें ।  
आत्मानंदजलौघ जाइ थिजुनी दारिद्र्यशीतामुळें ॥ १

—प्रे

सन १८७० सालीं इंग्लंड देशांत शिक्षणासंबंधाचा एक कायदा मंजूर झाला. त्या कायद्यामुळें तेथील आई-बापांनीं आपल्या प्रत्येक मुलास शाळेंत पाठविलें पाहिजे अशी सक्ति आहे. हा कायदा झाल्यापासून लोकांच्या स्थितींत फार सुधारणा झाली आहे. तो कायदा मंजूर होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षणाच्या शाळांतील मुलांची संख्या १४,००,००० होती. आतां ती ९०,००,००० पेक्षां जास्त आहे. ह्याचा काय परिणाम झाला आहे ? प्रथम फौजदारी गुन्ह्यांच्या संबंधानें विचार करूं. सन १८७७ सालापर्यंत कैदी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. त्या वर्षीं कैदी लोकांची संख्या सरासरी २०,८०० होती. त्यानंतर ही संख्या कमी कमी होत जाऊन आतां फक्त १३,००० आहे; म्हणजे पूर्वीपेक्षां  $\frac{1}{3}$  प्रमाणानें कमी झाली आहे. लोकसंख्या दरवर्षीं वाढत्या प्रमाणावर आहे हें आपण विसरतां कामा नये. सन १८७० पासून इंग्लंडची लोकसंख्या  $\frac{1}{3}$  जास्त वाढली आहे. गुन्हेगारांची संख्या त्याच मानानें वाढती तर आज ती १३,००० न होतां २८,००० झाली असती. म्हणजे हल्लीं आहे त्याच्या दुप्पटीपेक्षां जास्त झाली असती. व त्या मानानें पोलीसचा व तुरुंगाचा खर्च वाढला असता. लहान मुलांच्या गुन्ह्यांची संख्या तर फारच कमी झाली आहे. सन १८६६ सालीं गु-

न्हेगार मुलांची संख्या १०,००० होती. सन १८७६ साली ७,००० होती. सन १८८१ साली ६,००० झाली. भिकारी लोकांची संख्या पाहिली तर ती देखील कमी होत आहे. सन १८७० साली दर हजार माणसांत ४७ भिकारी होते, आतां फक्त २२ आहेत.

अत्यंत भयंकर गुन्ह्यांची संख्या देखील कमी झाली आहे, सन १८६४ साली २८०० लोकांस सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. त्यानंतर लोकसंख्या इतकी वाढली असूनहि सन १८९९ साली सक्तमजुरीच्या कैद्यांची संख्या फक्त ७२९ होती. आठ तुरुंग रिकामे पडले आणि ते आतां दुसऱ्या कामांस लाविले आहेत.

वर्षे	सक्तमजुरीची शिक्षा झालेले लोकांची वार्षिक संख्या	इंग्लंड आणि वेल्स यांतील लोकसंख्या
सन १८५५ पासून १८५९ पर्यंत	२५८९	१९२५७०००
, १८५९ ,, १८६४ ,,	२८००	२०३७००००
, १८६४ ,, १८६९ ,,	१९७८	२१६८१०००
, १८६९ ,, १८७४ ,,	१६२२	२३०८८०००
, १८७४ ,, १८७९ ,,	१६३३	२४७०००००
, १८७९ ,, १८८४ ,,	१४२७	२६३१३२५१
, १८८४ ,, १८८९ ,,	९४५	२७८३०१७९
, १८८९ ,, १८९२ ,,	७९१	२९०५५५५०

गुन्हे आणि शिक्षणाचा अभाव ह्यांचा अगदी निकट संबंध आहे. हें वर दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होईल. तुरुंगांत पडलेल्या १,९७,००० लोकांपैकी फक्त

१००० लोकांस चांगले लिहितां-वाचतां येत होतीं. आणि फक्त २५० लोकांस शिक्षणाचा लाभ मिळाला होता.

मोठ्या गुन्द्यांचें प्रमाण किती कमी होत चाललें आहे, व लोकसंख्या किती वाढली आहे हें मार्गें दिलेल्या कोष्टकावरून चांगले ध्यानांत येईल.

गुन्द्यांची संख्या कमी झाल्यामुळे द्रव्याचा नफा बराच झाला आहे. वास्तविक म्हटलें असतां ह्या विषयाकडे द्रव्याच्या दृष्टीनें पहावयाचें नाहीं. तथापि, शिक्षणाला फार खर्च लागतो अशी ज्यांची कुरकूर आहे त्यांना उत्तर देतांना शिक्षणापासून द्रव्याचाहि किती फायदा होतो हें दाखवून देणें जरूर आहे.

आतां गुन्द्यांचें मान कमी होण्यास शिक्षणाबरोबर दुसरींहि कारणें असतील. तथापि शिक्षणाचा परिणाम विशेष आहे ह्यांत शंका नाहीं. एकंदर जे गुन्हे घडतात त्यांपैकी बुद्धिपुरःसर दुष्टपणामुळे किंवा अनिवार्य मोहांमुळे झालेले गुन्हे फार थोडे असतात. गुन्द्यांचीं मुख्य कारणें म्हटलीं म्हणजे व्यसन आणि अज्ञान हीं होत. लोकांच्या वर्तनांत वर सांगितल्याप्रमाणें जी सुधारणा झालेली दृष्टीस पडत आहे ती सर्वांशीं शालेंतील शिक्षणामुळे व शालेंत लागणाऱ्या नियमितपणाच्या, टापटिपीच्या व स्वच्छतेच्या वगैरे संवर्षींमुळे झाली आहे असें नाहीं; तर शालेंत गेल्यामुळे रस्त्यांतील हलकटलोकांची संगति मुलांस लागत नाहीं, आणि दुराचरणी लोकांचा कित्ता त्यांच्या नजरेपुढें येत नाहीं ह्या गोष्टी देखील त्या सुधारणेस बऱ्याच अंशीं कारणीभूत आहेत.



लाभ इंग्लंडच्या लोकस्थितीवरून जसे स्पष्ट दाखवितां येतील तितक्या स्पष्टतेनें हिंदुस्थानच्या लोकस्थितीवरून दाखविण्यास तूर्त कांहीं साधन नाहीं.

हिंदुस्थान देशांतील लोकसंख्या, लिहितां—वाचतां येणाऱ्या लोकांची संख्या, वार्षिक जमाबंदी व विद्याखात्याचा खर्च, हीं मागील कोष्टकावरून लक्षांत येतील.

हिंदुस्थानांतील २८ कोटी प्रजेपैकीं १७ कोटी लोक शेतकरी आहेत. ह्या लोकांना विद्या नसल्यामुळे ह्यांची स्थिति किती शोचनीय आहे ! अज्ञानामुळे शेतकरी-लोक मारवाडी व सावकार ह्यांच्या तावडींत सांपडतात. अज्ञानामुळे त्यांना आपल्या शेतकीच्या धंद्यांत कांहीं सुधारणा करितां येत नाहीं. अज्ञानामुळे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, निर्मलता वगैरे गोष्टींचें त्यांना महत्त्व समजत नाहीं. सारांश आपलें हित अगर अहित कशांत आहे हें शिक्षणाच्या अभावामुळे त्यांस कळत नाहीं. ह्यामुळे देशाच्या उन्नतीस केवढा अडथळा होत आहे बरें ! सक्तीच्या शिक्षणापासून इंग्लंड देशांत अनेक फायदे झाले आहेत, ह्या अनुभवाचा फायदा घेऊन हिंदुस्थानांतहि सक्तीचें व मोफत शिक्षण देण्याचा कायदा व्हावा असें वाटणें साहजिक आहे. नामदार गोखले ह्यांनीं गेल्यावर्षीं अशा कायद्याचें बिल तयार करून वरिष्ठ कौन्सिलांत सादर केलें. व तें पास होण्यासाठीं जिवापाड मेहनत केली. पण अखेरीस दुर्दैवानें तें पास झालें नाहीं. अज्ञानामुळे शेतकरी लोकांची स्थिति किती निकृष्ट झाली आहे हें सरकारास ठाऊक

आहे. व ह्याच कारणामुळे शेतकऱ्यांस ऋणमुक्त करण्याचा कायदा सरकाराने केला आहे. तथापि लोकांची स्थिति सुधारण्याचा खरा उपाय लोकशिक्षण हाच आहे अशी सरकारची लवकरच खातरी होऊन त्याप्रमाणे तजवीज होत जाईल अशी आशा आहे. हल्ली सरकाराने प्राथमिक शिक्षणासाठी दरसाल अधिक रक्कम मंजूर करण्याचा क्रम सुरू केला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. दुय्यम शिक्षणासंबंधानेहि सरकाराकडून उदार मनाने सवलती मिळणे इष्ट आहे ह्यांत शंका नाही; हल्ली वाढविलेले फीचे दर सरकार द्याळूपणाने पुनः कमी करील अशी उमेद आहे.

शिक्षणाची पद्धति जी हल्ली चालू आहे तींत पुष्कळ सुधारणा झाली पाहिजे. ह्या आयुष्यामध्ये आपणांस पुनःपुनः ज्यांची उत्तरे द्यावीं लागतात असे तीन प्रश्न आहेत. अमुक गोष्ट रास्त आहे किंवा गैरशिस्त आहे ? अमुक गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे ? अमुक वस्तु सुंदर आहे किंवा कुरूप आहे ? ह्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर ज्याच्या योगाने आपणांस देतां येईल असे आपले शिक्षण असले पाहिजे.

“ तुम्हीं आपलीं पुस्तके विकून भट्ट्या विकत घ्या, वाग्देवीला सोडून घिसाड्याचा कारखाना सुरू करा ” असे म्हणणारे लोक बेकनच्या वेळीं म्हणजे सुमारे दोनशे वर्षांपूर्वी देखील होते. व आजकाल हिंदुस्थानांत देखील अशीच ओरड करणारे लोक बरेच आहेत. ह्या लोकांच्या म्हणण्यांत कांहीं तथ्य आहे ह्यांत शंका

नाहीं. त्यांच्या उपदेशाप्रमाणें वाग्देवीला आपण सोडून कधीच चालावयाचें नाहीं. पण सृष्टीच्या महाग्रंथांतून जेवढें शिक्षण घेतलें पाहिजे तेवढें आपण घेत नाहीं ही मोठी चूक आहे.

ताट, वाटी आणि चमचा ह्या तीन वस्तूंना जसें भोजन हें नांव देतां येत नाहीं, तसेंच लिहिणें, वाचणें आणि हिशोब ह्या तीन गोष्टींना शिक्षण म्हणतां येणार नाहीं. शिवाजी महाराज ह्यांस सहीपुरतें देखील लिहितां येत नव्हतें. पण त्यांना शिक्षण नव्हतें असें कोण म्हणेल ?

हल्लींच्या शिक्षणक्रमांत भाषाविषयाकडे विशेष लक्ष दिलें जात आहे. आणि शास्त्रीय विषयांकडे बहुतेक दुर्लक्ष होत आहे. जे काय शास्त्रीय विषय शिकविण्यांत येतात ते बहुतेक पुस्तकावरूनच शिकवितात. प्रयोग करण्यास लागणारी यंत्रसामग्री विद्यालयांतून भरपूर नसल्यामुळें म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याहि कारणानें म्हणा, शास्त्रीय विषयांचें सप्रयोग शिक्षण आमच्या विद्यालयांतून फार थोडे मिळतें. अशा प्रकारच्या घोंकीव शिक्षणापासून कांहीं फायदा नाहीं. व त्यामुळें शास्त्रीय-विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल होत नाहीं ह्याबद्दल त्यांना दोष देण्यांत कांहीं अर्थ नाहीं.

हल्लींचें शिक्षण कांहीं अंशीं एकदेशीय आहे. मनुष्याच्या सर्व गुणांचा विकास होईल अशा प्रकारचें शिक्षण खरें म्हटलें असतां पाहिजे. आंग्लकविकुलगुरु शेक्सपिअर ह्याला ल्याटिन् आणि ग्रीक फारसें येत नव्हतें. ज्या मुलांनें फक्त पुस्तकांचेंच पाठांतर केलें आहे,

ज्याला मृष्टीची कांहीं माहिती नाही, ज्याला ह्या जगा-  
चें कांहीं ज्ञान नाही, त्याच्या बुद्धीचा पूर्ण विकास हो-  
णार नाही; त्याचें ज्ञान नेहमी अर्धवट रहाणार.

एका ग्रंथकारानें म्हटलें आहे:—“ एकाद्या पुष्पवा-  
टिकेंतील झाडें वाढविण्याच्या हेतूनें त्यांच्यापुढें वन-  
स्पतिशास्त्राचा ग्रंथ वाचावा, त्याप्रमाणें हल्लींच्या शि-  
क्षणाची स्थिति आहे. ” हें म्हणणें खरें आहे.

शिक्षणाच्या योगानें आपण पुष्कळ गोष्टी शिक-  
ल्या पाहिजेत. तशाच पुष्कळ गोष्टी विसरल्या पाहिजेत.

शालागुरूंचें काम सोपें आहे असें पुष्कळ लोक  
समजतात. पण त्यांच्या धंद्यासारखा श्रमाचा, व ज-  
बाबदारीचा दुसरा धंदा नसेल. मुलांबरोबर खेळण्याचें  
काम फार मौजेचें आहे. पण त्यांना शिकविण्याचें काम  
मात्र तसें नाही.

गणित, व्याकरण वगैरे विषय शिकविण्याचें काम  
कदाचित् सोपें असेल. पण “ लहान मुलांना उत्तेजन  
देऊन त्यांना हुरूप आणणें, त्यांच्या बुद्धीचा विकास  
करणें, त्यांच्या शक्तीचें उत्तम चीज करून देणें, प-  
राज्य झाला असतां हि “ कीं तोडिला तरु फुटे आण-  
खी भरानें ” ह्या न्यायानें धैर्य, कल्पनाशक्ति आणि  
निश्चय हे गुण वाढविणें, इत्यादि गोष्टी सोप्या नाहीत.  
त्यांसाठीं प्रासादिक पुरुषांची जरूर आहे. ”

शिक्षणाचा हेतु वकील, शिक्षक, पुरोहित, शिपाई  
कारागीर इत्यादि बनविणें हा नव्हे; तर मनुष्याचें मन

सुसंस्कृत करणें हा होय. मिल्टन् म्हणतो:—“ ज्या शिक्षणाच्या योगानें मनुष्यास आपलें गृहसंबंधी व सार्वजनिक कर्तव्य नेकीनें, अकलेनें, आणि उदार बुद्धीनें करितां येईल, त्यालाच पूर्ण आणि उदार शिक्षण म्हणावें. ”

प्राचीन तत्त्वज्ञानी लोकांस असें वाटत असे कीं, वस्तुस्थितिसंबंधाच्या प्रश्नांचा निर्णय देखील केवळ शब्दपांडित्यानें करितां येईल. कोंबडी प्रथम झाली, कीं अंडें प्रथम झालें ? ह्या प्रश्नाचा विचार प्लूटार्क ह्यानें केलेला आहे तो वाचून हांमैं आल्यावांचून राहणार नाही. त्यानें कोंबडी प्रथम झाली असें सुर्विलें आहे. व ह्याबद्दल त्यानें जीं कारणें दिलीं आहेत त्यांपैकी एक असें आहे कीं, सर्व लोक ‘ कोंबडीचें अंडें ’ असें म्हणतात, ‘ अंड्याची कोंबडी ’ असें कोणी म्हणत नाही.

“ वृक्ष, पाषाण, नद्या, सरोवरे, डोंगर इत्यादिकांचे ठिकाणीं ईश्वरी करणीचें अनुपम सौंदर्य आपल्या मुलांस ओळखतां येईल असें शिक्षण त्यांना दिलेंच पाहिजे. ”

जेफ्रेझ म्हणतो, “ पुष्कळ पुस्तके वाचून आपली कल्पनाशक्ति वाढेल असें जर कोणाला वाटत असेल, तर ती त्याची चूक आहे. कल्पनाशक्तीचीं आवडतीं ठिकाणें म्हटलीं म्हणजे समुद्र, डोंगर, अरण्ये, ओढे, सूर्यप्रकाश, आणि मोकळी हवा हीं होत. ” पण शहरच्या लोकांना हीं ठिकाणें जितकीं सुलभ असावीं तेवढीं नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पुस्तकांत देखील

कल्पनाशक्तीची वसति आहेच. पण पुस्तकांचा उपयोग करण्यांत तारतम्य पाहिजे. विचार व्यक्त करण्याचें साधन जी भाषा ती फार अपूर्ण आहे. ह्यामुळे पुस्तकांचा योग्य अर्थ समजून त्यांचा उपयोग करणें हें काम अवघड आहे.

: पुष्कळ लोक शाळा सोडल्यानंतर कांहीं व्यवस्थित आत्मशिक्षणाचा क्रम सुरू ठेवात नाहींत ह्याचें कारण शिक्षणपद्धतीतील वर सांगितलेले दोषच असावे असें वाटतें. आपण जिवंत आहों तोंपर्यंत नेहमीं कांहीं तरी शिकत असतोच ह्यांत शंका नाहीं. सहजगत्या एकादा चमत्कार आपल्या दृष्टीस पडला, एकादी कादंबरी किंवा वर्तमानपत्र आपल्या हातीं पडलें, तर किंवा दुसऱ्या अशाच कारणांनीं आपणांस कांहीं तरी ज्ञान प्राप्त होईल; पण त्याला आत्मशिक्षण म्हणतां येणार नाहीं.

साधारण शिक्षणांत कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ह्यासंबंधानें प्रो० हक्स्ले ह्याचें मत एणेप्रमाणें आहे:—

“ पंधरा—सोळा वर्षांच्या मध्यम स्थितीच्या प्रत्येक मुलाला सामान्य शिक्षण द्यावयाचें म्हणजे त्याला पुढें सांगितलेले विषय तरी शिकविले पाहिजेत:—त्याला आपली जन्मभाषा चांगली लिहितां वाचतां यावी. त्याला भाषास्वारस्य जेणेंकरून समजेल तेवढा ग्रंथांशीं परिचय असावा. आपल्या देशाच्या इतिहासाची साधारण माहिती, समाजासंबंधाचे ठळक नियम, पदार्थ-विज्ञान व मानसशास्त्र ह्यांचीं मूलतत्त्वे ह्यांचें ज्ञान त्याला असलें पाहिजे. अंकगणित आणि भूमिति, ह्यांचें

साधारणपणे बरेंच ज्ञान पाहिजे. तर्कशास्त्र त्याला शिकवावयाचें तें नियमांपेक्षां उदाहरणांनींच शिकवावें. संगीत आणि चित्रकला ह्यांचीहि थोडीशी माहिती असावी. पण हे दोन विषय करमणूक ह्या नात्यानें शिकवावे. ”

अशा प्रकारचें ज्ञान उपयोगी असून फार मनोरंजकहि असतें. प्रसिद्ध शारीरशास्त्रज्ञ जॉन हंटर ह्याला बाळपणीं जसें वाटत होते तसें आपणांपैकीं पुष्कळांस वाटलें असेल. व त्याच्याप्रमाणें आपणांसहि म्हणतां येईल कीं, “ मी लहान मुलगा होतो तेव्हां मेघ, वनस्पती वगैरे वस्तूंसंबंधानें ज्ञान मिळविण्याची मला उत्कट इच्छा होत असे. झाडांच्या पानांचे रंग शरदृतूत कां पालटतात तें समजण्याची मला उत्कंठा असे. मुंग्या, माशा, पक्षी, किडे इत्यादि प्राण्यांचा मला मोठा चमत्कार वाटून मी त्यांचें अवलोकन करीत असें. मी जवळच्या माणसांस पुष्कळ गोष्टींबद्दल प्रश्न विचारून कंटाळा आणीत असें. त्या गोष्टी कोणास महत्त्वाच्या वाटत नसत, व त्यांबद्दल कोणास माहितीहि नसे. ”

प्रसिद्ध तत्त्ववेत्ता लॉक हा आपल्या शिक्षणावरील ग्रंथांत म्हणतो:—“मला पुस्तकांसंबंधानें कांहीं सांगावयाचें आहे. पुस्तकें वाचणें हा शिक्षणाचा मुख्य भाग आहे अशी लोकांची समजूत कशी झाली असेल ती असो. पण ती चुकीची आहे. पुस्तकवाचनानें आपली सुधारणा होण्यास आणखी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. त्या गोष्टी म्हणजे चिंतन आणि संवाद ह्या होत. वाचन हें इमारतीसाठीं कच्चे सामान गोळा करण्यासा-

रखें आहे. त्या सामानांतून पुढें बरें-वाईट निवडून काढावयाचें असतें. चिंतन हें कच्च्या सामानाची निवड करणें, दगड व लांकडें तासून व रेंखून जागच्या जागी बसविणें, आणि इमला उभारणें, ह्यासारखें आहे. मित्रांबरोबर संवाद हा इमल्याची तपासणी करणें, निरनिराळ्या खोल्यांत फिरून घराचे निरनिराळे भाग सारख्या प्रमाणानें बसले आहेत की नाहींत हें पाहणें, इमल्याची बळकटी कशी आहे, त्यांत दोष काय आहेत वगैरे पाहणें, ह्यासारखें आहे. आपल्या कल्पनामंदिरांतील न्यून काढून टाकण्याचें उत्तम साधन म्हणजे संवादच होय. संवादाच्या योगानें खरी तत्त्वे बाहेर निघतात, आणि आपल्या ध्यानांत चांगलीं ठसतात. ”

वादे वादेः जायते तत्त्वबोधः ।

**प्रकरण ७**

**आत्मशिक्षण**

( श्लोक )

विद्या हें पुरुषास रूप बरबें, कीं ज्ञांकलें द्रव्यही ।  
विद्या भोग सुकीर्तिदायक पहा ते मान्य मान्यासही ॥  
विद्या बंधु असे विदेशगमनीं, विद्या महादेवता ।  
विद्या पूज्य नृपास, हा नरपशू तावेगळा तत्त्वतां ॥ १

—वामन

## प्रकरण ७

### आत्मशिक्षण

आपल्या सर्व शक्तींची सारख्या प्रमाणाने वाढ करणे ह्याचें नांव शिक्षण होय. शिक्षणाचा आरंभ पाळण्यांत होतो. शाळेंत शिक्षण चालूं असतेंच. पण तेथें त्याची समाप्ति होत नाही. आपल्या मनांत असो वा नसो, आपलें शिक्षण आपल्या सर्व जन्मभर चालूं असतेंच. प्रश्न एवढाच आहे कीं, जें कांहीं आपण शिकतो त्याची शहाणपणानें आपण निवड करितों किंवा दैववशात् जें कांहीं प्राप्त होईल तें शिकतो ? गिबन् म्हणतो, “ प्रत्येक मनुष्यास दोन प्रकारचें शिक्षण मिळतें; एक दुसऱ्यांपासून, व दुसरें स्वतःकडून. ” आपण दुसऱ्यांकडून जें शिकतो त्यापेक्षां आपण स्वतः मिळविलें ज्ञान अधिक उपयोगी असतें. लॉक म्हणतो, “ केवळ गुरूच्या शिक्षणानें आणि धाकानें कोणी मनुष्यानें फार ज्ञान मिळविलें, किंवा एकाद्या शास्त्रांत नैपुण्य संपादिलें, असें एकहि उदाहरण नाही.

आपलें हृदयमंदिर एकदांच स्वच्छ झाडून अलंकृत करून ठेवूं म्हटलें तर कधीं होणार नाही. पण तें चांगल्या किंवा वाईट गोष्टी ग्रहण करण्यास तयार करणें हें आपल्या स्वाधीन आहे.

ज्यांना शाळेंत असतांना नांवलौकिक मिळवितां आला नाही त्यांनीं निराश होण्याचें कारण नाही. वि-

शाल बुद्धीची परिपक्वता बाल्यदर्शेतच होते असें नाही. शाळेंत अमतांना ज्यांनीं मुळीं परिश्रमच केले नाहीत त्यांना निराशा वाटण्याचें जरी कारण नाही, तरी लाज वाटली पाहिजे. पण ज्यांना योग्य श्रम करूनहि यश आलें नसेल त्यांनीं दृढनिश्चयानें उद्योग मात्र चालविला पाहिजे, म्हणजे त्यांना यशःप्राप्ति झाल्यावांचून रहणार नाही. ज्यांना शाळेंत नांवलौकिक मिळवितां आला नाही अशांपैकीं पुष्कळ लोक जगांत मोठ्या योग्यतेस चढले आहेत. वेलिंग्टन् आणि नेपोलियन हे दोघेहि शाळेंत असतांना जडबुद्धि होते, अशी प्रसिद्धि आहे. न्यूटन्, स्विफ्ट्, क्लाइव्ह, स्कॉट, शेरिडन् आणि दुसरे पुष्कळ थोर लोक ह्यांची हीच स्थिति होती.

ह्यावरून उघड दिसतें कीं, शाळेंत ज्यांना वाहवा मिळाली नाही त्यांना ती पुढें मिळणार नाही असा कांहीं नियम नाही.

बुद्धि म्हणजे “ उद्योग करण्याची विलक्षण शक्ति ” अशी एकानें व्याख्या केली आहे, ती पुष्कळ अंशीं खरी आहे. लिली म्हणतो, “ प्रकृतीनें आपलें कार्य केलें नाही तर श्रमांचा कांहीं उपयोग नाही. पण श्रम केले नाहीत तर प्रकृतीचा कांहीं उपयोग नाही. ”

लहानपणीं ज्यांनीं मोठी हुषारी दाखविली असे पुष्कळ लोक मोठे झाल्यावर उद्योग, आरोग्य किंवा सद्द्वर्तन ह्यांच्या अभावामुळें कुचकामी झाले आहेत. गेटी म्हणतो, “ ज्यांना पुष्कळ फुलें येतात पण फळ मुळींच नाही अशा झाडांप्रमाणें ह्या लोकांची स्थिति असते.

त्यांना मोठेपणीं कांहीं हलकें सलकें काम करून कष्टानें पोट भरावें लागतें. पण जे मुलगे कांहींसे मंदबुद्धि असूनहि उद्योगी, निश्चयी आणि सच्छील असतात त्यांचा हळूहळू उत्कर्ष होतो; त्यांना मोठमोठे हुद्दे मिळतात; ते आपल्या देशाचे हितकर्ते होतात व त्यांची मोठी कीर्ति होते. ”

“ अज्ञान मनुष्य निष्कपटी असतो, व त्याच्या हातून पापाचरण होणार नाहीं, अशी कांहीं लोकांची विलक्षण समजूत असते. त्यामुळें शिक्षणाची योग्यता कित्येकांस कळत नाहीं. पण मनुष्याचें ज्ञान हिरावून घेतलें अमर्ते त्याला बालकांची मुग्धावस्था प्राप्त होणार आहे काय ? मुळींच नाहीं. इतकेंच नव्हे तर तो पशूंच्या कोटींतील एक अत्यंत दुष्ट आणि घातकी प्राणी होऊन राहील. ”

ह्या संसारांत सन्मार्ग दागवविणारी ज्ञानरूप ज्योति मालवली असतां मनुष्यें विकारवश होऊन त्यांच्या अंगीं दोन्ही वयांतले दोष मात्र चिकटतील. म्हणजे बालपणचें अज्ञान व प्रौढ वयांतले दुर्गुण हे मात्र त्यांच्यामध्ये एकवटून राहतील.

ज्या मनुष्यावर शालेंत असतांना चांगला संस्कार झाला आहे तो आपलें शिक्षण सतत चालू ठेविल्यावांचून रहाणार नाहीं. शिक्षण म्हणजे केवळ पोट भरण्याचें साधन आहे ही समजूत फार कोतेपणाची होय.

सुशिक्षणाचा हेतु सालोमन ह्यानें सांगितला आहे

तो असा:—“ सुशिक्षणाच्या योगानें मनुष्यास शहाणपणा आणि ज्ञान ह्यांची ओळख व्हावी. बुद्धिमान् लोकांच्या म्हणण्याचा अर्थ समजावा. चातुर्य, न्यायबुद्धि, विचारशक्ति इत्यादि गुण प्राप्त व्हावे. मूढ मनुष्यास तीव्रता यावी. तरुण मनुष्यास ज्ञान आणि विवेक हीं प्राप्त व्हावीं. ”

“ एकादें रुप्याचें नाणें पडलेलें पाहून तें उचलून घेण्याकरितां मनुष्य आपला रस्ता मोडून बराच लांब जाईल. पण प्राचीन काळच्या अत्यंत शहाण्या लोकांचे शब्द म्हणजे केवळ बावनकशी सोनेच होय. त्या शब्दांची किंमत किती मोठी आहे हें प्रत्येक पिढीचे विद्वान् आपणांस सांगत आले आहेत. ” असें असून त्यांचा लाभ जर आपण घेतला नाही तर हा आपला मूर्खपणा नव्हे काय ?

फ्रेंच भाषेत एक अशी म्हण आहे कीं, “ तरुण ज्ञानी असते, आणि वृद्ध बलवान् असते, तर केवढी मौज होती ? ” सुशिक्षणाच्या योगानें आपणांस दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे तरुणपणीं ज्ञान प्राप्त होतें, आणि वृद्धपणीं सामर्थ्य प्राप्त होतें. “ अनुभवाच्या शाळेंत टक्केटोणपे खाऊन मिळणारें शिक्षण मनस्वी खर्चाचें असतें. पण मूर्ख मनुष्य दुसऱ्या कोणत्याच शाळेंत शिकावयाचा नाही. ”

संसारांत प्रथम चांगल्या प्रकारचा आरंभ झाला म्हणजे निम्मे यशःप्राप्ति झाली म्हणून समजावें. मुलांस

लहानपणींच चांगला मार्ग लावून दिला म्हणजे मोठेपणीं तीं तो सोडणार नाहीत. आरंभ करितांना चांगला करावा. म्हणजे पुढें पुढें आपलें काम सोपें वाटूं लागतें. पण आरंभ करण्यांत जर कां चूक झाली तर पुढें जें नुकमान होईल तें कांहीं केल्यानें भरून येणार नाही. कोणतीहि गोष्ट शिकणें हें प्रयासाचें आहेच, पण एकादी वाईट लकब लागल्यावर ती घालविणें फारच कठीण आहे.

पुस्तकें, मनुष्यें, निरनिराळ्या संस्था व कल्पना ह्यापासून ज्या उत्त गोष्टी शिकण्यासारख्या असतील त्या आपल्या ध्यानांत ठसविण्याचा यत्न करावा. आपल्यापेक्षां दुसरे लोक अधिक विद्वान् आहेत म्हणून लाज वाटण्याचें मुळींच कारण नाही. पण आपणांस शिकतां येईल तेवढें आपण शिकलों नाहीं तर मात्र मोठ्या शरमेची गोष्ट होय.

पुष्कळ भाषा शिकणें, नानाविध वस्तूंचें ज्ञान मिळविणें इत्यादि गोष्टींनाच केवळ शिक्षण म्हणतां येणार नाहीं. शिक्षण हें ज्ञानार्जनाहून भिन्न आहे. व त्यापेक्षां श्रेष्ठ आहे. ज्ञानार्जन हें धान्याच्या कोठारांत धान्य भरण्यासारखें आहे. शिक्षण हें पेरणीसारखें आहे. त्याच्यायोगानें जें बीं पेरण्यांत येतें त्यापासून तीसपट, चाळीसपट, व कधीं कधीं शंभरपट पीक होतें.

( श्लोक )

अपि शास्त्रेषु कुशला । लोकाचारविवर्जिताः ॥

सर्वे ते हास्यतां यान्ति । यथा ते मूर्खपण्डिताः ॥ १

—पंचतंत्र

**भावार्थः**—शास्त्रांचें ज्ञान असूनहि ज्यांच्या अंगी व्यवहार-चातुर्य नाही, ते उपहासास पात्र होतात.

चातुर्यापेक्षा ज्ञानाची योग्यता कमी आहे ह्यांत शंका नाही. पण ज्ञानाची गवरी योग्यता पुष्कळांच्या लक्षांत येत नाही.

कूपर कवीनें म्हटलें आहेः—

( आर्या )

ज्ञानीं मानीं गर्वा मजसम सर्वज्ञ मीच या लोकीं ॥

चतुर नर म्हणे विनय शिकलां अद्यापि फार थोडें कीं ॥ १

पण खरोखर अशी गोष्ट नाही. जे अतिशय ज्ञानी आहेत त्यांनाच न्यूनतमप्रमाणें आपल्या ज्ञानाचें अल्पत्व चांगलें समजतें.

बिशाप् बट्लर ह्यानें एके ठिकाणीं असें म्हटलें आहेः—“मोठमोठे शोध करण्यांत निमग्न झालेल्या लोकांस इशारत देणें भाग आहे कीं, बाबांनो, तुम्हीं काय करतां तें नीट समजून घ्या. तुमच्या शोधांनीं सद्गुणांस आणि सद्धर्मांस बळकटी येऊन त्यांचा लोकांत प्रसार होत असेल, किंवा संसारांतील दुःख कमी होऊन सुखाची वृद्धि होत असेल तर तुमच्या श्रमाचें मोठें चीज होणार आहे. अज्ञात गोष्टींचा शोध लावण्यापासून वरील परिणाम घडत नमतील तर त्यांचा कांहीं उपयोग नाही. फार झालें तर करमणूक मात्र होईल.”

कूपर कवीनेंही ह्याच प्रकारचे उद्गार ज्ञानाविषयीं काढले आहेत. तो म्हणतोः—“ज्ञान म्हणजे माती, दगड, लांकडें वगैरे सामानाच्या ढिगासारखें आहे. तें सामान घेऊन

त्याची सुरेख इमारत बांधण्याचें काम चातुर्य करितें. ”

ज्ञान हें केवळ सामानासाखें आहे असें मानिलें तरी जो कारागीर चांगलें सामान निवडण्याची हयगय करील तो कुचकामाचा असला पाहिजे. अज्ञात गोष्टींचा शोध लावल्यापामून काय काय फायदे होतील हें कोणाच्यानें सांगवणार नाही. पुष्कळ शोध प्रथमदर्शनीं फार निरुपयोगी वाटत होते; असें असून त्यांपामून पुढें अपरिमित कल्याण झालें आहे.

“ज्ञान ही एक प्रचंड शक्ति आहे. तारायंत्राच्या ज्ञानापामून वेळ वांचतो. लेखनकलेच्या ज्ञानामुळें मनुष्याचे बोलण्याचे व जाण्यायेण्याचे श्रम वांचतात. गृहव्यवस्थेच्या ज्ञानानें पैसा वांचतो. आरोग्यशास्त्राच्या ज्ञानानें आरोग्याचें आणि जीविताचें संरक्षण होतें. बुद्धीच्या नियमांच्या ज्ञानापामून मेंदूचा अपव्यय टाळतां येतो. अध्यात्मज्ञानापामून होणारे लाभ तर काय सांगावे? ”

हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो:—“प्रत्यक्ष आत्मसंरक्षणाकरितां म्हणजे आपल्या जीविताच्या व आरोग्याच्या संरक्षणाकरितां ज्याची अत्यंत जरूरी आहे असें ज्ञान म्हणजे शास्त्रीय ज्ञानच होय. अप्रत्यक्ष आत्मसंरक्षण अथवा ज्याला उदरनिर्वाह म्हणतात त्याच्यासाठीं देखील शास्त्रीय ज्ञानच पाहिजे. आईबापांस आपलें कर्तव्य चांगल्या रीतीनें बजावितां येण्यास शास्त्रीय ज्ञानावांचून गत्यंतर नाही. नागरिक लोकांस आपल्या वर्तनाचें योग्य नियमन करितां येण्यास राष्ट्रांच्या प्राचीन व

अर्वाचीन इतिहासाचें इंगित नीट समजलें पाहिजे. व तें समजण्यास शास्त्रीय ज्ञानाचीच गुरुकिल्ली पाहिजे. कला-कौशल्याचे उत्तम पदार्थ तयार करितां येण्यासाठी व त्यांचा पूर्ण उपभोग घेतां येण्यासाठी शास्त्रीयज्ञानाचाच संस्कार पाहिजे. सरते शेवटीं मनासिक, नैतिक व धार्मिक शिक्षणाचें उत्तम साधन म्हणजे शास्त्रीय ज्ञानच होय.”

डॉक्टर फिच् म्हणतो:—“ मी आपल्या गत आयुष्याकडे फिरून पाहिलें, आणि विद्यालयांत घालविलेल्या दिवसांचा विचार करूं लागलों म्हणजे मला असें दिसून येतें कीं, शाळेंत असतांना जे गणिताचे व शास्त्राचे सिद्धांत, जे व्याकरणाचे नियम व ज्या सुंदर कविता मी शिकलों त्यांचें मला वारंवार स्मरण होतें. त्यांच्यापासून मला जेवढा उपयोग व्यवहारांत होईल असें वाटलें होतें त्याहून फारच जास्त होत आहे. त्यांच्या योगानें मी जीं पुस्तकें वाचतो त्यांचा अर्थ मला चांगला कळतो; माझ्या आसपास ज्या गोष्टी घडतात त्यांचें यथार्थ स्वरूप माझ्या लक्षांत येतें. व एकंदरीत हें जीवित उन्नत आणि मनोहर वाटूं लागतें. ”

सरते शेवटीं डीन स्टान्ले ह्याचें मत देतो म्हणजे झालें. तें असें:—“ सत्याविषयीं निरपेक्ष प्रेम किती दुर्मिळ आहे ! तसेंच तें किती कल्याणकारक आहे ! त्यापासून होणारे फायदे आपल्या लक्षांत एकदम येत नाहींत. केवळ सत्यशोधनाच्या निःसीम भक्तीमुळें विद्वान्-लोकांनीं जे शास्त्रीय शोध लावले आहेत त्यांपासून मानवी सुखाची केवढी वृद्धि होत असते, हें कदाचित्

पहिल्या-दुसऱ्या पिढीच्या दृष्टोत्पत्तीस येणार नाही. ”

एका संस्कृत कवीने म्हटले आहे:—

किं किं न साधयति कल्पलतेव विद्या ।

कोणतीही माहिती ध्या, तिचा कांहीच उपयोग नाही असे कधी होणार नाही. तसेच कोणतीही वस्तु असो, ती एकवेळ देखील पहाण्यालायक नाही असे होणार नाही. खरोखर म्हटले तर जगांत क्षुद्र वस्तु मुळीच नाहीत. क्षुद्र मने मात्र पुष्कळ आहेत.

आजपर्यंत मोठमोठे शोध ज्यांनी लाविले आहेत, त्यांपैकी कित्येकांची नांवे सुद्धा आपणांस ठाऊक नाहीत ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय. दुर्दैवाची त्यांच्या दृष्टीने नव्हे, तर आपल्या दृष्टीने. कारण त्यांच्या महदुपकाराबद्दल त्यांचे स्मरण ठेवावे, अशी आपणांस इच्छा होते, पण ती पूर्ण करण्याचे साधन आपणांजवळ नाही. तथापि मोठे शोध ज्यांनी ज्यांनी लाविले त्यांनी ते स्वार्थबुद्धीने किंवा कीर्तीच्या हेतूने मुळीच लाविले नाहीत.

( श्लोक )

सत्यान्वेषण, भोगुनी निशिदिनी साधास केलें जिही ।

निंदा वा स्तुति वा न मानुनि, परेशा चिंतुनी प्रत्यही ॥

तन्नामं कविनीं जरी सुकविता-माला नसे गुंफिली ।

त्यांतें काय उणे दिवीं वसतसे सत्कीर्ति त्यांची भली ॥ १

—ड्यूअर्ट

ह्या आयुष्याचा खरा उपयोग व्हावा अशी इच्छा असेल तर मनुष्याने रिकामे न राहतां कांहीं तरी चांगला व्यासंग पतकरून तो लक्षपूर्वक चालविला पाहिजे.

कोणतेही काम पूर्ण लक्ष न देतां केले तर शेवटीं दु-  
स्पष्ट मेळत पडते.

“ विद्यानंदाचा अनुभव घेणारे लोक अजून किती थोडे  
आहेत ह्याचा विचार केला तर मनाला खेद वाटतो. आप-  
णांस सुख ठावे व आपली कर्तव्यबुद्धि जागृत रहावी हे  
दोन्ही हेतू माध्य होण्याकरितां आपण सर्वदा शहा-  
ण्या लोकांचे विचार वाचून किंवा ऐकून ध्यानांत ठे-  
विले पाहिजेत. ’

“ मनुष्याने आपली बुद्धि सुविचारांनीं अलंकृत करू-  
न ती आत्म्याचे गजमंदिर होण्यास पात्र केली पाहिजे.”

“ आपले जीवित हें एक शेत आहे, व त्याची बरी-  
वाईट लागवड करणें हें आमच्या हातीं आहे. जर  
आपण त्या शेतांत नांगरणी, पेरणी वगैरे काळजीनें  
केली तर सारा देण्याचा दिवस येईल तेव्हां आपल्या  
हातीं चांगला संग्रह राहील.”

यूरोपांत पात्रिडिन्डिस्ट अथवा अस्तिक्यवादी म्हणून  
एक पंथ आहे. त्यांतील इतर मते कशींहि असोत, पण  
एक तत्त्व घेण्यासारखें आहे तें असें:—“ मनुष्याच्या  
वर्तनास व्यवस्थितपणा हा आधार, भूतदया ही मार्ग-  
दर्शक, व प्रगति हा साध्य हेतु असली पाहिजे.”

इमर्सन म्हणतो, “ पुष्कळ लोक आजपर्यंत आपल्या  
पूर्वजांच्या रीतीप्रमाणें देवाची भक्ति करीत आले आ-  
हेत. पण देवानें दिलेल्या सर्व गुणांचा सदुपयोग कर-

णें आपलें कर्तव्य आहे, असें त्यांस अद्यापि वाटूं लागले नाही.”

मनुष्यप्राणी पाहिला तर किती क्षुद्र आहे ! पण तो मनांत आणील तर केवढ्या योग्यतेस चढण्यासारखा आहे ! मनुष्याच्या अंगी आहे म्हटलें तर सर्व कांहीं आहे, नाही तर कांहीं नाही. म्हटलें आहे कीं,

“ नर करे करनी तो नरका नारायण होय. ”

मनुष्य कसपटाप्रमाणें आहे खरा, पण त्याला विचारशक्ति आहे हा एक मोठा विशेष आहे. मनुष्याचा नाश करावयाचा असेल तर त्याला विश्वाच्या सर्व शस्त्रास्त्रांची जरूर नाही. वाऱ्याची लहानशी झुळूक, किंवा पाण्याचा एक थेंबमुद्धां तेवढें काम करील. पण ह्या अवाढव्य विश्वानें मनुष्यास जरी चिरडून टाकिलें तरी विश्वापेक्षां मनुष्याचीच योग्यता मोठी ठरेल. कारण मी मरतो हें ज्ञान मनुष्यास होतें. पण मी मारतो हें ज्ञान विश्वाला होत नाही. मनुष्यामध्ये चिदंश आहे. विश्वामध्ये तो नाही.

( आर्या )

गिरयो गुरवस्तेभ्याप्युर्वी गुर्वी ततोपि जगदंडम् ॥

तस्मादप्यतिगुरवः प्रलयेऽप्यचला महात्मानः ॥ १

--जगन्नाथराय

**भावार्थः**--पर्वत मोठे आहेत, त्यांहांपेक्षां पृथ्वी मोठी आहे, तिच्यापेक्षांहि ब्रह्मांड मोठे आहे, पण प्रलयकाली देखील ज्यांचें धैर्य ढळत नाही असे जे महात्मे ते ह्या सर्वांपेक्षां मोठे आहेत.

मनुष्याला पूर्णत्व येण्यास पुढें सांगितलेले गुण

अवश्य आहेतः—शांत चित्त, उदार अंतःकरण, विवेकबुद्धि आणि निरोगी शरीर. शांत चित्त नसेल तर आपलें वर्तन उतावीळपणाचें होईल. उदार अंतःकरण नसेल तर आपण केवळ स्वार्थनिष्ठ होऊं. निरोगी शरीरावांचून आपल्या हातून फारसें काम होणार नाही. आणि विवेकबुद्धि नसेल तर आपल्या उत्तम हेतूंपासूनही उपकारापेक्षां अपकारच फार होईल.

एकाद्या मनुष्याची तारीफ करावयाची असली म्हणजे आपण म्हणतो कीं, तो मोठा सदृहस्थ आहे. खरे सदृहस्थ जगांत फार थोडे असतात. राजा मोठमोठे किताब देईल, सरदारी देईल, पण सदृहस्थपणा देण्याचें सामर्थ्य त्याला नाही. तथापि आपण मनांत आणलें तर आपणा सर्वास सदृहस्थ होतां येईल.

“ ह्या नरजन्मामध्ये जेवढी उन्नति साध्य आहे तेवढी साधून घ्यावयाची असेल तर मनुष्यानें आत्मसंयम आणि ब्रह्मचर्य ह्यांच्या योगानें आपलें आरोग्य, बल आणि उत्साह ह्यांचें रक्षण केलें पाहिजे; अनुभव आणि सर्वोत्कृष्ट सुभाषितें ह्यांच्या योगानें आपलें मन सुसंस्कृत करून घेतलें पाहिजे; त्याचें कल्पनामंदिर जगांतील सर्व शुद्ध व सुंदर वस्तूंच्या चित्रांचें संग्रहालयच बनून राहिलें पाहिजे. त्याचें आचरण त्याच्या स्वतःच्या मनास, परमेश्वरास, आणि सर्व जगास संतोष देईल असें आपलें पाहिजे. व त्याचें हृदय परमात्म्याचें मंदिर होण्यास योग्य असलें पाहिजे. ”

“ आत्मशिक्षणाचा खरा मार्ग म्हटला म्हणजे असा आहे की, सर्व गोष्टींसंबंधाने पृच्छा करावी; कोणतीहि शंका आली तरी तिचे निराकरण करून घेतल्याशिवाय सोडू नये; साधक--बाधक प्रमाणांचा पूर्ण विचार केल्याशिवाय कोणत्याहि मताचा स्वीकार करू नये. विचारसरणीचा कोणत्याहि प्रकारचा दोष, किंवा असंबद्धपणा अगर घोटाळा आपल्या नजरेतून चुकून जाऊं देऊं नये. कोणत्याहि शब्दाचा उपयोग करण्यापूर्वी त्याचा अर्थ स्पष्टपणे समजून घ्यावा; कोणत्याहि सिद्धांतास अनुमोदन देण्यापूर्वी त्याचा नीट अर्थ समजून घ्यावा. आत्मशिक्षणासाठी हेच धडे आपण शिकले पाहिजेत.” व ते आपणा सर्वास शिकतां येण्याजोगे आहेत.

शिक्षणाच्या निदान प्राथमिक क्रमासंबंधाने तरी सर्व लोकांस सारख्या सोयी आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. मोठी पदवी किंवा संपत्ति ह्यांच्यामुळे कांहीं म्हणण्यासारखी तफावत पडत नाही. सर विल्यम् जोन्स म्हणतो, “ मी रंकाच्या स्थितीमध्ये अमून राजपुत्रांचे शिक्षण मिळविले.”--शिक्षण प्राप्त करून घेणे हे महाप्रयासाचे काम आहे खरे. पण त्यापामून केवढे मोठे लाभ आहेत ! शिक्षणाच्या योगाने जगाच्या इतिहासावर प्रकाश पडून आपल्या उन्नतीचा मार्ग आपणांस उज्वल दिसें लागतो; जगांतिल वाङ्मयाचे स्वारस्य कळू लागते; सृष्टिरूप महाग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य येते व जेथे जेथे आपण जाऊं तेथे तेथे आनंदाची साधनें आपणांस प्राप्त होतात.

१. जॉन स्टुअर्ट मिल

( श्लोक )

व्यतिकरितदिगंताः श्रेतमानैर्यशोभिः ।  
 मुकृतविलसितानां स्थानमूर्जस्वलानाम् ॥  
 अर्कालतमहिमानः केतनं मंगलानां ।  
 कथमपि भुवनेऽस्मिन् तादृशाः संभवन्ति ॥१

—भवभूति

भावार्थः—

( श्लोक )

विमल यश जयांचे कीं प्रकाशे दिगंती ।  
 मुरुचिर मुकृतांचे स्थान जे पूर्ण होती ॥  
 अतुलवल महात्मं मंगलांची निधाने ।  
 जगिं अशि बहुभागेय लाभती वीररत्ने ॥ १

वरील प्रकारचें धन्यवाद लोकांच्या तोंडांतून आपल्या-  
 विपर्या निघण्याची जरी आपणांस आशा नसली तथापि

( ओवी )

माधु पवित्त पुण्यशील । अंतःशुद्ध धर्मात्मा केवल ॥  
 कर्मानष्ट स्वधर्मं निर्मल । निर्लोभ अनुतापी ॥ १

—रामदास

अशा प्रकारचे उद्गार निघण्याजोगें वर्तन ठेवणें आ-  
 पल्या स्वाधीन आहे. कारण थोडेबहुत तरी उन्नत वि-  
 चार ज्याच्या मनांत येत नाहीत असा मनुष्य विरळा.  
 पण ते विचार कायम ठेवून त्यांप्रमाणें वर्तन करणें हें  
 आपलें काम आहे.

शिक्षणाचे परिणाम कित्येक ठिकाणीं जमे व्हावे तसे  
 दिसत नाहीत. ह्याचे कारण असें आहे कीं, पुष्कळ लोक

शिक्षणाचा मुख्य हेतु काय आहे हे अगदी विसरतात. “कांहीं लोक आपली स्वाभाविक जिज्ञासा तृप्त करण्याच्या हेतूने विद्येची आणि ज्ञानाची इच्छा करतात. कित्येकांचा केवळ मनोरंजनाचा उद्देश असतो. कित्येकांस भूषण आणि कीर्ति मिळवावयाची असतात. परंतु आपल्या बुद्धीचा मनुष्यजातीस उपयोग व्हावा अशी मनापासून इच्छा करणारे लोक फार थोडे असतात. पुष्कळांना असे वाटते की, ज्ञान म्हणजे जिज्ञासेने तळमळणाऱ्या जीवास पहुडण्याकरिता केलेला एक छपरपलंगच आहे; अथवा चंचल मनाला मौजेने फिरण्यासाठी व सुंदर देखावे पाहण्यासाठी केलेली गच्चीच आहे; अगर हा गर्वित मनाचा दिमागाने बसण्याचा उंच मनोरा आहे; किंवा विक्री करून नफा मिळविण्यासाठी हे एक दुकानच आहे. परंतु ज्ञानाच्या योगाने परमेश्वराचा अगाध महिमा कळू लागतो व मनुष्यजातीची उन्नति होते, हे जे त्याचे खरे उपयोग ते कोणी लक्षांत घेत नाही.”



## प्रकरण ८

### पुस्तकालयें

( ओंवी )

कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचें मुक्त सरोवर ॥  
नानाबुद्धीचें वैरागर । निर्माण झालें ॥ १

—रामदास

## पुस्तकालयें

एका इंग्लिश विद्वानानें सुमारे पांचशें वर्षांपूर्वी पुस्तकांची प्रशंसा केली आहे ती अशी:—“ पुस्तकें हे आपले गुरु आहेत. पण इतर गुरुजींप्रमाणें आपल्या विद्यार्थ्यांस शिकवितांना ते काठीचा उपयोग करीत नाहींत, किंवा कठोर वाग्वाण मारीत नाहींत. त्यांना पगार द्यावा लागत नाहीं. ते कधीं निजत नाहींत. तुम्हीं जाल तेव्हां शिकविण्यास तत्पर असतात. तुम्हीं त्यांना कांहीं शंका विचारिली असतां ते मोकळेपणानें उत्तर देतात, कांहीं लपवून ठेवीत नाहींत. त्यांच्याविषयीं तुमचा गैरसमज झाला तरी ते कुरकूर करीत नाहींत; तुमचें अज्ञान पाहून हांसत नाहींत. ह्याकरितां जें सर्व ज्ञानाचें भांडार आहे अशा पुस्तकालयाची योग्यता द्रव्याहून श्रेष्ठ आहे. ज्या मनुष्याला सत्याची आवड आहे, ज्याला खऱ्या सुखाची प्राप्ति करून घ्यावयाची आहे, ज्याला चातुर्य आणि विविधशास्त्रांत नैपुण्य मिळवावयाचें आहे, ज्याला धर्माचें रहस्य समजून घ्यावयाचें आहे त्यानें ग्रंथांशीं परिचय ठेविलाच पाहिजे.”

हल्लींच्या काळीं तर ह्या म्हणण्याची यथार्थता विशेष दिसून येते. हल्लीं पुस्तकें किती सुलभ झालीं आहेत ! छापण्याची कला निघाल्यापासून पुस्तकें सुवाच्य, सुंदर, आणि आटोपशीर झालीं असून किती थोड्या किंमतांस विकत मिळतात बरें ! पानतंबाकूसाठीं एका दिवसांत जितका खर्च होतो तितक्या खर्चांत एक आठवडाभर

वाचण्यास पुरेल असें पुस्तक विकत घेतां येईल. माधवाचार्य, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, वामन पंडित, मोरोपंत, ह्यांच्यावेळीं पुस्तकांना फार किंमत पडत असे व ती देऊ नहि पुस्तक मिळविणें फार जड जात असे. प्राचीन काळचीं पुस्तकें ताडाच्या पानाचीं केलेलीं असून तीं फार अवजड आणि ओबडधोबड असत व तीं वाचतांना फार आयाम होत असत. हल्लीं मोठमोठ्या गहन विषयांवरील ग्रंथ देखील सुलभ रीतीनें वाचतां येतात. आपणांस आतां पूर्वीचे सर्व ग्रंथ मिळत असून आणखी किती तरी नवीन नवीन ग्रंथांचा लाभ होत आहे ! पूर्वी फक्त ह्याच देशांतले ग्रंथ वाचावयास मिळत. आतां सर्व जगांतील विद्वानांचे ग्रंथ आपणांस मिळतात. रसायन शास्त्र, भूगर्भशास्त्र, मानस शास्त्र इत्यादि अनेक नवीन शास्त्रे निर्माण झालीं आहेत. आलीकडे जे नवे नवे शोध लागले आहेत त्यांच्या योगानें इतिहास, भूगोल, ज्योतिष इत्यादि विषय पूर्वीपेक्षां फार मनोरम झाले आहेत.

पदार्थविज्ञान वगैरे शास्त्रांच्या योगानें इंग्लंडसारखीं राष्ट्रे किती धनाढ्य झालीं आहेत बरे ! त्या शास्त्रांच्या योगानें संपत्तीची वाढ होते एवढेंच नाही, तर पुष्कळ बाबतींत आपला खर्च कमी होतो. म्हणून शाळा, पुस्तकालये, पदार्थसंग्रहालये इत्यादि स्थापन करण्यांत घातलेला पैसा फुकट न जातां त्यापासून देशाची संपत्ति वाढते. तथापि शाळा आणि सार्वजनिक पुस्तकालये स्थापन करण्याचा मुख्य हेतु द्रव्यवृद्धि हा नाही; तीं स्थापण्याचा मुख्य उद्देश असा आहे कीं, त्यांच्या

योगानें सामान्य लोकांचा आयुष्यक्रम सुखावह होतो. विशेषेकरून शहरांतल्या मजूरलोकांस पुस्तकालयांची फार जरूर आहे. त्यांचें नेहमीचें काम फार कंटाळवाणें असतें. त्यांच्यापेक्षां एकाद्या रानटी मनुष्याचें आयुष्य देखील अधिक मौजेचें असतें. त्याला ज्या पशूंची पारध करावयाची असते त्यांच्या पाळतीवर रहावें लागतें. त्याला मासे मारण्याचें काम शिकावें लागतें. दर महिन्याला त्याच्या कामांत व खाण्यापिण्यांत कांहीं तरी फेरफार होतो. त्याला आपलीं आउतें तयार करावीं लागतात. घर बांधावें लागतें. विस्तव पाडण्याचें काम आपणांस फार सोपें झालें आहे, पण त्याला त्यांत कांहीं कसब लढवावें लागतें. त्याचप्रमाणें शेतकऱ्याच्या कामांतहि बराच फेरबदल असतो. त्याला नांगरावयाचें असतें, पेरणी करावयाची असते, कापणी करावयाची असते. त्याला एका ऋतूंत लावणीचें काम असतें तर दुसऱ्या ऋतूंत काढणी, मळणी, तोडणी करावयाची असते. नांगर धरणें, कुंपण करणें, धान्याची पेंढी बांधणें इत्यादि गोष्टी आपणांस वाटतात तेवढ्या सुलभ नाहींत. त्यांत थोडेंबहुत कौशल्य लागतें. बर्डस्वर्थ कवीची अशी गोष्ट सांगतात कीं, एका मनुष्यास त्याची अभ्यासाची खोली पहाण्याची इच्छा होऊन त्यानें त्या कवीच्या चाकरास ती कोठें आहे म्हणून विचारिलें. तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं, “ ही धनीसाहेबांची खोली आहे. पण त्यांचा बहुतेक अभ्यास शेतांत व रानांत होत असतो. ” शेतकऱ्यांना शेतांत बरेंच ज्ञान प्राप्त होतें. त्यांना किती माहिती अमते ह्याची आप-

णांस कल्पना नमते. त्यांचें ज्ञान पुस्तकांतून नाहीं, तर शेतांतून प्राप्त झाल्लें असतें, म्हणून त्यांची योग्यता कांहीं कमी नमते.

पण ज्या लोकांस दुकानांत किंवा कारखान्यांत बसून काम करावें लागतें, त्यांचें आयुष्य फार कंटाळवाणें असतें. त्यांना वर्षानुवर्षे एकच प्रकारचें काम करावें लागतें. जसजसा देशाचा व्यापार वाढतो तसतसा श्रमविभाग वाढून मजूर लोकांचें काम अधिकच कंटाळवाणें होतें. उदाहरणार्थ, खुर्च्यांचा मोठा कारखाना असला म्हणजे त्यांत कांहीं मजुरांस नुसते खुर्चांचे पायच सारा दिवस करीत बसावें लागतें. दुसऱ्यांना नुसते हातच करावे लागतात. दुसऱ्या कित्येकांस खुर्च्यांना पालिश करण्याचेंच काम असतें. अशा प्रकारच्या व्यवस्थेनें प्रत्येक मजुरास आप-आपलें काम करण्यांत विलक्षण चलाखी येऊन काम लौकर होतें खरें, पण त्या मजुराचें मन अगदीं संकुचित होऊन तो एक बोलतेंचालतें यंत्रच बनून रहातो. मुंबई-सारख्या शहरांतील मजूरलोकांची अशी स्थिति आहे. व आपल्या देशांत यंत्रकलेचा जसजसा प्रसार होईल तसतशी ही स्थिति सर्व शहरांतून दिसू लागेल. मजूरलोकांच्या मनाचा कोतेपणा जाऊन त्यांची करमणूक व्हावी हा हेतु पूर्ण करण्यास पुस्तकालयासारखें दुसरें साधन नाहीं. मजूरलोकांना फुरसद फार थोडी मिळते खरी; पण जेव्हां मिळते तेव्हां ती आळसांत किंवा व्यसनांत घालविणें बरोबर नाहीं. फुरसदीची वेळ ही अमोलिक देणगी समजली पाहिजे. तिचा योग्य उपयोग केला असतां

सौख्य मिळतें. ती आळसांत घालविली असतां दुःख होतें. एकाद्या मनुष्यास जेव्हां रोजगार नसतो तेव्हां त्यानें आपल्या वेळाचा कसा उपयोग करावा ? त्याचा पुस्तकालयांत प्रवेश होईल तर त्याला आपल्या वेळेचा सदुपयोग करितां येईल.

ज्या कारणासाठीं आपण आपल्या मुलांस शिक्षण देतो त्याच कारणासाठीं प्रौढ वर्गांतल्या मनुष्यांसहि शिक्षण पाहिजे. हल्लीं जिकडे तिकडे प्राथमिक शाळा झाल्या आहेत. त्यांत लहान मुलांस शिक्षण मिळतें. त्या ठिकाणीं मुलें वाचावयास शिकतात आणि वाचनाची त्यांना गोडी लागते. लहान मुलांस हें शिक्षण आपण कशासाठीं देतो बरें ! कारण शिक्षणापामून मनुष्याची सुधारणा होते, व त्याला आपलें काम चांगलें करितां येतें, अशी आपली खातरी आहे म्हणून. पण हें शिक्षण बालपणीं मिळालें म्हणजे तेवढ्यानें भागत नाही. प्रौढपणींहि तें चालू ठेविलें पाहिजे. आतां प्रौढ माणसांच्या शाळा म्हणजे पुस्तकालयेच होत. मुलांस लहानपणीं वाचावयास शिकविल्यानंतर त्याला वाचण्यासाठीं पुस्तके मिळण्याची तजवीज अवश्य झाली पाहिजे. सुदैवानें पुस्तकांचा दुर्भिक्ष होण्याचा कधीं संभव नाही ही मोठी चांगली गोष्ट आहे. एका गरीब वार्डनें जेव्हां प्रथमच समुद्र पाहिला तेव्हां ती म्हणाली, “ अहाहा ! सर्व मनुष्यांस यथेच्छ मिळण्यामारखी एकतरी वस्तु ह्या जगांत आहे हें पाहून मला मोठें समाधान वाटतें.” पुस्तकांचीहि तशीच गोष्ट आहे. सर्व मनुष्यांस पुरण्याजोगा पुस्तकसंग्रह करणें फारसें कठिण

नाहीं. व जी पुस्तकें सर्वांत उत्तम तीं तर फारच स्वस्त मिळतात. वाचनाचा आनंद श्रीमंत आणि गरीब ह्या दोघांसहि सारखाच सुलभ आहे. असा सारखेपणा फारच थोड्या गोष्टींसंबंधानें दिसून येतो. हल्लीं आपली अशी स्थिति झाली आहे कीं, आपणापाशीं जेवढ्या वस्तू असतील त्यांपेक्षां जास्त हव्याशा वाटतात. पण दैवयोगानें पुस्तकें मात्र आपल्याकडून वाचवतील त्याहून जास्त आपणांस मिळण्यासारखीं आहेत.

शिक्षण जन्मभर चालू असलें पाहिजे. ही गोष्ट आपणांस अलीकडे कळू लागली आहे. तसेंच मुलांस शिक्षण द्यावयाचें तें केवळ शब्द आणि व्याकरण शिकविल्यानें पुरें होत नाहीं; तर त्यांना हस्तकौशल्य आणि अवलोकनशक्ति हीं जेणेंकरून येतील अशा प्रकारचेंहि शिक्षण पाहिजे. त्याचप्रमाणें प्रौढ स्त्रीपुरुषांनीं फक्त शारीरिक श्रम करून केवळ पैशाच्या पाठीं लागावें, आणि दुसरे कांहीं विचार त्यांच्या मनांत येऊं नयेत हा प्रकार ठीक नाहीं. त्यांचा थोडाबहुत वेळ ज्ञान मिळविण्यांत आणि आपली मानसिक सुधारणा करण्यांत जावा हें फार इष्ट आहे. दुसरें असें कीं, प्रत्येक मनुष्यानें मनुष्यजातीच्या ज्ञानांत यथाशक्ति भर घालण्याचा प्रयत्न कां करूं नये? कितीहि हलक्या दरजाचा मनुष्य असला तरी त्याला असा प्रयत्न करितां येईल. शारीरिक श्रमाची योग्यता आपणांस अद्यापि नीटशी कळू लागली नाहीं. पुष्कळांना असें वाटतें कीं, शास्त्रीय शोध लावण्याचें काम सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे; आणि ज्यांना मोठ्या कि-

मतीचीं यंत्रें घेण्याचें सामर्थ्य असेल व ज्यांची बुद्धि विशाल असेल, अशाच लोकांना तें साध्य आहे. पण हा समज चुकीचा आहे. इंग्लंड देशाची जी भरभराट झालेली आपण पहातो ती कोणामुळे ? कांहीं अंशीं शहाणे राजे आणि मुत्सद्दी ह्यांच्यामुळे, कांहीं अंशीं तेथील शूर लष्कर आणि आरमार ह्यांच्यामुळे, कांहीं अंशीं दूरचे देश शोधून तेथे अम्मल बसविणाऱ्या लोकांमुळे, व कांहीं अंशीं त्या देशांतील विद्वान् आणि तत्त्वज्ञानी ह्यांच्यामुळे. ह्या सर्वांचे उपकार त्या देशावर आहेत ह्यांत शंका नाही. तथापि त्या देशांतील मजूर लोकांचेहि उपकार लहानसहान नाहीत. त्यांनीं केवळ अंगमेहेनतीचीच कामे केली आहेत असें नाही, तर आपल्या बुद्धिबलाने त्यांनीं देशाचें फार कल्याण केलें आहे.

वाफेच्या यंत्राचा शोध लावणारा बॉट् हा सुताराचा मुलगा होता. हेन्री कार्ट हा एका गवंड्याचा मुलगा असून त्यानें अशा कांहीं यांत्रिक सुधारणा केल्या कीं, त्याच्या योगानें इंग्लंडच्या संपत्तींत बरीच भर पडली आहे. हंट्समन् हा एका घड्याळजीचा मुलगा होता. त्यानें पोलाद ओतण्याची युक्ति शोधून काढली. क्रांपटन् हा कोष्टी होता. वेजबुड हा कुंभार होता. ब्रिड्ले, टेल्फर, मशट् आणि नील्सन् हे केवळ मजूर होते.

वाफेची गाडी तयार करणारा स्टिफन्सन् हा प्रथम केवळ गुराखी होता, व अठरा वर्षांच्या वयाचा होईपर्यंत त्याला लिहितां—वाचतां देखील येत नव्हतें. डाल्टन् हा कोष्ट्याचा मुलगा होता. फ्यारडे हा लोहाराचा मुलगा

होता. न्युकम हाहि लोहाराचा मुलगा होता. आर्कराईट ह्याचा पहिला धंदा न्हाव्याचा होता. सर हंफ्रे डेव्ही हा औषधांच्या दुकानांत उमेदवार होता. ह्या व अशा दुसऱ्या पुष्कळ लोकांनीं जगावर फारच मोठे उपकार केले आहेत. व ज्या देशांत हे लोक निपजले त्या देशास त्यांच्याबद्दल अभिमान वाटणें सहाजिक आहे.

अमुक राष्ट्रें उन्नत स्थितीला पावलीं असें आपल्या ऐकण्यांत वारंवार येतें. व कांहीं राष्ट्रें इतर राष्ट्रांपेक्षां सुधारलेलीं आहेत हें खरें आहे. तथापि उन्नत हें विशेषण ज्याला पूर्णपणें लागू पडेल असें एकहि राष्ट्र नाहीं. आपल्या राष्ट्राची खरी उन्नति करण्याविषयीं आपण झटलें पाहिजे. व पुष्कळाल्यांची स्थापना करणें हा राष्ट्रोन्नतीचाच एक मार्ग होय.

पुष्कळ लोक असे आहेत कीं, त्यांचा जन्म म्हणजे एक सक्तमजुरीची शिक्षाच असते. अशा लोकांस सुख आणि मनोरंजन ह्यांचा लाभ होण्यास चांगल्या पुस्तकांसारखें दुसरें साधन नाहीं.

प्रख्यात शास्त्रज्ञ सर जान हर्शल ह्यानें म्हटलें आहे:—  
 “ सर्व प्रकारच्या स्थितींमध्ये मला उपयोगी पडणारी, संसारांत कसेहि बिकट प्रसंग आले आणि सर्व जगाची कितीहि वक्रदृष्टि माझ्यावर झाली तरी सदासर्वकाळ सुख आणि आनंद देणारी, अशी एकादी वस्तु देवापाशीं मला मागावयाची असली तर मी वाचनाची अभिरुचि मागून घेईन. ज्या मनुष्यास ही अभिरुचि आहे व ती तृप्त करण्याची साधनें आहेत त्याला सुखाची वाण कधीं पड-

णार नाही. त्याला सर्वकाळच्या अत्यंत शहाण्या, विनोदी, दयाळू, शूर, सद्गुणी आणि मनुष्यजातीस भूषणभूत अशा महात्म्यांचा समागम घडतो. त्याला सर्व देशांत आणि सर्वकालीं राहिल्याचें श्रेय मिळतें. सर्व जग त्याच्याकरितां निर्माण केले आहे कीं काय असा भास होऊं लागतो.”

पुस्तकें हे जणू काय सजीव प्राणीच आहेत. मिल्टन् म्हणतो, “ग्रंथकर्त्याच्या चैतन्यासारखेंच कार्यक्षम चैतन्य ग्रंथामध्ये वास करीत असतें.” मोठे ग्रंथकार सदा अमरच असतात.

( श्लोक )

ज्याचें विशाल मन उद्धरि मन्मनातें ।  
तो जाहला मृत असे न गमेच मातें ॥  
वास्तव्य जे हृदयमंदिरिं पूढिलांच्या ।  
त्यालाच मृत्यु वदणें अयथार्थ वाचा ॥ १

पुस्तकें हा प्राचीन काळापासून सांठविलेला खजिना आहे. नाना प्रकारच्या व्यसनांत किती पैसा खर्च होतो ह्याचा विचार केला तर पुस्तकांसंबंधानें केलेला खर्च दिवाळखोरी आहे असें कोण म्हणेल? खरोखर एकाद्या व्यसनास जितका पैसा लागतो त्याचा अल्प अंश देखील पुस्तकांप्रीत्यर्थ खर्च होत नाही. हल्लीं ज्या ठिकाणीं दारूचे पिठे, जुगाराचे अड्डे, व गांजाचीं दुकानें दिसतात, त्या ठिकाणीं पुस्तकालयें ज्या दिवशीं दिसू लागतील तो सुदिन होय.



प्रकरण ९

वाचन

( श्लोक )

काव्यशास्त्रविनोदेन । कालो गच्छति धीमता ॥  
व्यसनेन तु मूर्खाणां । निद्रया कलहेन वा ॥ १

— सुभाषित

**भावार्थः**—जे शहाणे लोक असतात त्यांचा काल काव्यशा-  
स्त्रादिकांच्या वाचनापासून होणाऱ्या आनंदांत जातो. पण मूर्खा-  
चा वेळ व्यसनांत, झोंपेंत, आणि भांडणांत जातो.

( श्लोक )

पुराणकाव्यें पढतां अहर्निशीं ।  
उदारता येइ मदीय बुद्धिशीं ॥  
कवींद्र माझे असती सखे सदा ।  
असे तयांची सरसोक्ति तोषदा ॥ १

—कुसुमांजलि

## प्रकरण ९

### वाचन

स्मरणशक्तीचा जो उपयोग मनुष्यास होतो तोच पुस्तकांच्या योगाने मनुष्यजातीस होतो. मनुष्यजातीचा इतिहास, मनुष्याने केलेले सर्व शोध, हजारों वर्षांचा त्याचा अनुभव आणि ज्ञान, ह्या सर्वांचे संरक्षण पुस्तके करितात. तीं सृष्टीतील सर्व सुंदर आणि अद्भुत वस्तूंची हुबेहुब चित्रे आपल्या डोळ्यांसमोर काढितात. पुस्तके आपणांस अडचणीच्या प्रसंगी मदत करितात; आपण दुःखांत किंवा विपत्तींत असतांना तीं आमचे समाधान करितात; तीं आमच्या मनांत कल्पनांचा व सुविचारांचा भरणा करितात, आणि एकंदरीत आह्मांस उन्नतावस्थेप्रत नेतात.

अशी एक आख्यायिका आहे कीं, एका शहरांत दोन मनुष्य होते. त्यांपैकी एक राजा होता व दुसरा भिकारी होता. जो राजा होता त्याला प्रतिरात्रीं असें स्वप्न पडे कीं, मी भिकारी आहे. भिकारी होता त्याला प्रत्येक रात्रीं स्वप्नांत असा भास होई कीं, मी राजा आहे. मला वाटते कीं, त्या राजाची स्थिति भिकाऱ्याच्या स्थितीहून फारशी चांगली होती असें नाही. कधीं कधीं कल्पनेचा प्रभाव साक्षात् वस्तूपेक्षांहि जास्त असतो. वाचनाच्या योगाने आपणांस वाटेल तर राजपद आणि प्रासादसुख ह्यांचा अनुभव घेतां येतो, व एका क्षणांत श्रमावांचून, सुखाने आणि विनखर्चाने भूतलावरील अत्यंत रमणीय स्थळीं गमन करितां येते.

( श्लोक )

सोडा हो मजला सुखें विहरण्या जाईन मी सत्तरी ।  
 जेथे ग्रंथ सखे मदीय वसती तें स्थान माझी खरी ॥  
 भाहे राजसभा तिथें कविमुनीतत्त्वज्ञवर्यासर्वें ।  
 केव्हां भूपतिंच्या सर्वें करितसें संभाषणा उत्सर्वें ॥ १  
 तेथें मी नृपनीतिची करितसें पृच्छा समादृष्टिनें ।  
 न्यायान्याय्य कृती विलोकुनि कर्ण भूपांसही शासनें ॥  
 हे आनंद चिर त्यजुनि विभवा मोघा वरुं काय मी ।  
 द्रव्यार्थी धनराशि मेळवु सुखें शानार्जनीं सक्त मी ॥ २

—फलेचर

पुस्तकांना मित्रांची उपमा देण्याची वहिवाट आहे. पण आपल्या मानवी मित्रांपैकी उत्तम उत्तम मित्रांस निर्दय काळ ओढून नेतो. पुस्तकरूपी मित्रांपैकी उत्तम जे आहेत त्यांना कधी मरण नाही. त्यांपैकी वाईट जे आहेत ते मात्र काळाच्या तावडीत सांपडून लवकर नाश पावतात.

( श्लोक )

ग्रंथांत आत्मा वसतो पवित्र । बाहर राहे जड देह मात्र ॥  
 आत्मे सुधींचें हित पुस्तकांनीं । नेता सुमार्गी नच आडरानी ॥  
 सत्पुस्तकांस मुत्यु कदा न येई । कालांतरें शुद्धिच मात्र होई ॥  
 कुपुस्तकें पावति शीघ्र नाश । राहूं न दे त्यांस जगांत ईश । १

— लिटन्

ज्यांना ह्या जगांत कांहीं कमी नव्हतें अशा बऱ्याच लोकांनीं आपला असा अनुभव सांगितला आहे कीं, आमच्या खऱ्या आनंदाचा बराच भाग आह्मांस पुस्तकांपासून प्राप्त झाला. लेडी जेन ग्रे ह्या नांवाची एक प्रख्यात राजकन्या इंग्लंडच्या राजघराण्यांत होऊन गेली. तिच्या

वाचनाच्या अभिरुचीविषयीं एक गोष्ट सांगतात ती फार चित्तवेधक आहे. ही विदुषी आपल्या खोलीच्या खिडकी-पाशीं बसली होती, व साक्रेतिसानें न्यायाधीशासमोर आपल्या निरपराधीपणाच्या शाबितीकरितां भाषण केलें त्या प्रसंगाची हृदयंगम हकीकत प्लेटोच्या पुस्तकांतून ती वाचीत होती. त्याच वेळीं तिचे आईबाप शेजारच्या अरण्यांत शिकार करीत होते. शिकारी कुत्रीं मोठ्यानें भुंकत होती त्यांचा आवाज तिच्या खोलींत स्पष्ट ऐकूं येत होता. तेव्हां तिला कोणीं म्हटलें कीं, बाईसाहेब शिकारीची मौज सोडून आपण एथेंच बसलां ह्याचें मला मोठें आश्चर्य वाटतें. तेव्हां ती म्हणाली कीं, प्लेटोचें पुस्तक वाचण्यांत जो आनंद मला वाटतो त्याच्या शतांशहि शिकारींत नाही असें मला वाटतें.

मेकाले ह्यास द्रव्य, कीर्ति, पदवी, आणि अधिकार ह्यांची कांहीं कमतरता नव्हती. पण त्यानें असें म्हटलें आहे कीं, मला पुस्तकांपासून जें सुख प्राप्त झालें आहे त्यापुढें इतर सुखें तुच्छ आहेत. त्यानें एका लहान मुलीस पत्र लिहिलें आहे त्यांत तो म्हणतो:—“ प्रिय मुली, तुझे सुंदर पत्र वाचून मला फार आनंद झाला. तुला सुखी करण्यांत मला नेहमीं आनंद वाटतो. तुला पुस्तकें आवडतात हें पाहून तर मला फार संतोष वाटतो. तूं माझ्याएवढी मोठी झालीस म्हणजे तुला कळून येईल कीं, खाऊ आणि खेळणीं आणि जगांतील सर्व सुंदर देखावे ह्यांपेक्षां पुस्तकांची योग्यता अधिक आहे. मला जर कोणीं सार्वभौम राजाचें पद दिलें, मोठमोठे वाडे, गाड्या, घोडे, हजारों नोकर, वगैरे वैभव

दिलें, आणि त्याबरोबर अशी अट ठेविली कीं मीं पुस्तकें म्हणून वाचतां कामा नये, तर मीं तें राजपद आणि राजवैभव मला नको म्हणून सांगेन. वाचनार्थें सौख्य ज्याला नाही अशा प्रकारचा राजा होण्यापेक्षां, नानाप्रकारच्या ग्रंथांनीं परिपूर्ण अशा झोंपडीमध्ये गरीबीत रहाणें हेंच मला अधिक पसंत वाटेल.”

“एकाद्या पुस्तकापामून आपणांस आनंद होत नसेल तर तो त्या पुस्तकाचा दोष आहे असेंच ग्वातरांनीं समजूं नये. वाचनांत देखील एकप्रकारचें कौशल्य लागतें. विचार केल्याशिवाय वाचीत सुटण्यांत कांहीं फायदा नाही. आपण जें वाचतो तें नीट समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकास असें वाटत असतें कीं, लिहिण्या-वाचण्याची कला आपणास पूर्णपणें अवगत आहे. पण खरोखर फारच थोड्या लोकांस चांगलें लिहितां आणि वाचतां येत असेल. लक्ष दिल्याशिवाय ओळीच्या मागून ओळी वाचीत गेलें आणि पुष्कळ पानें फिरविलीं म्हणजे वाचन होत नाही. ज्या देखाव्यांचें वर्णन केलें असेल, व ज्या मनुष्यांचा उल्लेख केला असेल ते देवावे व तीं मनुष्ये डोळ्यांसमोर स्पष्ट दिसलीं पाहिजेत. अनुभवाच्या योगानें ज्या गोष्टी शिकण्यास वीस वर्षे लागतील त्या विद्येच्या योगानें एका वर्षीत शिकतां येतात. विद्येच्या योगानें शिकतांना कांहीं इजा किंवा नुकसान होत नाही. अनुभवाच्या साधनानें शिकणाऱ्या मनुष्यास शहाणपण येतें, पण त्याच्या शतपट दुःख भोगावें लागतें. प्रत्यक्ष अनुभवावांचून जो शहाणा होत नाही त्याची बरीच

हानि होत असते.जो नाखवा आपल्या हातून बरीच गलबतें फुटेपर्यंत आपल्या कामांत हुषार होत नाही, किंवा जो व्यापारी बऱ्याच वेळां दिवाळें निघाल्यावांचून श्रीमंत होत नाही, तो दुर्दैवी नव्हे काय ? अनुभवानें मिळविलेलें शहाणपण फार खर्चाचें होय. आपणास एकाद्या ठिकाणीं सर्वांत जवळच्या रस्त्यानें जावयाचें असून तो रस्ता शोधून काढण्याकरितांच जर आपणास फार भटकावें लागलें तर किती वाईट वाटतें बरें ! मला विद्येची जरूर नाही, मी स्वतःच्या अनुभवानें शहाणा होईन, असें जो मनुष्य म्हणत असेल त्याच्या अंगीं कितीहि हुषारी असली तरी जसा एकादा अतिशय चपल मनुष्य देखील अंधारांत चालत असतां आपला मार्ग सोडून दूर जातो, व मी कोठें जात आहे हें त्यास समजत नाही, तद्वत् त्याची अवस्था होते. विद्येचें सहाय्य न घेतां केवळ अनुभवाच्या जोरावर शहाणे होणाऱ्या लोकांची संख्या फारच थोडी असेल. आणि त्या थोड्यांच्या देखील मागील आयुष्यक्रमाकडे आपण थोडेसें लक्ष दिलें तर असें दिसून येईल कीं, त्यांच्या हातून मोठ्या चुका झाल्या आहेत, व त्यांच्यावर भयंकर संकटें येऊन गेलीं आहेत. असा विचार केल्यावर आपल्या मुलांनें अशाच अनुभवाच्या साधनांनें शहाणपणा आणि सौख्य हीं मिळवावीं असें कोणास तरी वाटेल काय ?”

ज्याप्रमाणें मित्रांची त्याचप्रमाणें पुस्तकांची निवड करणें हें फार विचाराचें काम आहे. ज्याप्रमाणें आपल्या

कृत्यांबद्दल त्याचप्रमाणे आपल्या बऱ्या-वाईट वाचनाबद्दल आपणावर मोठी जबाबदारी असते. मिल्टन् ह्याने ग्रंथांविषयी एक सुंदर रूपक केले आहे. तो म्हणतो, “ महात्म्यांचा एक जन्म संपल्यावर ह्याच जगांत त्यांचा दुसरा जन्म सुरू होतो व त्या जन्मांत त्यांचा जीवनव्यापार चालू राहण्याकरिता त्यांचे मागील जन्मींचे रक्त सद्ग्रंथरूपाने अविनाशी होऊन उपयोगी पडते. ”

मुर्लीच्या शिक्षणासंबंधाने रस्किन ह्याने म्हटले आहे:—  
“ मुर्लीच्या हातीं कोणतीं पुस्तके पडतात ह्याच्यावर चांगली नजर ठेविली पाहिजे. मौर्य-जलाच्या कारंजांतील तुषारांनीं थबथबलेलीं नवीन नवीन पुस्तके निघत असतात तीं, त्यांच्या हातीं न जातील अशी खबरदारी ठेविली पाहिजे. ”

पुस्तकांपासून जेवढे म्हणून हित आणि सौख्य मिळण्याजोगे आहे तेवढे सर्व मिळविण्याची ज्याची इच्छा असेल त्यानें मनोरंजनापेक्षां आत्मोन्नतत्वाच हेतु मनांत धरला पाहिजे. कादंबऱ्या-नाटके वगैरे मनोरंजक पुस्तके ह्यांचा पुष्कळ उपयोग आहे खरा, पण तो साखरेप्रमाणे आहे. साखरेवर जसा आपला निर्वाह होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे सारा वेळ कादंबऱ्याच वाचीत बसल्यास आपली सुधारणा होणार नाही.

कांहीं पुस्तके अशीं असतात कीं, त्यांना पुस्तक हें नांवच शोभत नाही. व तीं वाचणे म्हणजे व्यर्थ कालक्षेप करणे होय कांहीं पुस्तके इतकीं वाईट असतात कीं तीं वाचकांवर अपवित्र संस्कार करितात. तींच पुस्तके

जर माणसें असतीं तर आपण त्यांस लाथ मारून हांकून दिलीं असतीं. ह्या जगांत अनेक प्रकारचे मोहपाश आहेत, त्यांबद्दल आपणांस इशारत मिळावी हेहि कधीं-कधीं जरूर असते. तथापि जीं पुस्तके वाचकांस दुराचाराचा अतिपरिचय करून देतात तीं वाईटच समजलीं पाहिजेत.

कांहीं पुस्तके अशीं आहेत कीं, तीं वाचल्यापासून मनुष्याची कांहींतरी सुधारणा झाल्यावांचून रहात नाहीं. मुद्देवानें अशा प्रकारचीं पुस्तके पुष्कळ आहेत. जीं पुस्तके आपणांस आपल्या धंद्यासंबंधानें उपयोगी पडतात तेवढींच पुस्तके उपयुक्त आहेत असें समजू नये. त्या पुस्तकांच्या योगानें आपला निर्वाह चालतो हा उपयोग आहे खरा, पण निर्वाहसाधन हा पुस्तकांचा अत्यंत श्रेष्ठ उपयोग नव्हे. जीं पुस्तके आपणांस निर्ममत्वाच्या आणि निरहंकाराच्या उच्च प्रदेशांत नेऊन सोडितात, आणि ह्या जगांतील दुःखांचा व संकटांचा विसर पाडितात तींच पुस्तके सर्वांत श्रेष्ठ होत.

अशा प्रकारचें पुस्तक वाचीत असतां जर कोणी त्रास दिला तर त्यानें आपली मोठी हानि केली असें आपणांस वाटते. समजा कीं, ज्याचे रीतिरिवाज आपणाहून अगदीं भिन्न आहेत व जो अन्य युगांत निर्माण झाला अशा एकाद्या ग्रंथकाराचें पुस्तक वाचण्यांत आपण गर्क झालों आहों; उदाहरणार्थ प्लेटोच्या ग्रंथांतून साक्रेतिसावर चाललेल्या खटल्याच्या इनसाफाची हकीकत आपण वाचीत आहों; त्या वेळेचा सर्व देखावा आपल्या

डोळ्यांपुढें हुबेहुब दिसत आहे; पांचशें लोकांची ती न्यायसभा, ग्रीक काळची ती भव्य इमारत, न्यायसभेंतील अथेन्स शहरवासी प्रेक्षकांची गर्दी, साक्रेतिमाचे मत्सरग्रस्त शत्रू, दुःखानें विव्हळ झालेले त्याचे मित्र ( ज्यांचीं नांवां अमर आहेत व आपणांस अद्यापि प्रिय वाटतात ), हीं सर्व आपणापुढें स्पष्ट दिसत आहेत. ह्या सर्वांच्या मध्यभागीं जाडेभरडे गरिबीचे कपडे घातलेला एकच मनुष्य दिसत आहे. हिंवाळा असो, उन्हाळा असो, सदोदित तेच कपडे तो घालतो. त्याचा चेहरा इतका साधा आहे कीं, कित्येकांस तो कुरूप वाटेल. पण त्या चेहेऱ्यावर मानसिक धैर्याचें व आत्मनिग्रहाचें असें अप्रतिम तेज झळकत आहे कीं, तें ओढूनताणून कधींहि येणार नाहीं. अशा त्या व्यक्तीच्या मुखांतून गंभीर वाणीनें शब्द येण्यास नुकती मुरवात झाली आहे, अशा वेळीं आपणास कोणीं त्रास न देतां जर आपलें वाचन शेवटास गेलें तर त्या घटकेंत जो अनिर्वाच्य आनंद आपणास होईल त्यासारखें मानसिक श्रमाचें अत्यंत श्रेष्ठ फळ दुसरें नाहीं.

चांगलें व मनोरंजक पुस्तक वाचून ज्याचें मन उन्नत होत नाहीं व ज्याला धन्यता वाटत नाहीं असा मनुष्य विरळा. अशा पुस्तकाचा केवळ क्षणिक परिणाम होत नाहीं. आपल्या मनावर थोडाबहुत तरी कायमचा संस्कार होऊन कांहीं उन्नत विचारांचा संग्रह आपल्या मनांत होतो व त्याचा आपणास हवा तेव्हां उपयोग होतो.

आपल्या देशांत जें वाङ्मय आजपर्यंत निर्माण झालें आहे त्याची योग्यता अवर्णनीय आहे. तें वाङ्मय आमचें सर्वोत्कृष्ट धन आहे. तें आमच्या देशाचें अत्यंत सुंदर भूषण आहे. व तें आपणास प्राप्त झालें हें आमचें थोर भाग्य समजलें पाहिजे.

रामदासस्वामीनीं कवींची थोरवी वर्णिली आहे ती अगदीं यथार्थ आहे.—

( ओंव्या )

कां हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसांचे ओघ लोटले ॥

नाना सुखांचें उचंबळलें । सरोवर हें ॥ १

कीं हीं विवकनिधीचीं भांडारें ॥ प्रकट जाहलीं मनुष्याकारें ॥

नानावस्तूंचेनि विचारें । कोंदाटिले हे ॥ २

कीं हीं सुखाचीं तारवें लोटलीं । अक्षय आनंदें उतटलीं ॥

विश्वजनांसी उपयोगा आलीं । नाना प्रयोगांकारणें ॥ ३



**प्रकरण १०**

**देशभक्ति**

( श्लोकार्ध )

दुर्लभं भारते जन्म । मानुष्यं तत्र दुर्लभं ॥

**भावार्थः—**भरतखंडांत जन्म होणें हें दुर्लभ आहे व त्यांत हि मनुष्याचा जन्म पावणें अत्यंत दुर्लभ होय.

## प्रकरण १०

### देशभक्ति

ज्या गुणाच्या अभावीं मनुष्यास मनुष्य हे नांव शो-  
भणार नाही असा जर एकादा गुण असेल तर तो स्व-  
देशप्रीति हा होय. हा माझा देश, ही माझी जन्मभूमि  
असे प्रेमळ उद्गार ज्याच्या तोंडांतून कधीहि निघत ना-  
हींत तो मनुष्य केवळ पशूच होय. ज्या देशांत परमे-  
श्वरानें आपणास जन्मास घातलें आहे त्या हिंदुस्थान दे-  
शासारखी सुंदर आणि चमत्कारपूर्ण भूमि साऱ्या दुनि-  
येंत दुसरी नसेल. पृथ्वीमातेची आर्यभूमि ही सर्वांत ला-  
डकी कन्या आहे ह्यांत संशय नाही. तिनें आपला सर्वो-  
त्कृष्ट आणि बहुमोलाचा शिरोऽलंकार जो हिमनग तो  
आर्यभूमीच्या वेणींत गुंफिला आहे त्यामुळे तिला अव-  
र्णनीय शोभा आली आहे. तिनें गंगा, यमुना, कृष्णा, गो-  
दावरी इत्यादि पवित्र आणि उज्ज्वल मुक्ताहार तिच्या  
गळ्यांत घातले आहेत. ती निरनिराळ्या ऋतूंत तिला  
नवीन नवीन उंची वस्त्रें परिधान करण्याकरितां देते. आ-  
पली आर्यभूमि प्राचीन काळापामून लक्ष्मीचें व सरस्वती-  
चें केवळ माहेरघर आहे. अशा ह्या देशजननीच्या हि-  
तार्थ रात्रंदिवस झटण्यास प्रत्येक आर्यपुत्रास अभिमान  
आणि आनंद वाटला पाहिजे.

हिंदुस्थान देशांत पृथ्वीवरील सर्व देशांतिल हवेचा व  
देखाव्यांचा नमुना दृष्टीस पडतो. पृथ्वीवरील सर्व प्रका-  
रचीं धान्ये व फळे एथें होतात. आम्रवृक्षासारखी उत्तम

फळझाडें, चंदनासारखे सुवासिक वृक्ष, चंपक, पारिजात, मालती, केतकी, मोगरा, जाई, जुई इत्यादिकांसारखे उत्कृष्ट पुष्पवृक्ष आणि लता हिंदुस्थानाबाहेर क्वचित् दृष्टीस पडतील.

ज्या देशांत ऋग्वेद, उपनिषदे, भगवद्गीता इत्यादिक महाग्रंथ निर्माण झाले; व्यास, वाल्मीकी, याज्ञवल्क्य इत्यादिक महामुनी झाले; कालिदास, भवभूती ह्यांसारखे कवी-श्वर झाले; रामचंद्र, धर्म, नल, ह्यांसारखे पुण्यश्लोक राजे उत्पन्न झाले; भीष्म, द्रोण, अर्जुन, कर्ण, ह्यांसारखे वीरशिरोमणी निपजले; जेथें आत्मज्ञानाचा प्रथम उदय होऊन अत्यंत उत्कर्ष झाला; ज्या देशांनें गणित, ज्योतिष इत्यादि शास्त्रें सर्व जगास शिकविलीं; त्या देशांचें महत्त्व काय वर्णन करावें ? अशा देशांत जन्म प्राप्त झाल्याबद्दल कोणास अभिमान वाटणार नाही ?

ज्या लोकांमध्ये अगदीं परवांपर्यंत शिवाजी, पहिले बाजीराव, थोरले माधवराव, ह्यांसारखे शूर व शहाणे राजे झाले; परशुरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले, जिवबा बक्षी ह्यांसारखे पराक्रमी सरदार झाले; नाना फडणविसासारखे थोर मुत्सद्दी झाले; रामदास, तुकाराम ह्यांसारखे महान् साधु झाले ज्या लोकांत न्यायमूर्ती रानडे, तेलंग, दादाभाई नवरोजी, डॉ. राजेंद्रलाल मित्र, डॉ. भांडारकर, नामदार गोखले ह्यांसारखे विद्वन्मणी; डॉ. बोस् व मि. गज्जर ह्यांसारखे शास्त्रविशारद, कै० केरूनाना छत्रे, व परांजपे ह्यांसारखे गणिती; व सर जमशेटजी, मि० टाटा ह्यांसारखे दानशूर निर्माण होत आहेत त्या

लोकांस आपल्या भावी उत्कर्षाबद्दल निराश होण्याचें मुळीच कारण नाही.

आपलें हिंदु राष्ट्र ग्रीक, रोमन इत्यादि प्राचीन राष्ट्रांपेक्षां फार प्राचीन आहे. इतर जुन्या राष्ट्रांचा नायनाट होऊन हजारों वर्षे झालीं, तथापि आमचें राष्ट्र अद्यापि आपल्या भरज्वानीत आहे, असें म्हणण्यास हरकत नाही. ऐहिक वैभवार्ची चिन्हें प्रस्तुतकाळीं एथें दिसत नाहीत म्हणून आमचें राष्ट्र निकृष्टावस्थेप्रत पोचलें आहे असें मानण्याचें मुळीच कारण नाही. समुद्रास ज्या वेळीं ओहोटी होते तेव्हां किनाऱ्यावर उभा राहून पहाणारास समुद्र आटल्यासारखा दिसतो. पण जो अंमळ पुढें जाऊन पाहील त्याला तो नेहमीं भरलेला दिसतो. ऐहिक वैभव आणि ऐहिक दारिद्र्य हीं समुद्राच्या भरती-ओहोटीप्रमाणें एकामागून एक येतात आणि जातात. आत्मनिग्रह, शांति, दया, क्षमा, संतोष, सद्गर्तन आणि उद्यमशीलता, इत्यादिक दैवी संपत्ति जोंपर्यंत आपणांमध्ये वास करीत आहेत, तोंपर्यंत आपण दरिद्री झालों किंवा निकृष्ट झालों असें म्हणण्याचें कारण नाही. ही संपत्ति आमच्यामध्ये असल्यावर ऐहिक संपत्ति कैक वेळां येईल आणि कैकवेळां जाईल. रोमन लोकांजवळ पुष्कळ ऐहिक संपत्ति होती. पण त्यांची दैवी संपत्ति नष्ट झाल्याबरोबर ते आपल्या वैभवासकट केव्हांच लयास गेले.

देशभक्ति म्हटली म्हणजे केवळ देशांतील भूमीची भक्ति नव्हे. आपल्या देशांत जें जें कांहीं चांगलें आहे त्याविषयीं आपणास प्रेम व योग्य अभिमान वाटला पा-

हिजे. आपला धर्म, आपले ग्रंथ, आपल्या प्राचीन व अर्वाचीन भाषा, आपले ग्रंथकार, कवि, मुत्तमही, आपला इतिहास, आपल्या चालीरीती, पोषाग्व, वगैरे गोष्टींबद्दल योग्य स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ईश्वरभक्तीकडे व परमार्थाकडे जितकें लक्ष पुरविलें आहे तितकें दुसऱ्या कोणत्याहि राष्ट्रांतील लोकांनी पुरविलें नसेल. ह्यामुळे आमच्या इकडील धर्मविषयक ग्रंथांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा अमोलिक संग्रह झालेला आहे. व तें ज्ञानामृत प्राशन करण्यास इतर राष्ट्रेंहि उत्कंठित होऊं लागलीं आहेत. अलीकडील पिढीच्या लोकांचें लक्ष ह्या ज्ञानभांडाराकडे लागलें आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि अजून त्यामंत्रंधानें बरीच उदासीनता आहे ह्यांत शंका नाही. धर्म हा नीतीचा व राष्ट्रोन्नतीचा पाया आहे हें इतिहाससिद्ध आहे. म्हणून आपल्या धर्माविषयी जागृति ठेवणें हें प्रत्येक सुजाण मनुष्याचें कर्तव्य आहे.

आपल्या संस्कृत भाषेंत व मराठी भाषेंत मोठमोठ्या नामांकित कवींनी काव्यें रचून आमच्या देशास मोठें भूषण करून ठेविलें आहे. तथापि सुशिक्षित लोकांमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम ह्यांसारख्या प्रासादिक कवींच्या कृतीचे भोक्ते किती थोडे आहेत ह्याचा विचार केला असतां अत्यंत खेद वाटल्यावांचून रहाणार नाही.

आपल्या देशांत ज्या कांहीं वाईट गोष्टी असतील त्या नाहीतशा करण्यासाठी यथाशक्ति व योग्य मार्गानें प्रयत्न करणें हेंहि प्रत्येक देशभक्ताचें काम आहे. तथापि वाईटाबरोबर चांगलेंहि न जाईल असा बंदोबस्त ठेविला

पाहिजे. समाजाची सुधारणा लौकर होत नाही म्हणून अधीर होण्याचें कारण नाही. सर्व सुधारणा एका पिढीत व आपल्या डोळ्यांसमोर व्हाव्या अशी हांव धरणें हें योग्य नाही. सुधारणा घडवून आणण्यांत आपला पामरांचा कितीसा अंश असणार? परमेश्वराचें लक्ष मनुष्यजातीच्या कल्याणाकडे आहे हें ध्यानांत वागवून आपल्या हातून होईल तेवढी समाजसेवा निरपेक्ष व निरभिमान-बुद्धीनें करणें हें आपलें काम आहे. पण त्या सेवेपासून लौकर फलनिष्पत्ति झाली नाही तरी आपल्या मनाची शांतता कायम ठेविली पाहिजे. समाजामध्ये एकाएकी फेरफार होत नाहीत हें समाजाच्या चिरस्थायित्वाचें एक लक्षण आहे असें म्हटल्यास काय हरकत आहे ?

परकीय राष्ट्रांपासून ग्रहण करण्यासारखे जे गुण असतील ते घेणें हें देशभक्तीच्या विरुद्ध नाही एवढेंच नाही, तर प्रत्येकाचें कर्तव्य आहे. पण ते गुण खरोखर घेण्यासारखे आहेत अशी प्रथम खातरी करून घेतली पाहिजे. दुसऱ्याचे दुर्गुण घेणें फार सोपें आहे; पण दुसऱ्याचे सद्गुण घेणें फार कठीण आहे. युरोपियन लोकांपासून आपल्या लोकांनीं घेण्यासारखे पुष्कळ गुण आहेत. त्यांची देशभक्ति, त्यांची एकी, त्यांचा नियमितपणा व टापटीप, त्यांचा दृढ निश्चय, दीर्घ उद्योग, पराक्रम, शौर्य इत्यादि अमोलिक गुण प्रत्येकानें अनुकरण करण्यासारखे आहेत. देशहितापुढें स्वहित तुच्छ मानण्याचा तर त्यांचा बाणाच आहे. हे गुण त्यांचा पेहेराव व खाण्यापिण्याच्या रीती उचलल्यानें कधींहि येणार नाहीत. आपण त्यांच्या

पोषाखाचें अनुकरण करितों. पण त्यामुळे स्वकीयांच्या व परकीयांच्याहि दृष्टीनें तुच्छ ठरतों. स्वतःच्या राष्ट्रीय पोषाखाविषयीं युरोपियन लोकांमध्ये जो अभिमान आहे त्याचें आपण अनुकरण करित नाहीं.

आपला पोषाख हिंदुस्थानच्या स्थितीस व हवेस योग्य असाच आहे. तो थोड्या खर्चानें होत असून, आपल्या लोकांस चांगला शोभतो, तथापि त्यांत कालमानाप्रमाणें थोडाबहुत फेरफार होणें साहजिक आहे. पण तो फेरफार करतांना आपल्या पोषाखाचें राष्ट्रीयत्व नष्ट होऊं देतां कामा नये.

इतर राष्ट्रांच्या पोषाखाप्रमाणें त्यांच्यामध्ये जे ऐष-आरामाचे प्रकार आहेत त्यांचेहि अनुकरण आपल्या देशांत होण्याची फार भीति आहे. हे प्रकार आपल्या समाजांत शिरून नयेत म्हणून प्रत्येक देशभक्तानें दक्षता ठेविली पाहिजे. मादक पदार्थ सेवन करण्याची चाल युरोपियन लोकांमध्ये पूर्वापासून आहे, व ती त्यांची त्यांनाच नकोशी झाली आहे, हें इकडील अनुकरणशील लोकांनीं ध्यानांत ठेवून अशा प्रकारची संवय आपणांस लागू नये म्हणून फार जपलें पाहिजे.

आपल्या देशांतील लोकांची रहाणी फार साधी व मितव्ययाची आहे. तिच्या ऐवजीं युरोपियन तऱ्हेची रहाणी आणण्याचा प्रयत्न करण्यांत कांहीं फायदा नाहीं. मितव्ययी मनुष्यास उधळेपणाची संवय लागणें फार सोपें आहे. पण उधळ्या मनुष्यास मितव्ययाची संवय लागणें फार कठीण आहे, म्हणून पूर्वापार चालत आलेल्या आपल्या

मितव्ययाच्या संवयी फार उपयुक्त आहेत हे जाणून त्या मोठ्या काळजीने रक्षिल्या पाहिजेत.

( अभंगचरण )

आलिया वाटांचें न मोडावे माग ।

—एकनाथ

( अभंगचरण )

जाळू नये नाव पावले,ने पार । मागील आधार बहुतांचा ॥

—तुकाराम

आपला निर्वाह आपणांस फार थोड्या खर्चाने करितां येतो ही गोष्ट हल्लींच्या चढाओढीच्या काळीं आपणांस फार फायदेशीर आहे. ज्या राष्ट्रांतील लोक मितव्ययी आहेत त्या राष्ट्राची उन्नति केव्हां ना केव्हां झाल्याशिवाय रहाणार नाहीं.

आपल्या देशांतील लोकांस अनेक प्रकारच्या विद्या व कला शिकण्याकरितां विलायतेस जाण्याचे अनेक वेळां प्रसंग येतील. अशा प्रसंगां त्यांनीं पुराणप्रसिद्ध कथांचें उत्कृष्ट उदाहरण आपल्या डोळ्यांपुढें ठेवून त्यांच्याप्रमाणें वागलें पाहिजे.

ईश्वरी संकेतानें आपला देश पंचम जार्ज बादशहा ह्यांचे अमलाखालीं आहे. ह्याकरितां बादशहांसंबंधानें पूर्ण राजनिष्ठा मनांत वागविणें हें प्रत्येक हिंदुस्थानवासी मनुष्याचें कर्तव्य आहे. व नागरिक ह्या नात्यानें जे आपले हक्क आहेत, त्यांचें संरक्षण राजनिष्ठेस अनुसरून केलें पाहिजे. सर्व सुधारलेल्या राष्ट्रांत प्रजेचीं गाऱ्हाणीं कळविण्याचे जे सर्वमान्य मार्ग आहेत त्याच मार्गांचें आपण अवलंबन केलें

पाहिजे. बादशाहांचें सर्व प्रजाजनांवर सारखें प्रेम आहे, ही गोष्ट त्यांच्या हिंदुस्थानांतील आगमनप्रसंगी पूर्णपणें व्यक्त झाली आहे. सन १८९८ सालचा जाहिरनामा त्यांस पसंत आहे. त्या जाहिरनाम्यांत असें सांगितलें आहे:-

“ आमची अशी आज्ञा आहे कीं, आमच्या रयत लोकांपैकीं जे कोणी विद्येनें, हुपारीनें, व प्रामाणिकपणानें जीं जीं सरकारी कामें यथास्थित चालविण्यास लायक असतील तीं तीं कामें, सवड असेल त्याप्रमाणें बिनदिक्कत व निःपक्षपातानें त्या लोकांस ज्ञात किंवा धर्म मनांत न आणितां द्यावी.

आमच्या इतर सर्व रयतेविपयीं जे राजधर्म आह्मीं अवश्य मानितों, तेच राजधर्म हिंदुस्थानांतील आमच्या मुलखांतील रयतेविपयीं आह्मांस पाळिले पाहिजेत असें आह्मीं समजतो; आणि ईश्वराच्या कृपेनें ते सर्व वास्तविकरीतीनें व मनःपूर्वक पाळूं.”

इंग्लिश लोकांचें व आपलें बंधुत्वाचें नातें आहे. ते व आपण एकाच परमेश्वराचीं लेकरें आहों. व एकाच बादशाहाची प्रजा आहों. तेहि आर्यलोकांचे वंशज आहेत, व आपणहि आहों. ह्याकरितां त्यांच्या व आमच्यामध्ये परस्पर बंधुप्रेम असलें पाहिजे. अशा प्रकारचें प्रेम उभयतांच्या सुखास व एकंदर राज्याच्या उत्कर्षास अवश्य आहे.

हिंदु लोकांच्या पलटणी किती पराक्रमी आहेत ह्यावद्दल इंग्लिश सरदार नेहमीं धन्यवाद गातात. ह्या गोष्टीचा आपणांस अभिमान वाटला पाहिजे. ज्याप्रमाणें एतद्देशीय लोकांस पलटणीत नोकरी मिळते त्याचप्रमाणें लष्करांतील वरिष्ठ प्रतीच्या जागा मिळवून बादशाहांची

नोकरा करण्याचा आमचा हक्क आहे. व ह्या हक्काची अंमलबजावणी आज जरी होत नाही तरी कांहीं कालानें खास होईल अशी आम्हांस पूर्ण आशा आहे. काळा गोरु हा भेद नाहीसा होऊन राज्यांतील सर्व जबाबदारीच्या जागा केवळ गुणांकडे पाहून देण्यांत येतील असा दिवस केव्हां तरी खास येणार आहे. व तो जेव्हां येईल तेव्हां राज्याच्या इमारतीचा पाया अधिक बळकट होईल.

आपले पूर्वज लढाईत विजय मिळवित असत. हल्लींच्या काळीं तशा प्रकारचे जय मिळविण्याचें कारण उरलें नाहीं. पण शांततेच्या काळींहि विजय मिळविण्यासारखे आहेत; व ते लढाईतल्या विजयापेक्षां श्रेष्ठ आहेत. माणसांवर मिळविलेल्या जयापेक्षां पंचमहाभूतांवर मिळविलेल्या जयाची योग्यता लागवोपट अधिक आहे. अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन् ह्या महावीरांनीं प्रचंड युद्धें करून कोट्यवधि लोकांस जिंकिलें. पण त्यांच्या पराक्रमाचा काय उपयोग झाला? त्यापेक्षां बाप्परूपी अतुलबल राक्षसास जिंकणाऱ्या बॉटच्या पराक्रमाची योग्यता अधिक नव्हे काय? अशा प्रकारचे विजय मिळविण्यास आम्हांस कोणाची आडकाठी नाही. अशा विजयांस लागणारें बुद्धिसामर्थ्य आमच्यामध्ये खास आहे. आमच्या देशाच्या उत्कर्षाचें एक साधन म्हटलें म्हणजे आमच्या लोकांनीं शास्त्रीय शोधांकडे आपल्या बुद्धीचा बराच विनियोग करून आपल्या औद्योगिक स्थितीची सुधारणा करणें हा होय. ह्या दिशेनें मि० टाटासारख्या उदार महत्त्मांनीं प्रयत्न सुरू केले आहेत हें मोठें सुचिन्ह होय.

या कार्मीं सरकारची योग्य मदत मिळेल अशी आशा आहे.

ह्या हिंदुस्थान देशांत अनेक जाती आहेत व त्यामुळे आमच्या देशाचा उत्कर्ष होण्यास अडचण आहे असें कदाचित् वाटण्याचा संभव आहे. पण जातिभेद फक्त जेवण्याखाण्यापुरता आहे; त्यापलीकडे तो मनांत वागवावयाचा नाही अशीच प्रवृत्ति लोकांत सुरू झाली आहे व ती वाढत आहे असे स्पष्ट दिसते. उदाहरणार्थ सर जमशेटजी, गोकुळदास तेजपाळ वगैरे श्रीमान् लोकांनी लाखों रुपये खर्चून धर्मार्थ दवाखाने केवळ आपल्या जातीच्या लोकांकरितांच नाहीत तर सर्व लोकांकरितांच म्हणून स्थापन केले. मि० टाटा ह्यांनी तीस लाख रुपयांची देणगी शास्त्रीय आणि औद्योगिक शिक्षणाकरितां दिली, ती हिंदुस्थानच्या सर्व लोकांच्या फायद्याकरितां म्हणून दिली आहे. अशीं शेंकडों उदाहरणें देतां येतील. सारांश जातिभेदाचा संबंध भलत्याभलत्या बाबतींत आणून नये अशा प्रकारचा कित्ता मोठ्या मोठ्या लोकांनी घालून दिला आहे; तो सर्व लोकांनी वळवून एकदिलाने देशहित करण्यास झटले पाहिजे.

हिंदी लोकांचा इंग्लिश लोकांशीं राजकीय संबंध अस्तित्वांत आला ही गोष्ट ईश्वराच्या हेतूनेच घडून आली असें कांहीं विचारी गृहस्थांचें मत आहे. शंभर वर्षांमागील इतिहासाचें अवलोकन केलें असतां असें दिसून येतें कीं, त्यावेळीं भरतखंडाचें नेतृत्व दुसऱ्या राष्ट्राकडे जाणें अपरिहार्यच झालें होतें. असें आहे तर तें नेतृत्व जगांतील अत्यंत उदारमतवादी राष्ट्राकडे गेलें ही समा-

धानाची गोष्ट आहे. ज्या इंग्लिश लोकांनी ह्या देशाचें राज्य प्रथम मिळविलें ते आतां हयात नाहींत. हल्लींच्या इंग्लिश लोकांकडे ह्या देशाचीं राज्यसूत्रें वंशपरंपरेनें आलीं आहेत. त्यांनीं तीं टाकून घावीं असें कोणीहि इच्छिणार नाहीं. कारण त्यांनीं तसें केलें असतां आमचें फार नुकसान होईल अशी प्रत्येक सुजाण मनुष्याची पक्की खातरी आहे. त्यांच्या राज्यकारभारावर टीका करण्याचा प्रसंग येतो तेव्हां आपण आपणा स्वतःस असा प्रश्न केला पाहिजे कीं, त्यांच्या जागीं आपण असतो तर आह्मीं काय केलें असतें ? हा प्रश्न मनांत वागवून जी टीका करण्यांत येईल ती बहुतकरून न्याय्य होईल. व तिच्यापासून राज्यकर्त्यांस विपाद न वाटतां उलट त्यांस मदत होईल. मनुष्यप्राणी चुकीस पात्र आहेच. म्हणून राज्यकर्त्यांच्या हातून देखील कधीं कधीं चुका झाल्या, तरी त्या बुद्धिपुरःसर होत नाहींत हें पक्कें ध्यानांत ठेवावें. त्यांच्या चुका दाखवितांना कडक आणि चीड येण्यासारखी भाषा कधींहि वापरूं नये. तसें केल्यानें इष्ट हेतु सिद्धीस न जातां नुकसानच होईल. सभ्य आणि सप्रमाण टीका केली असतां राज्यकर्ते तिचा अन्हेर करीत नाहींत. नामदार गोखले ह्यांच्या भाषणांविषयीं नामांकित इंग्लिश मुत्सद्यांची केवढी आदर-बुद्धि आहे हें प्रसिद्धच आहे. आपल्या देशाचें कल्याण करून घेण्याचें कामीं आपण राज्यकर्त्यांचें सहकारित्व संपादन केलें पाहिजे. त्यांच्या सहानुभूतीनें आणि सहकारित्वानें मोठमोठीं कार्ये सहज होतील. प्रस्तुतचा

काळ सहकारित्वाचा आहे; विरोधाचा नाही. कधी-कधी एकाद्या विषयासंबंधाने राज्यकर्त्यांचा आणि आपला मतभेद होतो व तो होणे साहजिक आहे. पण त्यामुळे एकमेकांविषयी अनादर किंवा अप्रेम होऊं न देतां उद्योग चालविला असतां कांहीं दिवसांनीं सरकारचें आणि प्रजेचें एक मत होईल. उदाहरणार्थ नामदार गोखले ह्यांचें शिक्षणविषयक बिल सरकारास पसंत झालें नाहीं म्हणून ते निराश झाले नाहींत. त्यांची पूर्ण उमेद आहे कीं, सरकार कांहीं वर्षांनीं हें बिल खर्चात पसंत करील.

ज्याप्रमाणें राज्यकर्त्यांच्या हेतूंचे व कृत्यांचें परीक्षण प्रजेनें उदार मनानें केलें पाहिजे, त्याप्रमाणेंच राज्यकर्त्यांनींही प्रजेशीं आपलें वर्तन उदारपणाचें ठेविलें पाहिजे. इंग्लंड आणि भरतखंड ह्यांच्यामध्ये एकप्रकारचा गुरुशिष्यसंबंध आहे. “शिष्यादिच्छेत्पराजयम्” ह्या न्यायानें मेकॉले, लॉर्ड रिपन ह्यांसारखे थोर ब्रिटिश मुत्सदी मनापासून अशी इच्छा करितात कीं, आपल्या ह्या पौर्वात्य शिष्याची अभ्यासांत उत्तरोत्तर प्रगति होत जावी व त्यानें आपल्या बरोबरीस यावें. ह्यावरून उघड दिसते कीं, ग्रेटब्रिटन आणि भरतखंड ह्यांच्यामध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत झालें असतां त्यांच्यामधील गुरुशिष्यसंबंध चांगल्या रीतीनें फलप्रद होईल.

राज्यकर्ते कितीही शहाणे आणि उदार असले तरी प्रजेनें आपलीं गाऱ्हाणी योग्य रीतीनें त्यांच्या नजरेस आणून दिलीं पाहिजेत; व तसें करण्यासाठीं सर्व प्रजेनें

आपल्या प्रतिनिधींची एक सभा करणे जरूर असते. इंग्लंडसारख्या देशांत देखील अशा प्रकारची पार्लमेंट नामक सभा आहे. राजा आणि प्रजा ह्यांस एकमेकांचे हेतू समजून परस्परांमध्ये सलोखा रहाण्यास अशा प्रकारची सभा अवश्य असते. लोकांच्या हक्कांची पायमल्ली होऊं लागली किंवा लोकांवर बेताबाहेर कर बसू लागला तर ती गोष्ट राजाचे नजरेस आणून तिचा प्रतिबंध करण्यास अशा प्रकारची सभा हें उत्तम साधन होय. प्रजा कितीहि काटकसरीने राहणारी आणि उद्योगी असली तथापि सरकारचे कर, व राज्यांतील खर्च वगैरे बाबींवर प्रजेच्या तर्फे नजर ठेवणारी सभा नसल्यास, त्या बाबी अनावर वाढून प्रजेच्या द्रव्याचे शोषण व उद्योगधंद्यांची निकृष्टावस्था होण्याचा संभव असतो. प्रजा संतुष्ट आहे किंवा असंतुष्ट आहे हेंहि ह्या सभेच्या द्वारे राजास वेळींच कळून राज्यांत दंगेधोपे होण्याचीं कारणें रहात नाहीत.

राज्यरूपी महाशकटाचीं राजपक्ष आणि प्रजापक्ष हीं दोन मोठीं चक्रे आहेत. हीं दोन्ही सारखीं असलीं म्हणजे राज्यशकट सरळ मार्गानें जाऊन त्याची प्रगति होते. पण त्यांपैकीं एक चाक मोठें व दुसरें लहान, किंवा एक चाक चालणारें व दुसरें स्थिर असलें तर तो शकट आपणाभोंवतींच गरगर फिरत राहिल किंवा एकाद्या खड्ड्यांत पडून आदळेल.

हिंदुस्थान देशांत राष्ट्रीय सभेचा उदय होऊन आज पंचवीस वर्षे झालीं. ह्या सभेस हिंदुस्थानच्या प्रत्येक भागांतून लोकांचे प्रतिनिधि येतात. अशा प्रकारची सभा

निर्माण झाली हें ह्या देशाच्या भावी उत्कर्षाचें अत्यंत मोठें सुचिन्ह व ब्रिटिश राज्याचें सर्वोत्कृष्ट भूषण आहे. कोणी असें म्हणतात कीं, राष्ट्रीय सभेपासून कांहीं फायदा नाही. पण असें म्हणणाऱ्या लोकांची दृष्टि फार संकुचित आहे असें म्हटलें पाहिजे. राष्ट्रीय सभेला जशा प्रकारचें स्वरूप आलें पाहिजे तसें अद्यापि आलें नाही व तिच्याकडून जेवढें काम झालें पाहिजे तेवढें अद्यापि होत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु एका मनुष्याची पूर्ण वाढ होण्यास जर पंचवीस वर्षे लागतात तर हिंदुस्थानासारख्या प्रचंड देशाच्या राष्ट्रीयसभेची वाढ होण्यास केवढा तरी काल लागला पाहिजे हें उघडच आहे. कांहीं सूक्ष्म जंतूंची वाढ एका दिवसांत होते पण त्यांचें आयुष्यहि त्याच बेताचें असतें. आंब्याचीं झाडें परसांतल्या पालेभाजीप्रमाणें लवकर वाढत नाहींत म्हणून तीं मुळींच लावूं नयेत असें कोणी म्हणेल काय? पंचवीस वर्षांत राष्ट्रीय सभेची जेवढी वृद्धि व्हावयाची व तिच्याकडून जेवढें काम व्हावयाचें तेवढें झालें आहे ह्यांत शंका नाही. ह्या सभेची माहिती सर्वांनीं करून घेऊन तिची वृद्धि होण्याकरितां प्रत्येकानें झटलें पाहिजे व द्रव्यद्वारा मदत केली पाहिजे. जगांत येऊन आपलें व आपल्या कुटुंबाचें पोषण केले म्हणजे कृतकृत्यता झाली असें नाही. आपल्या देशाची उन्नति, व आपल्या देशबांधवांचें व भावी प्रजेचें कल्याण जेणेंकरून होईल अशा प्रकारचे प्रयत्न करणें हेंहि प्रत्येक 'मनुष्य' म्हणविणाराचें अवश्य कर्तव्य आहे, व हें कर्तव्य जो करणार नाही त्याचें

जिणें व्यर्थ होय. एका आधुनिक कवीनें म्हटलें आहे:—

( श्लोक )

मातेचे परि पोसुनी, अगणितें दुःखें महा सोसुनी ।  
 द्रव्यें त्या निरपेक्ष देउनि किती केला सुखी जाणुनी ॥  
 हा हा विस्मृति आर्यभूजननिची अंतीं जहाली जया ।  
 गेला जन्मुनि व्यर्थ तो नर खरा धिक्कार माझा तया ॥ १  
 माथाकूट अहर्निशीं करुनिया विद्या जरी लाधली ।  
 किंवा स्वोदरपूरणादिक कला कोणी किती साधली ॥  
 देशाचे हितकारणींच झटण्या आर्ला न बुद्धी जया ।  
 गेला जन्मुनि व्यर्थ तो नर खरा धिक्कार माझा तया ॥ २  
 माझे हें घरदार वित्त मुलगे माझे सगे सोयरे ।  
 केलें म्यां अमकें करीन तमकें मत्कीर्ति देशीं फिरे ॥  
 “ माझा देश ” असे न शब्द सुचती स्वप्रांत हा हा जया ।  
 गेला जन्मुनि व्यर्थ तो नर खरा धिक्कार माझा तया ॥ ३



**प्रकरण ११**  
**नागरिकांचें कर्तव्य**

( श्लोक )

नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके ।  
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेण ॥  
इति महति विरोधे विद्यमाने समाने ।  
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ॥ १

—वामन

**भावार्थः**—जो मनुष्य केवळ राजाचें हित पाहतो तो लोकांच्या द्वेषास पात्र होतो. जो केवळ प्रजेचेंच हित पाहतो त्याजवर राजाची इतराजी होते. असा हा दोन पक्षांचा विरोध लक्षांत आणून राजाचें व प्रजेचें हित साधणारा मनुष्य दुर्लभ होय.

## नागरिकांचें कर्तव्य

आपल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये आपणांपैकी प्रत्येका-  
चें थोडेंबहुत अंग आहेच. व त्यासंबंधानें आपणावर जी  
मोठी जबाबदारी आहे ती चांगल्या तऱ्हेनें पार पाड-  
ण्याची योग्यता येण्यास मनुष्याच्या अंगीं सद्बुद्धि तर अ-  
सलीच पाहिजे, पण त्याशिवाय अभ्यास आणि विचार  
ह्यांची मदत पाहिजे. देशाची उन्नति कोणत्या रीतीनें  
होईल, व ती करण्याचे कामीं आपण कोणत्या प्रकारची  
मदत केली पाहिजे ह्याचा आपण नेहमीं विचार केला  
पाहिजे. देशाच्या राज्यकारभारांत आपला फारसा शिर-  
काव अद्यापि झालेला नाही. तथापि म्युनिसिपालिटींत व  
कायदेकौन्सिलांत सभासद निवडण्याचे हक्क आपणांस  
मिळाले आहेत त्यांचा शहाणपणानें उपयोग केला पाहि-  
जे. स्थानिकस्वराज्याचा जो काय थोडाबहुत अधिकार  
मिळाला आहे तो चांगल्या रीतीनें वजावून अधिक हक्क  
मिळाविण्याची आपली योग्यता सिद्ध करून दाखविली  
पाहिजे. देशाची सांपत्तिक आणि औद्योगिक स्थिति सु-  
धारण्याचे उत्कृष्ट उपाय योजून ते सरकारच्या कानावर  
वजनदार रीतीनें घातले पाहिजेत. व सरकारच्या मद-  
तीवांचून आपल्या स्वतःच्याच प्रयत्नानें जें कांहीं हो-  
ण्यासारखें असेल तें मनापामून केलें पाहिजे. मागसलेल्या  
जनसमूहास योग्य शिक्षण देण्याची खटपट करून त्यांस

आपल्या बरोबरीला आणिलें पाहिजे. आपले हक्क काय आहेत, आपलें कर्तव्य काय आहे, हें जनसमूहांतील प्रत्येक व्यक्तीस कळलें पाहिजे. व तें कळण्यास शिक्षणाच्या प्रसाराशिवाय दुसरा मार्ग नाही. बहुजनसमाज जोंपर्यंत मागसलेल्या स्थितीत आहे तोंपर्यंत आमच्या उन्नतीसाठी आम्ही जे यत्न करूं त्यांस फारसें यश येण्याचा संभव नाही.

सर्व मनुष्ये सारखी आहेत, व त्यांना सारखे हक्क असले पाहिजेत. काळे लोक असोत किंवा गोरे असोत ते सर्व परमेश्वराचीं लेकरें असून त्यांचें परस्परांशीं बंधुत्वाचें नातें आहे. हें उदात्त तत्त्व इंग्लिश लोकांच्या मनांत वागत आहे. ह्या तत्त्वाची अंमलबजावणी जशी व्हावी तशी होत नाही, व त्या तत्त्वाविरुद्ध वर्तन करणारे लोक इंग्लंडांत आहेत, ही गोष्ट खरी आहे. तथापि वरील तत्त्व इंग्लिश लोकांपैकीं बहुतेकांच्या हाडामांसांत खिळलेलें आहे. व दिवसेंदिवस त्या तत्त्वाची प्रगतिच होत जाणार अशी स्पष्ट चिन्हें दिसत आहेत. इंग्रजी राज्यापासून आमची उन्नति खास होणार अशी जी आम्हांस आशा आहे ती ह्याच तत्त्वाच्या आधारावर. ह्याच तत्त्वाच्या प्रेरणेनें इंग्लिश लोकांनीं गुलामांचा व्यापार जगांतून नाहीसा केला. हिंदुस्थानच्या लोकांवर जुलूम केल्याबद्दल वारन हेस्तिंग्स् ह्याजवर पार्लमेंटापुढें खटला करण्यांत आला त्याचें तरी हेंच कारण. इंग्लिश लोकांनीं हिंदुस्थानांत उच्च प्रतीचें शिक्षण सुरू करून आपलें अमोलिक ज्ञानभांडार आम्हांस खुलें करून दिलें ह्याचें इंगित देखील हेंच होय. आपणां-

पैकी ज्या लोकांनीं कोणत्याहि शास्त्रांत किंवा कलेंत नांव मिळविलें आहे असे डॉक्टर बोम्, कुमार रणजितसिंहजी, वगैरे लोक इंग्लंडांत गेले असतां त्यांचा इंग्लिश लोकांस मत्सर वाटत नाही, इतकेंच नाही तर ते त्यांचा मोठ्या उत्साहानें बहुमान करितात. ह्याकरितां आपण निरुत्साह न होतां आपली सुधारणा करून आपण अधिक हक्कांस पात्र आहों असें इंग्लिश जनसमाजाचे नजरेस आणून दिलें पाहिजे. म्हणजे कालेंकरून आपणांस इंग्लिशंबरोबर समान हक्क मिळाल्यावांचून रहाणार नाहीत.

हिंदु व इंग्लिश लोक हे प्राचीन काळीं एकाच आर्यशाखेपासून उत्पन्न झाले असा शोध लागला आहे. त्यांच्या भाषांमध्ये सारखेपणा आहे एवढेंच नाही तर कांहीं प्राचीन शब्द दोघांच्याहि भाषेंत अद्यापि राहिले आहेत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांतील बहुतेक शहरांच्या नांवांच्या शेवटीं ' पुर ' हा शब्द असतो. व तोच शब्द ' बरो ' ह्या रूपानें इंग्लंडांतील शहरांच्या नांवांच्या शेवटीं आढळतो.

हिंदुस्थानची लोकसंख्या इंग्लंडच्या लोकसंख्येच्या दसपट आहे. अशा देशावर राज्य करण्याच्या कामीं इंग्लंडच्या लोकांवर फारच मोठी जबाबदारी आहे, ह्यांत शंका नाही. त्याचप्रमाणें इंग्लंडचा पृथ्विवरील सर्व राष्ट्रांशीं निकट संबंध आहे. त्यामुळें कधीं कधीं असे बिकट प्रश्न उद्भवतात, व पुढेंहि उद्भवतील, कीं त्यांचा निर्णय करितांना उभय पक्षांनीं धोरण, मर्यादितपणा, व सहिष्णुता हे गुण उपयोगांत आणिले पाहिजेत. आपला

हेका केव्हां सोडून द्यावा, व निश्चयीपणा केव्हां दाखवावा हे मुत्सद्दी लोकांस चांगले समजले पाहिजे.

मनुष्य जातीच्या इतिहासावरून आपणांस असे कळून येते कीं जगांत मोठमोठीं राज्यें उदयास येऊन शेवटीं धुळीस मिळालीं. इजिप्त, असिरिया, इराण, रोम, इत्यादि राज्यांचा उत्कर्ष होऊन नंतर त्यांचा नाश झाला. त्यानंतर अलीकडच्या काळीं जिनोवा, वेनिस वगैरे राज्यें हल्लींच्या युरोपियन राष्ट्रांप्रमाणेच, जहाजे, वसाहती व व्यापार ह्यांच्या साधनानें बलाढ्य झालीं होती. पण तीं हि फार वेळ टिकलीं नाहींत. प्रस्तुत काळच्या राष्ट्रांस त्यांच्या सारखा शेवट नको असेल तर त्यांनीं त्यांच्या चुका आपल्या हातून होऊं नयेत म्हणून फार जपले पाहिजे. “एकादेें राज्य स्थापन होण्यास हजार वर्षे देखील पुरत नाहींत. पण त्याचा नाश होण्यास एक घटकेचाहि अवकाश लागत नाहीं.”

परराष्ट्रांशी व्यवहार करितांना त्यांच्याशीं सख्य ठेवणें, हे प्रत्येक राष्ट्रांचें कर्तव्य आहे एवढेंच नाहीं तर तें हितावहहि आहे. राष्ट्रें एकमेकांस शत्रूप्रमाणें लेखितात ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. खरा विचार केला तर असें दिसून येईल कीं जर आपण सर्व मनुष्येच आहों तर आपणांमध्ये सख्यच असलें पाहिजे. एका विद्वान् धर्मोपदेशकानें ही गोष्ट एका उत्कृष्ट दृष्टांताच्या योगानें स्पष्ट करून दाखविली आहे. तो म्हणतो:—“मी एकदां फिरावयास गेलों असतां समोरील टेंकडीवर एक राक्षसासारखी अक्राळ विक्राळ आकृति पाहिली. ती आकृति

जसजशी जबळ येत चालली तसतसा तो एक मनुष्यच आहे असें दिसूं लागलें. पुढें ती अगदींच जबळ आल्यावर पहातों तों माझा प्रत्यङ्ग भाऊच आहे, असें मला कळलें.”

इतर राष्ट्रांतील लोक मानवी प्राणीच आहेत, एवढेंच नाही तर ते आपले बंधु आहेत. त्यांचें व आमचें हिताहित हीं एकमेकांत गुरफटलेलीं आहेत. त्यांचा तोटा झाला तर त्याबरोबर आमचाहि होतो. ज्या गोष्टीनें त्यांचा फायदा होतो तिच्या योगानें आमचाहि होतो. इंग्लंड देशास अत्यंत हितावह गोष्ट म्हटली म्हणजे सर्व जगांत शांति आणि उत्कर्ष असावा ही होय.

कित्येक लोकांस लढाईची मोठी हौस वाटते, व लढाईच्या योगानें देशाचें महत्त्व आणि वैभव हीं वाढतात अशी त्यांची समजूत असते. परंतु तिच्या योगानें मनुष्यजातीस आजपर्यंत केवढें दुःख भोगावें लागलें आहे हें त्यांच्या ध्यानांत येत नाही. लढाईमुळें जी हत्या होते, व जे अनर्थ होतात त्यांची कल्पना देखील भयानक आहे. म्हणून राष्ट्रांमधील तंट्यांचा निकाल पंचामार्फत व्हावा हेंच योग्य आहे. हल्लीं ह्या तंट्यांचा निकाल लावण्याची जी रीत प्रचारांत आहे ती मनुष्यजातीस अत्यंत लाजिरवाणी आहे. रानटी लोकांनीं आपले तंटे मोडण्याकरितां शस्त्रांचा उपयोग केला तर त्यांना फारसा दोष देतां येणार नाही. पण सुधारलेल्या राष्ट्रांनीं तसें करणें हें नीतिविरुद्ध आहे एवढेंच नाही तर सारासारविचारासहि सोडून आहे. प्रस्तुत काळीं सगळ्या युरोपांत केवळ राज्यांतील शांततेच्या रक्षणार्थ ३५ लक्ष लष्करी लोक आहेत. व

परराष्ट्रांशीं लढाई करण्याचा प्रसंग येईल म्हणून एक कोटी मनुष्यांचें सैन्य आहे. आणि तेथील राज्यकर्त्यांचा संकल्प पुरा झाला म्हणजे दोन कोटी माणसें लष्करी खात्यांत गुंतणार आहेत. युरोपाचा वार्षिक लष्करी खर्च बाह्यदर्शनी फक्त २० कोटि पौंड आहे. पण खरोखर तो याहून किती तरी अधिक आहे. कारण युरोपच्या सैन्यांतील बहुतेक लोकांस पदरच्या भाकरी खाऊन सरकारच्या लष्करांत काम करावें लागतें. त्यांना जो खर्च लागतो तो वरील रकमेत जमेस धरलेला नाही. वर सांगितलेले ३५ लक्ष लोक जर एकादा उपयुक्त धंदा करते, तर प्रत्येकानें दरवर्षास निदान ५० पौंड मिळविले असते असें मानलें तर वरील लष्करी खर्चाचे रकमेस आणखी १७½ कोटि पौंड मिळवावे लागतील. म्हणजे युरोपांत दरवर्षी लष्कराप्रीत्यर्थ ३७½ कोटि पौंडांची रकम खर्च होते! आतां ह्या विषयाचा विचार करितांना पैशाखेरीज इतर महत्त्वाच्या पुष्कळ गोष्टी आहेत हें खरें आहे. तथापि पैसा उत्पन्न होण्यास मनुष्याचे श्रम आणि जीवित हीं खर्चीं पडतात, हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. युरोपांतील लष्कराची व आरमाराची चालू व्यवस्था पाहिली असतां पुढें कांहीं तरी भयंकर परिणाम होणार आहेत असें भाकित मनांत आल्यावांचून रहात नाही. त्या व्यवस्थेपामून मोठें तुंबळ युद्ध माजेल असें जरी खातरीनें सांगतां आलें नाही, तथापि सरते शेवटीं दिवाळें वाजून नाश होणार अशी भीति बाळगण्यास पुष्कळ कारणें आहेत. युरोपांत असा प्रकार असल्यावर हिंदुस्थानांतहि तो नमुना आहे हें सांगावयास नकोच.

युरोपांतील मुख्य मुख्य देश अधिकाधिक कर्जबाजारी होत चालले आहेत. एकंदर जगांतील सर्व राज्यांच्या कर्जाची रकम सन १८७० सालीं ४ अब्ज पौंड होती. हाय हाय ! केवढें जबरदस्त ओझे हें ! पण तेंच कर्ज हल्लीं ६ अब्ज पौंडपर्यंत वाढलें आहे. व दिवसेंदिवस वाढतच आहे.

आतां वरील माहितीचा आमच्या हिंदुस्थानवासी नागरिकांस काय उपयोग आहे असा कदाचित् प्रश्न निघेल. पण आपण हिंदुस्थानचे नागरिक आहों तसे सर्व जगाचेहि आहोंच. म्हणून जगांत अशा महत्त्वाच्या बाबतींत काय प्रकार आहे हें आपणांस ठाऊक असणें जरूर आहे. दुसरें असें कीं, युरोपांतील जी स्थिति वर वर्णिली आहे तिचा आमच्या देशावरहि परिणाम झाला आहे. म्हणजे हिंदुस्थानसरकारच्या उत्पन्नापैकीं लष्करी खात्याप्रीत्यर्थ अतोनात खर्च होत आहे.

देशांदेशांमध्ये जो परस्परांविषयीं मत्सरभाव दिसून येतो, तोच दुर्दैवानें एकाच देशांतील निरनिराळ्या पक्षांमध्ये दिसून येतो. व त्यामुळें एकाच देशांतील लोकांमध्ये बेबनाव होतो. परंतु प्रत्येकानें असा विचार केला पाहिजे कीं, युक्तिवादाचें काम शिवीगाळींनें कधीं होत नसतें. व जो मनुष्य शिव्यांचा उपयोग करितो त्याची बाजू लंगडी आहे असेंच सिद्ध होतें. ज्या दिवशीं पक्षांपक्षांमधील व राष्ट्रांराष्ट्रांमधील मत्सरभाव नाहींमा होऊन सर्व जगांत ऐक्य होईल तो सोन्याचा दिवस केव्हां उगवेल तो उगवो.

“ नागरिक ह्या नात्यानें जें आपलें कर्तव्य आहे तें उत्तम रीतीनें बजावितां येण्याकरितां आपण आपलें मन

फार काळजीनें सुसंस्कृत केलें पाहिजे; आपल्या अंगी असणाऱ्या औदार्य, प्रामाणिकपणा इत्यादि गुणांचा पूर्ण विकास केला पाहिजे. आपल्या खासगी वर्तनांत जे रमणीय गुण दृष्टीस पडतात त्यांचा सार्वजनिक कृत्यांत उपयोग केला पाहिजे; म्हणजे देशभक्तीबरोबर आमची सुजनता कायम राहिल. सार्वजनिक कारभारांत ज्यांचें अंग आहे त्यांच्या हातीं बरें-वाईट करण्याची बरीच सत्ता असते; व त्यांना कामाचा उरक असण्याची फार जरूर आहे. जो मनुष्य शत्रूला वश होतो तो व जो मनुष्य पहान्यावर असतांना निजतो तो, हे दोघेहि कर्तव्यमुखतेच्या दोषास सारखेच पात्र होतात." म्हणून प्रत्येक नागरिकानें आपल्या हक्कांपेक्षां देखील आपल्या कर्तव्यास फार जपलें पाहिजे.

साक्रेटिसानें म्हटलें आहे कीं, एकादा धंदा कितीहि हलका असला तरी तो शिकून घेतल्याशिवाय कोणीहि मनुष्य पतकरीत नाहीं. पण सर्वांत कठिण असा जो राज्यकारभाराचा धंदा तो आपणास स्वभावतःच येतो असें प्रत्येकास वाटत असतें. साक्रेटिसाचें हें म्हणणें हल्लींच्या काळासहि लागू पडण्यासारखें आहे.

आपल्या समाजव्यवस्थेसंबंधी प्रत्येक नागरिकानें विचार करण्यासारखे पुष्कळ बिकट प्रश्न आहेत. त्यांचा उजगडा त्वरित होण्याची फार जरूर आहे. आपण आपल्या मुलांस शिक्षण देत असतो. परंतु आमच्या शिक्षण-पद्धतीची किती तरी सुधारणा झाली पाहिजे ! आपल्या देशांत शेंकडा ८० लोक उदरनिर्वाहासाठीं शेतकीवर अ-

वलंबून असतात त्यामुळे हा देश वारंवार दुष्काळाच्या जबड्यांत सांपडून लक्षावधि लोकांची प्राणहानि होते. ह्या-करितां लोकांस नवीन नवीन धंदे कोणत्या उपायांनीं मिळतील हा एक फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशांतील ग्वेडीं व शहरें ह्यांमधील आरोग्यसंबंधी स्थिति फारच असमाधानकारक आहे. ही गोष्ट गेल्या पांच-चार वर्षांपासून फारच भयानक रीतीनें प्रत्ययास येत आहे. हवा व उजेड हे दोन पदार्थ परमेश्वरानें आपणांस मुबलक दिले असून आमच्या अज्ञानामुळे त्यांचा देखील आपणांस पूर्ण लाभ घेतां येत नाहीं. आरोग्यशास्त्राच्या मूलतत्त्वांची माहिती आमच्यापैकीं बहुतेकांस नसल्यामुळे किती लोकांस हाल भोगावे लागत आहेत बरें ! शास्त्रीय-ज्ञानाचा आह्वांस गंध देखील नाहीं असें म्हटलें तरी चालेल.

हे समाजाच्या प्रगतीसंबंधाचे प्रश्न क्षणभर एकीकडे ठेविले, तरी समाज सुयंत्र चालण्यासाठीं बऱ्याच उद्योगांची जरूर आहे. म्युनिसिपालीटीच्या सभा, लोकबोर्डाच्या सभा, कायदेकौन्सिलच्या बैठकी, देवस्थानांची व्यवस्था, ज्यूरी, राष्ट्रीय सभा, प्रांतिक सभा, वर्तमानपत्रें वगैरे बाबतींत ज्याला ज्याला काम करण्याचा प्रसंग येतो त्यानें फार लक्षपूर्वक व काळजीनें काम केलें पाहिजे.

गरीब लोकांची संख्या आपल्यादे शांत फार आहे. त्यांची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न करणें हें प्रत्येक सुशिक्षित नागरिकांचें कर्तव्य आहे. गरिबांची स्थिति सुधारण्याकरितां केवळ पैशाचीच अवश्यकता आहे असें नाहीं. ज्यांच्याजवळ पैसा नाहीं अशांच्या हातूनहि गरिबांचें

कल्याण होण्यासारखें आहे. मिस्र सिवेल ह्या प्रख्यात विदुषीला ह्या संबंदाचा पूर्ण अनुभव असल्यामुळे तिचें मत फार आदराम पात्र आहे. ती म्हणते:—“ आपले शेजारी-पाजारी ज्या मानानें गरीब असतील त्या मानानें त्यांजकरितां खर्चाची लागणारी रक्कमहि कमीच असते.” कारण त्यांचे सर्व व्यवहार फार थोड्या खर्चाचे असतात. गरीब लोकांचें कल्याण करण्याचे कामीं द्रव्यापेक्षांही सुविचार आणि प्रेम ह्यांची अधिक जरूर आहे. एकाद्या मनुष्याजवळ द्रव्य आहे व त्याला परोपकाराची हौस आहे, परंतु त्याला अनुभव आणि शिक्षण हीं नसतील तर त्याचे हातून हितापेक्षां अहितच अधिक होण्याचा संभव आहे. कारण कोणतेंहि काम न केलें असतां जेवढें नुकसान होईल त्यापेक्षां तें वाईट रीतीनें केल्यानें अधिक नुकसान होतें.

गरिबांना पैसा देण्यापेक्षां त्यांच्या मनांत उत्साह आणि उमेद उत्पन्न होण्याची अधिक जरूर आहे. दुसऱ्याच्या संकटांचा भार आपण सोसणें हा परोपकाराचा उत्तम मार्ग नव्हे; तर जेणेंकरून त्यांना आपलें ओझे स्वतः उचलतां येईल व संकटांशीं शौर्यानें टक्कर देतां येईल अशा प्रकारचें धैर्य आणि स्वपराक्रम त्यांच्या अंगीं आणणें हीच सर्वांत उत्कृष्ट मदत होय. मनुष्याच्या मनांत केवळ सदिच्छा असली म्हणजे झालें नाहीं, तर बुद्धिसामर्थ्य व चातुर्य ह्यांचीहि फार अवश्यकता आहे. दुसऱ्यांची विपत्ति दूर करितांना त्यांचें स्वावलंबन नष्ट होऊं न देण्यासाठीं फार जपलें पाहिजे. परोपकाराच्या कामीं प्रथमदर्शनीं येणारी एक अडचण ने-

हमीं असते ती अशी कीं, एकाद्याला कांहीं सहाय्य केलें असतां त्याचा कष्ट करण्याचा उत्साह व स्वातंत्र्यप्रियता हीं कमी होतात. जे लोक दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांचें जीवित केवळ बांडगुळासारखें होऊन जातें. म्हणून दुसऱ्याला मदत करावयाची ती होतां होईल तों अन्नदानाच्या रूपानें न करितां जेणेंकरून तो आपला चरितार्थ चालविण्यास समर्थ होईल अशा प्रकारानें करावी. आपण मनास असा प्रश्न करावा कीं, माझ्या मदतीपासून लोक आपली जबाबदारी विसरतील किंवा ओळखू लागतील? ह्या जगाची रचना अशी कांहीं विलक्षण आहे कीं आपणां सर्वांस आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांची थोडीबहुत तरी मदत व्यावीच लागते. तथापि प्रत्येक मनुष्यानें होतां होईल तों स्वतःच्या कर्तबगारीनें च निर्वाह चालवावा.

उन्नतावस्थेची आमची जी कल्पना असेल तीच इतर लोकांस मान्य होईल असें नाही. तथापि त्यांच्या कल्पनेपैकीं जो उत्तम भाग असेल तो तरी अमलांत आणण्याच्या कामीं त्यांस आपण मदत केली पाहिजे, आणि आत्मोन्नति करण्याविषयीं त्यांस उत्तेजन दिलें पाहिजे. उधळेलोक कधीं कधीं अव्यवस्थित रीतीनें दानधर्म करितात. त्यांच्याजवळ पैसा मुबलक असल्यामुळे त्यांना त्याची खातर वाटत नाही. पण लोकांकरितां अंग मोडून मेहनत करण्याचा प्रसंग आला असतां त्यांच्या हातून कांहीं होणार नाही. परोपकाराच्या कामीं झीज सोसण्यांत जो आनंद आहे तसा स्वतःच्या कामांतहि

होत नाहीं. परोपकारासाठीं एकाद्याचे जोडे जरी उचलले तरी त्या कृत्यास पवित्रता आणि महत्त्व येतें.

जें काम आपणास करावयाचें असेल तें कितीहि क्षुल्लक असलें तथापि त्यांत आपलें मन पूर्णपणें घालावें.

सर टामस मोअर म्हणतो:—जो कार्यभार तुम्हीं आपल्या शिरावर घेतला असेल तो उत्तम रीतीनें पार पाडण्यास चुकूं नका. समाजांत रूढ झालेले दुर्गुण तुमच्या हातून नाहींसे झाले नाहीत म्हणून समाज सोडूं नका. जहाज वादळांत सांपडलें असतां वारा आपणांस अटपत नाहीं ह्या सबबीवर तें सोडून जातां येईल काय? तुमच्यामध्ये जेवढें चातुर्य आणि सामर्थ्य असेल तेवढें खर्चून समाजनौका सुरक्षित ठेवण्याचा यत्न करा. समाजांतील ज्या गोष्टींचा कांहीं चांगला उपयोग करितां येत नसेल त्यांपासून दुष्परिणाम तरी होऊं नये असा यत्न करा. कारण समाजामध्ये नेहमीं कांहीं तरी वाईट लोक असावयाचेच. व त्यांच्यामुळे समाजामध्ये कांहीं वाईट प्रकार असणारच. समाजांतील एकंदर लोक चांगले होतील असा दिवस केव्हां येईल तो येवो.

सर्व मनुष्यें जसजशीं आपलें कर्तव्य करूं लागतील तसतसा तो दिवस लवकर येईल. आपण सर्वांनीं प्रयत्न केला असतां आपण केवढे सुखी होऊं ह्याची कोणास कल्पना तरी आहे काय ?

( श्लोक )

न होय, जरि हो म्हणूं सफल वीर होवोनियां ।

पराक्रमबळें करूं चाकित सर्व लोकत्रया ॥

करूं सुकृतिपूर्ण हें वय गमे सुखें साध्य तें ।  
उदार कृतिचे सदा समय हो उदारांस ते ॥ १

—मेसन

आपण महाराणीच्या सार्वभौम राज्यांतील नागरिक आहों. ह्या राज्यांत जेवढें व्यक्तिस्वातंत्र्य आहे तेवढें दुसऱ्या थोड्याच राज्यांत असेल. ह्या राज्यांत कायद्याच्या दृष्टीनें सर्व लोक समान आहेत. प्रत्येक मनुष्य अपराधी असा शाबूत होईपर्यंत निपराधी मानला जातो. एक वेळ एकाद्या मनुष्याचा इनसाफ झाल्यावर पुनः त्याच गुन्ह्यासंबंधानें त्याजवर काम चालवितां येत नाहीं. सर्व इनसाफाचें काम लोकांच्या नजरेसमोर चालतें. आरोपीला फिर्यादीच्या तोंडाम तोंड देऊन भांडण्याचा अधिकार आहे. ज्याचा एकाद्या फिर्यादीच्या कामांत हितसंबंध आहे त्याला त्या फिर्यादीचा इनसाफ करितां येत नाहीं, व तो कितीहि मोठा असला तरी त्यानें इनसाफ मिळविण्याकरितां योग्य न्यायाधीशाकडे गेलें पाहिजे.

आपल्या देशाकरितां हरतऱ्हेनें झटणें हें आपलें फार महत्त्वाचें कर्तव्य आहे. “जो मनुष्य संकटाच्या किंवा मरणाच्या भीतीनें आपल्या देशाची कामगिरी बजावीत नाहीं व स्वाभिमान सोडून देतो, तो जगण्यासच योग्य नाहीं; मरण हें अपरिहार्य आहे तर त्याची काय भीति बाळगावयाची आहे ? व सद्गुणी मनुष्य मरण पावला तरी तो कीर्तिरूपानें अमर होतो.”

( श्लोक )

चलं वित्तं चलं चित्तं । चले जीवित यौवने ॥

१. जित्बर्द

चलाचलमिदं सर्वं । कीर्तिर्यस्य स जीवति ॥ १

स जीवति यशो यस्य । कीर्तिर्यस्य स जीवति ॥

अयशोऽकीर्तिसंयुक्तो । जीवन्नपि मृतोपमः ॥ २

—सुभाषित

**भावार्थः**—वित्त, चित्त, जीवित आणि यौवन हीं सर्वं क्षण-भंगुर आहंत. ज्याची कीर्ति होते त्याचेंच जीवित खरें होय. कीर्ति-पासून मनुष्य देहावसानानंतरहि जिवंतच असतो व ज्याला कीर्ति नाही तो जिवंत असून मेल्याप्रमाणेंच आहे.

आपल्या देशाची नोकरी बजाविण्यांत संकटाचा प्रसंग क्वचितच येतो, पण त्या कामीं आपल्या सुखाचा थोडासा त्याग व वेळेचा थोडासा व्यय करावा लागतो. सार्वजनिक कामें कधीं कधीं कांहींशीं कंटाळवाणीं देखील असतात. पण तीं करणें जरूर आहे.

म्युनिसिपालिटीचीं कामें, निवडणुकी, सभा, वगैरे सार्वजनिक कामें फारशीं रमणीय असतात असें नाहीं. त्यांत आवेश उत्पन्न करणारे किंवा मनास थक्क करून सोडण्यासारखे प्रसंग मुळींच नसतात. तथापि शांततेच्या प्रसंगीं मतदारानें दिलेलें एकादें मत लढाईत केलेल्या घावासारखेंच परिणामकारक असतें. फरक एवढाच कीं, त्यांत दंगाधोपा किंवा रक्तपात होत नाहीं. मत देणें हा आपला हक्क नव्हे, तर आपलें कर्तव्य आहे. व मत देण्याची पात्रता अंगीं आणणें हेंहि आपलें कर्तव्य आहे.

प्रत्येकानें देशाच्या कल्याणासाठीं कांहीं तरी मेहनत करणें जरूर आहे.

बेकन् म्हणतो, “ आपली खासगी संपत्ति वाढविणें हा ह्या आयुष्यास साजण्यासारखा हेतु नाही. ”

( श्लोक )

यस्य जीवन्ति धर्मेण । पुत्रमित्राणि बांधवाः ॥

सफलं जीवितं तस्य । नात्मर्थिं कोहि जीवति ॥ १

--हितोपदेश

**भावार्थः**--ज्याच्या धर्मानें पुत्र, मित्र, बांधव इत्यादिकांचें हित हातें त्याचेंच जीवित सफल होय. आपल्या हिताकरितांच जगणारे लोक थोडे आहेत काय ?

घरदार, अन्न, वस्त्र एवढ्या वस्तु मिळविल्या म्हणजे कृतार्थता झाली असें नाही. ह्या वस्तूंपेक्षांहि अधिक जरूरीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत.

“ निवळ स्वार्थाच्या दृष्टीनें जरी पाहिलें तरी देशाच्या कल्याणार्थ घालविलेला वेळ फुकट गेला असें म्हणतां येणार नाही. कारण शेजाऱ्यापाजाऱ्यांविषयीं प्रेमबुद्धि, सत्कार्य व परोपकार करण्याचा उत्साह, लोकांस कुमार्गातून काढून सन्मार्गास लावण्याची इच्छा, मनुष्यजातीचें दुःख कमी करण्याची उत्कंठा, जगाच्या ज्ञानांत आणि सुखांत भर पाडण्याची हौस, इत्यादि समाजहिताच्या सद्वासनांपासून दुसऱ्याचें हित होतें एवढेंच नाही तर आपणांसहि सुख होतें.

ह्या जगांत कांहीं गोष्टी अशा आहेत कीं, त्यांमध्ये स्वाभाविकरीत्या आह्यांप्रमाणेंच इतर सर्व लोकांस वांटा मिळतो. उदाहरणार्थ, शांतता, सुबत्ता, स्वातंत्र्य, निरोगी हवा वगैरे. पण त्यांत कांहीं आह्यांस भूषण नाही. पण जर आमच्यामध्ये खरी भूतदया वास करीत असेल तर शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या सुखदुःखांचे आपण वांटेकरी झाल्यावांचून रहाणार नाही. आमच्या स्वार्थलंपटपणामुळे

आह्वांस आमच्या हिताशिवाय दुसरें कांहीं दिसत नाहीं. पण शेजाऱ्याविषयीं आमच्यांत प्रेमबुद्धि असेल तर त्याचें कल्याण तें आमचेंच कल्याण असें आपणांस वाटेल. परोपकारबुद्धि आमच्यामध्ये असेल तर ती आह्वांस आमच्या देशबांधवांच्या हितार्थ झटण्याची प्रेरणा करील.”

तर मग मार्कम आरेलियम् म्हणतो त्याप्रमाणें, “ तुमच्या हृदयांत जी देवता वास करीत आहे ती तुमचें सदा संरक्षण करो; तुम्हांस वीर्यवान् आणि दीर्घायुषी करो. तुमच्या राजकीय, सामाजिक व खामगी वर्तनावर तिची देखरेख असो. तुम्हांस ईश्वरानें नेमून दिलेल्या अधिकारावर तुम्ही अशा तत्परतेनें रहा कीं, तुम्हांस परलोकीचें बोलवणें केव्हांहि आलें तरी उजळ माथ्यानें तिकडे जाण्याची तुमची तयारी असावी. त्यावेळीं तुमच्या सद्वर्तनाबद्दल काडीभरहि संशय राहिल असें होऊं देऊं नका. ”

सार्वजनिक कामांत आपण जो वेळ घालवूं त्याबद्दल आपणांस एक चांगला मोबदला मिळतो तो हा कीं, सत्कृत्य करणारापासून होणारा आनंदानुभव घेण्यास आपण शिकतो. जेव्हां आपणांस विपत्तीचे प्रसंग येतात तेव्हां सार्वजनिक हिताशीं आपला संबंध असल्यास खासगी दुःखाचा विसर पडतो.

कांहीं लोक दुसऱ्यास त्रास देतात. व कांहीं लोक दुसऱ्यांकरितां आपण त्रास सोसतात. सर्व लोकांनीं मनावर घेतलें तर त्यांस धैर्य आणि देशभक्ति हे गुण संपादितां येतील. प्रत्येक मनुष्यास आपल्या देशबांधवांचें आरोग्य,

सौख्य व नीतिमत्ता वाढविणाऱ्या संस्थांमध्ये कांहीं थोडे-  
बहुत तरी काम करितां येईल, आणि अशा प्रकारचीं कामें  
जे करतील त्यांसच खालील प्रश्नांचें समाधानकारक उत्तर  
देतां येईल:—

( श्लोक )

तूं तारुण्यभरांत येउनि पुढें आयुष्यमध्याप्रती ।  
येण्याच्या अवधींत सांग मनुजः सत्कार्यं केलें कृती ॥  
सत्यान्वेषणकारणीं, सुमति वा आणावया दुर्जनीं ॥  
ईशाच्या भजनीं, तसें जनसमूहाच्या सुखोत्पादनीं ॥ १

--बिहटियर



**प्रकरण १२**  
**सामाजिक वर्तन**

( श्लोक )

सानंदं सदनं सुताश्च सुधियः कान्ता सुधाभाषिणी ।  
सन्मित्रं सधनं स्वयोषिति रतिश्चाज्ञापराः सेवकाः ॥  
आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे ।  
साधोः सङ्गमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः ॥ १

--सुभाषित

**भावार्थः**—घरामध्ये जिकडे तिकडे आनंद आहे, पुत्र बुद्धिमान् आहेत, कांता प्रियभाषिणी आहे, मित्र सधन आणि सुस्वभावी आहेत, स्वस्त्रीच्याविषयी प्रेम आहे, सेवक आशा मानण्याविषयी तत्पर आहेत, अतिर्थांचा योग्य सत्कार आहे, परमेश्वराचे पूजन होत आहे, खाण्यापिण्याचा उत्तम बेत आहे, साधूंचा सहवास नेहमी घडत आहे, अशा प्रकारचा जो गृहस्थाश्रम त्याची थोरवी काय सांगावी ?

## प्रकरण १२

### सामाजिक वर्तन

गृह कशाला म्हणावें ? जेथें प्रेम, सहानुभूति, व विश्वास हीं मूर्तिमंत वास करितात; जेथें बालपणांत घडलेले मनोहर प्रसंग डोळ्यांपुढें उभे राहतात; जेथें पितृवात्सल्य, मातृवात्सल्य, भगिनीप्रेम, व बंधुप्रेम ह्यांचा अनुभव येतो; जेथें एकास सुख झालें तर सर्वास सुख होतें व एकास दुःख झालें तर सर्वास दुःख होतें, जेथें सर्वांचे मनोरथ व हेतु एकच असतात त्यालाच गृह म्हणावें. ज्या सदनांत प्रेम नाही त्याला पाहिजे तर किल्ला म्हणा, किंवा राजवाडा म्हणा, पण गृह ही संज्ञा त्याला देतां येणार नाही. ज्या गृहांत प्रेम नाही तें मृतशरीराप्रमाणेंच होय.

( अभंगचरण )

शृंगारिलें मढें । जीवेविण जैसैं कुडें ॥

—तुकाराम

( श्लोक )

संतोषामृततृप्तानां । यत्सुखं शान्तचेतसाम् ॥

कुतस्तद्धनलुब्धानामिश्वेतश्च धावताम् ॥ १

आकृत्वा परसंतापमगत्वा खलनम्रताम् ॥

अनुत्सृज्य सतां । त्मै । यत्स्वल्पमपि तद्बहु ॥ २

अकिंचनस्य दान्तस्य । शान्तस्य समचेतसः ॥

सदासंतुष्टमनसः । सर्वाः सुखमया दिशः ॥ ३

आत्माधीनशरीराणां । स्वपतां निद्रया स्वया ॥

कदन्नमपि मर्त्यानाममृतत्वाय कल्पते ॥ ४

—सुभाषित

भावार्थः—संतोषामृत पिऊन तृप्त झालेल्या शांत मनुष्यास

जें सुख मिळतें तें धनलोभानें ज्यांची नेहमीं तारांबळ उडत असते त्यांना कोटून प्राप्त होणार ? (२) दुसऱ्यास संताप दिल्यावांचून, दुष्टाची खुशामत केल्यावांचून, व सज्जनांचा मार्ग सोडिल्यावांचून जें मिळेल, तें थोडें असलें तरी फारच आहे असें समजावें.

(३) आत्मसंयमी, शांतचित्त, आणि संतुष्ट अशा मनुष्याजवळ द्रव्य नसतांही त्याला सर्व दिशा सुखमय होतात. (४) ज्यांनीं आपलें शरीर स्वाधीन ठेविलें आहे, व ज्यांना सुखानें झोंप येते, त्यांना साधें अन्न देखील अमृताप्रमाणें मधुर लागतें.

गृहाचा मुख्य उपयोग हा आहे कीं, त्याच्या योगानें संसारांतील चिंतांचा विसर पडतो. भवसागरांतून मार्गक्रमण करीत असतां वाऱ्यावादळाचे प्रसंग वारंवार यावयाचेच. अशा प्रसंगीं निवाऱ्याचें बंदर गृहाशिवाय दुसरें नाही.

जगांत ज्यांना आपण यशस्वी म्हणतो त्यांना देखील कठिण प्रसंग येतात. आणि केवळ धनधान्यसमृद्धि असली म्हणजे सुख आणि शांति हीं निश्चयानें प्राप्त होतात अशी थोडीच गोष्ट आहे.

ईश्वरानें मनुष्यप्राणी निर्माण केला त्याचा हेतु त्यानें एकटें रहावें असा नाही.

मनुष्याच्या अंतःकरणास गृहाचा ओढा असणें जरूर आहे. पण गृहाबाहेर कांहीं तरी काम करण्यास असावें हेंहि हितकर आहे. मनुष्यानें आपला सर्वच काळ मंडळींत घालविणें ठीक नाही. तसेंच तो सर्वच एकांतांत बसून घालविणें हेंहि योग्य नाही. मंडळी व एकांत ह्या दोन्ही गोष्टी हितकर आहेत इतकेंच नाही, तर अवश्य आहेत.

( श्लोक )

न लोकांच्या संधीं नच तिथुनि वा दूर बहुसैं ।

अंशा मध्यस्थानीं मम अभिमतोद्यान विलसे ॥  
 विवाहाचीं वाद्ये मृतविधिक घंटारवहि तो ॥  
 सघोषा पूराची मज विविध वार्ता कळवितो ॥ १  
 बसोनी वल्लींच्या हरिततर पर्णी कृत इथें ।  
 घड्याळाचा घंटास्वन पवननीत श्रुतिपथीं ॥  
 पडे माझ्या देवालय-शिखर-भागांत निघतां ॥  
 जरी मध्ये आहे बहु वितत भूमि तृणयुता ॥ २  
 तिच्या पृष्ठीं वाहे अचपलगती एक सरिता ।  
 वरी नौका जाती, कमलतति डोले प्लवहता ॥  
 नदी जातां ऐशी प्रभु-भजन-देवालय-शिखा ।  
 सनाथा सेतूच्या जवळि नयनां दे बहु सुखा ॥ ३\*

सृष्टीतील सौंदर्य सर्वकाळीं आनंददायक असतें. पण ज्या-  
 चें मन प्रसन्न नाही, त्याला सृष्टीचें प्रसन्नस्वरूप काय होय ?

आपल्या कुटुंबांतील मनुष्यांविषयीं आपल्या मनांत  
 प्रेम आणि आदर असला पाहिजे. कुटुंब हाच देशोन्नती-  
 चा खरा पाया आहे. सर्व उत्तम गुण शिकण्याची ती शा-  
 लाच आहे. कुटुंबामध्येच आपल्या उदात्त मनोवृत्तीचा  
 विकास होण्याची उत्कृष्ट साधनें असतात. त्यांचा उपयो-  
 ग केला असतां मनुष्यास देवदूतांची योग्यता प्राप्त होई-  
 ल. कारण देवदूत झाले तरी दुसऱ्यांना सुखी करण्यापेक्षां  
 अधिक काय करितात ?

तुमचें गृह साधें, अँगळ, रुक्ष असें जरी असलें तरी  
 तें तुमचें आहे, आणि तुमच्या कर्तव्याचें स्थान आहे, हें  
 ध्यानांत ठेविलें पाहिजे. तुमचें कर्तव्य करण्यांत जेवढ्या

अडचणी येतलित्या मानानेंच तें कर्तव्य पार पडल्यावर मुग्व होणार आहे.

कटकट व अन्याय शांतपणें सहन करणें हें बिकट श्रमापेक्षांही कठिण आहे. अशा मोशिकपणांत जो स्वार्थत्याग आहे त्याची योग्यता द्रव्याच्या, वेळेच्या, किंवा श्रमाच्या स्वार्थत्यागास येणार नाही.

दुसऱ्यास जाणून बुजून दुःखी करणारे लोक फारच थोडे असतील. व जे असतील ते बहुधा हें पुस्तक वाचणार नाहीतच. पण एकंदरीत दुष्टपणापेक्षां विचार आणि धोरण ह्यांच्या अभावामुळें पुष्कळ लोक दुसऱ्याच्या दुःखास कारण होतात. कोणीहि आला असतां प्रसन्नमुखानें व गोड शब्दांनीं त्याचा आदरसत्कार करावा. जे आपणांस प्रिय आहेत त्यांच्याविषयीं केवळ आपल्या मनांत प्रीति असली म्हणजे झालें नाही; तशी प्रीति असल्याचें त्यांचे नजेरस आणलें पाहिजे. ज्यांच्याविषयीं आपणांस अत्यंत प्रीति वाटते, व ज्यांना साहाय्य करण्याची आपणांस उत्कट इच्छा असते अशा माणसांस देखील आपण तारतम्याच्या अभावामुळें दुखवितों.

थोड्याशा उत्तेजनपर शब्दांनीं मनुष्यास किती उमेद चढते, व मदत झाल्यासारखी वाटते ह्याचा आपणां सर्वांस अनुभव आहे.

लॉर्ड चेस्टरफील्ड म्हणतो:—“प्रीति कशी करावी व द्वेष कसा करावा हें फार थोड्या लोकांस कळतें. बहुतेक लोकांची अशी स्थिति असते कीं, ते ज्यांच्यावर आ-

पल्यामते प्रीति म्हणून करावयास जातात, त्यांचे ते फाजील लाड करितात, व त्यांच्या दोपांकडे डोळेझांक करितात, व अशा प्रकारच्या प्रीतीने ते त्यांस अपायच करितात. ते जेव्हां द्वेष करितात तेव्हां त्यांच्या द्वेषपापासून दुसऱ्यांचे कांहीं वांकडे होत नाहीं, पण त्यांच्या अप्रासंगिक क्रोधामुळे व चिडखोरपणामुळे त्यांना स्वतःला मात्र अपाय होतो.”

मित्रामित्रांमध्ये देखील एकप्रकारचा आडपडदा रहातो. “आमची शरीरे हीं जणू काय बेटें आहेत, हाडे हे कठडे आहेत, व त्वचा हा पडदा आहे. अशा बेटांत आह्मी कोंडलेले असल्यामुळे आह्मांस एकमेकांची पूर्ण माहिती होत नाहीं. ”

आमच्या मित्रांचे किंवा आमच्या नातेवाईकांचे खरे हृद्गत आपणांस क्वचितच कळते. एकाच कुटुंबातील माणसांस देखील परस्परांचे स्वभाव कळत नाहीत असे पुष्कळ वेळां घडते. त्यांचीं मनें जणू काय समांतर मार्गांनीं जातात, व म्हणून त्यांचे कधीहि संमेलन होत नाहीं. “आमच्या अत्यंत प्रियकर आत्तांमहि आमच्या हर्षविषादाचीं सर्व कारणे कळत नाहीत. ”

आह्मीं एकत्र जमलों म्हणजे हवा, पीकपाणी, नवीन पुस्तके, राजकीय विषय, आमच्या शेजाऱ्यांचे गुणदोष, इत्यादि गोष्टींसंबंधानें संभाषण करितों. परंतु आमच्या मनांतील स्वयं हृद्गताविषयीं आपण चकार शब्द काढीत नाहीं. ज्या गोष्टींना कांहींच महत्त्व नाहीं, अशाच गोष्टी फार बोलण्यांत येतात. व जे लोक फार बोलतांना दृष्टी-

स पडतात त्यांना खरोखर थोडाच मजकूर सांगावयाचा असतो.

संभाषण ही एक कलाच आहे. ही गोष्ट फार थोड्या लोकांस समजते. कुटुंबामध्ये खरे ऐक्य व खरी सहानुभूति जर पाहिजे असेल तर नुसतें प्रेम व सद्बुद्धि असून भागण नाही; तर एकमेकांच्या कल्पना समजून घेण्याची व देण्याची शक्ति पाहिजे. जर दुसऱ्याकडून आपलें मनोरंजन होत नसेल तर आपण त्याचें मन रिझविण्याचा यत्न करावा.

पुष्कळ लोकांच्या बोलण्यांत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असा प्रकार असतो. " बोलण्यामध्ये खरेपणा व निष्कपटपणा असावा हें खरें आहे. पण इतर गोष्टींप्रमाणेच संभाषणांतहि तारतम्याची जरूर आहे. संभाषण चित्तवेधक व्हावें अशी इच्छा असेल तर त्यासाठी कांहीं तरी यत्न केला पाहिजे. "

आपलें गृह सुखमय करण्याचें आपणा सर्वास साध्य आहे.

गरीब लोकांस यथेच्छ धन देऊन श्रीमंत करणें, किंवा रोगग्रस्त लोकांस आरोग्यसंपन्न करणें ह्या गोष्टी आमच्या नशिबी नाहीत. पण लोकांवर प्रेम करणें, त्यांचा समाचार घेणें, त्यांचें समाधान करणें, ह्या गोष्टी देवानें सर्वास साध्य करून ठेविल्या आहेत. ह्या गोष्टी करण्यांत कोणाची खुशामत करण्याची जरूर नाही, व त्यांत जें पुण्य आहे तसें दुसऱ्या कशांतहि नाही.

चिडखोर मनुष्य लोकांस त्रास देतो त्यापेक्षां स्वतःस

जास्त त्रास करून घेतो. त्याला कधीहि संतोष होत नाही. त्यामुळे त्याला सुखाचा लवळेशाहि मिळत नाही. तथापि त्याच्यापामून लोकांसहि बराच त्रास होतो. आपल्या सभोवतालच्या लोकांस सुख देण्यास फारसा स्वार्थत्याग लागतो असे नाही. पण केवळ मनांत सद्धेतु अमून कांहीं उपयोग होत नाही; तर अभ्यास आणि मारामारविचार ह्यांचीहि मदत पाहिजे. कोणतीहि गोष्ट अभ्यासावांचून चांगली करितां येणार नाही.

प्रेमयुक्त व कळकळीच्या वर्तनापामून मोठमोठे सुपरिणाम होतात. “ चांगल्या रीतीभातींनीं मनुष्यास मनुष्यत्व येते ” अशी एक जुनी इंग्रजी म्हण आहे. आणि स्वरोस्वरच चांगल्या रीतीभातींनीं कैक लोक भाग्यास चढले आहेत, व वाईट रीतीभातींनीं कैक लोकांच्या जन्माचे मातेरें झालें आहे. जेव्हां एकादा मुख्य प्रधान आपल्या मंत्रिमंडळासाठीं माणसें निवडतो, तेव्हां त्यांच्या संगीं शहाणपणा, वक्तृत्व, कर्तृत्व, मद्दूर्तन, इत्यादि गुणांशिवाय आणखी चांगल्या रीतीभाती आहेत किंवा नाहींत, व लोकांशीं गोडीगुलाबीनें त्यांना वागतां येते किंवा नाहीं हेहि तो पहात असतो.

आडदांडपणा हा निश्चयी स्वभावाचा सूचक आहे असें कोणास वाटत असेल तर ती चूक आहे; इतकेंच नव्हे, तर अनेक प्रसंगीं तो मानसिक दुर्बलता झांकण्याचें एक साधन बनून राहतो. शेक्सपिअरनें मार्क अंटोनी याच्या तोंडांनं ब्रूट्स ह्याच्या गुणांचें वर्णन करितांना असें वदविलें आहे:—

( आंबी )

पंचतत्त्वांच्या अपूर्व मिश्रणें । निर्मिला तो नरवीर विधीने ॥  
जयाचें सांजन्य पाह्यान सन्मानें । विश्रुही मान डोळ्या ॥ १

—शेकसपीअर

दुमन्याचे दोष काढण्याची जरूर पडते, तेव्हां फार ममतेनें बोलावें. विशेषेकरून मुलांना फार कोमल शब्दांनींच ताडन केलें पाहिजे. कारण मोठ्या माणसापेक्षां लहान मुलांच्या मनास कठोर शब्दांपासून फार धक्का बसतो. प्रसिद्ध चितारी रूबन्म् ह्याची अशी गोष्ट सांगतात कीं. कलमाच्या एका झटकक्यासरशीं तो तसबिरींतील बालकाचें हास्यमुख रडकें करून टाकीत असे. व रडकें तोंड हांसरें करीत असे. व्यवहारांत आपणां सर्वास असें करितां येतें; व तें काम एका शब्दानें होण्यासारखें आहे.

मृदु शब्दांनीं भाषण करावें. तें अल्प जरी असलें तरी तें अंतःकरणाच्या खोल प्रदेशापर्यंत पोचून कालान्तरानें चांगल्या फळाम येतें.

कोणाला दोष द्यावयाचा असला तर तो खासगी रीतीनें द्यावा, व शाबासकी द्यावयाची असेल तर प्रसिद्धपणें द्यावी. खासगी रीतीनें कोणाचे दोष दाखविल्यास त्याला त्याबद्दल वैषम्य वाटत नाहीं, व आपल्या कल्याणासाठीं ते दाखविले असें तो समजतो. व त्यामुळें तो आपलें वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करितो. तसेंच, शाबासकी प्रसिद्धपणें दिल्यापामून मनुष्यास अधिक उत्तेजन येतें, व आपल्या श्रमांचा योग्य मोबदला मिळाला असें वाटतें.

दोष देण्याचा प्रसंग आला असतां तें काम फार गं-

भीरपणानें करावें व आपली दिलगिरी दाखवावी. आणि होतां होईल तों संतापल्यासारग्वें कधीं दागवूं नये. आर्किटस् हा एका प्रसंगीं आपल्या गुलामास म्हणाला, “मला जर राग आला नमता तर मी तुला शिक्षा केली असती.” जर आपणांस राग आला तर कांहीं वेळ थांबून व विचार करून मग तोंडावाटे शब्द काढावे. म्याथ्यू आर्नेल्ड ह्यानें उत्तम शिक्षणाची चिन्हे सांगितली आहेत ती अशीं कीं, “ अंगीं निःसीम क्षमाशीलता असावी; आजूबाजूंच्या गोष्टींचा विचार करावा. मनुष्याच्या कृत्यांची योग्यायोग्यता ठरविण्यांत कडकपणा असावा, पण मनुष्यांस दोष देण्यांत सदयता असावी.”

मृत्यूच्या योगानें लहान थोर हा भेद लवकरच नष्ट होणार आहे, ही गोष्ट ध्यानांत आणून प्रत्येकाशीं सभ्यपणाची वर्तणूक ठेवावी:

मित्राशीं भाषण करितांना एकादे वेळीं रागांत आलां तर त्याच्याशीं समेट केल्याशिवाय त्याच्यापासून जाऊं नका. कारण तीच तुमची शेवटची भेट होणार नाही असा काय नियम आहे ?

कांहीं शब्द सूर्यकिरणामारखे आनंददायक असतात; व कांहीं शब्द शल्ययुक्त बाणासारखे किंवा सर्पाच्या दंशासारखे असतात. कठोर शब्दांनीं काळजास घेरूं पडतात. आणि मृदु शब्दांनीं अप्रतिम सौख्य होतें.

“चांगल्या शब्दांस कांहीं पैसे पडत नाहीत असें असून त्यांची किंमत फार मोठी आहे.”

“सहज सोडलेले बाण अनेक वेळां धनुर्धराच्या

ध्यानीं मनींहि नाहींत अशा ठिकाणी जाऊन लागतात. त्याचप्रमाणे सहज बोललेले शब्द एकाद्याच्या दुःखित मनाचे मांत्वन करितात किंवा त्यास अधिक दुःखवितात.”

कधी कधी शब्दांचे कार्य बोलल्यावांचून होतें. जीझम् ह्याच्याशीं स्नेहमबंध ठेवणाऱ्या लोकांवर रोमन न्यायसभेत खटले चालले होते. तेव्हां पीटर नामक एका स्नेह्यानें जीझसची व माझी ओळख देवील नाहीं असा जबाब दिला. तेव्हां जीझसनें त्याच्याकडे नुसतें अवलोकन केलें. त्या तिरस्कारयुक्त मुद्रेनें पीटरच्या मनावर परिणाम झाला; व तो बाहेर जाऊन भाय मोकळून रडला.

एका दृष्टिपातानें जशा दुःसह वेदना होऊं शकतात त्याचप्रमाणे ममतेनें एक वेळ पाहिलें असतां हृदयांत आनंदाच्या लहरी येतात. फार दिवसांच्या वियोगानंतर आपण परत आल्यावर आपणांस आपले आप प्रेमानें भेटावयाचेच अशी आपली खात्री असते; व त्या सुखसोहळ्यासंबंधानें आपणांस केवढी उत्कंठा असते बरें ! आणि परत आल्यानंतर सर्वांच्या गांठी पडल्या म्हणजे तो दिवस किती आनंदानें जातो !

फार संकोचवृत्ति ठेवूं नये. आपली ममता प्रदर्शित करण्यास लाजूं नये. बाहेरून जर तुम्हीं निष्ठुर दिसत असलां तर तुमच्या मनांत कितीहि प्रेम असलें तरी त्याचा कांहीं उपयोग नाहीं. म्हणून स्वभावांत मार्दव, प्रेमळपणा आणि कळकळ हीं असावीं. मनुष्यांस सहानुभूतीपासून जसें साहाय्य होतें तसें प्रत्यक्ष कार्य केल्या-

पासूनहि होत नाही. प्रेमाची योग्यता द्रव्याहून अधिक आहे. एका प्रेमळ शब्दानें जें सौख्य होईल तें देणगी-पासूनहि होणार नाही.

बेंजामिन् वेस्ट ह्याला एकानें विचारिलें कीं, तुम्हीं चित्रकार कशानें झाला? तो म्हणाला, “ माझ्या आईनें तेलेल्या चुंबनाच्या योगानें. ” कान्फ्युशिअस म्हणतो, “ गृहांतील कर्तव्ये नीट बजाविलीं असतां यज्ञयागादिक देखील करण्याची जरूर नाही. ”

मित्रांची निवड फार काळजीनें करावी. कारण आपल्या जीविताचा आमच्या मित्रांच्या जीविताशीं फार निकट संबंध आहे. जार्ज हर्बर्ट म्हणतो, “ नेहमीं चांगल्या लोकांच्या मंडळींत वागावें, म्हणजे तुम्हांस त्यांचे गुण लागून तुम्हीं त्यांपैकींच एक व्हाल. ” म्प्यानिश भाषेत अशी एक म्हण आहे कीं, “ तुमचा कोणाशीं सहवास आहे तें सांगा, म्हणजे तुम्हीं कशा प्रकारचे आहां हें मी सांगेन. ” ज्या मनुष्यास आपलें कल्याण समजत नाही तो दुसऱ्याचा मित्र झाला तर त्याचेहि नुकसानच करील.

( अोंवी )

लाधल्या सन्मित्रसंगती । सर्व आनंद दुणावती ॥

द्विधा विभागे विपत्ति । थोर महिमा मैत्रीचा ॥

—डेन्ह्याम्

( श्लोकचरण )

तन्मित्रमापदि सुखेच समक्रियं यत् ।

म्हणजे सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगीं जो सार-  
। उपयोगीं पडतो तोच खरा मित्र.

स्त्रियांशीं मैत्री करितांनाहि योग्य सावधगिरी ठेवि-  
ली पाहिजे. वंचक स्त्रियांच्या स्नेहानें प्राचीन काळापा-  
सून कैक लोकांचा नाश झाला आहे.

( आर्या )

पात्रमपात्री कुरुते, दहति गुणं स्नेहमाशु नाशयति ॥

अमले मलं नियच्छति दीपज्वालेव खलमैत्री ॥ १

**भावार्थः**—दुर्जनाची संगति ही दिव्याच्या ज्योतीप्रमाणें  
पात्र ( योग्य किंवा भांडें ) मनुष्यास अपात्र करिते, गुण ( दोरी  
अर्थात् वात ) दग्ध करिते, स्नेहाचा ( तेलाचा ) नाश करिते,  
स्वच्छ वस्तूच्या टिकार्णा मल ( काजळ ) टाकिते.

( श्लोक )

अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे ॥

पावको लोहसङ्गेन । मुद्गरैरभिहन्यते ॥ २

—सुभाषित

**भावार्थः**—दुर्जनाच्या संगतीपासून पावलोपावलां मानहानि  
होते ती काय सांगावी ! अग्नीला देखील लोखंडाच्या संगतीमुळें  
लोहाराच्या घणाचा मार सोसावा लागतो.

“ मैत्री हा जीविताचा अलंकार आहे. ” मित्रहीन  
मनुष्य अभागी होय. जर कोणा मनुष्यास एकहि मित्र  
नसेल तर हा बहुधा त्याचाच दोष असला पाहिजे.

( ओवी )

दैव जयावरी पूर्ण कोपलें । जयातें स्वकीय कोणी नुरलें ॥

तन्मनाशीहि मन मिळे । एकाचें तरी ह्या जर्गा ॥ १

—लांगफेलो

**केबल् म्हणतोः**—“ आमचे आत्मे आपआपल्या आ-  
नंदाच्या किंवा दुःखाच्या अदृश्य गोलांवर एकाद्या फटिंगा-

प्रमाणे राहून आपआपल्या कक्षांतून एकटेच फिरतात. आमच्या मनाची जशी स्थिति असेल त्याप्रमाणे जग आह्यांस उदास किंवा प्रसन्न दिसते. ”

तथापि वरील उदास वचनाप्रमाणे आपणां सर्वांस एकलकोंड्यासारखे रहाण्याची जरूर आहे असे आह्यांस वाटत नाही. मात्र केव्हां केव्हां एकांती बसून विचार करणे हे हितकर आहे. आपण नेहमीच मंडळीत राहिले तर मंडळीविषयी आपले प्रेम सारखे रहाणार नाही.

कधी कधी दुसऱ्याने आपला अन्याय केला आहे असा आपणांस भास होतो. अशा प्रसंगी शान्ति आणि सुविचार ह्यांचे अवलंबन करावे, व त्या गोष्टीसंबंधाने आपल्या मित्राच्या बाजूने विचार करून पहावा. कोणतीहि गोष्ट उतावळीने करू नये. सृष्टीचे व्यापार कधीहि उतावळीने होत नाहीत. उतावळीने केलेले काम लोकर न होता त्याला विलंबच लागतो. विशेषेकरून कोणाशी भांडण्याची उतावळी कधी करू नये. शांतपणे विचार करावा. कांही वेळ जाऊ द्यावा. ज्या गोष्टीबद्दल आपणास मनस्वी संताप झाला असेल तीच गोष्ट एक रात्र उलटल्यावर अगदी निराळी भासू लागेल.

आपण एकादें प्रमाणसिद्ध पण लागट मजकुराचे पत्र लिहिले असेल तर ते एक दिवस तसेच राहू द्यावे. दुसरे दिवशी ते पत्र पाठवावे, असे आपणास बहुधा वाटणार नाही.

चांगल्या लोकांशीच मैत्री करावी. कुमित्रापेक्षा मुळीच मित्र नसलेला बरा.

( श्लोक )

आनन्दमृगदावाम्निः । शीलशाखिमदद्विपः ॥

ज्ञानदीपमहावायुरयं खलसमागमः ॥ १

परोक्षे कार्यहन्तारं । प्रत्यक्षे प्रियवादिनम् ॥

वर्जयेत्तादृशं मित्रं । विषकुम्भं पयोमुखं ॥ २

रहस्यभेदो याञ्चाच । नैष्ठुर्यं चलचित्तता ॥

क्रोधो निःसत्यता द्यूतमेतान्मित्रस्य दूषणम् ॥ ३

--सुभाषित

**भावार्थः** - ( १ ) खलाचा समागम हा आनंदरूपी मृगास ज.कून टाकणारा वणवा, सुस्वभावरूपी वृक्षास उपटून टाकणारा मदोन्मत्त हत्ती, व ज्ञानरूप दीपाला मालवून टाकणारा महावात आहे. ( २ ) आपल्या तांडापुरतें गोड बोलणारा व मागून घात करणारा मित्र हा ज्याच्या तोंडां अमृत आहे अशा विषाच्या घ-ज्याप्रमाणें होय. त्याला कधींहि जवळ करूं नये. ( ३ ) गुप्त गोष्ट बाहेर फोडणें, याचना, निष्ठुरता, चंचल मन, क्रोध, असत्य भाषण, आणि द्यूत हीं मित्राचीं दूषणें होत.

( अभंग )

दुर्जनांची गंधी विष्टेचीयापरी ॥ देखोनियां दुरी व्हावें तथा ॥ १

आईकाहो तुम्हीं मात हे सज्जन ॥ करूं संघटन बोलों नये ॥ २

दुर्जनाचे भय धरावें त्यापरी ॥ पिसाळलेपरी धांवें श्वान ॥ ३

दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग ॥ बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥ ४

तुका म्हणे किती सांगावें पृथरु ॥ अंग कुंभपाक दुर्जनाचें ॥ ५

—तुकाराम

“ दुष्ट लोकांच्या मार्गांत शिरूं नका. त्या मार्गाच्या जवळून देखील जाऊं नका. तो दिसतांच तोंड फिरवून त्यापासून दूर व्हा. कारण दुष्टलोकांना कांहीं तरी अनर्थ केल्याशिवाय किंवा कोणाचा तरी घातपात केल्या-

शिवाय झोंपच येत नाही. दुष्टपणा हेंच त्यांचें अन्न व अपकृति हेंच त्यांचें पान. परंतु मज्जनांचा मार्ग सरळ आणि उज्ज्वल असतो, व जसजसे पुढें जावें तसतसा तो अधिक प्रकाशमान् दिसूं लागतो.”

दुष्ट व मूर्ख लोकांची मैत्री करूं नये हें जरी खरें आहे, तथापि तशा लोकांचें वैरहि संपादितां कामा नये; कारण जगांत त्या लोकांची मंख्या फार आहे.

मित्रास आपल्याकडून जेवढें सहाय्य होण्यासारखें असेल तेवढें मिळण्याचा त्यांचा हक्क आहे. पण मित्रांनै कधीहि द्रव्य उमनें मागूं नये.

“ आपण कोणांचें कर्ज काढूं नये, व कोणास कर्ज देऊं नये. कारण कर्ज दिलें तर बहुधा तें बुडतें व मैत्रीसही बुडवितें. व कर्ज काढण्यानें मितव्ययाची संवय नाहीशी होते.”

“ जो कोणी अपरिचित मनुष्यास जामीन होतो तो पश्चात्ताप पावतो. जो कोणाचा जामीन होत नाही त्यांचें धन सुरक्षित रहातें.”

आपल्या मित्रांस अनेक संकटांपामून आमचें संरक्षण करितां येईल. व आमचीं अनेक दुःखें टाळतां येतील.

( श्लोक )

पापान्निवारयति योजयते हिताय ।

गुह्यंच गूहति गुणान् प्रकटीकरोति ॥

आपद्गतंच न जहाति ददाति काले ।

सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः ॥ १

भावार्थः—

( श्लोक )

योर्जा हिताप्रति निवारुनि पापकर्म ।  
वर्णा बरेच गुण झांकुनियां कुकर्म ॥  
दे आपणांस असतां व्यसर्नां त्यजीना ।  
सन्मित्रलक्षण असे वदतात जाणा ॥ १

—वामन

अशा प्रकारचे मित्र मिळाले म्हणजे त्यांची मैत्री कायम-  
ची ठेवावी. त्यांचा असतोष होण्यासारखे कांहीं करू नये.

( ओवा )

जे सन्मित्र भाग्ये लाधले । प्रसंगा ज्यांचे सत्व न ढळे ॥  
प्रेमरज्जूनीं दृढ बांधिले । राखीं हृदयां तयांतें ॥ १

—शेकसपिअर

मृत्यूमुळे ज्या मित्रांचा वियोग होतो त्यांची परलोकीं  
पुनः भेट होईल हें जाणून आपले समाधान करावे.

आपल्या आयुष्यामध्ये विवाह हा संस्कार फार मह-  
त्वाचा आहे. प्रेम ही एक अजब वस्तु आहे. हिच्या  
योगानें सकल सृष्टीला स्फूर्ति होऊन ती फार रमणीय  
दिसे लागते; हिच्या योगानें जमीनीवर लोळणाऱ्या कि-  
ड्याला पतंगाचें स्वरूप प्राप्त होऊन तो आकाशपंथें य-  
थेच्छ विहार करितो. हिच्या योगानें वसंतऋतूंत पक्ष्या-  
च्या पिसाऱ्यावर सुंदर रंग चढतात, व काजव्याला सुव-  
र्णमय प्रकाश प्राप्त होतो; पक्ष्यांच्या तोंडांतून सुस्वर आ-  
लाप निघतात, आणि कवीला काव्याची स्फूर्ति होते. अ-

चेतन सृष्टीवर देखील हिचा अम्मल बसतो असें दिसतें, व त्यामुळे फुलांवर अप्रतिम रंग झळकूं लागतात.

सिमोनाइडस् ह्याचें म्हणणें असें आहे कीं, सुपत्नी असणें ह्यासारखें सुख नाहीं, व कुपत्नी असणें ह्यासारखें दुःख नाहीं.

(श्लोक)

जशा दुर्दिनीं वर्षती मेघधारा ।

करी शब्दवर्षाव तैशी कुदारा ॥

सुपत्नीसर्वे पर्णशाला सुखा दे ।

न जे राजवाडा कुभार्येसर्वे दे ॥ १

—इंग्रजी म्हणी

नवरी पसंत करण्यासंबंधानें उपयुक्त सूचना करणें जरासें अवघड आहे तथापि कांहीं गोष्टी अगदीं उघड दिसणासारख्या आहेत. फार लवकर लग्न करणें हें चांगलें नाहीं. टेलर म्हणतो, “अल्पवयी स्त्रीपुरुषांनीं लग्न करणें हें एका वाटण्यास दुसऱ्या वाटण्याचा आधार देण्यासारखें आहे.” पैशाच्या लालचीनें कोणाशीं लग्न करूं नये. पैसा जवळ असल्याशिवाय लग्न करूं नये. जे पैशासाठीं लग्न करितात त्यांना संसारसुखापेक्षां पैशाची योग्यता अधिक वाटते असें म्हटलें पाहिजे. अशा लोकांना पुढें त्राहि त्राहि होऊन असें वाटूं लागतें कीं, नको तो पैसा आणि नको ती कटकट.

कित्येकांना असें वाटतें की, लग्न झाल्यानंतर देखील आपण स्वतंत्ररीतीनें वागूं; आपल्या पत्नीला आपण एकाद्या सुंदर फुलपांखरासारखी मौजेकरितां बाळगूं. आ-

मच्या जीविताशीं तिचा संबंध कारणापुरताच ठेवू; आह्वांला कामाचा कंटाळा आला म्हणजे कांहीं वेळ तिच्याशीं बोलू; परंतु आमची तव्यत लागत नसेल तर त्यावेळीं तिनें आह्वांस त्रास देतां कामा नये. अशा प्रकारचे तरंग कांहीं तरुणांच्या मनांत येत असतात; पण ते व्यर्थ आहेत.

होमर कवीनें पतीचें कर्तव्य सांगितलें आहे. तो म्हणतो:—पतीनें आपल्या पत्नीस अशा प्रेमानें वागवावें कीं, तिला आपल्या आईबापांचा व बंधूंचा वियोग झाला आहे असें मुळींच भासूं नये. नाहीं तर तिची स्थिति पोरक्या पोरप्रमाणेंच व्हावयाची. कारण तिला आपल्या आईबापांचा व बंधूंचा सहवास नवऱ्यामाठीं सोडून द्यावा लागतो. असें असतां तिला नवऱ्याच्या वरीं माहेरच्या प्रेमाचा अनुभव मिळत नसला तर तिच्यांत आणि पोरक्या पोरान्त काय अंतर आहे ? लग्न करावें किंवा नाहीं अशी शंका वाटत असेल तर लग्न करूं नये हेंच चांगलें. लग्नापासून एक तर अप्रतिम आनंद होतो, नाहीं तर अतिशय दुःख होतें.

विवाह करणें हें मोठें जबाबदारीचें काम आहे. केवळ आपल्या डोळ्यांच्याच तंत्रानें वागूं नका. केवळ बाह्यस्वरूपासच भुलूं नका. विवाहबंधन विचार आणि प्रेम ह्यांच्या साहाय्यानेंच केलें पाहिजे.

साध्वी स्त्रियेपासून संसारांत सहाय्य होतें एवढेंच नाही, तर आपली मानसिक उन्नतिहि होते. शेक्सपिअर म्हणतो, “ पत्नीप्रेमाच्या योगानें अधम मनुष्यासहि औदार्य येतें. ” नीच मनुष्यावर जर एवढा सत्परिणाम घड-

तो तर स्वभावतः जे उदार मनाचे आहेत त्यांच्यावर किती घडेल !

( ओव्या )

महात्मे भूतलावरी असती । स्वर्गाचे जणू देवचि भासती ॥  
ज्या ज्या स्थाना पद ठेविते । मंलें भारिलें होय तें ॥ १  
अमोघ ज्यांचें आशीर्वचन । जे प्रेमाचें पूर्ण निधान ॥  
ज्यांचें अगाध महिमान । वर्णनातीत सर्वथा ॥ २

—केबल

जेरेमी टेलर म्हणतो, “ लग्न ही संस्था परमेश्वरनिर्मित आहे. तिच्यापासून जडणारा संबंध फार पवित्र आहे. त्या संस्थेत जे कांहीं रहस्य आहे ते मंगलमय आहे. लग्नाचा मुख्य हेतु धर्माचरणाचा आहे. लग्नापासून समाजाचें मोठें कल्याण आहे. व त्यापासून ईश्वरभक्तीस योग्य अशी पवित्रता अंगी येते. ”

एकमेकांस अनुरूप अशा वधूवरांचा विवाह झाला असतां त्यांच्या सुखाचें काय वर्णन करावें ? सर्व मंगलकार्ये पति आणि पत्नी जोडीनें वसून आनंदानें करितात. सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगीं त्यांच्या चित्ताचें ऐक्य असतें. तीं एकमेकांपासून कांहीं लपवून ठेवात नाहींत. व त्यांस एकमेकांचें ओझे कधींहि वाटत नाहीं. जेथें पतिपत्नी सुखानें नांदतात तेथें प्रत्यक्ष परमेश्वर आहे असें समजावें.

आपल्यामध्ये लग्नाच्या वेळी “ धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि ” अशी शपथ वर घेत असतो. इंग्रज लोकांतहि विवाहाच्या प्रसंगीं नवऱ्याम अशाच अर्थाची शपथ घ्यावी लागते ती अशी:—“ सुख असो किंवा दुःख असो, श्रीमंती

असो किंवा गरिबी असो, रुग्णावस्था असो किंवा आरोग्य असो, माझा जीवात्मा आहे तोंपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, व तुझ्यावर प्रेम केल्यावांचून रहाणार नाही. ”

लग्न सुवाचें झालें तर वधूवरांच्या आयुष्यास अगदीं नवेंच वळण लागतें. त्यांना आजपर्यंत ठाऊक नाहीं अशा सुवाचा अनुभव येऊं लागतो. त्यांच्यामध्ये लोकांच्या उपयोगी पडण्याची विलक्षण शक्ति येते. तेथपासून मनुष्यास आपले पूर्वीचे सर्व दुर्गुण पार सोडून द्यावेसे वाटतात व त्यांच्या मनांत नवीन आशांकुर उत्पन्न होऊन तो ताज्या दमानें व मोठ्या उमेदीनें आपल्या पुढील आयुष्याचा सद्यः करण्याच्या मार्गास लागतो. स्वर्ग-लोकाशीं साम्य पावणारें ह्या जगांत जर कांहीं असेल तर तें 'सुखमय गृह' होय. अशा गृहामध्ये नवरात्रायको, आईबाप, बंधुभगिनी, व मुलें हीं आपआपल्या परीनें एकमेकांस जें साहाय्य करितात तसें दुसऱ्या कोणाकडून होणार नाहीं. कारण एका हाडामांसाच्या माणसांस एकमेकांचा स्वभाव जसा कळेल व एकमेकांच्या हिताबद्दल, नांवाबद्दल, व उत्कर्षाबद्दल जशी कळकळ वाटेल तशी दुसऱ्यास कशी वाटेल ! एकाचा हर्ष तोच सर्वांचा हर्ष, एकाचें दुःख तेंच सर्वांचें दुःख, एकाचें वैभव तेंच सर्वांचें वैभव, एकाची कीर्ति ती सर्वांची कीर्ति व एकाची अपकीर्ति तीच सर्वांची अपकीर्ति, अशा प्रकारचा भाव कुटुंबीय माणसांमध्ये परस्परांसंबंधानें जसा रहातो तसा परकी लोकांमध्ये असण्याचा संभव नाहीं.

मुलें असणें ह्यासारखें सौख्य क्वचित् असेल, पण त्यां-

चें योग्य प्रकारें संवर्धन करण्याची जबाबदारीहि तशीच मोठी आहे. जार्ज हर्वर्ट म्हणतो, एका चांगल्या आईची योग्यता शंभर शालागुरूंच्या योग्यतेबरोबर आहे. मुलें जगांत ईश्वर पाठवितो असें म्हणण्याचा परिपाठ आहे. व कित्येक आळशी आईबाप असें म्हणतात कीं, ईश्वरानें आह्मांस मुलें दिलीं, तेव्हां तो त्यांच्या पोषणाची तजवीज करीलच. पण ह्या म्हणण्यांत कांहीं अर्थ नाही. ज्या मनुष्यास मुलांचें नीट संगोपन करण्याची शक्ति नसेल त्यानें त्यांस जगांत आणूंच नये.

लहान मुलांस फार ममतेनें वागविलें पाहिजे म्हणजे तीं जगांत पुढें चांगल्या रीतीनें वागण्यास समर्थ होतात.

बालकाचे बोंबडे बोल ऐकून हृदयामध्ये आनंदाचें भरतें कसें येतें ह्याची कल्पना मुलांवर प्रेम करणाऱ्या आईबापांशिवाय इतरांस यावयाची नाही. त्यांच्या बाललीला, त्यांचें अडखळत बोलणें, त्यांचें रुसणें, त्यांचा निष्कपट स्वभाव, त्यांचें परावलंबन इत्यादि गोष्टी प्रेमळ आईबापांस पदोपदीं सुख आणि आनंद देतात.

( श्लोक )

आलक्ष्य दंतमुकुलाननिभित्तहासै-  
रव्यक्तवर्णरमणीय वचः प्रवृत्तीन् ॥  
अङ्काश्रयप्रणयिनस्तनयान् वहन्तो ।  
धन्यास्तदङ्गरजसा मलिनी भवन्ति ॥ १

—कालिदास

भावार्थः—

( श्लोक )

दावी सुदंतकलिका अनिमित्तहासं ।

अव्यक्त शब्द बहु गोड वदे सुधासे ॥

येतां असा तनय आवडिनें निजांकीं ।

तद्दूलिनें मलिन धन्यचि होति लोकीं ॥ १

ज्या मनुष्याचें आपल्या बायकोवर व मुलांवर प्रेम नाही त्याच्या मनाला गृहामध्ये असह्य यातना होतात. म्हणून आपल्या पत्नीवर प्रेम ठेवणें हें स्वार्थदृष्टीनें देखील प्रत्येकास अवश्य आहे.

**प्रकरण १३**

**उद्योग**

( श्लोक )

जे कां महत्त्वगिरिशेखरिं बैसताती ।  
उड्डाण एक करुनी नच तेथ जाती ॥  
जेव्हां दुजे जन सुषुप्ति मग्न होती ।  
हे तेधवां सतत उद्यम चालवीतो ॥ १

—अंबटकृत नेपोलियनचें चरित्र

## प्रकरण १३

### उद्योग

कोणत्याहि वस्तूचा अपव्यय करूं नये. पण वेळेचा अपव्यय होऊं न देण्याविषयीं फारच जपलें पाहिजे. पैसा आपल्या पेटींत ठेविला तर त्याचा पाहिजे तेव्हां उपयोग करितां येईल. पण वेळ पेटींत सांठवून ठेवितां येत नाहीं. तिचा जेव्हांच्या तेव्हां सदुपयोग केला नाहीं तर आपण तिला कायमचे अंतरतो. ईश्वरदत्त देणग्यांमध्ये वेळ ही अत्यंत मौल्यवान् आहे. आणि ती एकदां आपल्या हातून गेली म्हणजे कांहीं केलें तरी पुनः प्राप्त होणार नाहीं.

( आर्या )

गतकालावरि साक्षात् परमेशाची न शक्ति चालतसे ॥

जें घडलें तें घडलें, मम घटिका मज मिळोनि गेलि असे ॥ १

--झायडन्

आपल्या वेळेचा अशा रीतीनें व्यय करावा कीं पुढें पश्चात्ताप होण्यास कारण राहूं नये. अमूक गोष्ट करण्याची माझी वेळ निघून गेली, किंवा अमूक गोष्ट मी पूर्वीं केली असती तर होण्यासारखी होती असे विचार मनांत येणें ह्यासारखें दुःख नाहीं. वेळ ही एक ठेव आपणांजवळ ठेवलेली आहे. व तिच्या प्रत्येक क्षणाबद्दल आपणांस हिशोब द्यावा लागेल. निद्रा बेतानेंच घ्यावी. जेवण बेतार्चेच असावें. व वेळेचा उपयोग फार काटकसरीनें करावा.

नेल्सन् ह्यानें एकदां असें बोलून दाखविलें कीं, मला

जें ह्या जगांत यश मिळालें त्याचें मुख्य कारण मी आपल्या कामावर वेळेच्या पूर्वी पाव ताम तयार असें हें होय.

लॉर्ड मेलबोर्न म्हणतो, “तरुण लोकांच्या तोंडांतून दुसरे तिसरे कांहीं शब्द येतां कामा नयेत. त्यांनीं नेहमीं असें म्हटलें पाहिजे कीं, आह्मीं आपल्या हिंमतीनें आपलें नशीब काढूं. जगांत आमचा उत्कर्ष होणें किंवा न होणें हें सर्वस्वी आमच्या श्रमांवर अवलंबून आहे.”

जगांत मनुष्यास यश येण्यामाठीं उद्योगाची जरूर आहेच. पण उद्योग मनुष्यास कुमार्गापासून दूर ठेवितो हाहि एक त्याचा मोठा उपयोग आहे.

जेरेमी टेलर म्हणतो:—“मनुष्यानें कधीं रिकामें राहूं नये. जेव्हां जेव्हां वेळ सांपडेल तेव्हां तेव्हां कांहीं तरी श्रमाचें व उपयोगी असें काम करित असावें. कारण मन आणि शरीर हीं केव्हां रिकामीं सांपडतील आणि केव्हां त्यांच्यावर झडप घालूं म्हणून कामादिक रिपू टपलेले असतात. मनाचें स्वास्थ्य, शरीरसंपत्ति, आणि रिकामपणा एवढ्या गोष्टी असल्यावर मनुष्यास पापाचरणाचा मोह बहुधा हटकून उत्पन्न होतो. मनांत कुवासना शिरूं न देण्याच्या कामीं शारीरिक श्रमांची योग्यता फार मोठी आहे.”

केबल् म्हणतो:—“ह्या जगांत आह्मांस जन्म दिला आहे त्याचा हेतु एवढाच कीं, परलोकीं अनंतकालपर्यंत रहाण्याची योग्यता आपण मिळवावी. आह्मीं ज्याप्रमाणें आपल्या वेळेचा उपयोग ह्या जगांत करूं, त्याप्रमाणें परमेश्वर आह्मांस परलोकीं बरी-वाईट गति देईल.”

लोकांना सुखी करण्याच्या कामीं, लोकांचें कल्याण करण्याच्या कामीं, थोडें कां होईना पण कांहीं तरी करावयाचें, अशा प्रकारचा मनोरथ मनुष्यास अत्यंत भूषणावह आणि उन्नतिकारक आहे.

यूरोपांतील एका राजानें मिचेल् एंजलो ह्या विख्यात चित्रकाराकडून एक बर्फाचा पुतळा तयार करविला होता. अमोलिक वेळ फुकट घालविण्याचा हा अत्यंत मूर्खपणाचा प्रकार झाला, हें उघडच आहे. पण ज्याप्रमाणें मिचेल् एंजलोचा वेळ सर्व जगास अमोलिक होता, त्याप्रमाणें आमचा वेळ निदान आह्मां स्वतःस तरी अमोलिक आहे. असें असून आपण तो बर्फाचे पुतळे करण्यांत म्हणा किंवा त्याहीपेक्षां निष्फळ गोष्टी करण्यांत म्हणा, कैकवेळां फुकट घालवितां नाहीं बरें !

रोमचा प्रख्यात मुत्सद्दी व तत्त्ववेत्ता सेनेका म्हणतो:—  
 “ आह्मांस फार थोडा वेळ आहे असें आपण नेहमीं म्हणतो. पण खरें म्हटलें तर आह्मांस इतका वेळ मिळतो कीं, त्याचा कसा उपयोग करावा हें आह्मांस समजत नाहीं. आमचें आयुष्य एक तर रिकामपणांत जातें, नाहीं तर भलत्याच गोष्टी करण्यांत जातें. पण आपलें खरें कर्तव्य करण्यांत फारच थोडें जात असेल. आह्मांस फार थोडें आयुष्य आहे म्हणून आह्मीं कुरकुरतो. पण अशा रीतीनें वागतो कीं, जणू काय आह्मांस उदंड आयुष्य आहे. ”

वेळेची काटकसर केल्यास मनुष्याच्या हातून इतकें काम होतें कीं, तें पाहून एकाद्याला आश्चर्य वाटेल.

( श्लोकार्ध )

जलबिन्दुनिपातेन । क्रमशः पूर्यते घटः ॥

**भावार्थः**—पाण्याचा एक एक थेंब पडूनहि घागर भरते.

( श्लोक )

अञ्जनस्य क्षयं दृष्ट्वा । वल्मीकस्य च संचयम् ॥

अबंधं दिवसं कुर्याद्दानाध्ययनकर्मसु ॥ १

--हितोपदेश

**भावार्थः**—डर्बीतील काजळ दररोज थोडथोडे डोळ्यांत घालून कांहीं दिवसांनी संपून जाते; मुंग्या थोडथोडे मातीचे कण आणून त्याचे मोठे वारूळ तयार करितात. ह्या दोन गोष्टी पाहून मनुष्याने एकहि दिवस फुकट न घालवितां झटून उद्योग करावा.

आपल्या वेळेचा आपण कितीहि काळजीने आणि शहाणपणाने व्यय केला, तथापि आमच्याचशा काय पण आमच्यामध्ये जे अत्यंत दैवशाली आहेत त्यांच्या हातून देखील बऱ्याच गोष्टी करण्याच्या राहून जातात; पुष्कळ ग्रंथ वाचावयाचे रहातात, पुष्कळ देश व देखावे पहावयाचे रहातात.

जगांत यश आणि सुख हीं प्राप्त होण्यास चोख आणि पुष्कळसें काम करण्याची योग्यता अंगी असली पाहिजे. सिसिरो म्हणतो कीं, उत्कर्ष होण्यासाठीं मनुष्याच्या अंगी पहिला गुण कोणता पाहिजे म्हणाल तर धाडस, दुसरा कोणता तर धाडस, आणि तिसरा कोणता तर धाडसच. आतां आपल्या कर्तृत्वशक्तीविषयीं खातरी असणे हें फार उपयुक्त आहे ह्यांत शंका नाही, तथापि आमच्या मते पहिला अवश्य गुण म्हटला म्हणजे दृढनिश्चय, दुसरा दृढनिश्चय, आणि तिसरा दृढनिश्चयच,

असें म्हटलें तर तें अधिक सयुक्तिक होईल. श्रम काय आणि खेळ काय, हे ह्या नरजन्माचे हेतु नव्हत; तर एकच हेतु साधण्याचीं हीं दोन्ही साधनें आहेत.

मनाची शांतता आणि शरीराचें आरोग्य हीं कायम ठेवण्याकरितां कांहीं तरी काम करणें हें जरूर आहे. काळजीमध्यें घालविलेल्या एका दिवसानें जेवढा थकवा येईल तेवढा एक आठवडाभर काम केल्यानें येणार नाहीं. काळजीनें आपल्या शरीरांतील सर्व यंत्रें बिघडतात, आणि कामाच्या योगानें तीं निरोगी आणि व्यवस्थित राहतात. स्नायूंच्या श्रमानें शरीर निरोगी राहतें. व मेंदूच्या श्रमानें मन शांत राहतें.

रस्किन म्हणतो:—“ एकाद्या मुलीला अशा प्रकारचें काम द्यावें कीं तिला दिवसभर श्रम होऊन रात्री थकवा यावा, व आपल्या हातून आपल्या देशबांधवांचें थोडें तरी हित झालें आहे अशी समजूत व्हावी. म्हणजे मग तिला आपल्या हातून कांहीं लोककल्याण होत नाहीं म्हणून जी हुरहुर लागलेली असते ती नाहींशी होऊन तिच्या मनास प्रसन्नता येईल, व परोपकाराचें तेज तिच्या तोंडावर झळकूं लागेल.” तुम्हांला वाटेल तो उद्योग करा. पण कांहीं तरी केल्याशिवाय राहूं नका. परीस शोधून काढण्याचा किंवा वर्तुळाचा चौकोन करण्याचा ज्यांनीं यत्न केला त्यांच्या श्रमांपासून देखील कांहीं फलप्राप्ति झाली आहे.

डॉक्टर जॉनसन म्हणतो:—केवळ शब्दपांडित्य हें ह्या भूलोकीचें आहे. पण कृति करून दाखविण्याची शक्ति ही देवलोकीची वस्तु आहे.

( अभंगचरण )

बोलों जाणे अंगी नाही शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥

—तुकाराम

( श्लोकचरण )

क्रियेवीण वाचालता व्यर्थ आहे ।

—रामदास

जें कांहीं करावयाचें असेल तें मन लावून उत्तम रीतीनें करावें. आपल्या सर्व शक्तीचा विकास करून घ्यावा; त्यांचा उपयोग केला नाही तर कांहीं काळानें त्या अगदीं नष्ट होतील. हेअेक्या नामक एका मनुष्याची अशी गोष्ट सांगतात कीं, तो जें काम हातीं घेई तें अगदीं मनापासून करीत असे, व त्यामुळें त्याचा मोठा उत्कर्ष झाला.

मोठमोठ्या बुद्धिमान् लोकांच्या महत्कृत्यांचें इंगित शब्दांनीं वर्णन करणें कठिण आहे. तथापि जें शब्दांनीं सांगतां येण्यासारखें आहे तें हें कीं, त्यांनीं कोणत्याहि संकटाची पर्वा न बाळगतां दृढनिश्चयानें उद्योग केला. बुद्धिमान् लोक स्वतः असें सांगतात कीं, बुद्धि\* म्हणजे

\*ह्या गोष्टी इंग्लंडांतल बुद्धिमानांच्या आहेत. पण प्रफ पाहतांना आमचे इकडाल गोष्ट ताबडतोब मनापुढें उभी राहिली ती अशी:—रा०रा० गणेश कृष्ण आपटे, पेनशनर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (इल्ली रत्नागरी) हे पुणे एथे कांहीं वर्षांपूर्वी आपल्या बरोबरीच्या एका सुप्रसिद्ध विद्वानाकडे खासगी भाषणांत अक्षरशः हेच शब्द बोलले. सदरू गृहस्थ जाल्या मोठे बुद्धिमान् आहेत पण ते उद्यांगी हांते असेच म्हणावयाचें. ते बी. ए. च्या परीक्षेत व एल. सी. ई. च्या परीक्षेत पहिल्या क्लासांत पहिले आले हांते. त्यांजविषयीं लोक असें सांगतात कीं, जेवतांना बाजूला पुस्तक ठे-

उद्योग, दुमरें काहीं नाहीं. 'जार्ज इलियट' हें नांव धारण केलेली नामांकित कादंबरीकर्त्री म्हणत असे कीं "उत्तम कादंबरी लिहिणें हें प्रामादिक आहे असें म्हणतात तें सर्व थोतांड आहे." प्रेमिडेंट इवार्ड ह्यांन एकदां शालेंतील विद्यार्थ्यांस सांगितलें कीं बुद्धि म्हणजे श्रम करण्याची शक्ति.

याचना करणें हें श्रम करण्यापेक्षां ग्वरोग्तर कठिण आहे, व त्यापामून प्राप्तिहि फार कमी होते. आणखी प्रत्येक मनुष्यानें स्वतःच्या प्रयत्नानें निर्वाह करावा हेंच योग्य आहे. फ्रांकलिन म्हणतो, स्वतःच्या श्रमानें पोट भरण्या नांगऱ्याची योग्यता परावलंबी सरदारापेक्षां जास्त आहे असें मी समजतो.

कावेट् आपल्या प्रसिद्ध इंग्रजी व्याकरणासंबंधानें लिहितांना म्हणतो:--"मी चार आण्यांच्या रोजमुऱ्यावर शिपायाचें काम करीत होतो तेव्हां व्याकरण शिकलों. माझी पहाऱ्याची जागा हीच माझी अभ्यासाची खोली. माझी

( मागील पृष्ठावरून )

वून व शौचास जातांना पुस्तक नेऊन त्यांनी अभ्यास केला. इतकेंच नाहीं तर वर्तमानपत्र बरोबर नेऊन अर्धा तास वसल्याखेरीज शौचास व्हावयाचें नाहीं, हे त्यांचें व्यसन होऊन राहिलें होते, व तें त्यांस पुढे बरीच वर्षे टाळतां गेले नाहीं. आह्मी खरोखर बुद्धिमान् आहो काय ? आमच्या उद्योगाचे फल आह्मांस मिळलें, व उद्योगाने मनुष्य बुद्धिमान् होतो, असे ते स्वतः म्हणतात. कै० महादेव गोविंद रानडे ह्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल म्ह० उद्योगापणाबद्दल कोणास सांगावयास नकोच. ब० ग० दाभोलकर

पडशी हेंच पुस्तकाचें कपाट, व एक फळीचा तुकडा हें माझे लिहिण्याचें टेबल होतें. अशा स्थितींत देखील व्याकरणाचा अभ्यास मी एका वर्षाच्या आंत केला. दिव्यासाठीं मेणबत्ती किंवा तेल विकत घेण्यास मजपाशीं पैसा नव्हता. हिंवाळ्यांत मला फक्त शेंगडीचा प्रकाश मिळत असे व तोहि माझ्या पाळीप्रमाणें. शाई, लेखण्या व कागद विकत घेण्यासाठीं मला एकादा आणा खर्चाचा लागत असे. ही रक्कम फार लहान असें तुम्हांला वाटेल; पण नाहीं हो, तुम्हाला काय सांगावें, ती रक्कम मला भारी वाटत असे. माझे वय त्यावेळीं बरेंच झालें होतें. माझी प्रकृति सुदृढ असून मला फार श्रम पडत असत. दर आठवड्यास माझा खाण्यापिण्याचा खर्च जाऊन पांच पैसे शिल्लक रहात. एका प्रसंगाची तर मला पक्की आठवण आहे, व ती कधींहि माझ्या मनांतून जाणार नाहीं. एके दिवशीं सर्व अश्वशय खर्च भागवून मी कांहीं वस्तू विकत घेण्याकरितां अर्धा आणा राखून ठेविला होता, तो माझे हातून हरवला. त्यावेळीं मी एकाद्या मुलाप्रमाणें रडलों. म्हणून मी सांगतों कीं, अशा स्थितीमध्ये देखील जर मी व्याकरण शिकलों, तर इतर मनुष्यांस तें न शिकण्याची कांहीं तरी सबब सांगतां येईल काय ? ”

काब्रेट् ह्याजवळ पैसा नव्हता; पण त्याच्या अंगीं हिंमत आणि धैर्य हीं होतीं. बेकन म्हणतो:—“ पुष्कळ लोकांस आपल्या संपत्तीची योग्यता किती व आपल्या सामर्थ्याची किती हें समजत नाहीं. त्यांना संपत्तीची योग्यता आहे त्याहून अधिक वाटते, व आपल्या सामर्थ्याची

योग्यता आहे त्याहून कमी वाटते. स्वावलंबन व आत्मनि-  
ग्रह ह्यांच्या योगाने कोणाहि मनुष्यास आपला चरितार्थ  
स्वतःच्या श्रमाने चालवितां येतो, व ईश्वराने दिलेल्या  
देणग्यांचा योग्य उपयोग करितां येतो. ”

उद्योग्याचे घरा । रिद्धिभिद्धि पाणी भरी ॥

ह्या सृष्टीतील आदिशक्ति मनुष्यास नेहमी सांगत अ-  
सते, “ तूं प्रत्येक घटकेस कांहीं तरी काम कर, मग  
त्याबद्दल तुला वेतन असो किंवा नसो. तूं काम करण्या-  
चा क्रम मात्र निश्चयाने ठेव. मग त्याबद्दल बक्षीस तुला  
खातरीने मिळणारच. तुझे काम हलकें असो किंवा मोठें  
असो, धान्य पेरण्याचें असो किंवा काव्यरचनेचें असो,  
तें तूं कसोशीने कर, व तें चांगलें झालें आहे अशी आ-  
पल्या मनाची खातरी करून घे; म्हणजे त्यापासून तुला  
जो आनंद होईल तेंच खरें बक्षीस होय. तुला कितीहि  
वेळां अपयश आलें तरी अखेरीस यश येणारच. कोणते-  
हि काम चांगल्या रीतीने करितां आलें म्हणजे तेंच तु-  
झ्या श्रमाचें उत्तम फळ होय. ”

सर वाल्टर स्काट ह्याने आपल्या एका कादंबरींत मि-  
चेल स्काट नामक जादुगाराची गोष्ट मांगितली आहे. ती  
अशी कीं, त्याला एक भूत वश होतें. पण त्या भूतापा-  
सून कांहीं अपाय होऊं नये म्हणून त्याला प्रतिक्षणीं कांहीं  
तरी काम सांगावें लागत असे. आमची सर्वांची स्थिति कांहीं-  
शी वरील जादुगाराप्रमाणेच आहे. आमच्या शरीरांत अ-  
सलेले भूत बाहेर घालविलेले आहे. पण आमचें शरीर रि-

कामें पाहिलें कीं तें आंत येतें व बरोबर आणखी दुसरीं दृष्ट भुतें घेऊन येतें.

रिकामपणालाच विश्रांति समजूं नये. खरें म्हटलें तर उद्योगापेक्षां रिकामपणच अधिक कंटाळवाणें होय. जो मनुष्य कांही उद्योग करीत नाही त्याला विश्रांतीच्या सुखाचा अनुभव मिळणें अशक्य आहे.

काम करीत अमतांना कधीं घाई करूं नये. सृष्टीचे व्यापार देखील धिमेपणानेंच होत असतात. म्वित्मरलंडांतील पर्वत पहावय्याम जाणाऱ्या लोकांस तेथील वाटाड्या क्षणोक्षणीं सांगत अमतो कीं. 'बाबांनां मावकाश आणि स्थिरपणानें चाला, चालतांना घाई करूं नका व रेंगाळत राहूं नका.' काम करीत अमतां मधून मधून विश्रांति घेणें अगदीं जरूर आहे. पण संमारांमध्ये पुढें पाऊल टाकण्याची मुख्य गुरुकिल्ली जी आहे ती ही कीं. कधीं घाई करूं नये व कधीं रेंगाळूं नये. पुष्कळ लोकांस असें वाटतें कीं, घाई करून आपणांस वेळ वांचवितां येईल. पण ही त्यांची मोठी चूक आहे. कोणत्याहि कामांत लवकर गति होणें हें चांगलें आहे. तथापि काम लवकर होण्यापेक्षां तें चांगलें व्हावें हें अधिक महत्त्वाचें आहे.

दुसरें असें कीं, काम अनियमितपणें, झटक्याझटक्यांनीं व घाईनें केलें तर त्यापामून आपणांस अतिशय श्रम व त्राम होतो. पण तेंच नियमानें, धिमेपणानें व स्थिरचित्तानें केलें अमतां सहज होऊन जातें. उतावीळपणानें कामहि बिघडतें, व संसारहि बिघडतो.

( श्लोक )

उतावीळ होऊं नको सर्वथा रे ।  
 विवेकाविणें कार्य तेंही नको रे ॥  
 करीं सद्विचारा मर्ना सत्य नीति ।  
 धरौनी रिघें जाणुनी आत्मशक्ति ॥ १  
 विचाराविणें अल्पही कृत्य होतां ।  
 न तें शुद्ध होईं बहू अळद जातां ॥  
 नको विथमूं काल हा जात आहे ।  
 करीं विक्रमा मृत्यु जो दूर राहे ॥ २  
 करी श्रेष्ठ सकृत्य कांहीं निजांगे ।  
 न जेणें तुझी कीर्ति कल्पांति भंगे ॥  
 विनाशी तनू नष्ट होणार सार्चा ।  
 चिरंजीव तें होय जो धन्य तोचि ॥ ३

--गेटी

( श्लोक )

सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदम्  
 वृणुतेहि विमृश्यकारिणम् । गुणलुब्धाः स्वयमेवसंपदः ॥ १

--भारवि

भावार्थः--

( श्लोक )

सहसा न करीं क्रिया कदा । अविवेके बहू येति आपदा ॥  
 करि जो सुविचार सुक्रिया । गुणलुब्धा वरि संपदा तथा ॥ १

( श्लोकार्थ )

तजु त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रिया धरावी ॥

--रामदास

म्हणून काम नेटानें करावें पण स्वस्थपणानें व शांत  
 मनानें करावें. आणि काळजीनें मनास त्रास करून घेऊं नये

गाल्टन् ह्यानें अज्ञात प्रदेश पहाण्यास जाणाऱ्या प्रवाशांस जो उपदेश केला आहे, तो संसारपथाचें आक्रमण करितांनाहि उपयुक्त आहे. तो म्हणतो:—“ आपल्या प्रवासाची गति कशी चालली आहे ह्याजकडे विशेष लक्ष द्यावें. आपला प्रवास केव्हां संपेल अशा उत्कंठेनें मन व्यग्र करूं नये. जेव्हां रानटी देशांतून सुधारलेल्या देशांजवळ आपण येऊं तेव्हां ही कटकट एकदांची संपेल, व संकटांतून कसेबसे पार पडूं असें मनास वाटतां कामा नये, तर साहमाच्या प्रसंगांनीं मनोहर झालेली वेळ निघून जाणार म्हणून खेद वाटला पाहिजे. अशा बुद्धीनें हळूहळू मार्गक्रमण करावें, म्हणजे फारशीं संकटेहि येणार नाहीत; व वाटेनें स्नेहसंबंध जडतील. आणि देशाची चांगली माहिती होईल. तेणेंकरून तमाच कांहीं भयंकर प्रसंग येऊन एकदम पळून जाण्याची जरूर पडल्यास आपणास बरीच मदत होण्याचा संभव आहे. अशा रीतीनें कांहीं महिने प्रवास केल्यावर मागे वळून पहावें म्हणजे आपण केवढ्या लांबाचा प्रवास केला म्हणून आपलें आपणासच आश्चर्य आणि कौतुक वाटेल. कारण दररोज आपण तीन मैल गेलों तरी एका वर्षांत एक हजार मैल विस्ताराचा मुलूख पाहून होईल, ही कांहीं लहान सहान गोष्ट नव्हे. मला वाटतें कीं, ससा आणि कांसव ह्यांची गोष्ट विस्तीर्ण आणि अज्ञात प्रदेशांतून जाणाऱ्या प्रवाशांस अनुलक्षनच रचिलेली असावी. ”

सकाळीं लवकर उठावें. स्नायूंना व मेंदूला योग्य व्यायाम व योग्य विश्रांति द्यावी. आहार नियमित असावा.

जरूर तेवढी झोंप ध्यावी. कोणत्याहि गोष्टीबद्दल मनास आंच लावून न घेतां समाधानवृत्ति ठेवावी. अशा रीतीने वागलें असतां कामापासून कधीहि अपाय होणार नाहीं हें खातरीनें समजावें. हुरहूर, अस्वस्थता, काळजी आणि उतावीळपणा ह्यांच्या योगानें आपलें काम लवकर होण्याचें दूरच, पण त्यांच्या योगानें अकालीं मरण येतें, किंवा निदान भयंकर व्याधी जडतात. आनंदानें व समाधानवृत्तीनें वागलें असतां ज्याप्रमाणें व्यायाम आणि मोकळी हवा हीं शरीराम हितकर होतात, त्याप्रमाणें मानसिक श्रम आणि स्वतंत्र विचार हे मनास हितकर होतात. त्यांच्या योगानें आयुष्य कमी न होतां दीर्घच होतें.

( श्लोक )

सत्कार्यसंकल्प सदा धरावा ।

जेणें जर्गी मान सदा रहावा ॥

ज्याला नुरे कार्य जगांत कांहीं ।

निर्मात्य तो केवळ हाय पाहीं ॥ १

—शेषसपीभर

( श्लोकार्ध )

सत्कर्मयोगें वय घालवावें । सर्वांमुखीं मंगल बोलवावें ॥

—रामदास

निश्चय हें मुत्सद्याचें बुद्धिबल, वीरार्ची तरवार, शोधकाची युक्ति व विद्वानाचा चिंतामणी होय. आपल्या परलोकावासी महाराणीसाहेब इतिहासांतील उत्तम राज्यकर्त्यांपैकीं एक होत्या असें ममजतात. ह्याचें कारण काय ? त्या मोठ्या विचारी आणि धोरणी होत्या ह्यांत शंका नाही.

पण त्यांचा विशेष गुण म्हटला म्हणजे हा की त्यांना काम करण्याचा मुळीच कंटाळा नसे. काम करण्यासंबंधाने त्यांचे काय मत असें हे एका गोष्टीवरून व्यक्त होईल. लॉर्ड मांट् इगल हा एकदां त्यांना कांहीं कामासंबंधाने भेटण्यास गेला अमतां म्हणाला, मला आपणांस तसदी द्यावी लागली ह्याबद्दल मी दिलगीर आहे. तेव्हां त्या म्हणाल्या, “ तसदी हा शब्द माझ्याजवळ कधीं बोलूं नका. हे काम कसें केले असतां चांगले होईल ते मला सांगा म्हणजे मी ते मनापासून करीन. ”

ह्या जगामध्ये जे कर्तव्य किंवा धंदा आपल्या शिरावर पडला असेल, तो उत्तम रीतीनें करण्याचा यत्न करावा.

ड्यूक ऑफ वेलिंगटन् ह्यानें जे जय मिळविले त्यांचें कारण तो चांगला सेनापति असून आणखी व्यवहारचतुर होता हे होय. फौजेस लागणारी अन्नसामग्री व इतर सामान वगैरे किरकोळ बाबतींत देखील तो बारकाईनें मन घालीत असे. त्याच्या घोड्यांना भरपूर दाणावैरण मिळत असे, व शिपायांना चांगले अन्न व भरपूर वस्त्रे—प्रावरणे मिळत असत.

सालोमन म्हणतो, “ जो मनुष्य आपला धंदा काळजीनें करितो तो केव्हां तरी राजापुढें उभा रहाण्याच्या मानास पात्र होईल. ” मॅट पाल म्हणतो, “ आपल्या धंद्याच्या कामांत कधीं आळस करूं नये. धर्मशिल मन ठेवावे, व ईश्वराची भक्ति करावी. ”

उद्योगापासून कांहीं ना कांहीं फल प्राप्त होतेंच. कोलंबस हा हिंदुस्थानचा मार्ग शोधून काढीत असतां त्या-

ला अमेरिकाग्वंड सांपडलें. व सॉल ह्याला गाढवें शोधित अमतां राज्य मिळालें.

फ्रांकलिन् म्हणतो, आपलें कर्तव्य करण्याचा दृढनिश्चय करा, व जें करण्याचा निश्चय तुम्हीं केला तें काम केल्यावांचून कदापि सोडूं नका.

कांहीं लोकांस असें वाटतें कीं, ज्याला बुद्धि आहे त्याला उद्योगाचो जरूर न्महीं. कांहीं लोकांसंबंधानें आपण असें ऐकतो की, त्यांनीं विद्यालयांत असतां आपला बहुतेक वेळ आळसांत घालवून परीक्षेच्या सुमारास कांहीं महिने रात्रीचा दिवस करून व डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवून अभ्यास केला, आणि परीक्षेंत बरेच वर आले. पण त्या लोकांस थंड पाण्याच्या पट्टीबद्दल पुढें चांगलें प्रायश्चित्त मिळालें हें खूप समजा. अशा लोकांस देग्वील शेवटीं शेवटीं कां होईना, पण कष्ट करावे लागलेच. मोठमोठ्या लोकांनीं जें यश संपादन केलें आहे तें बुद्धीपेक्षां उद्योगाच्याच योगानें मिळविलें आहे, असें त्यांच्या शाळेंतील वृत्तांतावरून दिसून येईल. नेपोलियन्, क्लाइव्ह, स्काट् व शेरिडन् हे शाळेंत असतांना फार जडबुद्धीचे होते अशी प्रसिद्धि आहे.

कांहीं लोक इतरापेक्षां अधिक बुद्धिमान् असतात ही गोष्ट खरीच आहे. पण असें समजा कीं, दोन मनुष्यांनीं संसार करण्यास एकदम सुरवात केली आहे. त्यांपैकीं एकजण फार तैलबुद्धीचा आहे, पण निष्काळजी, आळशी, आणि चैनी स्वभावाचा आहे; दुसरा साधारण बुद्धीचा पण दीर्घाद्योगी, काळजीनें काम करणारा, व सद्ब-

र्तनाचे उत्तम नियम ज्याच्या मनांत बाणलेले आहेत असा आहे. तर ह्यांपैकी दुसरा पहिल्यास खातरिनें मागे टाकील. एकंदरीत उद्योगहीन पण बुद्धिमान् मनुष्याच्या हातून जें काम होईल त्यापेक्षां बुद्धिहीन पण उद्योगी अशा मनुष्याच्या हातून अधिक काम होईल ह्यांत शंका नाही.

मनुष्यास जगांत कितीहि उत्कृष्ट साधनें असोत, केवढीहि अचाटबुद्धि असो, व कितीहि श्रामंत व वजनदार सोयऱ्याधायऱ्यांचा वशिला असो; उद्योग आणि सद्बर्तन ह्यांची उणीव कशांनेंहि भरून येणार नाही.

लिकनचा बिशप ग्रोसेट हा मोठा वजनदार मुत्सद्दी होता. त्याचा एक आळशी भाऊ त्याजपाशीं आला आणि म्हणाला कीं, तूं आपलें वजन ग्वर्च करशील तर मला मोठ्या योग्यतेस चढविणें तुला अगदीं सुलभ आहे. तेव्हां तो बिशप म्हणाला, "बाबारे, तुझा नांगर मोडला असेल तर तो नीट करण्यास लागणारा पैसा मी तुला देईन; किंवा तुझा बैल मेला असेल तर मी तुला नवा घेऊन देईन; पण तुला मोठ्या पदवीस चढविण्याचें माझ्या हातांत नाही. तुला मी नांगऱ्याच्या स्थितींत पहात आलों व सदोदित तुला त्याच स्थितींत रहावें लागणार असें मला वाटतें."

( ओवी )

धरुनि पराची आस । प्रयत्न सांडी सावकाश ॥

निसुगाइचा संताष । मानी तो एक मूर्ख ॥ १

—रामदास

महाकवि मिलटन् ह्याची बुद्धि विशाल होती त्याप्रमाणें त्याचा उद्योगहि जबरदस्त होता. त्यानें आपल्या

वर्तनक्रमाचें वर्णन स्वतः लिहून ठेविलें आहे तें असें:—  
 “ हिंवाळा असो किंवा उन्हाळा असो, मी पहांटेस उठतो, व चांगले चांगले ग्रंथ वाचतो किंवा दुसऱ्याकडून वाचवून श्रवण करितो. तें कोठपर्यंत तर चित्त सावधान होऊन स्मरणशक्तीची भूक निवेपर्यंत. नंतर धर्म आणि स्वदेश-स्वातंत्र्य ह्या दोन बाबतींत जी देशमेवा करण्याविषयी मनास स्फूर्ति होईल ती आपल्या शरीराचें आरोग्य राखून निर्मल अंतःकरणानें व तत्परतेनें करावयास लागतो. ”

कोणाचें कमलेंहि कर्तव्य असो; तें नीरस व कंटाळ-वाणें आहे अशी कल्पना मनांत आणूं नये. आपल्या मनांत असेल तर तेंच काम मनोरंजक करून घेण्याचें आपल्या हातीं आहे. आपल्या कामांत पूर्णपणें मन घालावें. त्याचें पूर्ण स्वरूप ओळखून घ्यावें. त्यांतील कार्यकारणभाव व पूर्वपीठिका ध्यानांत आणावी. त्याचा सर्व दिशांनीं विचार करावा. अगदीं हलक्या प्रतीच्या कामाचा देखील किती लोकांच्या हिताशीं संबंध आहे ह्याचा विचार करावा. अशा रीतीनें कसलेंहि कर्तव्य असलें तरी त्यासंबंधानें आपणांस उल्हास वाटल्यावांचून रहाणार नाही. आपल्या कर्तव्या-विषयीं आपल्या मनांत प्रेमबुद्धि उत्पन्न होईल, व तें कर-तानां आपणांस आनंद वाटेल, तर तें आपल्या हातून सु-लभ रीतीनें पार पडेल. पहिल्या पहिल्यानें अशा प्रकारचें वर्तन जरा अवघड जाईल, व ही एक प्रकारची हमाली आहे असें वाटेल. पण हा अवघडपणा, पर्वतावरील हवे-प्रमाणें आमच्या मनास शक्तिवर्धक होईल.

आतांपर्यंत श्रमाविषयीं विवेचन झालें. आतां विश्वा-

तीसंबंधानें कांहीं सांगितलें पाहिजे. झोंपेस किती वेळ द्यावा हा एक प्रश्न आहे. व तो ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. कांहीं लोकांस अधिक झोंपेची जरूर असते, व कांहीं लोकांस कमी झोंप पुरते. प्रकृतिमानानें जेवढी झोंप पाहिजे त्याहून कमी घेणें हें अपायकारक आहे. ग्वऱ्या झोंपेंत गेलेला वेळ फुकट गेला असें कधीं समजूं नये. ज्ञानतंतूंचा क्षय भरून काढणारें रामबाण औषध झोंपेशिवाय दुसरें नाहीं. शहरवासी लोकांस झोंप हवी तेवढी बहुधा मिळत नाहीं.

सर एडवर्ड कोक ह्यानें आपल्या कालाची व्यवस्था अशी केली होती कीं, दिवसाच्या चोवीस तासांपैकीं झोंपेंत सहा तास; कायद्यांच्या अभ्यासांत सहा, ईश्वरभक्तींत चार, आणि बाकी राहिलेले सृष्टीच्या अभ्यासांत घालवावयाचे.

सर विल्यम जोन्स ह्यानें ह्या नियमांत थोडासा बदल केला होता, तो असा:—झोंपेंला सात तास, कायद्यांच्या अभ्यासांत सहा, जगांतील व्यवहाराकडे दहा, आणि ईश्वरचितनांत सर्व; म्हणजे कोणतेंहि काम करीत असतां ईश्वराची आठवण ठेवावयाचीच.

पण सहा किंवा सात तासांची झोंप सर्वांनाच पुरेशी होईल असें वाटत नाहीं. आपण इतकी झोंप घेतली पाहिजे कीं, उठल्यानंतर आपल्या अंगां थकवा न रहातां आपणांस हुषारी वाटली पाहिजे.

असो, उद्योगाचा एक मोठा उपयोग सागावयाचा राहिला. तो हा कीं, दुःखाच्या प्रसंगीं उद्योगाच्या योगानें

आपल्या विचारास नवी दिशा लागून दुःखाचा विसर पडतो, व मनाचें शांतवन होतें. मनुष्यास जोंपर्यंत कांहीं तरी कर्तव्य आहे, जोंपर्यंत त्याच्या प्रेमास पात्र अशी कांहीं तरी वस्तु आहे, व जोंपर्यंत त्याला कांहीं तरी मनोरथ आहे, तोंपर्यंतच ह्या जगांत मौग्य आहे. आपणास रिकामपण असलें कीं भलत्याच प्रकारची भीति व भलत्याच प्रकारची काळजी मनांत येऊन असह्य वेदना होतात. म्हणून नेहमीं कांहीं तरी उद्योग करीत रहावें. विपत्तीच्या प्रसंगीं शोक करीत बसण्याऐवजीं कांहीं तरी उद्योग आणि सुविचार ह्यांत काळ घालविला तर आपल्या मनास शांति प्राप्त होईल.

लिली म्हणतो, शहाण्या मनुष्यास प्रत्येक स्थळ हें एकाद्या विस्तीर्ण देशाप्रमाणें विविधचमत्कारपूर्ण आहे. व ज्याची समाधानवृत्ति आहे त्याला कोणतेंहि स्थल एकाद्या राजवाड्याप्रमाणें आहे. प्रकृतीच्या धोरणानेंच काम करावें; तिच्या विरुद्ध दिशेनें काम करूं नये. तथापि तसाच प्रसंग आल्यास तसेंहि करण्यास डगमगतां कामा नये. पण बहुधा असे प्रसंग फारसे येत नाहींत. व आपण योग्य रीतीनें वागल्यास प्रकृति आपल्या कामाच्या आड न येतां उलटी मदतच करील.

जो सृष्टीच्या एका नियमाविरुद्ध वागतो तो सर्व नियमांचें उल्लंघन करण्याच्या दोषास पात्र होतो. त्याच्यावर सकल विश्व जणूं काय आपलीं सर्व शस्त्राखें घेऊन धांवतें; सर्व सृष्टि आपल्या असंख्य शक्तींच्या योगानें त्याच्यावर व त्याच्या संततीवर आपलें वैर उगावण्यास

उद्युक्त होते. व ती केव्हां व कोठें तें उगविल ह्याचा नियम नाही. पण जो मनुष्य सृष्टीचे नियम मनोभावेकरून पाळतो त्याला जगांतील सर्व वस्तू साह्यकारी होतात. जड विश्वाशीं त्याचा सख्यभाव होतो. त्याला आकाशांतील सूर्य व पायाखालील मृत्तिका व इतर सर्व वस्तू साह्यकारी होतात. कारण ज्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणें तो वागतो त्यानेच सूर्य, मृत्तिका व इतर वस्तू निर्माण केल्या, व त्यांस अबाधित नियम घालून दिले आहेत.

( श्लोक )

यान्ति न्यायप्रवृत्तस्य । तिर्यञ्चोपि सहायताम् ॥

अपंधानं तु गच्छंतं । सोदरोपि विमुञ्चति ॥ १

**भाचार्यः**—न्यायानें जो वागतो त्याला पशुपक्षी देखील सहाय्य होतात. जो अन्यायानें वागतो त्याला प्रत्यक्ष बंधु देखील सोडतात.

**प्रकरण १४**

**श्रद्धा**

( अभंग )

सर्वभावेँ आलों तुजचि शरण । कायावाचामनासहित देवा ॥ १  
आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझे पायीं ॥२

—तुकाराम

## प्रकरण १४

### श्रद्धा

पृथ्वीवरील खानेसुमारीची माहिती ज्या पुस्तकांत आहे त्यावरून आपणांस असें समजतें कीं, सर्व जगांमध्ये बौद्ध धर्माचे लोक चाळीस कोटी आहेत, ख्रिस्ती धर्माचे पस-तीस कोटी, हिंदु धर्माचे वीस कोटी, व मुसलमानी धर्माचे पंधरा कोटी आहेत. परंतु सेलडन् नामक ग्रंथकार असें म्हणतो कीं, “ पुष्कळ लोक आपणांस एकाच धर्मांतले म्हणवितात, ह्याचें कारण वितंडवाद नको असतो एवढेंच होय. पण खरें पाहूं गेलें तर धर्माच्या सर्व बाबतींत ज्यांचें ऐक्य आहे अशीं माणसें हाताच्या बोटांवर मोजण्या-इतकीं देखील कोठें मिळतील कीं नाहींत ह्याची शंकाच आहे. ” ह्या म्हणण्यांत फार अतिशयोक्ति आहे, तथापि सत्याचाहि भाग बराच आहे. अशी स्थिति असणें ह्यांत कांहीं मोठेंसें नवल नाहीं. कारण खरें म्हटलें तर ह्या जगासंबंधानें देखील आपलें ज्ञान जर इतकें अल्प आहे, तर परलोकाविषयीं आपणांस अधिक ज्ञान कोठून असणार ?

“ जो परलोक आपणांस श्रद्धेच्या बळानेंच जाणतां येतो, व जो नजरेनें पहाण्याचें तर मुळींच साधन नाहीं, त्याची गोष्ट क्षणभर राहूं द्या; पण आमच्या आत्म्याच्या अनंत आयुष्याचा चालू भाग ज्याच्यावर आपण घालवीत आहों तें आश्चर्यकारक जग देखील अनेक मोठमोठ्या गूढांनीं परिपूर्ण आहे. एक घटकाभर एकाद्या रानांत जाऊन पहा. तेथें झाडांवर पोसत असलेल्या कळ्या, किंवा नुक-

तीच फुटत असलेली हिरवीगार पालवी तुमच्या दृष्टीस पडेल. व दरवर्षाप्रमाणे वसंतऋतु आपल्या ऐश्वर्याचा रमणीय प्रभाव प्रकट करण्याच्या बेतांत आहे, असें तुम्हांस ममजून येईल. तुमच्या सभोवतीं जिकडे तिकडे एका अज्ञेय शक्तीचा खेळ चालला आहे अशीं चिन्हे तुम्हांस दिसतील. पण ती शक्ति तुम्हांस दिसत नाही, तिला हातानें स्पर्श करितां येत नाही, तिची व्याख्या करितां येत नाही. ती मोजतां येत नाही, तिचें स्वरूप कळत नाही. ती शक्ति तुमच्या डोक्यावरील प्रत्येक फांदीत व तुमच्या पायांखालील गवताच्या प्रत्येक पानांत वास्तव्य करीत असते, आणि मौनभाव धरून, शांतपणानें व अदृश्य रीतीनें आपलें काम मोठ्या नेटानें करीत असते. ”

शंका ही तत्त्वज्ञानाचा मूल पायाच आहे असें म्हटलें तरी चालेल. आपण अज्ञेयवस्तूनीं परिपूर्ण अशा जगांत रहात आहों. आत्मांस एकाद्या साधारण फुलाचें किंवा किड्याचें देखील स्वरूप समजत नाहीं. मग जी वस्तु अनादि व अनंत आहे तिचें आकलन आणि त्यांम कसें होणार ? डॉक्टर मार्टिनो म्हणतो:—“ परमात्मा सर्व आकाश व्यापून आहे, व त्यानें मौनभाव धारण केलेला आहे, असे त्याचे दोन गुण सर्वास समजण्यासारखे आहेत; व जेव्हां दिवसाच्या सर्व काळच्या सायंकाळच्या थंड वेळीं विराम पावतात, जेव्हां क्षुद्र चित्तेनें व्यग्र झालेले मन चिंतनाच्या विस्तीर्ण प्रदेशांत फिरूं लागते, जेव्हां पृथ्वीवर सर्वत्र सामसूम होऊन ती नक्षत्रजडित अफाट चांदव्याखालीं जणूं

काय निद्रिस्त ज्ञाल्यासारखी दिसते, अशा वेळीं परमात्म्याचें अवर्णनीय सान्निध्य आपणांस भोवतीं दिसून येतें; तो रात्रीच्या थंडगार वायूनें आपणांस जागृत करितो; व आकाशांत लखलखणाऱ्या त्या पुरातन दीपांच्या द्वारे आपणांकडे निरखून पाहतो. ”

जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो:—“ मानवी आयुष्य अव्यक्त तत्त्वानें व्यापिलें आहे. आमचें अल्प आयुष्य एक लहानमें बेट अमून तें काल आणि आकाश ह्या दोन अनंत महासागरांनीं वेष्टिलें आहे. त्यांचें विस्तीर्णत्व व अज्ञेयत्व पाहून आपल्या मनोवृत्ति विस्मित होतात, व कल्पनाशक्ति थक होऊन जाते. ”

( श्लोक )

अव्यक्तादीनि भूतानि । व्यक्तमध्यानि भारत ॥

अव्यक्तनिधनान्येव । तत्र का परदेवना ॥ १

— भगवद्गीता

**भावार्थ:** - प्राण्यांचा आदि व अंत आपणांस कळत नसून फक्त मध्य मात्र कळतो तर त्यांच्याविषयी शोक करण्यांत काय अर्थ आहे ?

ह्याप्रमाणें आपण कोठून आलों व कोठें जाणार ह्यां-संबंधानें आपणांस नेहमीं अज्ञानदर्शेंत रहावें लागत आहे व त्या प्रश्नाचा निर्णय करण्याचें काम लांबणीवर पडत आहे तथापि त्यामुळें आपणांस निराश होण्याचें कारण नाही.

( श्लोक )

हे अल्प जीवित जिज्ञाच विभाग आहे ।

ती थोर ईशरचना क्षणभंगि नोहे ॥

पावेल पूर्ण फल तो विग्ने कदा ना ।

तत्सूत्र आयु सरल्यावरिही तुटेना ॥ १

ह्या जगांत पुष्कळ गोष्टी अशा आहेत की, त्यांचा आपणांस अनुभव येतो. पण त्यांचा गुलासा म्हणून करितां येत नाही. हा प्रकार केवळ धर्माच्याच बाबतींत घडतो असें नाही. वेळ ही काय वस्तु आहे म्हणून कोणी विचारिलें तर सांगतां येत नाही. पण वेळ म्हणून एक वस्तु आहे ह्याबद्दल आपणांस शंका वाटत नाही.

वेस्ले म्हणतो:- “ हे परमेश्वरा ! वितंडवादास कंटाळून मी तुझ्या चरणाजवळ शरण आलों आहे. माझ्या अंतःकरणांत तुझ्या भक्तीची ज्वाला प्रदीप्त झाली आहे. तूच मला सत्य आणि सन्मार्ग दाखविशील. माझ्या जीवांत जीव आहे तोंपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही. ”

( अमंग )

ठेवा जाणाव गुंडून । एथे भावचि प्रमाण ॥ १

एका अनुमग्या काज । अवघे जाणे पंढरीराज ॥ २

होणें तर्कावितर्कासि । वाव नलगे सायासासी ॥ ३

तुका म्हणे भावावीण । अवघा बोलती तो शीण ॥ ४

—तुकाराम

“ कांहीं लोक ईश्वराविषयीं अतिशय माहिती सांगण्याचा आव घालितात; त्यांना असें वाटतें कीं, ईश्वरानें जी जी वस्तु निर्माण केली ती ती कशी केली व काय हेतूनें केली तें आपणांस पूर्णपणें समजतें; अमुक वस्तूचें अमुक कारण आहे व अमुक गोष्ट घडली ती ईश्वराचें सदयत्व अमुक रीतीनें दाखविते असें सिद्ध करण्यास ते

नेहमीं तत्पर असतात. हें विश्व एकसारगें चालू ठेवण्यांत ईश्वराचें केवढें कौशल्य आहे म्हणून त्याला शाबासकी देण्याचेंहि धाडस करितात. अशा प्रकारच्या लोकांच्या निःशंक वल्गाना ऐकून समाधान न होतां माझे मन साशंक होतें, व त्यामुळे मला जें दुःख होतें तें सांगतां येत नाही. ”

डीन स्टान्ले ह्या नांवाचा एक साधु असें म्हणतो कीं, जगांत जीं धर्ममते व जे धर्मवाद आहेत त्यांमधील विरोध मोडावे व ज्या उच्च तत्त्वांपामून आपली खरी उन्नति होते त्या तत्त्वांवर निश्चल दृष्टि ठेवावी, हा माझ्या आयुष्याचा मुख्य हेतु आहे.

हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो, ह्या विश्वांतील गूढांचा जसजसा विचार करावा तसतशीं तीं अधिकच गूढ होतात. तथापि ह्या सर्व अव्यक्तांच्या समुदायामध्ये एक गोष्ट पूर्णपणें व्यक्त आहे; ती ही कीं, मनुष्यप्राणी हा सदोदित एका अनंत व मनातन आदिशक्तीच्या सन्निध आहे. व त्याच शक्तीपामून सर्व वस्तूंचा उद्भव होतो.

म्हणून धर्माच्या बाबतींत आपणांस अनुभवजन्य बोध होतो एवढ्यावर आपण तृप्त राहिलें पाहिजे. आपणांस अमुक गोष्टींची व्याख्या किंवा वर्णन करितां येत नाहीं म्हणून असंतोष मानण्यांत कांहीं फायदा नाहीं.

जगांत ज्या मतभेदाच्यामुळे निरनिराळे पंथ उत्पन्न झाले आहेत, त्यांपैकीं बहुतेकांस, धर्म ह्या नांवापेक्षां पक्ष अथवा तट हेंच नांव अधिक शोभेल.

खरी ईश्वरप्राप्ति शब्दजालापामून होत नाही, तर धर्मशील व भक्तियुक्त आचरणापामून होते. बहुतेक लोकांची धर्मश्रद्धा म्हणजे पक्षाभिमान, पक्षांधत्व व सर्व जगाशी वितंडवाद ह्यांशिवाय दुसरें कांहीं नसतें. अमुक मनुष्य कोणत्या धर्माचा आहे असें विचारलें, म्हणजे तो कोणत्या तटाचा आहे, त्याच्या पंथाचीं काय मते आहेत, असाच आपणांस त्या प्रश्नाचा बोध होतो. पण त्या मनुष्याचें आचरण कोणत्या प्रकारचें आहे ह्याचा त्या प्रश्नांत अंतर्भाव होतो असें आपण समजत नाहीं. जे लोक आपल्या पक्षासाठीं अतिशय कळकळ दाखवितात त्यांची योग्यता फार मोठी मानण्यांत येते; मग ते कितीही लोभी, आचारहीन, भांडखोर आणि अभिमानी असले तरी चालतात. पदार्थविज्ञानशास्त्राचा ज्यांना व्यासंग आहे अशा लोकांवर नास्तिकपणाचा वृथा आरोप कधीं कधीं करण्यांत येतो; पण खरें म्हटलें तर त्या शास्त्रापामून धर्माचें ज्ञान होण्यास बरीच मदत होते. शास्त्रविशारद लोक ज्या शंका प्रकट करितात त्या उपहासबुद्धीनें करीत नाहीत. त्या शंका ईश्वराविषयीं पूज्यभावच व्यक्त करितात.

( श्लोक )

श्रद्धा चला, परि असे कृति शुद्ध ज्याची ।

तो काढितो भजनमार्ग पुढे सुखेंची ॥

जो सत्यनिष्ठ नर संशयमग्न झाला ।

तो दांभिकापरिस धर्मिक मन्मतीला ॥ १

—टेनिसन्

शास्त्रनिष्णात लोकांवरील आरोप खरे मानण्यापूर्वीं

आपण त्यांचें म्हणणें तरी काय आहे हें समजून घेऊं. अशा लोकांपैकीं अग्रगण्य, गुरुवर्य टिंडल हा म्हणतो:—  
 “ ह्या विश्र्वांत प्रकट होणाऱ्या आदिशक्तीला देहधारी किंवा अन्य तऱ्हेचा दृश्य आकार मी कल्पूं लागलों, म्हणजे ती माझ्यापासून निसटून जाते, व माझ्या बुद्धीला कुंठित करून टाकिते. त्या आदिशक्तीला ‘ तो ’ हें सर्वनाम लावण्याची मला छाती होत नाही. तिला चित् किंवा मन ही संज्ञा देण्याचा धीर मला होत नाही. तिला ‘ कारण ’ हेंहि नांव देणें मला प्रशस्त वाटत नाही. तिची अव्यक्तता मला घोर अंधारांत निमग्न करून टाकिते. ” गुरुवर्य हक्स्ले हा अज्ञेयवादी आहे. पण तो देखील म्हणतो, “ देवळें असावीं, पण त्यांमध्ये निरनिराळ्या मतांची काथ्याकूट करण्यांत वेळ घालवूं नये. जेणेंकरून सत्य, न्याय आणि शुद्ध आचरणाच्या उदात्त कल्पना लोकांच्या मनांवर ठसतील अशा प्रकारचीं कीर्तनें तेथें व्हावीं. सारा दिवस कष्टांनै व काळजीनें भागलेल्या लोकांस तेथें क्षणभर विसांवा मिळून सर्वास साध्य अशा उन्नत जीविताचा थोडासा विचार करण्याची मंघि मिळावी. तेथें प्रपंचांत गुंतलेल्या लोकांस समाधानवृत्ति आणि परोपकार ह्यांच्यापुढें आपले मोठमोठे मनोरथ किती क्षुद्र आहेत हें समजण्याचें साधन मिळावें. ”

धर्माच्या ग्रंथांमध्ये लोकांस समजेल अशी भाषा योजिलेली असते. सबब त्या भाषेचा शब्दशः अर्थ करून त्या ग्रंथांचा खरेखोटेपणा ठरविणें रास्त नाही. मोठमोठे कवि “ सूर्य उगवला ” असें म्हणतात, म्हणून त्यांना

ज्योतिःशास्त्राचें ज्ञान नाही असें कोणी म्हणेल काय ? शास्त्रीय शोधांचें वर्णन करितांना निराळ्याच भाषेची योजना करावी लागते. एकाद्या फुलाची किंवा दगडाची यथार्थ व्याख्या करण्याचें काम जर नवीन शब्द रचिल्यावांचून होत नाही, तर जो अनंत आहे त्याचें यथार्थ वर्णन मानवी भाषेनें कसें होईल ? जे परिणाम मज्जातंतूंच्या विकारापासून होतात असें आपणांस हल्लीं कळले आहे, ते दैत्यांनीं घडविले असें प्राचीन ग्रंथकारांनीं त्या वेळच्या लोकांच्या समजुतीप्रमाणें लिहिलें तर त्यांत मोठेंसें नवल नाही.

जे आपणांस मुळींच समजत नाही त्याचें स्वरूप अमुक प्रकारचें आहे अशी श्रद्धा बाह्यात्कारीं दर्शविण्यांत कांहीं पुरुषार्थ नाही. ज्या गोष्टाचा भरपूर पुरावा नाही तीवर विश्वास ठेवण्यापासून कांहीं उपयोग नाही. व तशा गोष्टीवर विश्वास ठेवणें अशक्य आहे. उलट पक्षीं ज्या गोष्टीबद्दल भरपूर पुरावा आहे तिच्यावर विश्वास ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे, व तिच्याबद्दल तसा पुरावा नसेल त्या गोष्टीसंबंधानें ठाम मत करूं नये. पुष्कळ लोकांची अशी समजूत असते कीं, कोणत्याहि गोष्टीसंबंधानें आपला विश्वास तरी असावा, किंवा अविश्वास तरी असावा. पण अशा पुष्कळ गोष्टी आहेत कीं त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास किंवा अविश्वास ठेवण्यास पुरेशीं कारणें नसतात.

खरी श्रद्धा ही केवळ बुद्धिसामर्थ्याचा परिणाम नव्हे. जो भाव ठेवावा म्हणून साधुसंत सांगत आले तो भाव

मनःपूर्वक पाहिजे. व तो आचरणांत दिसून आला पाहिजे. आचरणाशीं ज्याचा मेळ नाही तो भाव मिथ्या होय. सेलडन् ह्यानें भाव आणि क्रिया ह्यांना प्रकाश आणि उष्णता ह्यांची उपमा दिली आहे. दिव्याचा प्रकाश आणि उष्णता हीं पृथक् आहेत अशी कल्पना आपल्या बुद्धीस करितां येते. पण दिवा मालविला म्हणजे ह्या दोन्ही वस्तु एकदम नाहीतशा होतात.

( ओंवा )

गोडी आणि गुळ । कापूर आणि परिमळ ॥  
निवडूं जातां पांगुळ । निवाडू होय ॥ १

—अमृतानुभव

जेथें जेथें श्रद्धेसंबंधानें वर्णन केले आहे तेथें तेथें आचरणाचा निकट संबंध दाखविला आहे. भावाच्या बलानेंच हरिश्चंद्रानें राज्याचा त्याग केला; प्रन्हादानें आपल्या बापाचा छळ सोशिला; ध्रुवानें ईश्वरप्राप्ति करून घेतली; व सावित्रीनें आपली पतिनिष्ठा दाखविली. खऱ्या आणि निःसीम भावावांचून त्यांच्या हातून तसें आचरण घडलें नसतें. त्यांनीं जो भाव ठेविला, तो सबळ कारणावांचून ठेविला नाही ह्यांत शंका नाही. लोक त्यांची कीर्ति गातात त्याचें कारण हेंच आहे कीं, आपलें कर्तव्य अमुक आहे असें समजल्यावर कितीहि दुःखें व संकटें आलीं तरी त्यांची पर्वा न करितां ते त्यांनीं तडीस नेले. ज्या गोष्टीचा निश्चयात्मक पुरावा नाही त्या गोष्टीसंबंधानें आस्तिक्य किंवा नास्तिक्य बुद्धि न धरितां, आपले विचार स्तंभित ठेवावे. अशा पुष्कळ गोष्टी असतात कीं, त्यांच्याविषयीं संदिग्धवृत्ति ठेवणें हेंच आपलें कर्तव्य असतें.

( श्लोक )

हे सर्व पंथ अमुचे अचिरायु होती ।  
 आहेत आज, विलयास उद्यांही जाती ॥  
 ते अल्प तेज तव दाखविती जनांला ।  
 तूं थोर त्याहुनि विभो अमशी दयाळा ॥ १

—टेनिसन

( श्लोक )

जसे वर्णिती अथ बैसोनि हस्ती ।  
 धरुनी तदंगासही स्वस्वहस्ती ॥  
 तुने वर्णिती अज्ञ जैशा प्रकारे ।  
 तयां वाटसी तूं तसा त्या विकारें ॥ १  
 जया सांपडे हस्तिचा पाय हस्ती ।  
 वदे तो स्वये स्तंभरुपांच हस्ती ॥  
 जया सांपडे कान तो शूर्प दावी ।  
 अशी आत्मता सर्व शास्त्री वदावी ॥ २

—वामन

आपल्या अज्ञानाचा पडदा हळू हळू वर चढत आहे तथापि अनेक प्रश्नांसंबंधाने आपणांस तूर्त अज्ञानावस्थेत रहाणे भाग आहे.

“ ज्या गोष्टींशीं आमचा निकट संबंध आहे त्यांचे देखील आपणांस अपूर्ण ज्ञान होतें; पण तेवढ्यावर आपण संतोष मानला नाही तर आपणांस ह्या जगांत मुळींच सुख होणार नाही. अज्ञानरूपी ढगामध्ये राहून आपणांस सुखाने श्वासोच्छ्वास करितां येत असेल तरच आपल्या हातून शक्तीचीं कार्ये होतील, व तीं करण्यांत आपणांस सौरुय वाटेल. त्या ढगाला केव्हां केव्हां छिद्रे पडतील

त्यांतून सत्य व सनातन वस्तूंचें थोडेंसें स्वरूप आपणांस दिसलें तर आपण आनंद मानला पाहिजे. जर आपणांस अनंत सत्याच्या प्रखर तेजांत ठेविलें असतें तर आपण कदाचित् होरपळून गेलों असतों. म्हणून हा अज्ञानरूपी पडदा आपणांस हितकरच आहे. ”

आपल्या आर्य धर्माचें जो लक्षपूर्वक अवलोकन करील त्याला अगें दिसून येईल कीं, तो अत्युच्च आणि सनातन तत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यांत आत्मोन्नतीची अत्यंत श्रेष्ठ कल्पना सांगितली आहे. त्यांत धैर्य, शांति, भूतदया, स्वार्थत्याग, आत्मनिग्रह, नीतिमत्ता, शुद्धता आणि औदार्य इत्यादि गुण मोठमोठ्या मुनींनी आणि संतांनी आपल्या प्रासादिक वाणीनें व आपल्या पवित्र आचरणानें मूर्तिमंत उभे केले आहेत. त्यांतील उदात्त कल्पनांचा परिणाम आजपर्यंत लक्षावधि लहान-मोठ्या लोकांच्या मनांवर होऊन त्यांस सन्मार्गाचें वळण लागलें आहे. ह्या धर्माचीं तत्त्वे सर्व जगभर पसरण्याचा रंग दिसून लागला आहे. वरील गोष्टीचा जो क्षणभर विचार करील त्याला आर्यधर्माचा मनुष्याच्या खऱ्या उन्नतीशीं किती निकट संबंध आहे हें सहज कळून येईल.

परमेश्वराच्या ठिकाणीं अनन्यभक्ति, व प्राणिमात्रां-विषयीं प्रेम हींच धर्माचीं मुख्य तत्त्वे आहेत. हीं दोन्ही तत्त्वे खालील ओंव्यांत सुंदर रीतीनें वर्णिली आहेत.

( ओंकी )

तूं मनबुद्धी साचेशीं । जरी माझिया स्वरूपां अर्पिशीं ॥  
 तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥ १

—ज्ञानेश्वरी

जैसे उंचाहूनि उदक पडलें । तें तळवटवरी येऊं लागलें ॥  
 तैसें नामजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावचि तयांचा ॥ १  
 कां फळलिया तरुचीं शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ॥  
 तैसें जावभात्रा अशेखां । खालावती ते ॥ २  
 अखंड अगर्वता होऊन असती । तयांची विनय हेचि संपत्ति ॥  
 जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्या ठायीं ॥ ३

— ज्ञानेश्वरी

**प्रकरण १५**

**सदाशा**

( श्लोक )

नात्मानमवमन्येत । पूर्वाभिरसमृद्धिभिः ॥  
आमृत्योः श्रियमन्विच्छेन्नैनां मन्येत दुर्लभाम् ॥ १

--मनु

**भावार्थः**—भाजपर्यंत आपला उदयकाल आला नाही म्हणून उमेद खचू देऊ नये. मरेपर्यंत आपला अभ्युदय करण्याची खटपट करावी, व तो दुर्लभ आहे असे कधी मानू नये.

## प्रकरण १५

### सदाशा

औदार्यादि गुणांप्रमाणें आशेची सद्गुणांमध्येच गणना केलेली पाहून कित्येकांस आश्चर्य वाटण्याचा संभव आहे. पण निराशेच्या आधीन होणें हा जर दुर्गुण आहे, तर आशा हा एक सद्गुण आहे असें कबूल करणें भाग आहे. सहिष्णुता व दृढनिश्चय ह्या दोन गुणांच्या पोटीं आशेचा अंतर्भाव होतोच. म्हणजे ज्या मनुष्यास कोणत्याहि प्रकारची आशा नाही त्या मनुष्याच्या अंगीं वरील दोन गुण असण्याचा संभव नाही. सहिष्णुतेच्या योगानें मनुष्याचा मोठेपणा जसा व्यक्त होतो तसा एकाद्या पराक्रमाच्या कृतीनेंही होत नाही. निःसीम प्रेम आणि सहिष्णुता ह्यांच्या योगानें अनेक स्त्रीरत्नें जगास बंध झालीं आहेत.

कोणत्याहि गोष्टीसंबंधानें मनास हुरहूर लावून घेऊं नये, कारण तसें केलें असतां त्या गोष्टीचा प्रतिकार होण्याचें दूरच राहून आपल्या प्रकृतीस अपाय मात्र होतो, व आपली कार्यक्षमता कमी होते. जोंपर्यंत मनुष्य निराशेला वश झाला नाही तोंपर्यंत त्याला खरोखर अपयश आलें असें मानण्याचें मुळींच कारण नाही.

( श्लोक )

पावे पराजय जरी बलवन्निमित्तें ।

तेणें नरास न कदापि लघुत्व येतें ॥

सोडी भयें रण, मिळे स्वसुखें रिपूला ।

तैसा कलंक न दुजा मळवी यशाला ॥ १

—बदलर

ज्यांना ह्या जगांत नांव घेण्यासारखी कांहीं कृति करावयाची आहे त्यांनीं संकटाच्या भीतीनें कांपत कांपत उभें राहून उपयोग नाही. जसा एकादा धाडसी पुरुष नदींत उडी मारून आपल्या बाहुबलानें पैलतीरास जातो, त्याप्रमाणें मनुष्यानें हिंमतीनें आणि बहादुरीनें वागून जगांत आपलें पाऊल पुढें टाकिलें पाहिजे. लोकांना खऱ्या संकटापेक्षां काल्पनिक संकटांचीच अधिक भीति वाटते हें मोठें आश्चर्य आहे. उदाहरणार्थ, पुष्कळ लोक केवळ उपहासाच्या भीतीनें एकादें चांगलें कृत्य करण्यास देखील धजत नाहीत.

जेथें लाज वाटण्याचें कांहीं कारण नाही तेथें कधीहि लज्जावश होऊं नये.

“ भेकड लोकांस जिवंतपणीं देखील अनेक वेळां मृत्यु येतो. पण जे शूर आहेत त्यांनां एकदांच मृत्यु येतो. ”

पुष्कळ संकटें दुरून फार भयंकर दिसतात. पण त्यांचे जवळ जाऊन धैर्यानें तोंड दिलें असतां तीं मृगजळाप्रमाणें वितळून जातात.

( श्लोक )

तावद्भयस्य भेतव्यं । यावद्भयमनागतम् ॥

आगतंच भयं वीक्ष्य । प्रहर्तव्यमभीतवत् ॥ १

--ईहतोपदेश

**भावार्थः**—संकट जोंपर्यंत आलें नाही तोंपर्यंतच त्याची भीति बाळगावी; पण तें एकदां आलें म्हणजे धैर्य धरून त्याशीं टक्कर देणें हेंच उचित होय.

ज्या सेनेनें मोठमोठ्या लढाया मारल्या, तीच सेना रात्रीच्या वेळीं एकाद्या यत्किंचित् कारणानें गर्भगळित हो-

ऊन पळून गेली, अशा प्रकारचीं कैक उदाहरणें आपण इतिहासांत वाचतो. हें तर काय, पण दिवसादिवळाच्या देखील व्यर्थ भय आणि चिंता बाळगणारे लोक थोडे आहेत काय?

( ओव्या )

ऐशा बहुत आपदा येती । जलबुद्बुदांपरी ज्या असती ॥  
विवेकवाते फुंकितां जाती । विलयासी क्षणार्धे ॥ १  
तयांसी हृदयां थारा देतां । शोषिती देहींच्या रक्ता ॥  
पुष्ट होउनी क्षण न लगतां । अनिवार होतां सर्वथा ॥ २

—बर्क

ज्या मनुष्यास आपल्या स्थितीविषयीं अमंतोष वाटतो त्यानें आपल्या मनास असा प्रश्न करावा कीं, कोणत्या मनुष्याशीं माझ्या स्थितीची अदलाबदल केली असतां मला बरें वाटेल ? कोणी आरोग्यसंपन्न असेल, कोणी मोठा धनवान् असेल, व कोणाला गृहसौख्याचा लाभ मिळत असेल. ह्यांपैकीं प्रत्येकाचें चांगलें तेवढें घेईन असें कोणी म्हणेल तर अर्थात् तें अन्याय्य होईल. जर कोणाला आपल्या स्थितीची अदलाबदल करावयाची असेल तर ती सर्व वाबतीत करण्यास तयार असलें पाहिजे. म्हणजे आपणास ज्या चांगल्या देणग्या असतील त्या सोडण्याची व दुसऱ्याच्या विपत्ती घेण्याची तयारी पाहिजे. अशा दृष्टीनें आपण विचार केला म्हणजे दिमून येईल कीं, कोणालाहि आपल्या स्थितीसंबंधानें असंतुष्ट अमण्याचें कारण नाहीं.

कोलरीज् ह्यानें आपल्या मित्रास एका पत्रांत स्वतः-विषयीं असा मजकूर लिहिला होता:—“जरी मला ही कष्टदशा प्राप्त झाली आहे, जरी मला एवढा अपमान सोसावा लागत आहे, व माझ्यावर नानाप्रकारचीं संकटें येत आहेत,

तथापि त्या सनातन प्रभृचें स्मरण मला सर्वकाळ होत असल्यामुळें माझ्या ठिकाणीं नेहमीं समाधानवृत्ति आहे. व जें काय मला भोगावें लागत आहे तें सर्व माझ्या कल्याणासाठींच आहे अशी मला पूर्ण खातरी वाटते.”

मोठमोठ्या लोकांचा जर असा अनुभव आहे, तर आपण कधींहि निराश होऊं नये हेंच उचित आहे. सर्व गोष्टींना उपाय आहेत, पण निराशेला कांहीं उपाय नाही. थोड्याशा विपत्तीनें ज्याचें धैर्य गळून जातें त्याच्यासारखा दुर्दैवी कोणी नसेल.

( आर्या )

धृति-नग ढळत्यावरि मग सर्वत्रि गेलें लया क्रिमपि नुरलें ॥ १  
ऐशा भीरु नरानें जन्मुनि मातेस व्यर्थ कष्टविल ॥ १

—गंटी

( श्लोकचरण )

देवासही जिकितसे सहिष्णुता ।

—क्यांपबेल्

( आर्या )

नैराश्या वश होउनि मनुज ५ दाही जरी न वतेंल ॥  
धैर्ये काल क्रमितां अजिचा दुर्दिन उद्यां न राहील ॥ १

—कूपर

( ओवी )

पोटां चिता धरुं नये । कष्टे खेद मानूं नये ।  
समर्थी धीर सोडूं नये । कांहीं केल्या ॥ १

—रामदास

ज्याचे हातून चुका होत नाहीत असा एकहि मनुष्य नाही. जो मनुष्य ह्या जगांत कांहींतरी उद्योग करील त्याच्या हातून कधीं कधीं चुका होंगे हें साहजिक आहे. त-

थापि जी चूक एकवेळ आपल्या हातून घडली ती पुनः होऊं न देणें हें मात्र आपल्या स्वाधीन आहे. म्हणून आपल्या हातून जे दोष होतील त्यांपासून आपण बोध घेतला पाहिजे, व आपल्या वर्तनांत सुधारणा केली पाहिजे.

जोसेफ् ह्यूम ह्यानें असें म्हटलें आहे कीं, लाख रुपयांच्या मिळकतीपेक्षां समाधानवृत्तीची योग्यता मी अधिक समजतो, व ह्या दोहोंपैकीं कोणतीहि एक वस्तु निवडून घेण्यास जर कोणी मला सांगितलें तर मी समाधानवृत्तीच मागून घेईन.

कृतीच्यासंबंधानें पाहिलें तर वर्तमानकालाचें महत्त्व विशेष आहे ह्यांत शंका नाही. तथापि भूतकाल आणि भविष्यत्काल ह्यांचाहि विचार करणें महत्त्वाचें आहे. लोक वर्तमानकालासाठीं भविष्यत्कालाची हानि करून घेतात, क्षणिक सुखासाठीं पुढें येणाऱ्या अनेक वर्षांच्या सुखावर पाणी सोडतात, ह्यामुळेच ह्या संसारांत येणाऱ्या बहुतेक संकटांचा उद्भव होतो.

( श्लोक )

यो ध्रुवाणि परित्यज्य । अध्रुवं परिसेवते ॥

ध्रुवाणि तस्य नश्यंति । अध्रुवं नष्टमेवच ॥ १

—हितांपदेश

**भावार्थः**—जो हातचें सोडून पळत्याच्या पाठीं लागतो त्याच्या हातची वस्तु जाते, आणि पळणारी वस्तु मिळत नाही ती नाहींच.

वरील श्लोकांतील तत्त्व जर कोणी भविष्यत्कालाच्या सुखास लागू करील तर ती त्याची मोठी चूक होईल. कारण भविष्यत्काल हा अध्रुव नसून, तो खातरीनें येणारच

आहे; तेव्हां त्याची काळजी बाळगणे हे अत्यंत आवश्यक आहे.

“ ज्याला गतकालाची आठवण सुखद होते, व ज्याला परलोकीं सद्गति मिळेल अशी पूर्ण आशा आहे, त्यासारखा सुखी मनुष्य दुसरा कोणी नाही. ”

आपण भविष्यत्कालाचीच काळजी सर्वांत अधिक घेतली पाहिजे, ह्यांत कांहीं संशय नाही. हे विनाशी आणि क्षणभंगुर शरीर आपल्या आत्म्याचे कायमचे ठिकाण नव्हे. हे शरीर सोडल्यावर आपल्या खऱ्या आणि अविनाशी जीवितास आरंभ होणार आहे व त्याबरोबर येणाऱ्या सर्व सुखांचा अनुभव मिळणार आहे.

पुरुषाच्या अंगी विशेषकरून पौरुष असले पाहिजे, म्हणजे, धारिष्ट आणि कर्तव्याचा उत्साह हे गुण पाहिजेत. कारण,

( अभंग )

आपुल्याची शंका आपणां बाधती ॥

यत्न न करूं देती स्वहिताचा ॥ १

—शेक्सपिअर

धारिष्ट हा एक महत्त्वाचा सद्गुण आहे इतकेच नाही, तर तो असल्यावांचून पौरुषाची पूर्णताच होत नाही. ज्याच्या अंगी धारिष्ट नाही त्याला पुरुष हे नांव शोभत नाही. व जिच्या अंगी सौजन्य नाही तिला स्त्री हे नांव शोभत नाही. तथापि पुरुषाला धारिष्टाबरोबर सौजम्यहि असलेच पाहिजे, व स्त्रीला सौजन्याबरोबर धारिष्टहि पाहिजे.

अविचारीपणालाच धारिष्ट समजूं नये. संकटाविषयीं

बेफिकीर असणें अथवा विनाकारण आपला जीव धोक्यांत घालणें ह्याचें नांव धारिष्ट नव्हे. संकट आलें असतां धीरानें त्याला तोंड देणें ह्यालाच धारिष्ट म्हणतात. अपरिहार्य कारणांमुळें आपणांवर संकटाचा प्रसंग आला तर त्यावेळीं भित्रेपणाचा स्वीकार केला असतां तो प्रसंग आहे त्याहून अधिक भयंकर होतो. अशा समयीं धैर्य आणि शांति यांचा अवलंब करणें हाच आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग होय. रणांगणांतून शत्रूपासून पळून जाणें म्हणजे मृत्यूस पाचारण करणेंच होय.

( श्लोक )

यदि समरमपस्य नास्ति मृत्योः ।

भयमितियुक्तमितोन्यतः प्रयातुम्

अथ मरणमवश्यमेव जंतोः ।

किमिति मुधा मलिनं यशः कुरुध्वं ॥ १

—वेणीसंहार

भावार्थः—

( श्लोक )

त्यजुनि रण जरीहि मृत्यु येतो ।

करुनि पलायन लाभ काय होतो ॥

जरि मरण चुकेच जंतुः न ।

तरि करितां यश कां वृथा मलीन ॥ १

“ कोणत्याहि वस्तूविषयीं ज्या मानानें आपलें अज्ञान असेल, त्या मानानेंच त्या वस्तूची आपणांस भीति वाटत असते. संकटाचें खरें स्वरूप एकदां कळून तें पाहण्याची डोळ्यांस संवय झाली, म्हणजे त्याविषयींची भीति बरीच कमी होते. ”

“ आशा मर्यादित अमावी; पण जें प्राप्त झालें आहे त्यापासून जेवढें सौख्य मिळण्यामारखें आहे तेवढें ध्यावें, हीच हा संसार यशस्वी करून घेण्याची गुरुकिल्ली आहे. ”

“ मोठी हांव वरूं नये. आपला हेतु पूर्ण होण्यासाठी उतावीळपणा करूं नये. योग्य समयाची वाट कशी पहावी हें ज्यांना समजतें त्यांना सर्व कांही साध्य होतें. ”

मनुष्य बहुधा आपल्याच सांवळीला फार भितो. तथापि आपण कितीहि सावधगिरीने वागलों तरी कधी-कधी दुःखाचे प्रसंग यावयाचेच. पण ते आले असतां धैर्याने सोसणें हें आपल्या स्वाधीन आहे. अशा प्रसंगां आपले जे आनंदाचे दिवस गेले त्यांची आठवण करून समाधान मानावें. सहिष्णुतेने मानसिक बल संपादन करणें हें अत्यंत उन्नतिकारक आहे. कसाहि वाईट प्रसंग आला तरी तो कालाच्या तडाक्यापुढें टिकत नाही ही एक समाधानाचीच गोष्ट आहे.

“ आपल्या हृदयांत सत्य आणि प्रेम ह्यांचें वास्तव्य आहे तोंपर्यंत संकटांपासून आपली फारशी हानि होणार नाही. आपल्या डोळ्यांत दुःखाश्रु आले तर कांहीं वेळानें प्रेमाच्या योगानें आनंदाश्रु येतील. ”

“ हिंवाळ्यानंतर उन्हाळा येतो, रात्रीनंतर दिवस येतो, वादळानंतर हवा शांत होते. ” आयुष्याचा मार्ग क्रमीत असतां कितीहि दुःखें येवोत, कालांतरानें त्यांचा विसर पडतोच. दुःखरूपी रात्रीनंतर आनंदरूपी दिवस खास उगवतो.

( श्लोक )

प्रमाद वरि हे मना करि न तूं विलापा कदा ।

प्रचंड घन दाटती, परि रवि प्रकाशे सदा ॥

त्वदीय गति बा असे सकल लोकिं सामान्य ती ।

मिळे सुखहि दुःखहा न कुणि सौख्यची पावती ॥

—लॉगफेलो

आपल्या स्थितीत कांहीं फेरफार झाला अमतां प्रथ-  
मनः तो अहितकारक वाटला तरी तो खरोखर तसाच  
आहे कीं काय ह्याचा नीट विचार करावा. बाह्य देखावे  
कधीं कधीं आपणांस भूल पाडितात. ह्या जगांत लहान-  
शा कारणांनीं आपण आपली उमेद खचूं देऊं नये. आ-  
पण प्रयत्न करीपर्यंत आपल्या हातून काय काय होण्या-  
सारखें आहे हें आपणांस कळत नाहीं. कधीं कधीं वि-  
पत्ति आणि दुःख हे आपले वेपधारी मित्रच असतात.  
नेल्सन् ह्याला एका डोक्यानें दिसत नव्हतें, पण त्याचाहि  
तो उपयोग करून घेत असे. तो असा कीं, तो समुद्रावर  
लढाईत गुंतला असतां वरिष्ठ अंमलदारानें मार्गें फिरण्याचा  
बावटा चढविला, आणि तो ह्याच्या मनांत मानण्याचा नस-  
ला म्हणजे हा आपला आंधळा डोळा त्या बाजूस करी.

सर ग्रॉट डफ ह्यानें एका ग्रंथांत म्हटलें आहे त्या-  
प्रमाणें अनेक लोकांचें आचरण स्तुत्य नसतांहि ते मर-  
णसमयीं जें धैर्य दाखवितात तें पाहून आश्चर्य वाटतें.  
आपणांस इतिहासावरून असें कळून येतें कीं, फांसावर  
चढल्या वेळच्या वर्तनामुळे ज्यांनीं आपलें नांव अमर  
करून घेतलें अशा लोकांची संख्या, राज्यपद मिळवून  
अमर झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षां कमी नाहीं.

जेव्हां जेव्हां मनुष्यास विपत्ति सोसण्याचा प्रसंग येतो तेव्हां तेव्हां आपणांस साधारणपणें असें दिसून येईल कीं, एक तर ती विपत्ति मनुष्यास स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होते, अगर ती लोकांच्या कल्याणासाठीं तो सोशीत असतो.

( आंबी )

जे शहाणे जन असती । ते वक्ष पिटीत न बैसतां ॥

शांतचित्ते उपाय करिती । स्वहानांच्या निवारणा ॥ १

—शेकवपीअर

जीं अनंत सुखें परमेश्वरानें आपणांस दिलीं आहेत त्यांबद्दल उपकार मानून त्यांचा आपण पूर्ण उपभोग घ्यावा. पण दुःखाचे प्रसंग आले असतां ते सर्वांशीं अहितकारक आहेत असें समजू नये. मनुष्याला एकसारखें यशच येत गेलें तर त्याची खरी सुधारणा कधींहि होणार नाही. तशा प्रकारच्या यशापासून त्याला सुख होणार नाही एवढेंच नाही, तर मानसिक दुर्बलता प्राप्त होईल. विघ्नांचा प्रतिकर करणें, मोहास जिंकणें, दुःख धैर्यानें सोसणें, इत्यादि गोष्टींपासून मन विकसित होऊन त्याचे ठिकाणीं दृढता येते व सौजन्य येतें.

आपणां सर्वांस हा देह सोडून अनंतकालरूपी महासागराकडे जावयाचें आहे. तर त्या प्रसंगास अनुरूप अशा थाटानें जाण हेंच योग्य आहे.

दुःखें व संकटें ह्यांपासून मनुष्याच्या अंगाच्या सर्व गुणांचा व शक्तींचा विकास होतो.

“ ग्रीस देशांतील प्रख्यात वीर हर्क्युलिस् ह्यानें आपल्या विलक्षण बाहुबलानें एक मोठा सिंह, एक दहा तोंडांचा मोठा

नाग, व एक बलिष्ठ डुकर ह्यांचा नाश करून लोकांचें संरक्षण केलें. त्याचप्रमाणें कांहीं बलाढ्य दुष्ट लोकांचा संहार केला. त्यामुळें त्याचें नांव अद्याप प्रसिद्ध आहे. पण जर ते दुष्ट पशु व पशुतुल्य नराधम जगांत नसते, तर ह्क्युर्लिस् एवढ्या योग्यतेस खास चढला नसता. ते नसते तर त्यानें आपला वेळ ऐपआरामांत व झोंपेंत घालविला असता. त्याच्या अंगीं एवढी मोठी पराक्रमशक्ति आली नसती, व जरी कदाचित् येती तरी तिचा उपयोग होण्याची संधि मिळाली नसती. त्याला जे जे युद्धप्रसंग आले ते आलेच नसते, तर त्याचें विशाल बाहुबल, त्याची सहनशक्ति आणि उदार स्वभाव ह्यांचें काय चीज झालें असतें बरें ? ”

रामचंद्राची पितृभक्ति, मातृभक्ति, बंधुप्रेम, एकपत्नव्रित, प्रजावात्सल्य, पराक्रम इत्यादि लोकोत्तर गुण सुप्रसिद्ध आहेत. तथापि त्याला कैकेयीसारखी दुष्ट सापत्नमाता, मंथरेसारखी कुटिल दासी व रावणासारखा महाप्रतापी पण दुराचारी शत्रु नसता, तर त्याचे गुणांचा एवढा विकास झाला नसता. त्याचप्रमाणें हरिश्चंद्रास विश्वामित्रासारखा छळणारा नसता तर त्याच्या सत्त्वगुणाची कीर्ति इतकी अजरामर झाली नसती.

साक्रेटिस् ह्यास न्यायाधीशांनीं देहान्त शिक्षा देण्याचा हुकूम दिला, तेव्हां त्याचा एक मित्र शोकानें विव्दळ होऊन त्याला म्हणाला, तुम्हांला अन्यायानें शिक्षा होत आहे हें पाहून मला फार दुःख होतें. तेव्हां साक्रे-

टिस् म्हणाला “ तर मग मीं खरोखर अपराधी असावे अशी तुमची इच्छा आहे काय ? ”

“ मनुष्यास स्वतःच्या दोषावांचून प्राप्त झालेली विपत्ति जर त्यानें धैर्यानें सोशिली तर त्यांतच काय तो खरा मोठेपणा आहे. आपल्या अन्याय्य वर्तनानें आलेली विपत्ति शांतपणें सोशिली तर त्यांत काय मोठा पुरुषार्थ आहे ? पण जर कांहीं सत्कार्य करित असतां दुःखाचा प्रसंग आला, व तो आपण निमूटपणें सोशिला, तर त्या सहिष्णुतेनें परमेश्वर आपणांवर संतुष्ट होईल. ”

१. सेंट पिटर

**प्रकरण १६**

**सौजन्य**

( ओंव्या )

दुसऱ्याचे दुःखे दुःखीं व्हावे । परसंतोषे सुखी व्हावे ॥  
प्राणिमात्रास मेळवून घ्यावे । वरच्या शब्दे ॥ १  
बहुतांचे अन्याय क्षमावे । बहुतांचे कार्यभाग करावे ॥  
आपुल्यापरी व्हावे । पारिखे जन ॥ २

—रामदास

( श्लोक )

सत्यं ब्रूयात् प्रिय ब्रूयान्नब्रूयात्सत्यमप्रियं ।  
प्रियंच नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः ॥ १

—मनु

भावार्थः—सत्य आणि प्रियं भाषण करावे. पण सत्य दे-  
खील अप्रिय वाटेल अशा रीतीने बोलू नये व प्रिय पण असत्य  
असें भाषण करू नये, हा धर्म सनातन आहे.

## प्रकरण १६

### सौजन्य

आपणांशीं इतरांनीं जसे वागावे असे आपणांस वाटते त्याचप्रमाणे आपण इतरांशीं वर्तणूक ठेवावी, एवढेच नाही, तर इतरांनीं आपणांविषयीं प्रेमयुक्त विचार मनांत बाळगावे असे आपणांस वाटते, त्याप्रमाणेच आपणहि दुसऱ्याविषयीं विचार बाळगावे. आपण त्यांच्या दोषांकडे थोडीशी डोळेझांक केली नाही तर ते आमच्या संबंधाने तरी तसे कां करतील? दुसरे असे आहे की, दुसऱ्याच्या वर्तनाचा उदारमनाने विचार केला असता त्याजविषयींच आपले मत जेवढे बिनचूक होईल तेवढे अन्य रीतीने होणार नाही.

कांहीं लोक इतरांशीं सौजन्याने वागून संसारांतील बहुतेक अडचणी दूर करितात. दुसरे कांहीं लोक पाहिजे तेवढा स्वार्थत्याग करण्यास तयार असतात, पण ज्याच्या योगाने जीवितक्रम बराच सुखावह होतो, अशीं प्रेमाचीं व कळकळीचीं लहानसहान कर्तव्ये करण्याची ते हयगय करितात.

सौजन्य दाखविण्यास द्रव्याचीच अपेक्षा आहे असे नाही. आपल्या वागीने आणि कृतीने लोकांस सुख देणे हे अगदीं गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि लहानापासून थोरांपर्यंत सर्वांस सुसाध्य आहे सौजन्य प्रकट करण्याचे प्रसंग मनुष्यास पावलो पावली येतात. आपल्या शेजाऱ्याच्या घरी कोणी दुखण्याने पडला, अगर कांहीं सं-

कटाचा प्रसंग आला तर आपण त्यास योग्य आणि शक्य असेल ती मदत करण्यास तत्पर असावे. आगगाडीत गर्दीमुळे एकादा वृद्ध गृहस्थ, एकादें मूल, अथवा एकादी स्त्री, यांस जागा मिळत नसेल तर त्यांना आपण जागा दिली अमतां आपणांस परोपकाराचा आनंद होतो; व अशा मत्कृत्याचा इतर उतारूंच्या मनावर चांगला परिणाम होतो. आपण जेथे जेथे जाऊं तेथे तेथे आपले मन शुद्ध आणि मद्य ठेवावे, आणि सौजन्याचें वातावरण पसरित जावे; म्हणजे सभोवतालीं जर कोणी दुष्ट आणि उन्मत्त लोक असेल तर त्यांच्यावर देखील चांगला परिणाम झाल्यावांचून रहात नाही. म्हटलेंच आहे कीं, “सौजन्य यदि किं निजैः” म्हणजे ज्याच्या ठिकाणीं सुजनता आहे त्याला आपांची काय वाण आहे ? त्याचे सर्वच आप्त होतात. गरीब लोकांस देखील सौजन्य दाखविणें शक्य आहे; मग श्रीमंती आणि अधिकार हीं ज्यांस अनुकूल आहेत त्यांना तें केवळ शक्यच नव्हे, तर अगदीं सुलभ आहे ह्यांत काय संशय आहे ? पण त्या सुलभत्वाचा उपयोग करून घेणारे लोक जितके असावे तितके नाहीत ही दुःखाची गोष्ट होय सोन्याच्या कोंदणांत जसा हिरा, तसें श्रीमंती व अधिकार ह्यांच्या ठिकाणीं सौजन्य अतिशय गुलून शोभतें. सौजन्याच्या योगानें झोंपडी देखील स्वर्गप्रमाणें दिसते आणि सौजन्याच्या अभावीं राजवाडा नरकाप्रमाणें भासतो.

दुसऱ्याविषयीं कागाळी करण्याचा आपणांस जेव्हां जेव्हां प्रसंग येतो, तेव्हां तेव्हां बहुतकरून दुसऱ्याचा

अन्याय आपणांस वाटतो त्यापेक्षां बराच कमी असतो. दुसऱ्याने केलेल्या अपराधाबद्दल सूड उगाविण्याच्या भरीस सहसा पडू नये. कारण तसें केल्याने आपली अधिकच हानि होते. जो मनुष्य दुसऱ्यास अपकार करूं पहातो तो दुसऱ्यापेक्षां आपणा स्वतःसच अधिक अपाय करून घेतो. मधमाशीनें रागाने दंश केला तर ती स्वतःच मरते.

गिधाडांस मांसाशिवाय दुसऱ्या कशाचा वास येत नाही असें म्हणतात, त्याप्रमाणे कांहीं लोकांस जगांत इतरांचीं छिद्रे काढण्याचाच नाद असतो. पण दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षां त्यांच्या गुणांचे कौतुक करणे ह्यांतच खरा शहागपणा आहे. दोषैकदृष्टी लोकांच्या हातून मनुष्याची खरी परीक्षा कधीं होणार नाही.

एक मनुष्य दुसऱ्यावर टीका करितो तेव्हां त्या टीकेत सत्याचा कांहीं भाग असतोच. पण ती टीका बहुधा एकदेशीय असते. म्हणजे तिच्यामध्ये दोषांप्रमाणे गुणांचेहि आविष्करण केलेले नसते. नाटकाच्या पडद्यामार्गे बसण्यांत एकप्रकारची मौज आहे. पण नाटकापासून होणारा आनंद अनुभविण्यास ती जागा चांगली नाही. लोकांमध्ये जे जे चांगले आहे ते शोधून काढावे. पण त्यांच्यामधील वाईट गोष्टींची पाठ धरूं नये. अशा रीतीने वागले असतां आपणांस सर्व कालीं व सर्व ठिकाणीं आनंदाचाच लाभ होईल.

( ओंब्या )

दूध पवित्त आणि गोड । पासी त्वचेच्या पदरा भाड ॥

परि तें अग्नेरुनि गोषिड । अशुद्धि सेषी ॥ १

कमलकंदा आणि दर्दुरी । नांदणूक एकेचि घरीं ॥

परि पराग सेविजे भ्रमरीं । येरा चिबलचि उरे ॥ २

—ज्ञानेश्वरी

दुसऱ्याचे दोष पाहून मनाचा असंतोष होऊं देऊं नये. आपण असें पहातां कीं, लहान मुलें जेव्हां किरकीर करतात तेव्हां बहुधा त्यांना कांहीं तरी विकार झालेला असतो. पुरुष आणि स्त्रिया हीं मोठीं झालेलीं मुलेंच आहेत. त्यांच्या स्थितीची व मनोवृत्तीची जर आपण ओळख करून घेतली तर त्यांच्या चिडखोरपणाबद्दल आपणांस राग न येतां कींवच येईल.

एकादा मनुष्य आजारी आहे असें समजलें म्हणजे त्याच्याविषयीं आपल्या पोटांत दया उत्पन्न होते. त्याच्याकरितां होईल ती खटपट करण्यास आपण तयार होतो. त्याच्या मनास त्रास न होईल अशी काळजी आपण घेतों. पण इतर प्रसंगीं हें सौजन्य कोठें जातें? सर्व काळीं लोक एकमेकांशीं प्रेमानें व उदार मनानें वागतील तर हल्लींपेक्षां ते दसपट सुखी होतील.

दुसऱ्याच्या हृदयावर कोणत्या दुःखाचें व चिंतेचें दडपण आहे, व त्याच्या मनाला कोणते इंगळे डसलेले आहेत हें आपणांस ठाऊक असण्याचा संभव नाही. म्हणून दुसऱ्यास दूषण ठेवण्याचा प्रसंग आल्यास आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करावा. असा विचार आपण करूं तेवढा थोडाच आहे. कोणताहि मनुष्य असो किंवा कोणतीहि वस्तू असो, त्याच्या किंवा तिच्यामध्ये जेवढा चांगुलपणा असेल तेवढा ग्रहण करण्याचा परिपाठ ठेवावा.

मृत मनुष्यासंबंधानें कांहीं वाईट गोष्ट बोलूं नये असा शिष्टाचार आहे. पण हा नियम जिवंत माणसांसंबंधानेंही लागू केल्यास काय हरकत आहे? आपण असें पाहतों कीं, मनुष्याच्या तोंडांतून इतरांविषयीं एक प्रेमळ उद्गार किंवा स्तुतिपर गोष्ट निघाली तर दहा दुष्ट उद्गार किंवा निंदापर गोष्टी निघतात. लोक मृतमनुष्याविषयीं बोलतांना जो सभ्यपणा दाखवितात तसा जिवंत मनुष्यांविषयीं बोलतांना दाखवितील तर विनाकारण होणाऱ्या किती तरी मनोव्याधी नष्ट होतील.

दुसऱ्यास दोष देण्याची अवश्यकता उत्पन्न झालीच तर तें काम उतावीळपणें तरी करूं नये.

( श्लोक )

न करिं सहसा दोषारोपा अजाण तुझी मती ।  
इतर मनिंच्या व्यापागंची तुला न कळे स्थिती ॥  
भिडनि पळशी तूं जेथूनि अशा रणिं जाहला ।  
वण, विजय जो दावी तोचि कलंक गमे तुला ॥ १

—प्रॉक्टर

दुसऱ्याला दोष देणें अगदीं जरूर आहे असे प्रसंग केव्हां केव्हां यावयाचेच. तथापि साधारण नियम म्हटला म्हणजे जेव्हां आपणांस कांहीं प्रिय भाषण करण्याची सवड नसते तेव्हां मौन धारण करावें हाच उत्तम मार्ग होय. सिडनी स्मिथ नामक एक मोठा विनोदी ग्रंथकार इंग्लंडांत होऊन गेला. त्याच्या परोक्ष त्याच्या ओळखीच्या एका मनुष्यानें त्याची फार निंदा केली. तेव्हां त्यानें त्याला निरोप पाठविला कीं, “ मी नसतांना तुम्हीं

मला लाथा मारल्या तरी माझी हरकत नाही. ” तथापि बहुतेक लोकांस असे वाटते की, लोकांनी आपणांस नावे ठेवावयाचीं असल्यास तीं आपल्यासमोर तरी ठेवावीं. पण त्यांच्या पाठीमागे कोणी निंदा केल्यास ती त्यांना असह्य होते; कारण त्या निंदेला उलट उत्तर देण्याची सवड मिळत नाही. दुसऱ्याविषयीं कुत्सित गोष्टी जो बोलतो त्याच्या भाषणाने कांहीं वेळ मोठा हंशा पिकतो, व लोकांचे थोडेबहुत मनोरंजन झाल्यासारखे क्षणभर वाटते. पण ऐकणारे लोक मनांत समजत असतात कीं, आज हा मनुष्य एकाविषयीं असें बोलला तर उद्यां आमच्याविषयींही तसेंच बोलेल. अशा मनुष्याचे भाषण ऐकून ते क्षणभर हांसले तथापि मनांतून त्याचा तिरस्कारच करतील.

( ओंब्या )

बरें बोलतां सुख वाटते । हें तो प्रत्यक्ष कळते ॥  
 आत्मघत् परावें तें । मारनात जावें ॥ १  
 कठिण शब्दे वाईट वाटते । हें तों प्रत्ययास येते ॥  
 तरी मग वाईट बोलावें तें । काय निमित्तें ॥ २  
 आपणांस चिमोटा घेतला । तेणें कासावीस झाला ॥  
 आपणावरून दुसऱ्याला । राखीत जावें ॥ ३  
 जे दुसऱ्यास दुःख करी । ते अपवित्र बैखरी ॥  
 आपणांस घात करी । कोणी एते प्रसंगी ॥ ४  
 पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ॥  
 तरी मग कर्कश बोलावें तें । काय निमित्तें ॥ ५

—रामदास

एथवर मनुष्यांविषयीं झालें. पण मनुष्येतर प्राण्यांशीं देखील आपण सदयपणाने वागलें पाहिजे. सेनेका म्ह-

णतो:—“ गळ, जाळीं, कुत्रीं, ( हल्लींच्या काळीं बंदुका ) इत्यादि साधनांनीं मनुष्ये सर्व सजीव प्राण्यांचा अन्यायानें नाश करितात. ” ज्या लोकांमध्ये प्राण्यांवर निर्वाह करण्याची चाल आहे त्यांनीं तर कृतज्ञताबुद्धीनें त्यांचे हाल जेवढे कमी होतील तेवढे करणें हें त्यांचें कर्तव्य आहे. आपल्या हिंदुस्थान देशांत अहिंसा हा परम धर्म आहे, असें मानून त्याप्रमाणें वागणारे लोक असंख्य आहेत, हें आमच्या देशांत अत्यंत भूषणावह आहे. ह्या उत्तम तत्त्वाचा प्रसार युरोपांतहि थोडथोडा होऊं लागला आहे, ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.

“ आपलें अंतःकरण निर्मळ असेल तर आपणांस प्रत्येक प्राणी हा आपणांप्रमाणेंच आहे असें दिसून त्याच्या-विषयीं आपली समदृष्टि होईल; व प्रत्येक प्राणी हा धर्मज्ञानाचें एक पुस्तकच आहे असें आपणांस वाटे. ”

( श्लोक )

सर्वभूतस्थमात्मानं । सर्वभूतानि चात्मनि ॥

ईक्षते योगयुक्तात्मा । सर्वत्र समदर्शनः ॥ १

—भगवद्गीता

**भावार्थः**—जो खरा योगी आहे, व ज्याच्या ठिकाणीं समबुद्धि झाली आहे, त्याला सर्व भूतांच्या ठिकाणीं आपण आहों व आपल्या ठिकाणीं सर्व भूतें आहेत असा प्रत्यय येतो.

पशूंना आत्मा नाही असें मानणारे कांहीं लोक आहेत. तथापि आपल्या धर्मांमध्ये तर मनुष्याप्रमाणेंच पशूलाहि आत्मा आहे असें मानलें आहे. व ख्रिस्ती लोकांपैकीं बेस्ले व किंगस्ले ह्या साधूंचें तसेंच मत आहे.

पक्ष्यांच्या अंगी तर देवलोकींचा कांहीं अंश आहे कीं काय असा भास होतो. सेंट फ्रान्सिस् म्हणतो:—  
 “ पक्ष्यांलाहि आमच्याप्रमाणें आत्मा असावा असें मला वाटतें. हे रमणीय आणि आश्चर्यकारक प्राणी अरण्यांत देवाची स्तुति गातात, तेव्हां ते स्वर्गाच्या गंधर्वांप्रमाणेंच भासतात. अशा प्राण्यांशीं आमचें मनुष्यांचें बंधुत्वाचें नातें आहे असें म्हणण्यांत मला कांहीं कमीपणा वाटत नसून आनंदच वाटतो. ”

पण कसेंहि असलें तरी पशुपक्ष्यांला ममतेनें वागविणें हें आपलें कर्तव्य आहे. व त्यांना विनाकारण इजा करणें हा मोठा अपराध आहे.

ज्ञानेश्वर महाराजांनीं खऱ्या साधूचीं लक्षणें सांगतांना म्हटलें आहे:—

( ओवी )

जो सर्वां भूतांचे ठायीं । द्वेषातें नेणेचि कांहीं ॥

आपपरु जया नाहीं । चैतन्या जैसें ॥ १

कोलरिज् कवीची खालील उक्ति अक्षरशः खरी आहे:—

( श्लोक )

भजे सानां थोरां मनुज-पशु पक्ष्यांस सुमती ।

भजे तोचि ईश इतर भजतां व्यर्थ शिणती ॥

कृपा ज्याची आह्मांवरि वसतसे तोचि सकलां ।

प्रभू निर्मां त्यांच्यावरि करितसे प्रीति विपुला ॥ १

( श्लोक )

सर्वभूतस्थितं यो मां । भजत्येकत्वमास्थितः ॥

सर्वथा वर्तमानापि । स योगी मयि वर्तते ॥ १

—भगवद्गीता

**भावार्थः**—जो सर्व भूतांच्या ठिकाणीं एकच परमेश्वर आहे असे ओळखून त्याची भक्ति करितो त्याला परमेश्वराची प्राप्ति ह्या जन्मीच होते.

शेकसपिअर कवीनें दयेविपयीं जे उद्धार काढले आहेत ते फारच सुंदर आहेत. त्यांचें यथामति भाषांतर खालीं दिलें आहेः—

( ऋक )

घनांबु उतरे नभींहुनी सुखें तशी हो दया ।  
 न कष्ट घडनी तिला प्रकट सत्वरं व्हावया ॥  
 जयांवरि घडे दया, करित जो दया ती स्वयें ।  
 सर्वें उभय पावती सुख कृतार्थता निश्चयें ॥ १  
 वलिष्ठ बलिंमाजिर्हा, वितरिते नृपालांप्रती ।  
 जशी युति तशी न ते मुकुटकंडलीं पावतीं ॥  
 सुचिन्ह नृपयष्टि ही खचित ऐदिका शक्तिचें ।  
 म्हणूनि भय वाटते जनमनास भारी तिचें ॥ २  
 दया गुण परी असे नृपबलाहुनी श्रेष्ठ तो ।  
 परेशगुणधर्म हा, नृपहृदासनीं शोभतो ॥  
 जधीं सदय मानसे नृप खलां करी शासना ।  
 नरेंद्रबल तेधवां खचित दिव्य भासे जनां ॥ ३

यथाशक्ति दानधर्म करणें हाहि सौजन्याचा एक भाग आहे. पण दान करण्यांत तारतम्य ठेविलें पाहिजे. नाही तर त्यापासून हित न होतां अपायच होण्याचा संभव असतो.

दानधर्मापेक्षांहि सहानुभूति व प्रेम ह्यांचें महत्त्व विशेष आहे.

( अमंग )

जे कां रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥  
 तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥

मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनांचें चित्त ॥  
 ज्यासी आपंगिता नाहीं । त्यासी धरीं जो हृदयीं ॥  
 दया करी जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥  
 तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ १

—तुकाराम

( श्लोक )

सहानुभूति परदुःखिं व्हावी । छिद्रे परांचीं न खुलीं करावी ॥  
 अन्याी दया आत्मसमा असावी । मातें विभो बुद्धि अशीच द्यावी ॥ १

—पोप

( श्लोक )

आत्मौपम्येन सर्वत्र । समं पश्यति योऽर्जुन ॥  
 सुखं वा यदि वा दुःखं । स योगी परमो मतः ॥ १

—भगवद्गीता

भाषार्थः—

( श्लोक )

सर्वभूतीं स्वदृष्टान्तें । जो पाहे सम अर्जुना ॥  
 सुखादुःखासही योगी । तो थोर मज संमत ॥ १

—वामन

अपकार विसरावा, पण उपकार कधीं विसरूं नये.  
 “ आपला पुत्र कृतघ्न झाला तर त्यामुळें ज्या वेदना हो-  
 तात तशा सर्पदंशापासूनहि होणार नाहींत. ” तथापि आ-  
 पण केलेला उपकार दुसऱ्यांनीं जाणला नाहीं म्हणून  
 नाउमेद होऊन आपली सदयता सोडूं नये. जगामध्ये  
 असे किती तरी लोक आहेत कीं, जे सूर्यप्रकाशाच्या  
 लाभास सर्वथा अयोग्य आहेत. असें असून सूर्य उगव-  
 ल्याशिवाय रहातो काय ?

जे लोक दुसऱ्याच्या अन्यायांची क्षमा करण्यास तयार नाहीत त्यांना आपल्या स्वतःच्या अन्यायाबद्दल दुसऱ्यांकडून क्षमा होण्याची आशा नको.

आपण क्षणभर अशी कल्पना करू की, आपला मृत्यु अगदी जवळ आला आहे. व आपल्या बांधवांशी आपण कोणत्या रीतीने वागलों ह्याचा जबाब परमेश्वराच्या न्यायासनासमोर देण्याचा समय नजीक येऊन ठेपला आहे. अशा प्रसंगी जर आपल्या मनांत असे विचार आले की, आपण आपल्या बंधुजनांस कठोरपणाने वागविले; त्यांना आपण कधीहि क्षमा, दया किंवा सहिष्णुता दाखविली नाही, तर आपल्या भावी स्थितीबद्दल आपणांस काय वाटेल बरे ? आपणांवर परमेश्वराने दया करून आपले सहस्रावधि अन्याय पोटी घालवे असे म्हणण्यास आपणांस तोंड राहिल काय ?

दुसऱ्यांनी केलेल्या अपकारांबद्दल क्षमा करावी, व आपल्या शत्रूंवरहि ममता करावी, हे तत्त्व इतर धर्मातहि सांगितले आहे. पण आपल्या आर्यधर्माचे तर हे मुख्य तत्त्व आहे.

( ओव्या )

पार्था जयाचिया ठार्या । वैषम्याचा वार्ता नाही ॥

रिपुमित्रा दोर्हा । सरिसा पाडू ॥ १

कां घरांचिया उजेड करावा । परकिया अंधार पाडावा ॥

हे नेणेचि गा पांडवा । दीप जैसा ॥ २

जो खांडावया घाव घाला । कां लावणी जयाने केली ॥

दोषां एकचि साडली । वृक्ष जैसा ॥ ३

ना तरी इक्षुदंडु । पाळी तया गोडू ॥  
गाळी तया कडू । नोहेचि जेंवी ॥ ४

—ज्ञानेश्वरी

म्हणून केवळ सहिष्णुता दाखवून आपलें इतिकर्तव्य झालें म्हणून समजू नये. तर आपण ह्याहूनहि पुढें गेलें पाहिजे. “ आपल्या शत्रूंवर ममता करावी; जे आपणांस शाप देतात त्यांना आपण आशीर्वाद द्यावे; जे आपला द्वेष करितात त्यांच्यावर उपकार करावा. जे आपला छळ करितात त्यांचें देवाजवळ कल्याण मागावें. परमेश्वराचीं आपण लेकरें आहों असें दाखविण्याचा हाच मार्ग आहे. परमेश्वरानें निर्मिलेल्या सूर्याचा प्रकाश जसा सज्जनांना मिळतो तसाच दुर्जनांनाहि मिळतो. त्यानें पाठविलेलें मेघोदक जसें न्यायीलोकांस तसेंच अन्यायी लोकांसहि मिळते. ”

( श्लोक )

दावी दीर्घ सहिष्णुता, करि दया, मात्सर्यबुद्धी नसे ।  
नेणे गर्व, वळे कुमारीं न कदा, स्वार्थेकटृष्टी नसे ॥  
नोहे क्षुब्ध, कुकल्पनावश नव्हे, सत्येच कीं हर्षणें ।  
हीं सौजन्यविशिष्ट जो नर असे त्याचीं खरीं लक्षणें ॥ १

—सेंट पाल्

१. सेंट म्याथ्यूझ

**प्रकरण १७**  
**सद्वर्तन**

( लोक )

बरे तें था देहीं महिवरि कडेलेट करणं ।  
महा सर्पाच्या की वदनि तरि हा हात धरणें ॥  
उढी की वन्हींत त्वरित तरि घाल्नुनि मरणें ।  
जळो तें जें लोकीं त्यजुनि निज सच्छाल फिरणें ॥ १

—वामन

## प्रकरण १७

### सद्वर्तन

केवळ संसारावर ज्यांची नजर आहे अशा लोकांस देखील हुशारीपेक्षां सच्छील आणि दृढनिश्चय ह्यांचाच अधिक उपयोग होईल. आतां सच्छीलाची जी महती आहे ती अशा प्रकारच्या स्वार्थदृष्टीनें ठरवावयाची नाही. तथापि त्यामुळे वर सांगितलेल्या गोष्टीची सत्यता कमी होते असें नाही. ज्ञानापेक्षां सदाचरणाची योग्यता अधिक आहे. आपणांस केवळ सुजनता मिळवावयाची असो, अथवा वैभव आणि सुख मिळवावयाचीं असोत, हे दोन्ही हेतू साध्य करून घेण्याचा मार्ग एकच आहे. सोन्यासारख्या कृतींनींच सोन्यासारखे दिवस येतात.

मनुष्याच्या जीविताची योग्यता त्याच्या नीतिमत्तेवरून ठरते. “ अमुक गोष्ट केली पाहिजे, असें आपल्या विवेकबुद्धीनें आपणांस एकदां सांगितल्यावर मग कांकून करितां ती गोष्ट करावयाची असा दृढनिश्चय करावा. म्हणजे मनुष्यास मिळण्यासारखीं जेवढीं सुखें आहेत त्या सर्वांची किल्ली आपल्या हातीं आली म्हणून समजावें.”

जो मनुष्य कर्तव्याची हयगय किंवा टाळाटाळ करितो त्याला परिणामी सुखाची प्राप्ति कधीहि होणार नाही हें खास समजावें. एकादा खरा व्यवहारचतुर मनुष्य ब्या किंवा एकादा साधु ब्या, त्या दोघांनाहि पुढील पद्यांतील वर्णन सारखेंच लागू पडेल:—

१. केशव

( श्लोक )

शूराला नच योग्य जें भय तया नेणे कदा तन्मन ।  
 धैर्ये घालि उडी जिथें करि तया कर्तव्य पाचारण ॥  
 धर्मा आचरितां गणी न लवही विघ्नां असंख्यांस तो ।  
 निष्ठा ईश्वरिं ठेवि, जाइ तरुनी सौख्येंचि तीं सर्व तो ॥ १

--केबल्ल

ह्या आयुष्यांत आपणांस खरी धन्यता मिळविण्यासाठीं कशाची गरज आहे बरें? “ फक्त एकच गोष्ट पाहिजे. दुसरें कांहीं नको. पैसा नको, अधिकार नको, हुषारी नको, कीर्ति नको, स्वातंत्र्य नको. आरोग्याचीहि फारशी मातबरी नाही. पण एक सच्छील, अथवा पूर्ण जितेंद्रियता असेल तर आपली उन्नति खास होईल. व अशा प्रकारची उन्नति जर आपण करून घेतली नाही, तर आपली अवनतिच होत जाणार ह्यांत शंका नाही.”

आपलें शील बरें-वाईट ठेवणें हें आपल्या स्वाधीन आहे. मोठा कवि, गायक, कलाभिज्ञ, अगर शास्त्रज्ञ होणें हें प्रत्येकास साध्य नाही. “ तथापि दुसऱ्या पुष्कळ गोष्टी अशा कांहीं आहेत की, त्या आपणा सर्वांस साध्य आहेत. जे गुण सर्वस्वीं आपल्या स्वाधीन आहेत ते मिळविण्यांत तरी आपण कसूर करूं नये. ते गुण म्हटले म्हणजे खरेपणा, सम्यता, सहिष्णुता, परोपकारबुद्धि, औदार्य, विषयांच्या ठिकाणीं अनासक्ति इत्यादि होत. आपणांस सहज दाखवितां येण्याजोगे अनेक गुण आहेत. त्यां-संबंधानें आमची नैसर्गिक अपात्रता आहे असें म्हणण्यास आपणांस मुळींच कारण नाही. असें असून आपण

जाणून बुजून खालच्या पायरीवर रहातों ह्याला काय म्हणावे? मनुष्य असंतुष्ट होतो, मानसिक लघुता दाखवितो, दुसऱ्याची हांजी हांजी करितो, पोकळ डामडौल करितो, मनाची व्यर्थ अस्वस्थता करून घेतो; ह्या सर्व गोष्टी कांहीं नैसर्गिक व्यंगामुळे किंवा अपात्रतेमुळे त्याला कराव्या लागतात काय ? छे ! छे ! अशी मुळीच गोष्ट नाही. मनुष्य मनावर घेईल तर वरील दोष त्याला सहज टाळतां येतील. हें तर काय, पण एकाद्याच्या अंगी बुद्धिमांड्याचा दोष असेल तर तो देखील उद्योगाने दूर करितां येईल. ”

ज्या गोष्टीमुळे आपणांस शरम वाटण्याचा संभव आहे असें कांहीं एक करूं नये. आपणाविषयीं आपलें स्वतःचें मत चांगलें असणें हें अत्यंत महत्त्वाचें आहे. सेनेका म्हणतो, “ आपण निष्पाप आहों अशी आपल्या मनाची खातरी असणें हें एक निरंतरचें मिष्टान्नभोजनच होय. ”

फ्रांकलिन् ह्याचे बोधपर निबंध सुप्रसिद्ध आहेत. तथापि सद्गुण संपादण्याच्या कामी जी युक्ति त्यानें सांगितली आहे, ती पसंत करण्यासारखी आहे असें वाटत नाही. सर्व सद्गुणांचें संक्षिप्त पण सुबोध वर्णन देऊन पुढें तो म्हणतो:—“ ह्या सर्व गुणांची संवय लावून घेण्याचा मी संकेत केला. तथापि ते सर्वच एकदम साधावयास गेलों तर मनाचा घोंटाळा मात्र होईल असें जाणून मी एकेक सद्गुण घेऊन त्याच्याकडेच पूर्ण लक्ष देण्याचा बेत केला. एक गुण आपल्या स्वाधीन झाला म्हणजे मग दु-

सन्याकडे वळावयाचें. असें करितां करितां सर्व गुणांची मालिका हस्तगत करून ध्यावयाची. ” ते गुण येणेंप्रमाणें:—मिताहार, वाक्संयम, व्यवस्थितपणा, दृढनिश्चय, मितव्यय, उद्योग, सत्यशीलता, न्यायीपणा, नेमस्तपणा, शुचिर्भूतपणा, शांति, पवित्रता आणि विनयशीलता. फ्रां-विलन् ह्यानें स्वतः ह्या युक्तीचा अनुभव घेतला असेल असें मुळींच संभवत नाही. कारण कोणत्याहि एका दुर्गुणाची उपेक्षा करून आपण त्याला थारा दिला म्हणजे त्याचें सारें गणगोत येऊन जमलेंच म्हणून समजावें.

“ एकाद्यानें कोणा गरीब मनुष्यास कांहीं द्रव्य देऊन त्याला दारू पिण्यास, किंवा जुगार खेळण्यास, किंवा एकादी निरुपयोगी वस्तु घेण्यास सांगितलें, तर आपणांस केवढें आश्चर्य वाटेल ! पण जी गोष्ट दुसऱ्यास करावयास सांगितली असतां आपण उपहासास पात्र होतो, तीच गोष्ट आपण स्वतः करणें योग्य होईल काय ? ”

नेहमीं उच्च कल्पना डोळ्यांसमोर ठेवाव्या. नीच कल्पना मनांत आणूं नयेत. लॉर्ड बीकन्सफील्ड म्हणतो, “ ज्या मनुष्याचें लक्ष श्रेष्ठ आणि उदात्त कल्पनांकडे जात नाही, त्याच्या मनांत नेहमीं नीच कल्पनाच येतात. ज्याचें मन उन्नतीकडे वळत नाही त्याला नेहमीं जमिनीशीं नाक घांशीतच जावें लागतें. ” म्हणून ज्यांनीं मोठा नावलौकिक मिळविला आहे अशा लोकांचा कित्ता नजरेसमोर ठेवावा.

( श्लोक )

निरर्थं यशशब्दं हा जरि असें कुणी बोलती ।  
अपूर्वं बहु मोहनी पदिंचि त्या न ते जाणती ॥  
मनीं धृति उदारता विकसती स्मरोनी कृती ।  
महानरवरांचिया, तरुण तत्पथें वर्तती ॥ १

--जोनाबेली

ह्या आयुष्यांतील वस्तुस्थितीचा विचार केला म्हणजे आपल्या महत्त्वाकांक्षेचें नेहमीचे विषय अगदीं क्षुद्र आहेत, असेंच आपणांस वाटेल. शेक्सपियर, मिल्टन, न्युटन, डार्विन् व आमच्या देशांतील ज्ञानदेव, तुकाराम, वगैरे नामांकित पुरुषांना सरकारानें दिलेला बहुमान किंवा पदव्या ह्यांपासून मोठेपणा आला नाही, हें सुप्रसिद्ध आहे. सामान्य प्रकारच्या महत्त्वाकांक्षेचा मुख्य दोष हा आहे कीं, ती कधींहि तृप्त म्हणून होत नाही. ज्याप्रमाणें डोंगर चढत असतां एका टेंकडावर जातांच दुसरें पुढें उभें रहातें, त्याचप्रमाणें ह्या मनोरथांची स्थिति असते. महाविजयशाली अलेक्झांडर व नेपोलियन ह्यांची जयतृष्णा शेवटपर्यंत तृप्त म्हणून झाली नाही. खोट्या महत्त्वाकांक्षेच्या नादीं लागल्यामुळें त्यांना शांति आणि ईश्वराविषयीं कृतज्ञता ह्यांचा अनुभव कधीं आला नाही बेकन् म्हणतो, “ ज्यांनां नेहमीं पुढें धांव मारण्याची संवय असते, त्यांनां एकादे वेळीं अडथळा येऊन त्यांची गती कुंठित झाली, म्हणजे ते स्वतःवर देखील रागावतात, व त्यांची वृत्ति अगदीं बदलून जाते. ”

( श्लोक )

यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैः ।

विज्ञानविक्रमयशोविभवादियुक्तं ॥

तन्नाम जावितमिति प्रवदन्ति तज्ज्ञाः ।

काकोपि जीवति चिराय बलिच भुङ्क्ते ॥ १

--हितोपदेश

भावार्थः—

( श्लोक )

जें अल्प जीवितहि गाजतसे जगांत ।

विज्ञान-विक्रम-यशें विभवेहि युक्त ॥

त्यालाच जीवित असें म्हणती सुजाण ।

वांचे न काय बहु काक गिळोनि अन्न ॥ १

वरील श्लोकांत कवीच्या उत्कीमध्यें बरीच अति-शयोक्ति आहे. जीवित कृतार्थ होण्याकरितां मोठमोठे प-राक्रम आणि वैभव ह्यांचीच अवश्यकता आहे असें नाही. बर्दस्वर्थ कवीनें म्हटल्याप्रमाणें,

( ओवी )

अहो सज्जनांचीं कृत्यें । धाकुटां परि प्रेमभरितें ॥

अनाख्यातें नामरहितें । तज्जीवित शोभविति ॥ १

पण स्वार्थपरायण मनुष्याची महत्त्वाकांक्षा गंधर्वन-गरीप्रमाणें केवळ भ्रमात्मक होय. अशा मनुष्याची शे-वटीं काय स्थिति होते ती पहाः—

( श्लोक )

तृष्णा विलोलनयना शठ ही मृगाक्षी ।

धीमान् युवा बहुनि तद्गृहपंथ लक्षी ॥

वातायनांतुनि शिरे सदनांत जेव्हां ।

आत्मप्रभाव मग दाखवि शीघ्र तेव्हां ॥ १

भिंती निहंद मग उंच विशाल होती ।

चुंबी नभा गृह, अलंकृत गुप्त हस्ती ॥

तें राजमंदिराचि होइ, तथा नराची ।  
 नामाक्षरें झळकती स्फुट कांचनाची ॥ २  
 लाधे तथापि फल काय बरें तथातें ।  
 श्लाघा, जधी श्रवण न क्षम ऐकण्यातें ॥  
 सोनें, जधी विकल इंद्रियवर्ग झाला ।  
 कीर्ति, जधी नुरलि हौसांचे तन्मनाला ॥ ३  
 प्रेमाविणें तळमळे परि तें मिळेना ।  
 ह्या लाधल्या विविध वस्तु असे कळेना ॥  
 तों मृत्यु घालि उडि, सर्व हिरोनि घेई ।  
 आला तसाच यमराज तथास नेई ॥ ४

—विलिसू

नुसती मोठी पदवी असली तथापि तिचा कांहीं उपयोग होत नाही. फ्रान्सची राणी मेरीडी मेडिसी, हिचा एक मुलगा फ्रान्सचा राजा होता; तिची एक मुलगी स्पेनची राणी, दुसरी मुलगी इंग्लंडची राणी, व तिसरी मुलगी सव्हाय प्रांताची जहागीरदारीण होती. असें असून तिला असा प्रसंग आला कीं, तिच्या पोटच्या मुलांनीं देखील तिचा त्याग केला. त्यांनीं तिला आपल्या राज्यांत नुसता पाय ठेवूं दिला नाही; तिचा दहा वर्षेपर्यंत छळ होऊन ती उपासमारानें कलोन एथें मरण पावली.

सर्व राजांचे मुकुट थोड्या-अधिक प्रमाणानें कंटकमयच असतात. ज्या मानानें राजा सुखभावी व पापभीरू असेल त्या मानानें त्याच्या जबाबदारीचें ओझे त्याजवर अधिक दडपून बसतें. आपल्या हातून एकादी चूक झाली असतां हजारों लोकांचें नुकसान होण्याचा संभव आहे, हें ज्या राजाच्या ध्यानांत वागतें तो सर्वकाळ चिंतातुर असेल ह्यांत काय नवल आहे ?

मनुष्याच्या आयुष्यक्रमांत, हळुहळु कां होईना, पण कांहीं तरी प्रगति होत गेली पाहिजे, म्हणजे त्याचें जिणें सुखावह होतें. पण प्रगति नसेल तर आयुष्य कंटाळवाणें होईल.

( ओवी )

जन्मा भालियाचें फळ । कांहीं करावें सफळ ॥

ऐसें न करितां निष्फळ । भूमिभार होय ॥ १

—रामदास

मनुष्यमात्राची प्रगति व्हावी, त्याची स्थिती नेहमीं तशीच राहूं नये, असा ईश्वरी संकेत दिसतो. आपणांपैकीं पुष्कळांची अशी स्थिती आहे कीं, आपण हात जोडून स्वस्थ बसूं असें म्हणूं लागलों, तर तें चालणार नाहीं. आपण हातपाय हालविले पाहिजेत अथवा मरण्यास सिद्ध झालें पाहिजे.

तथापि आपला उत्कर्ष करून घेण्याच्या कामीं ज्या साधनांचा उपयोग करावयाचा, व जे हेतू साध्य करावयाचे, त्यांच्या बरेवाईटपणाविषयीं नीट विचार केला पाहिजे. खोट्यानाट्या युक्तीनें मिळविलेली स्थिती जरी बाह्यतः प्रगति अशी भासली, तथापि वास्तविक रीतीनें ती आपली पिच्छेहाटच झाली म्हणून समजावें. एकूण प्रगति आणि सद्वर्तन ह्या दोन गोष्टी आपल्या सुस्थितीस अवश्य आहेत; त्यांचा मेळ कसा घालावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलें मन हेंच आपलें खरें राज्य असें समजून त्याच्यावर उत्तम रीतीनें अंमल चालविणें हाच आपला श्रेष्ठ मनोरथ असला पाहिजे. अधिकाधिक ज्ञान मिळविणें, अधिकाधिक सद्गुण संपादनें, अधिकाधिक सत्कृत्यें करणें हीच खरी प्र-

गति समजली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रगतीला सीमाच नाही. अशा प्रगतीला कोणताहि अडथळा येण्याचें कारण नाही. जसजसे पुढें पाऊल टाकावें तसतशी अधिक निर्भयता वाटूं लागते. मनुष्याचा आद्य आणि सर्वांत उच्च मनोरथ आपलें कर्तव्य यथासांग करणें हा असला पाहिजे.

( श्लोक )

करीं साजे त्याग, श्रवण युगलीं सच्छ्रवण जें ।  
मुखीं सत्य, स्वच्छाचरण विलसे, शौर्यहि भुजे ॥  
स्वशीर्षे थोराला नमन, विभवावांचुनि पहा ।  
भल्याचा कीं स्वाभाविक शुभ अलंकार विधि हा ॥ १

—धामन

असें म्हणतात कीं, प्रख्यात सेनापति वेलिंगटन् ह्याच्या लेखांत किंवा भाषणांत ' वैभव ' हा शब्द कधीं आला नाही. त्याच्या ध्यानीमनीं सदोदित कर्तव्याशिवाय दुसरें काहीं नसे.

ह्याकरितां मनुष्यास महत्त्वाकांक्षा तर असलीच पाहिजे, पण ती साधूंची किंवा ऋषींची महत्त्वाकांक्षा असावी. नाही तर,

( श्लोक )

दिसे ज्या प्राणाची स्थिति जलजपत्रोदक जसें ।  
तयासाठीं केलें विविध बहु म्यां पातक असें ॥  
पुढें द्रव्याढ्यांच्या प्रचुर धनलोभास्तव वृथा ॥  
विल्लज्यें म्यां केली बहुतर मृषात्मस्तुतिकथा ॥ १

—धामन

असा प्रकार होऊन पुढें पश्चात्ताप होतो. आजपासून शंभर वर्षांनीं तुम्हीं श्रीमंत होतां किंवा गरीब होतां, सर-

दार होतां किंवा शेतकरी होतां ह्या प्रश्नाचें काय महत्त्व राहणार आहे ? पण तुम्हीं आपलें आयुष्य सत्कर्मांत घालविलें किंवा दुष्कर्मांत घालविलें ह्याचा परिणाम मात्र दूरवर होणार आहे.

“ आपल्या मनांत विचार काय आहेत, आपलें ज्ञान किती आहे, आपलीं मते कोणत्या प्रकारचीं आहेत ह्या गोष्टी परिणामी विशेष महत्त्वाच्या नाहीत. पण आपल्या हातून काय काय कृत्यें घडतात ही गोष्ट मात्र सदासर्वकाळ अत्यंत महत्त्वाची आहे. ”

( श्लोक )

सुनीतिपथ सेवणें मलिन कर्म मानेच ना ।

घडो मरण नावडे खलजनांप्रतिप्रार्थना ॥

विर्पात्तसमयींहि जो प्रकटवीच ना दीनता ।

भल्याविण असें असिब्रत करूं शके कोणता ॥ १

—वामन

भाषण आणि क्रिया ह्यांत पूर्ण सत्यपणा असावा. असत्य हें ह्या जगांतलें आद्य पातक होय. सत्याचा मार्ग हाच खरा आणि उत्तम मार्ग होय.

“ मनुष्यानें संग्रह करण्यास योग्य अशी सत्यासारखी मूल्यवान् वस्तु दुसरी नाही. ” “ जो मनुष्य सत्यास सोडून चालतो तो ईश्वरास तुच्छ मानतो व मनुष्यास भितो असेंच समजलें पाहिजे. ” श्रीराम, युधिष्ठिर, व हरिश्चंद्र हे केवढे सत्यभक्त होते हें सुप्रसिद्ध आहे.

आपल्या हातून चूक झाली तर त्याबद्दल शरम वाटावी हें उचित आहे. पण ती कबूल करण्यास कधीं लाजू नये.

१. रक्षिन्

२. चांसर

३. प्लदार्क

“ ज्यांच्या योगानें मनुष्यास खरें मनुष्यत्व येतें, व ज्यांच्या योगानें त्यास आपलें कर्तव्य नीट बजावितां येतें असे गुण अनेक आहेत. तथापि त्या सर्वांमध्ये अत्यंत अवश्य असा एक गुण आहे. त्यावांचून मनुष्यास मनुष्यत्व येत नाही; त्यावांचून आजपर्यंत कोणीहि मोठ्या योग्यतेस पावला नाही; त्यावांचून मनुष्याच्या हातून कोणतेंहि महत्कार्य होणें शक्य नाही. तो गुण सत्यशीलता हा होय. सर्व मोठ्या सत्पुरुषांच्या चरित्रांचें अवलोकन करा. त्यांना महात्मे आणि सत्पुरुष असें आपण कां म्हणतो? कारण ते नेहमीं सत्याचे ब्रीद पाळतात व आपली खरी स्थिति जगास दाखविण्यास भीत नाहींत. ”

( ओंव्या )

कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें ओळखावें ॥

हिताहित जाणावें । हिताचि लागीं ॥ १

पाहे पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथार्वीं  
कां सुपंथ जाणोनि अडवीं । रिगवत असे ॥ २

जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके ॥

तेंवि जो उजू वाट देखे । तो अंढांटा न वचं ॥ ३

—ज्ञानेश्वरी

वर्द्धस्वर्थ म्हणतो:—“ मनुष्याच्या अंगीं दोन परस्पर-विरोधी भासणाऱ्या गुणांचें संमीलन झालें पाहिजे. उचित पारतंत्र्याबरोबर उचित स्वातंत्र्य असलें पाहिजे. उचित परावलंबनाबरोबर उचित स्वावलंबन असलें पाहिजे. आज्ञा कशी पाळावी हें प्रथम शिकलें पाहिजे. म्हणजे दुसऱ्यावर अंमल करण्याचें काम आपणांस सहज येईल. शरीर आणि

१. म्यात्रसम्यूलर २. खोल पाण्यांत ३. आड मार्गांत

मन ह्या दोहोंसहि कवाइतीनें व्यवस्थित केलीं पाहिजेत. तरच मनुष्य मोठी कामें करण्यास पात्र होईल. ज्याला शिपायाचें काम चांगलें करितां येत नाहीं तो सेनापतीच्या कामास कधींच लायक होणार नाहीं. ”

कधीं कधीं आपण असें समजतो कीं, तापट स्वभाव हा कर्तृत्वशक्तीचा सूचक आहे, व शांत स्वभाव हा क्रियाशून्यत्वाचें चिन्ह आहे. परंतु ही समजूत चुकीची आहे. शांतस्वभाव मानसिक दृढतेवांचून असूं शकत नाहीं. व तापट स्वभावावरून मनुष्याची दुर्बलता व आत्मदमनाचा अभाव हीं दिसून येतात.

आपणांस अधिकाराचें पद प्राप्त झालें तर आपण अगदीं न्यायानें व सौजन्यानें वागण्याविषयीं फार जपलें पाहिजे. सादी यानें एक बोधपर गोष्ट सांगितली आहे ती अशी:—एका राजानें एका निरपराधी मनुष्यास फांशीं देण्याचा हुकूम केला तेव्हां तो मनुष्य म्हणाला, “ राजा, तूं आपल्या स्वतःच्या हिताची तरी काळजी राख. मला मरणाचें दुःख एकक्षणभरच वाटेल, पण तुझे पातक तुला निरंतर चिकटून राहिल. ”

( ओंवी )

दैवें भाग्य आलिया थोर । त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥

एकदांचि गेलें समग्र । कदा धीर न सोडावा ॥ १

—श्रीधर

अधिकार प्राप्त झाला म्हणजे त्या मानानें जबाबदारी उत्पन्न होते. मनुष्य अधिकारावर असो किंवा नसो, त्यानें आपणास काय आवडेल हें ध्यानांत न आणतां

आपण काय केलें पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे. हाच सुखप्राप्तीचा खरा मार्ग होय.

दोन कर्तव्यांपैकी कोणते करावे असा संशय उत्पन्न झाल्यास अधिक जवळचें असेल तें प्रथम करावे. कांहीं सन्मान्य लोक दुसऱ्यांवर उपकार करण्याच्या भरांत आपल्या कुटुंबांतील माणसांस देखील विसरतात. पण भूतदयेचा प्रारंभ आपल्या कुटुंबांत प्रथम व्हावा हेंच उचित होय.

जगांतील सर्व वस्तूंची प्रवृत्ति सद्धर्म घडवून आणण्याकडे आहे. ह्या गोष्टीबद्दल आपली खातरी सहज करून घेतां येईल. पातकाबद्दल शिक्षा होते असें आपण म्हणतो. पण ही शिक्षा आपणांस कोण करतो ? आपणच ती शिक्षा करून घेतो. ह्या जगाची रचनाच अशी आहे की, सत्कर्मापासून आनंद होतो, व दुष्कर्मापासून दुःख होतें. पापाबद्दल दुःख भोगावे लागूं नये अशी व्यवस्था होण्यास सृष्टीच्या नियमांत फेरफार झाला पाहिजे.

आपल्या पातकांबद्दल आपणांस देवाकडून क्षमा होईल हें खरें आहे. तथापि ह्याचा अर्थ आपणांस मुळींच शिक्षा होणार नाही असा समजूं नये. तशी गोष्ट सर्वथा अशक्य आहे, एवढेंच नाही, पण ती शक्य असती तर मोठ्या अनर्थास कारण झाली असती. पापापासून उत्कर्ष होणें ह्यासारखें दुसरें दुर्भाग्य नाही. आपण पातक केलें असतां त्याची आठवण पुढें नेहमीं आपल्या काळजास घरे पाडीत राहिल. ज्यांचा अपराध आपण केला असेल ते कदाचित् क्षमा करतील, पण तसें केल्यानें ते आमच्या डोकीवर मो-

ठेंच ओंजें लादीत आहेत असें समजावें. कारण त्यांच्या सौजन्याच्या दिव्य प्रकाशांत आपला अन्याय अधिकच कृष्णवर्ण दिसू लागेल.

( श्लोक )

अवश्यमेव भोक्तव्यं । कृतं कर्म शुभाशुभम् ॥

कृतकर्मक्षयो नास्ति । कल्पकोटिशतैरपि ॥ १

—सुभाषित

**भावार्थः**—मनुष्य जें कर्म करितो त्याचें शुभाशुभ फल त्याला भोगणें प्राप्तच आहे. तें कधींहि चुकणार नाही.

आचरण हेंच आयुष्याचें सार आहे. शाश्वत सुख आणि वैभव हीं त्याच्यावरच अवलंबून असतात. बाह्य गोष्टींचें महत्त्व विशेष नसतें. मनुष्याच्या परिस्थितीपेक्षां त्याच्या अंतःस्थितीवर त्याची किंमत अवलंबून असते. म्हणून आपल्या आचरणावर नेहमीं सक्त नजर ठेवावी.

( श्लोक )

आचारःलभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः ॥

आचाराद्धनक्षय्यमाचारो हंत्यलक्षणम् ॥ १

—मनु

**भावार्थः**—सदाचारानें मनुष्यास आयुष्य, संतति, धन हीं प्राप्त होतात; व अशुभ गोष्टींचा नाश होतो.

आपण ज्या प्रकारची संवय लावून घेऊं त्या प्रकारचा आपला स्वभाव होत असतो. “ आपण जीं कृत्यें करितों त्यांच्या योगानें आपल्या संवयी बनतात. संवयी-प्रमाणें स्वभाव बनतो. स्वभावाप्रमाणें आपली भवितव्यता बनते. ” प्रत्येक दिवशीं आपणां सर्वांची बऱ्या किंवा

वाईट मार्गाकडे गति होत असते. ती चांगल्या मार्गाकडे झाली किंवा वाईट मार्गाकडे झाली हे आपण प्रत्येक रात्री शोधून पाहिले पाहिजे.

इमर्सन म्हणतो, “ मनुष्यजातीमध्ये परोपकारी आणि परापकारी असे दोन वर्ग आहेत.” ह्यांपैकी आपण दुसऱ्या वर्गातले असलो तर आमच्यामुळे मित्रांचे शत्रु होतील, गतकालची आठवण दुःखद होईल, जीवित ही एक अनर्थपरंपराच होईल, जग कारागृहाप्रमाणे भासेल आणि मृत्यूचे स्वरूप भयानक दिसेल. पण उलट पक्षी जर आपण एकाद्याच्या मनांत एक सुविचार भरविला, किंवा एकाद्याच्या आयुष्यांतल एक घटका सुखावह केली, तरी आपण एक दिव्य सत्कृत्य केल्यासारखे होईल.

( श्लोक )

एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थान् परित्यज्य ये ।  
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ॥  
तेऽमी मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय विघ्नन्ति ये ।  
ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ॥ १

—भर्तृहरी

भावार्थः—

हे तों सत्पुरुष स्वकार्ये त्यजुनि अन्यार्थही साधित्ती ।  
हे तों मध्यम जे निजार्थ करुनी अन्यार्थ संपादित्ती ॥  
हे तों राक्षस जे स्वकार्यविषयीं अन्यार्थ विध्वंसित्ती ।  
जे कां व्यर्थ परार्थहानि करित्ती ते कोण कीं दुर्मती ॥ १

—वामन

प्रत्येक मनुष्य दररोज एक तास किंवा निदान अर्धा तास एकांतांत बसून शांत आणि एकाग्र मनाने आत्म-चिंतन करण्यांत घालवील, तर त्यास केवढा तरी फाय-

दा होईल ! असें करण्यास वेळ नाही असें कोणी म्हणेल तर ते व्यर्थ आहे. इंग्लंडांतील प्रख्यात मुत्सद्दी व मुख्य प्रधान सर रॉबर्ट पील हा दररोज पार्लमेंटांत काम करून आल्यावर झोंप घेण्यापूर्वी बायबलाचा एक अध्याय नियमानें वाचीत असे. त्याप्रमाणें आपलें पूज्य धर्मपुस्तक जी भगवद्गीता तिचा दररोज निदान एक अध्याय वाचण्याचा क्रम आपण ठेविल्यास आपल्या मनावर मोठा सत्परिणाम होईल ह्यांत शंका नाही.

चांगल्या गोष्टींचें चिंतन करित असावें, म्हणजे आपल्या हातून वाईट कृत्य सहसा घडणार नाही.

( श्लोक )

व्याघ्रीपरी भय करीत उभी जरा रे ।

देहासि रोग करिती रिपुतुल्य मारे ॥

आयुष्य भिन्नघट नीर तसें सरे हें ।

पापें तथापि जन आचरितात पाहें ॥ १

—वामन

आपणांस मृत्यु येणार आहे, आपल्या कर्मांचा निवाडा होणार आहे, व त्याचप्रमाणें स्वर्गप्राप्ति किंवा नरकवास घडणार आहे, हें सर्व जो नेहमी ध्यानांत वागविल्याचें आचरण पुण्यशील झाल्यावांचून राहणार नाही.

( श्लोक )

यः शास्त्रविधिमुत्सृज्य । वर्तते कामकारतः ॥

न स सिद्धिमवाप्नोति । न सुखं न परां गतिम् ॥ १

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते । कार्याकार्यव्यवस्थितौ ।

ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं । कर्मकर्तुमिहार्हासि ॥ २

—भगवद्गीता

**भावार्थः—**(१) जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून मनास मानेल तसा वागतो, त्याला यश, सुख, आणि सद्धर्तिते ह्यांपैकी कांहीं प्राप्त होत नाही (२) म्हणून काय करावें व काय करूं नये ह्याचा निर्णय करितांना शास्त्र प्रमाण मानावें. शास्त्राचे नियम जाणून आपलें कर्तव्य करीत असावें.

आजचें कर्तव्य उद्यांवर ढकलूं नये. तारुण्याची किंवा अल्पवयीपणाची सबब पुढें आणूं नये. शरीराचा नुसता अस्थिपंजर झाला म्हणजे 'अशक्तः सततं साधुः' ह्या न्यायानें आपण सर्वत्र साधु बनत असतो. पण त्यांत काय पुरुषार्थ आहे ?

( श्लोक )

नवे वयसि यः शांतः । स शांत इति मे मतिः ॥

धातुषु क्षीयमाणेषु । शान्तिः कस्य न जायते ॥ १

—सुभाषित

**भावार्थः—**तारुण्यामध्ये जो शांत राहिल, तो खरा शांतिमान् म्हणावा. शक्ति क्षीण झाल्यावर कोण शांत होत नाही ?

तारुण्यावस्थेत विशेषेकरून, परमेश्वराचें वारंवार स्मरण करावें. आपणांस पुण्यवंतासारखें मरण पाहिजे असेल तर स्वैरपणाचें वर्तन ठेवतां कामा नये. ज्याचें वर्तन शुद्ध आहे त्याला मरणाची कांहीं भीति वाटत नाही. इंग्लंडांतील थर्वाल नामक धर्मगुरु हा आपल्या शेवटच्या दुखण्यांत खाली दिलेल्या वचनाचें सात भाषांमध्ये भाषांतर करण्यांत गुंतला होताः—“ निद्रा ही मृत्यूची बहीण आहे. निद्रारूपी मृत्यूमधून किंवा मृत्युरूपी महानिद्रेंतून परमेश्वरानें तुम्हांस जागृत करावें ह्या हेतूनें तुम्हीं त्याला अनन्यभावानें शरण जा. ”

सिसिरो म्हणतो, “ आपलें कर्तव्य घेर्यानें आणि प्रसन्न मनानें केल्यापामून कोणता फायदा आहे बरें ? हाच कीं आपल्या हातून सत्कृत्य घडतें; हा कांहीं लहान सहान फायदा नव्हे. आपण सत्कर्म करावयाचें तें सत्कर्माच्या आवडीसाठीं केलें पाहिजे; फलाच्या आशेनें किंवा शिक्षेच्या भीतीनें करूं नये. ”

सद्गुणाचें फल सद्गुण हेंच होय. त्याशिवाय दुसऱ्या फलाची अपेक्षा धरूं नये. तथापि कांहीं लोकांस कुमार्गापासून निवृत्त होण्याच्या कामीं फल आणि शिक्षा ह्यांचा विचार केल्यानें मदत होईल ह्यांत शंका नाही. स्पिनोझा म्हणतो, “ कांहीं मनुष्ये कुमार्गावरील चिखलांत रुतल्यासारखी असतात. त्यांना नरकाचें भय नसेल तर तीं आपल्या सर्व दुर्वासना पुरवून घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. तीं दुष्कर्मापासून निवृत्त होतात, व ईश्वराच्या आज्ञा पाळतात, पण हे सर्व तीं गुलामांप्रमाणें आपल्या इच्छेविरुद्ध जुलमानें करितात. व ह्या जुलमाच्या रामरामाबद्दल तीं देवाकडून ज्या फलाची अपेक्षा करितात तें ईश्वरभक्तीसारख्या उच्च वर्गातलें नसून, त्यांच्या सद्गुणविरोधास अनुरूप असेंच कांहीं तरी असतें. दुसरे कांहीं लोक असें समजतात कीं, आपण धर्माचरण करतो ही एक प्रकारची त्रासदायक हमालीच आहे, व तिच्याबद्दल देवानें आपणांस अनेक प्रकारचीं सुखें द्यावीं; परंतु जो खरा सुज्ञ आहे त्याला सद्गुण हेंच सद्गुणाचें भरपूर फल आहे असें वाटतें; व त्यापुढें इतर सुखें तो तुच्छ मानतो. सद्गुणाचा मार्ग जरी बिकट आहे, तथापि प्रयत्नानें तो स-

वाँसू साध्य आहे. सर्व उंची वस्तु कष्टसाध्य आणि दुर्मि-  
ळ असावयाच्याच. ”

मनुष्यप्राण्याच्या ठिकाणी पूर्ण निर्दोषत्व येणे अशक्य आहे. तथापि इतर गोष्टींप्रमाणेच आपले शीलहि जेवढे निर्दोष करवेल तेवढे करण्याविषयी आपला सतत यत्न असावा. परमेश्वरकृपेने आपणा सर्वांच्या हृदयांत एक खातरीचा मार्गदर्शक आहे. आमच्या हृदयस्थ सहस्रद्वी-  
च्या सल्लयाने जर आपण चाललो तर आपला मार्ग बहु-  
धा चुकणार नाही. उदारपणाचे आणि सुजनतेचे वर्तन ठेवणे हे प्रत्येकाच्या स्वाधीन आहे.

नेहमी आपल्या डोळ्यांसमोर उच्च कल्पना ठेवाव्या.

( श्लोक )

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ॥

आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ १

—भगवद्गीता

**भावार्थः**—आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपण आपली उन्नति करून घ्यावी. अवनति करून घेऊं नये. आपले हित करून घेणे किंवा अहित करून घेणे हे सर्वस्वा आपल्या स्वाधीन आहे.

( श्लोक )

करुनी थोर यत्नाते । नर मेळवि उन्नति ।

तरीच थोरवी पावे । अन्यथा लघु तो अति ॥ १

—व्हागन्

मनुष्यास आत्मशिक्षण मिळविण्याचा हाच उत्तम मार्ग आहे. व शेक्सपियर कवीने मार्क अंटोनीच्या मुखांतून ब्रूट्सविषयी जे उद्गार वदविले आहेत ते स्वतःस

लागू करून घेण्याची पात्रता जर कोणास येण्यासारखी असेल तर ती ह्याच मार्गाने येईल:—

( ओंवी )

पंचतत्त्वांच्या अपूर्व मिश्रणें । निर्मिला तो नरवीर विधीनें ॥  
त्याचें सौजन्य पाहूनि सन्मानें । विश्वही मान डोलवी ॥ १

—शेकसपिअर

व एकाद्या स्त्रीला खालील पद्यांत वर्णन केलेली योग्यता मिळण्यासारखी असेल तर ती ह्याच रीतीतें मिळेल:-

( श्लोक )

ती देवताच गमते अतिनिष्कलंका ।  
मंत्रा सखी सुवचना सुखदात्रि एका ॥  
तांचें प्रसन्न मुख दीपित होय तेजें ।  
स्वर्गाच केवळ सदाहि विराजतें जें ॥ १

—वर्डस्वर्थ

सर वाल्टर स्कॉट ह्यानें मरतेसमयीं आपला भाचा लॉकहॉर्ट ह्यास उपदेश केला तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे:—“ तूं सद्गुणी हो, धर्मनिष्ठ हो, साधु हो. मृत्युसमयीं तुला ह्यांपासूनच समाधान वाटे. ”

**प्रकरण १८**  
**शांति आणि सौख्य**

( श्लोक )

योऽतःसुखोतरारामस्तथाऽतज्योतिरेव यः ।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ १

—भगवद्गीता

**भावार्थः**—ज्या योग्याला आपल्या हृदयामध्येच सुख, आराम आणि ज्ञान हीं प्राप्त करून घेतां येतात, तो केवळ ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मानंदाचें सुख पावतो.

( श्लोक )

सर्वत्र संपदस्तस्य । संतुष्टं यस्य मानसम् ॥

उपानद्रूढपादस्य । ननु चर्मावृतैव भूः ॥ १

—सुभाषित

**भावार्थः**—ज्याचें मन संतुष्ट आहे त्याला सर्वत्र सुखसमृद्धि मिळते. ज्याच्या पायांत जोडा आहे त्याला सर्व भूमि कातडें अंथरल्याप्रमाणेंच मृदु लागते.

## प्रकरण १८

### शांति आणि सौख्य

वैभव आणि सुख हीं सदैव एकत्र असतात हा समज अगदीं चुकीचा आहे. उलट असें आढळून येतें कीं, लक्ष्मी आणि सरस्वती जशा क्वचित् एकत्र सांपडतात, त्याचप्रमाणें वैभव आणि सुख ह्यांचीहि गोष्ट आहे. एकाद्या मनुष्यास संपत्ति, अधिकार, पदवी, दीर्घ आयुष्य इत्यादि गोष्टी अनुकूल असतील; आणि असें असतांहि त्याला खऱ्या सुखाची ओळख देखील नसण्याचा संभव आहे. सुखी होणें हें मनुष्याच्या मनावरच अवलंबून आहे. ह्या जगांत ज्यांना वैभव प्राप्त होतें, त्यांना त्याच मानानें संकटें व चिंता प्राप्त होतात. आपलें मन प्रसन्न ठेवण्याची हातोटी ज्याचे आंगीं नाहीं, त्याला जगांतील सर्व सुंदर आणि चमत्कारिक पदार्थ मिळाले, व सर्व प्रकारचे विलास आणि मौजा त्याच्या हातीं आल्या, तथापि त्यास खऱ्या सुखाचा अनुभव मिळणें सर्वथा अशक्य होय. प्रसिद्ध जर्मन् तत्ववेत्ता शोपेनहॉर म्हणतो, “ एकाला हें सर्व जग शून्य, कंटाळवाणें व निःसत्त्व वाटतें; पण तेंच दुसऱ्याला अर्थपूर्ण वाटत असून, त्यांत त्याला सुखाचीं, ज्ञानाचीं व मनोरंजनाचीं साधनें सर्वत्र भरपूर दिसतात.” ज्याला संगीत कलेचें यत्किंचित्हि ज्ञान नाहीं, त्याला कोणतेंहि तंतुवाद्य म्हणजे केवळ लांकूड आणि तारा ह्यां- शिवाय दुसरें कांहीं नाहीं असें वाटतें. पण त्या कलेमध्ये जो निपुण असतो तो त्याच वाद्यांतून सुस्वर आणि मं-

जुळ आलाप काढून जनावरांस देखील मोहित करितो. सुखप्राप्तीची गोष्ट देखील अशीच आहे. योग्य मार्गाने सुख मिळविण्याचा यत्न केल्यास ते मिळेल. तथापि त्याजविषयीं फाजील चौकसपणा दाखविल्यास ते दूर पळते. सुखाविषयीं अत्यंत आतुर न होणे, हेच सुखप्राप्तीचे साधन आहे. “सुखांचा त्याग करावा, म्हणजे तीं आपल्या मागोमाग आलींच म्हणून समजावे. ”

( श्लोकार्ध )

सदा संतुष्टमनसः । सर्वाः सुखमया दिशः ॥

--भागवत

**भावार्थः**—ज्याचे मन संतुष्ट आहे त्याला सर्व दिशा सुखमय होतात.

आपल्या मनांत सदासर्वकाळ आपण स्वतःविषयींचाच विचार बाळगू नये. कारण जगांत आपण एकटेच प्राणी आहो असे नाही. रस्किन म्हणतो, “मनोरंजनाची साधनें हुडकण्याच्या नादास लागू नये. कोणत्याहि गोष्टीनें मनोरंजन होईल अशी आपली वृत्ति ठेवावी.” ह्यामुळे नेहमीं उच्च प्रकारचे सुख मिळेल असें नाही, तथापि, सदा करमणूक होऊन आनंदी वृत्ति राहणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे.

विनोदी वृत्ति ही मनुष्यास दिलेली विशेष देणगी आहे. इतर प्राण्यांना मनुष्यांप्रमाणे विचारशक्ति आहे किंवा नाही ह्याविषयी थोडी शंका आहे. पण त्यांच्यामध्ये विनोद हा गुण असल्याचे मुळीच दिसून येत नाही. आपण ज्या दिवशीं मुळीच हांसलो नाही तो दिवस अगदीच फु-

कट गेला असें म्हणण्यास हरकत नाही. मंडळीत आनंदाचा हंशा पिकला म्हणजे काय बहार होते व जिकडे तिकडे कसा आनंदी आनंदच होऊन जातो बरें ?

आनंदी मन असलें म्हणजे मनुष्यास लवकर थकवा येत नाही. व त्याच्या अंगी पुष्कळ उपयुक्त कामे करण्याचा उत्साह रहातो. पण उदासवृत्तीचा मनुष्य केव्हांच थकून जातो.

आनंदी वृत्ति ही धर्माचरणार्थे एक मुख्य साधन आहे. 'सच्चिदानंद' ह्या परब्रह्मस्वरूपाचा आनंद हा एक मुख्य भाग आहे. जर आपणांस एखादे दिवशीं राग आला, तर तो, दिवस मावळण्याच्या पूर्वी विसरून जावा. भांडण होण्यास नेहमीं दोन माणसें लागतात. त्यांपैकी आपण एक होऊं नये म्हणजे झालें.

कांहीं लोकांस उगाच कुरकुर करण्याची संवय असते. त्यांना जरी इंद्रभुवनांत नेऊन ठेविलें तरी तेथें देखील कांहीं कमीपणा काढून ते रडत बसतील. कांहीं लोकांचा स्वभाव ह्याच्या अगदीं उलट असतो. ते कोठेंहि असले तरी त्यांना आनंदच होत असतो.

( श्लोक )

भीतीस गर्तेत मिळेल धारा । निराशतेचा न शिवेल वारा ॥  
न प्रीतिचा निर्झर शुष्क होई । पृथ्वी तदा स्वर्गचि अन्य होई ॥१

--मॉरिस

आनंदी स्वभाव हें शक्तिवर्धक औषधच आहे. सूर्य-प्रकाशानें जशीं सुंदर फुलें फुलतात व फळें पक्क होतात, त्याचप्रमाणें आनंदी वृत्तीनें सत्कृतिबीजास अंकुर फुटतो,

आणि आपणांमधील उत्तम गुणांचा विकास होतो. ह्या वृत्तीमुळे स्वतःचें सुख वाढतें एवढेंच नाही, तर दुसऱ्यांनाहि आनंद होतो. व ह्या दृष्टीने पाहतां आनंदी वृत्ति ठेवणें हें इतर लोकांसंबंधानें आपलें एक कर्तव्यच होतें. इंग्लंडांत अशी एक जुनी समजूत होती कीं, ज्या ठिकाणीं इंद्रधनुष्याचा भूमीस स्पर्श होतो, तेथें एक सुवर्णपात्र उत्पन्न होतें. आनंदी मनुष्यांच्या अंगीं असाच कांहीं चमत्कारिक गुण आहे. ते आपल्या हास्यवदनानें, आपल्या शब्दानें, केवळ आपल्या सान्निध्यानें, जिकडे तिकडे आनंदच करून सोडतात. सूर्योदयाप्रमाणें त्यांच्या आगमनानें सर्व वस्तु प्रसन्न दिसून लागतात. मनुष्याची वृत्ति जोंपर्यंत आनंदी आहे तोंपर्यंत त्याचा शक्तिपात सहसा होणार नाही. फ्लारेन्स नाइटिंगेल ह्या परोपकारी साध्वीचें नांव पुष्कळांस ठाऊक असेल. ती लढाईतील जखमी व आजारी शिपायांस औषधोपचार करीत असे. त्यावेळीं औषधांपेक्षां तिच्या हास्यवदनानेंच पुष्कळ रोग्यांस आराम वाटत असे. अशा रीतीनें दुसऱ्यांच्या दुःखाचें आपण वांटेकरी झाल्यानें आपलें दुःखहि हलकें होतें.

कांहीं लोकांचा असा समज आहे कीं, जेथें आनंद आणि विनोद आहे तेथें विवेक सांपडणें कठिण आहे. पण हें खरें नाही. आनंदी स्वभाव आणि विचारीपणा ह्या दोन गुणांचा परस्परविरोध असण्याचें कांहीं कारण नाही. उलट हे गुण पुष्कळ ठिकाणीं एकवटलेले दिसून येतात. “ अत्यंत विचारी व मायाळू मनुष्यांच्या अंगींच आनंदी वृत्ति विशेषतः दिसून येते. व त्यांच्या ठिकाणीं

ती जशी शोभते तशी उथळ मनाच्या निर्दय व मूर्ख मनुष्यांच्या ठिकाणी शोभत नाही. ”

कांहीं लोकांस ह्या जगांतील जीवित म्हणजे एकप्रकारची सक्तमजुरीची शिक्षाच होऊन जाते. पण ही गोष्ट गरिबीवरच अवलंबून असते असें नाही. पुष्कळ श्रीमंत लोक देखील गरिबांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षां देखील अधिक काबाडकष्ट करितात. स्वतःच्या संपत्तीमुळेच ज्यांना विश्रांति, स्वास्थ्य आणि शांति ठाऊक नाही असे किती तरी लोक आहेत! जगांत अडचणी व दुःखे आपल्या हिश्याप्रमाणे आपणांस प्राप्त होणारच, पण त्यामुळे मनाची शांति व सुख कमी होऊं न देणे, हे प्रत्येकाच्या हाती आहे. आपल्या मनोमंदिरांत सुंदर कल्पना, व सुखदायक प्रसंगांची आठवण सदोदित ठेवणे हे मनःस्वास्थ्य प्राप्त करून घेण्याचे एक उत्तम साधन आहे.

आपणास सुख मिळावे असें प्रत्येकास वाटते, पण ते कसे मिळवावे हे फार थोड्यांस ठाऊक असते. त्यांना ह्या नरजन्माची महती केवढी आहे व त्यांत किती प्रकारचे आनंद प्राप्त होण्याजोगे आहेत ह्याची कल्पना मुळीच नसते.

किरकोळ अडचणींना उगीच मोठ्या संकटांचे स्वरूप देऊं नये. सिसिरो म्हणतो, “काल अनंत आहे, व विश्वाचा विस्तार अमर्याद आहे हे ज्याला समजते, त्याला कोणती अडचण मोठी वाटणार आहे? ज्ञानी मनुष्याला ह्या मानवी क्षणिक आयुष्यामध्ये मोठी दिसण्या-

जोगी कोणती वस्तु असणार? त्याचें मन सदा जागृत आणि सावध असल्यामुळें त्याला कोणताहि प्रसंग आकस्मिक वाटणार नाही, व त्यामुळें तो केव्हांहि डगमगणार नाही. ” हें ज्ञान व ही योग्यता अंगीं नसल्यामुळें पुष्कळांस किरकोळ अडचणींचाहि मोठा बाऊ वाटतो.

मनुष्य साधारणपणें सुख तेव्हांच विसरून जातो. पण दुःखासंबंधानें मात्र राईचा डोंगर करितो. जरा कोठें खरचटलें तर त्याला वाटतें कीं आपणास मर्मस्थानींच जखम झाली आहे. एका गृहस्थास कांहीं क्षुल्लक इजा झाली असतां त्यानें लगेच शस्त्रवैद्यास बोलाविलें. वैद्यानें येऊन जखम पाहिली, व घाईघाईनें मलमपट्टी आणण्याकरितां मनुष्य पाठविला. तेव्हां त्या गृहस्थानें घाबरून वैद्यास विचारिलें, ‘वैद्यबोवा, जखम इतकी भयंकर आहे काय हो?’ वैद्य शांतपणें बोलला, ‘नाहीं, मुळींच नाहीं. पण जर माझा मनुष्य पट्टी घेऊन जलद आला नाहीं, तर ही जखम बहुधा आपोआप बरी होईल, म्हणून मीं घाई केली.’ खरोखर म्हटलें तर दुःख आणि दुखणें हीं योग्य काल गेल्यानंतर आपोआपच नाहींतशीं होतात.

मिल म्हणतो:—“ तत्वज्ञानी लोकांची गोष्ट क्षणभर राहूं द्या. पण साधारणपणें ज्याचे मनावर विद्येचा संस्कार झाला आहे, ज्याला ज्ञानाचा झरा सांपडला आहे व जो आपल्या विविध शक्तींचा उपयोग करण्यास शिकला आहे, त्याला आपल्या सभोवतीं देखील आनंदाचीं अनेक साधनें दिसतील. सृष्टीतील पदार्थ, कलाकौशल्याच्या वस्तु, कवींच्या कल्पना, ऐतिहासिक

कथा, मनुष्याचे भूतकालचे व वर्तमानकालचे रीतिरिवाज, व त्याच्या भावी उत्कर्षाची चिन्हे, इत्यादि गोष्टींपासून त्याला सुख झाल्यावांचून रहाणार नाही. पण ज्याला इतरांविषयी सहानुभूति नाही, व कोठेहि आपलेपणा न वाटल्यामुळे जो वरील गोष्टींकडे केवळ जिज्ञासा तृप्त करण्याच्या इच्छेने, व परकीपणाने पहातो, त्याला मात्र वरील गोष्टींपासून आनंदाच्या गुदगुल्या होणार नाहीत. ”

परमेश्वराने आपणांकरितां ह्या जगांत सुंदर वृक्ष, सुवासिक फुले, हिरवेगार गवत, नद्या, सरोवरे, समुद्र, पर्वत आणि प्रकाश हीं निर्माण केलीं आहेत. पण ज्याची उलहासवृत्ति आहे त्यालाच त्यांपासून आनंद होईल.

( श्लोक )

प्रायूषकाल अतिरम्य सुशांत आहे ।

वारा सुगंधयुत शीतल मंद वाहे ॥

वाटे भुजा पसरुनीच वसंत आला ।

आलिंगुनी मुदित भूमि करावयाला ॥ १

--मॉरिस

पण सौंदर्यापासून आनंद होण्यास ते जाणण्याची शक्ति असली पाहिजे. कारण त्याशिवाय तज्जन्य सुखाचे ज्ञान अथवा अनुभव शक्यच नाही. कुत्रा व हत्ती ह्यांच्या शहाणपणाविषयी आपण पुष्कळ गोष्टी ऐकिल्या आहेत; पण ह्यावरून सृष्टीतील अत्यंत सुंदर देखावा पाहून त्यांच्या मनास आल्हाद होईल असे मानण्यास कांहीं कारण नाही.

‘काय करावे हो, आह्मांला कांहीं कामच नाही, ह्यामुळे फार कंटाळा आला आहे; कांहीं सुचत नाही.’

असे उद्गार कांहीं लोक तक्यास टेंकून हात चोळीत चोळीत काढतांना आपण अनेक वेळां ऐकतो. पण हा दोष सर्वस्वीं त्यांजकडेसच असतो. “चांगली शरीरसंपत्ति, हातपाय, डोळे, कान, आणि फुरसद इतक्या गोष्टी ज्याला अनकूल आहेत, त्यानें वरील प्रकारची कुरकूर करणे हें लाजिरवाणे होय. व तो मनुष्य ईश्वरानें दिलेल्या देणग्यांस सर्वथा अयोग्य आहे असेंच म्हटलें पाहिजे.”

केवळ संपत्ति आणि पदवी ह्यांच्या योगानें सुख प्राप्त होत नाहीं. प्रेम, उदारता, आणि शांति हीं जर मनुष्यामध्ये नसतील, तर कितीहि संपत्ति आणि अधिकार मिळाला तरी त्याला सुखाची प्राप्ति होणें शक्यच नाहीं. इराणच्या बादशहाची अशी गोष्ट सांगतात कीं, एकदां त्याला मुळींच करमेनासें झाल्यामुळें त्यानें आपल्या पदरच्या ज्योतिषांस सुखप्राप्तीचा उपाय विचारला. तेव्हां त्यांनीं सांगितलें कीं, एकादा पूर्ण सुखी मनुष्य शोधून त्याचा अंगरखा अंगांत घालावा, म्हणजे सुख मिळेल. त्यावरून पूर्ण सुखी मनुष्याचा तपास सुरू झाला. प्रथम सर्व राजवाडा धुंडाळला. नंतर देशांतिल सर्व संपन्न लोकांमध्ये चौकशी केली. पण कांहीं केल्यानें तशा प्रकारचा मनुष्यच मिळेना. शेवटीं शोधतां शोधतां एक मजूर भेटला. तो पूर्ण सुखी अशा संज्ञेस पात्र होता. पण हाय हाय ! इतका शोध करून शेवटीं जी वस्तु हवी होती ती मिळाली नाहींच. कारण तो मजूर बिचारा बोलून चालून दिगंबर पडला, मग त्याचा अंगरखा कोठून मिळणार ?

मार्गे सांगण्यांत आलेच आहे कीं, सुख हें पैसा अ-  
 मर सत्ता ह्यांच्या जोरावर कधींहि मिळत नाहीं. हा सि-  
 द्धांत जगांत आजपर्यंत होऊन गेलेल्या ज्ञाते लोकांच्या  
 मते ठाम ठरून गेलेला आहे. राजे लोकांच्या मुकुटांची  
 आंतील वाजू नेहमीं कंटाकवृत असते. “ राजेलोकांच्या  
 बाह्य वैभवानें व भपक्यानें बहुजन नेहमीं फसला जातो.  
 पण त्यांत मोठेंसें नवल नाहीं. कारण लोकांचें मत नेह-  
 मीं बाह्य रंगावरूनच बनत असतें. आपल्या जवळील अ-  
 त्यंत मूल्यवान वस्तु लोकांच्या नजरेस पूर्णपणें येतील  
 अशा विशेष रीतीनें राजे लोक आपलें वैभव लोकांपुढें  
 मांडीत असतात. आणि आपलीं छिद्रे आणि उद्वेगजनक  
 गोष्टी मात्र अगदीं लपवून ठेवितात. त्यामुळे बहुजन त्यां-  
 नाच सुखी समजत असतो. पण खरें सुख अथवा दुःख  
 शोधून काढण्याची गुप्त जागा जें हृदयमंदिर त्याची कि-  
 छी मिळाली म्हणजे मात्र खरा सुखी कोण व खरा दुः-  
 खी कोण हें ताबडतोब समजतें. माझ्या स्वतःच्या अनु-  
 भवावरून मला पक्कें कळून चुकलें आहे कीं, राजे लो-  
 कांनीं बाहेरून कितीहि डौल केला तरी त्यांच्या नशिबीं  
 मोठा वांटा दुःखाचा व लहान वांटा सुखाचा हें ठरले-  
 लें आहे. ”

ज्या लोकांस ह्या जगांत सुखाचा अनुभव येत नाहीं  
 त्यांना कदाचित् म्यासिलन् नामक ग्रंथकाराची पुढील  
 उक्ति वाचून कांहीं समाधान वाटण्यासारखें आहे:—“हे  
 मानवा, तुला एथें सुख होत नाहीं ह्याचें काय कारण

असावे बरे ? मला वाटते की, ही पृथ्वी तुला राहण्यास योग्य स्थळ नाही; तू स्वर्गलोकीच राहण्यास योग्य आहेस; हा भूलोकं तुझी खरी जन्मभूमि नव्हे; ज्या ज्या वस्तु ईश्वरास प्रिय नाहीत, त्यांचा तुला कांहीं उपयोग नाही. ” “ पण खरे म्हटले तर ह्या जगांत सुखाचे अनेक प्रकार आहेत, व सज्जनांना अनेक मनोहर मार्ग आहेत त्यांची गणती करणे देखील अशक्य आहे. अत्यंत थोर साधूंच्या सुजनतेचे, व ह्या जगांतील अत्यंत श्रेष्ठ सुखांचे वर्णन करावयाचे असल्यास तीं अवर्णनीय आहेत असेच म्हणावे लागते. ”

आपण तत्त्वदृष्ट्या विचार केला तर इटालीचा महा कवि ड्यांटे ह्यांच्या उक्तीप्रमाणे आपणांसहि म्हणतां येईल कीं,

( श्लोक )

गमे माते कीं हें अखिल जग मोदें स्मित करी ।

चहूं बाजूंनींही उठति परमानंदलहरी ॥

जगीं शांते प्रेमा अनवरत वास्त य करिती ।

अमेया संपत्ती अमित सुख सर्वत्र दिशती ॥ १

तुकाराम बोवांनीं खालील सुंदर अभंग रचिला तेव्हां त्यांच्या मनांत अशाच प्रकारची कल्पना घोळत असावी असे वाटते.

( अभंग )

ऐसे भाग्य कई लाहता होईन । अत्रे देखें जन ब्रह्मरूप ॥१

मग तथा सुखा अंत नाही पार । आनंदें सागर हेरावती ॥२

सृष्टीतील प्रत्येक वस्तु शहाणपणाच्या व हितावह नियमांनीं नियंत्रित आहे, व ती सांखळींतल्या दुव्याप्रमाणे

इतर वस्तुंशीं जोडलेली आहे. सृष्टीतील प्रत्येक घडामोड एकंदरींत हितपरिणामीच असते. आपणांस कांहीं त्रास झाला अथवा नुकसान सोसावे लागलें तर तें आपल्या गतापराधाबद्दल शासन म्हणून असतें, किंवा त्यापासून एकंदर जनसमूहास तरी फायदा होतो. सेनेका म्हणतो, “ ज्याच्या शेवटीं सुखप्राप्ति नाही असें एकहि कर्तव्य नाही, व जो तोडतां येणार नाही असा एकहि मोहपाश नाही. ”

ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस ह्यानें मनुष्याच्या वासनांचे तीन वर्ग कल्पिले आहेत:—कांहीं वासना स्वाभाविक आणि अवश्य असतात. कांहीं स्वाभाविक असतात पण अवश्य नसतात. कांहीं स्वाभाविक नसतात व अवश्यहि नसतात. पैकीं पहिल्या प्रकारच्या वासना तृप्त करण्यास फार योडा श्रम व खर्च पुरतो. दुसऱ्यांनाहि फारसें लागत नाहीं. कारण स्वाभाविक वासना तृप्त होण्यास फार द्रव्य किंवा श्रम लागूं नयेत अशी सृष्टीचीच योजना दिसते. पण तिसऱ्या प्रकारच्या वासनांच्या नादीं जर मनुष्य लागला तर मग त्याला सीमाच नाही व त्यांचें समाधान होणेंहि शक्य नाहीं.

ह्या आयुष्यामध्ये आपणांस पूर्ण सुखाचा अनुभव घ्यावयाचा असेल तर जीं अनेक क्षणिक व दिखाऊ सुखे आहेत त्यांना प्रथम फांटा दिला पाहिजे. आत्मसंयमनांनें जितकें सुख मिळतें तितकें आपल्या सुखोपभोगाच्या इच्छा पुरविण्याच्या खटपटीस लागल्यानें कधींहि मिळणार नाहीं. इंद्रियें हीं सुखाचीं साधनें आहेत खरीं; तथापि जर

आपण त्यांच्या ताब्यांत गेलों तर बेलगामी व बेफाम घोड्यावरील स्वाराची जी दुर्दशा तीच आपली होईल, म्हणजे व्यसनरूपी खडकावर आदळून आमचा चुराडा होईल ह्यांत शंका नाही.

( श्लोक )

ठावें नसे अन्यवशत्व ज्याला ।

शुद्धा मती कंचुक हाचि ज्याला ।

चातुर्य हो सत्यचि हें जयाचें ।

तज्जन्म तच्छिक्षण धन्य साचें ॥ १

—बटन्

प्रस्तुतच्या काळीं मनुष्यास फार थोडी फुरसद मिळते ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हल्लींच्या मन्वंतरांत मनुष्याच्या पाठीमागे पोटाचा धंदा सारखा लागलेला आहे. ' आज सारा दिवस दगदग करून मिळविलें काय तर सरासरी पोट भरण्यापुरते पैसे मिळविले, पण एक क्षणभरसुद्धां स्वस्थचित्तानें बसण्यास फुरसद नाही. ' असे उद्गार किती लोकांच्या तोंडून निघत असतील बरें !

शांतिसुखाचा अनुभव प्राप्त होण्यास मनाचें स्वास्थ्य पाहिजे. कोणतेंहि चांगलें काम गडबडीनें कधींहि होत नसतें. विचारपूर्वक काम करण्यास वेळ आणि स्वस्थता ह्यांची जरूर असते.

“ आपणां सर्वास खरोखर जें कांहीं पाहिजे तें अंतःस्वास्थ्य होय. म्हणजे हृदय आणि मस्तक हीं सदा स्वस्थ असलीं पाहिजेत. आपली वागणूक शांत, संयमी, स्वावलंबी व अनासक्त असावी. म्हणजे मग उत्साहज-

नक पदार्थांची गरज नाही, कारण ग्लानिच कधी येत नाही. चित्ताला उद्वेग नसल्यामुळे झोंप आणणाऱ्या पदार्थांची अवश्यकता भासत नाही. मन ताब्यांत असल्यामुळे ईश्वरदत्त पदार्थांचा दुरुपयोग न करितां उपभोग घेतां येतो. आणि मग तपस्व्यांच्या कडक व्रतांचा अवलंबहि करावयास नको. तात्पर्य, नुसत्या खाण्यापिण्यांत नव्हे, तर सर्व प्रकारच्या वासना, विचार, व आचरण ह्यांतहि नियमन झाल्यानें असें होतें कीं, ईश्वरदत्त स्वाभाविक सुखसाधनें सोडून काल्पनिक सुखांच्या मार्गे सैरावैरा धांवण्याचा आपला ताप सर्वस्वी चुकतो. म्हणजे आपणांस स्वस्थता आणि सुख हीं सहजगत्या लाभलेल्या साधनांपासून प्राप्त होतात. ”

“ देवानें लावून दिलेल्या मार्गांनें चालावें. नाही तर प्रबल इच्छेला वश होऊन कांहीं गडबड केल्यास त्याबद्दल बक्षीस मिळालेंच म्हणून समजावें. हें बक्षीस कोणतें म्हणाल तर कर्तव्यकर्मापासून आपली च्युति होणें हेंच होय. आणि मग विनय, प्रामाणिकपणा, योग्यायोग्य विचार ह्यांना रजा मिळते. ह्यापेक्षां आणखी मोठें नुकसान तें कोणतें ? ”

रस्किन म्हणतो:—“आपणांस पुष्कळ गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून नेहमीं आपली कुरकूर असते. एकाद्या निवडणुकीचे वेळीं मला मतें पाहिजेत, मला स्वातंत्र्य पाहिजे, मला करमणुकीचीं साधनें पाहिजेत, मला द्रव्य पाहिजे अशी ओरड सर्वत्र ऐकूं येते. पण मला शांति

पाहिजे असें कोणी म्हणतो किंवा जाणतो काय? ती जर कोणाला हवीशी असेल तर ती प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग आहेत. व त्यांपैकी एक तर सर्वस्वी आपल्याच ताब्यांत आहे. तो हाच की, आपलें मन सुंदर आणि उदात्त विचारांनीं अगदीं भरून ठेवावें. आपलें मनोरूपी भांडार उत्तम विचारांनीं भरून ठेविल्यानें आपल्या ताब्यांत एक सुखाची खाणच येते, व तिच्यापुढें संकटें आणि विपत्ति ह्यांचें कांहीं चालत नाहीं. ही गोष्ट पुष्कळांस माहीत नसते, ह्याचें कारण लहानपणापासून आपणांस तशा प्रकारचें शिक्षण मिळत नाहीं हें होय. सुंदर कल्पनातरंग, मागील मनोहर प्रसंगांची आठवण, उच्च प्रतीचे इतिहास, सुबोध वचनें, हे सर्व अमूल्य व सुखदायक विचारांचे खजिनेच होत. चिंतेनें ह्यांत फरक होत नाहीं. दुःखानें ह्यांना उदासीनता येत नाहीं. गरिबीच्या योगानें त्यांस आपण मुक्त नाहीं. अशीं हीं विन हातांनीं तयार झालेलीं विश्रान्तिगृहें आपल्या आत्मारामाच्या सुखाकरितां सहज प्राप्त होण्याजोगीं आहेत. ”

“ मनाचा समतोलपणा सर्वदा राखीत जा ” म्हणून आंटोनियस नामक रोमन बादशहानें आपल्या मृत्युसमयीं जवळच्या अधिकारीवर्गांस उपदेश केला तो फार महत्त्वाचा आहे. हा समतोलपणा गौतमबुद्धासारख्या महात्म्यांच्या पवित्र चरित्रांत सर्वत्र दिसून येतो.

“ वासनांचा त्याग करावा, म्हणजे पूर्ण समाधान मिळेल ” मोठ्या नुकसानीच्या बाबींनीं आपणांस फार

दुःख होतें. पण किरकोळ अडचणीमुळे आपण जवळ जवळ तितकाच त्रास करून घेतों.

( अभंग )

आपुलें क्षुब्ध मन । आपणांसी गांजी ॥

तैसें जगमाजी । अन्य नसे ॥ १

—किंबलीं

शरीरसंपत्तीसारखी दुसरी संपत्ति नाही व हृदयाच्या आनंदासारखें दुसरें सौख्य नाही. सुख शोधण्यासाठीं आपणास दूर जाण्याचें कारण नाही. कारण तें नेहमीं आपल्या जवळ आपल्या हृदयमंदिरांत आहे. “ स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो देखील तेथेंच आहे. ” ह्या जगांत जर आपणांस सुखप्राप्ति करून घेतां येत नाही, तर हें जग सोडल्यावर ती करून घेतां येईल असें तरी कशावरून म्हणावें ? परमेश्वर त्यावेळीं आपणांवर हल्लींच्यापेक्षां अधिक नजर ठेवील असें थोडेंच आहे. ह्या जगांत आपल्या सुखाच्या आड येणाऱ्या गोष्टी म्हटल्या म्हणजे गर्व, लोभ, स्वार्थलंपटपणा, व महत्त्वाकांक्षा ह्या होत. हे विकार जर आपणामध्यें नसतील तर आपणांस एथें देखील सुख होईल. पण ते जर आपणांस चिकटून राहिले तर आपण कोठेहि गेलों तरी सुखाचें नांव नको. ह्या जगांत मूल्यवान् मानलेल्या वस्तूंसाठीं जर आपण एवढे चिंताक्रांत असलों, तर स्वर्गांत गेल्यावर तेथील वस्तूंबद्दल आपणांस किती बरें काळजी करावी लागेल ! एथें जर आपणांस इतरांशीं गुण्यागोविंदानें राहतां येत नाही, तर इतर ठिकाणीं तरी तसें करितां येईल ह्याचा काय नियम आहे ?

जर बाह्य उपाधीवर आपण आपलें सुखदुःख अवलंबून ठेविलें व पूर्ण सुखाकरितां दुसऱ्या जगावर भिस्त ठेविली, तर दुसऱ्या जगांत गेल्यावर तिसऱ्यावर भिस्त ठेवूं, व ह्याप्रमाणेंच नेहमीं होत जाईल. म्हणून सुखप्राप्ति होणें किंवा न होणें हें सर्वस्वी आपल्या मनावर अवलंबून आहे ह्यांत शंका नाही.

सुखापासून तीन प्रकारचे आनंद होत असतात. एक पुढें सुख येणार ह्या आशेनें होणारा; दुसरा, प्रत्यक्ष सुख प्राप्त झालें म्हणजे होणारा; तिसरा, पूर्वी प्राप्त झालेल्या सुखाच्या स्मरणापासून होणारा. आपणांस अंतरलेले आपले प्रिय आस पुनः भेटणार आहेत, ज्या गोष्टी हल्लीं आपल्या ज्ञानाच्या बाहेर आहेत त्या आपणांस पुढें कळणार आहेत, वगैरे भावी सुखाच्या कल्पनांपासून एक मोठा व शुद्ध आनंद आपणांस होतो, ह्यांत शंका नाही; तथापि प्रस्तुतकाळीं प्राप्त होणाऱ्या सुखांस तुच्छ मानणें किंवा त्या सुखांबद्दल आपणांस कृतज्ञता न वाटणें, हें अत्यंत अनुचित होय.

आपण अशा रीतीनें वागावें कीं, कवीच्या उक्तीप्रमाणें आपणांस खालील उद्गार यथार्थत्वेकरून व अंतःकरणपूर्वक काढितां यावें:—

( श्लोक )

प्रभो सकलही तुझे असति हेतु कल्याण ते ।

सुखें षड्वि तूं तयां, त्यजिन मी न मच्छांतितें ॥

पिता जवळि होय तैं भय न वाटतें बालका ।

असोनि जवळी तुझ्या, मज शिवेल ती भीति कां ॥ १

--केबल्लू

( श्लोक )

शक्नोतीहैव यः सोढुं । प्राक्शरीरविमोक्षणात् ॥

कामक्रोधोद्भवं वेगं । स युक्तः स सुखी नरः ॥ १

—भगवद्गीता

भाषार्थः--जो मनुष्य हें शरीर सोडण्यापूर्वी कामक्रोधादि कांचा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच खरा योगी, तोच खरा सुखी होय.

अशा मनुष्याला सर्वत्र परमेश्वराचें सान्निध्य आहे असा प्रत्यक्ष अनुभव येईल.

ह्या जगांत जसजशी प्रगति होत जाईल तसतशी मनुष्यास अननुभूत व अश्रुतपूर्व सुखें मिळत जातील असा संभव दिसतो. पण अशा प्रकारची प्रगति होण्यास मनुष्याच्या आत्म्यानें शरीरावर शहाणपणानें व प्रेमानें अंमल चालविला पाहिजे, म्हणजे मनुष्य उत्तरोत्तर उन्नतावस्थेस पोंचेल. पण जर शरीराचाच पगडा मनावर बसेल, आणि वासना प्रबळ होऊन विचारशक्तीला कार्बाज करितील, तर मात्र आत्मा आणि शरीर ह्यांची जोड चांगली होणार नाहीं. व मग तो मनुष्य मूर्ख, दुराचारी आणि दुःखी होईल; आत्म्यास जर शरीरावर अंमल चालवितां आला नाहीं तर त्याला गुलामाच्या स्थितीत रहावें लागेल. धनी किंवा बंदा गुलाम ह्यांच्याशिवाय तिसरी स्थिति आत्म्यास शक्यच नाहीं.

ह्या जीवितापासून आपणांस सुख होत नसेल तर तो आपलाच दोष आहे. रस्किन् म्हणतो, “सुखी होणें हें प्रत्येकास शक्य आहे असें असतांहि तें फार थोड्यांस

साधते. ” मन शांत व सुखी ठेवण्याकरितां त्यांत शहाण-  
पणाचे आणि उदात्त विचार सांठवून ठेविले पाहिजेत.  
प्लेटो म्हणतो, “सौंदर्य, शहाणपण, सौजन्य, इत्यादि दै-  
विक गुणांनींच आत्म्याचें पोषण होतें. पण त्याला जर  
दुर्गुणांचें खाद्य दिलें तर तो शुष्क होत जातो. ”

म्हणून पहिल्यापासून चांगल्या गुणांची निवड शहा-  
णपणानें करून,

( श्लोक )

आत्मानंदास नेईं निजगृहिं हृदयीं देईं धारा तयाला ।  
वात्सल्यानें तयाचें अवन करनियां वाढवी तूं तयाला ॥  
सानां थोरां प्रसंगीं रिझाविल तुज तो आपुल्या दिव्यगानें ।  
आहे आनंद एक स्तबनचि विभुचें ईश पावेल तणें ॥ १

—जीन इंजलो

साक्रेटिस म्हणतो, “ आपली उन्नती करण्याविषयीं जो  
मनोभावे झटतो, तो उत्तम मनुष्य होय. व ह्या रीतीनें  
आपण पूर्णत्वास पावत आहों असा ज्याला अनुभव येतो  
तो सर्वांत सुखी होय. ”

**प्रकरण १९**  
**धर्म**

( ओढ्या )

कर्मभूमि नरदेहा ऐसैं । निधान लाधलें अनायासैं ॥  
तेथिचेनिहि आयुष्यें । जो विषयविलासैं गुंतला ॥ १  
तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्नं देऊनि कोंडा घेतला ॥  
पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ २  
डोळे फोडूनि काजळ ल्याला । नाक कापोनि शिमगा खेळला  
तैसा नरदेह नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ३

—एकनाथी भागवत

( श्लोक )

अर्थाः पादरजोपमा गिरिनदीबेगोपमं यौवनम् ।  
आयुष्यं जललोलबिंदुचपलं फेनोपमं जीवितम् ॥  
धर्मं यो न करोति निन्दितमतिः स्वर्गार्गलोद्धानटम् ।  
पश्चात्तापयुतो जरापरिगतः शोकाभिना दह्यते ॥ १

—हितोपदेश

भावार्थः—द्रव्य हें पायांच्या धुळीसारखें आहे. यौवन हें पर्वतावरून येणाऱ्या नदीप्रवाहासारखें हां हां म्हणतां निघून जाणारें आहे. आयुष्य हें लोंबणाऱ्या जलबिंदूसारखें चंचल आहे. असैं असतां जो मनुष्य स्वर्गद्वार उघडण्याचा धर्मरूपी किल्ली हस्तगत करून घेत नाही, त्याला म्हातारपणीं पश्चात्ताप होऊन तो शोकाग्नीनें जळून मरतो.

## प्रकरण १९

### धर्म

धर्म ह्या विषयामध्ये स्थूल मानानें दोन गोष्टींचा अंतर्भाव होतो. एक, अध्यात्मविद्या; व दुसरें, आत्मकर्तव्य. ह्यांपैकी अध्यात्मविद्या ही अत्यंत विद्वान् लोकांस देखील गहन आहे. पण आत्मकर्तव्य हें एकाद्या बालकास देखील समजण्यासारखें आहे.

“ आत्मकर्तव्याचे नियम ग्रीस देशांतील अपॉलो नामक देवाच्या कौलांप्रमाणें दुटप्पी अर्थाचे नसतात. त्यांची भाषा दुर्बोध नसते. त्यांचा भावार्थ गूढ नसतो. त्यांमध्ये फसवणुक्यांचा कांहीं प्रकार नसतो. त्या नियमांप्रमाणें वागणारांस जें फल मिळावयाचें म्हणून सांगितलें आहे तेंच खातरीनें प्राप्त होतें. हे नियम नभोमंडलाप्रमाणें सर्वांस दृश्य, चंद्राप्रमाणें उज्ज्वल, व सूर्यतेजाप्रमाणें आरोग्यदायक आहेत. जी गोष्ट आपणांस पूर्णपणें समजत नाही तिचा आपण शोध केला पाहिजे, हें खरें आहे. तथापि शोध करूनहि जर आपणांस ती कळली नाही, तर तिच्या संबधानें आपण कर्तव्यपराङ्मुखतेच्या दोषास पात्र होत नाही. पण आत्मकर्तव्य हें अगदीं स्पष्ट असल्यामुळें तें करण्यास जो चुकेल तो महादोषी म्हटला पाहिजे. ”

“ ईश्वराच्या कृत्यांविषयीं बारकाईनें छडा लावीन असें जर कोणी म्हणेल तर ती गोष्ट मनुष्याच्या क्षुद्रबुद्धीस दुरापास्त आहे इतकेंच नाही, तर अपायकारकहि आहे.

ईश्वराचें ज्ञान हें आपलें जीवनच आहे, व त्याचें स्मरण हा एक परमानंद आहे. तथापि त्याच्याविषयी आपलें अत्यंत श्रेष्ठ ज्ञान म्हटलें म्हणजे हें कीं त्याचें स्वरूप आपणांस कळत नाही व कधीहि कळणार नाही. त्याचा महिमा आमच्या बुद्धीच्या आटोक्या बाहेर आहे, व त्याचें वैभव आपणांस अतर्क्य आहे, असें मनांत समजून पूज्यबुद्धीनें धारण केलेलें मौन हेंच त्याजविषयीचें आमचें सर्वोत्कृष्ट वक्तृत्व होय. ”

प्रसिद्ध तत्त्ववेत्ता लॉक ह्यानें मुलांविषयीं जें सांगितलें आहे तें पुष्कळ प्रौढ वयाच्या माणसांसहि लागू पडण्यासारखें आहे. तो म्हणतो:—मुलांच्या मनांत ईश्वराविषयीं प्रेमभाव आणि पूज्यबुद्धि ठसवून द्यावी. प्रथमतः एवढेंच पुरेसें आहे. ह्यापेक्षां अधिक खुलासा करण्याच्या भरीस पडूं नये. आत्मा म्हणजे काय आहे, परमेश्वराचें स्वरूप किती अगम्य आहे, वगैरे गोष्टी त्यांस बाल्यावस्थेंत समजावून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनांत भलत्याच कल्पना शिरून त्यांच्या विचारशक्तीचा घोंटाळा मात्र होईल. मला वाटतें कीं, जो सर्वास अतर्क्य आहे त्या परमेश्वराच्या वास्तविक स्वरूपाचा निर्णय आपल्या कल्पनेच्या जोरानें करण्याच्या भरीस कोणी पडूं नये हेंच योग्य आहे. पुष्कळ लोकांची बुद्धि ज्ञेय आणि अज्ञेय ह्यांमधील भेद कळण्यासारखी तीव्र नसते. असे लोक परमेश्वराचें स्वरूप शोधण्यांत माथाकूट करूं लागले तर ते एक तर नास्तिक होतात, किंवा, धर्मभोळे होतात.

( श्लोक )

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ १

—भगवद्गीता

**भावार्थः**—जे लोक परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपाचें चिंतन करण्याचा प्रयत्न करितात, त्यांना तें काम फार जड जातें. देहधारी मनुष्यास ईश्वराच्या अव्यक्त स्वरूपाचें आकलन होणें फार दुर्घट आहे.

अध्यात्मविद्या आणि धर्ममते ह्यांत धर्माचा तात्त्विक-दृष्ट्या विचार केलेला असतो. पण धर्माचा व्यावहारिक भाग तो नव्हे. ज्याच्या योगानें जगांत कसें वागावें हें समजतें, ज्याच्या योगानें उत्कर्षाच्या समयींहि मनुष्य बेताल होत नाही, ज्याच्या योगानें काळजीच्या व संकटाच्या प्रसंगी चित्ताचें समाधान होतें, ज्याच्या योगानें मनाची शांति व समता कायम रहाते, तोच धर्माचा मुख्य भाग होय. धर्माचा संबंध मन व शरीर ह्या दोहोंशींहि आहे. मन व शरीर ह्या दोहोंसहि फार पूज्यबुद्धीनें वागविलें पाहिजे.

“ ज्यांच्या योगानें आपण इंद्रियांच्या आधीन होत नाही, ज्यांच्या योगानें वर्तमानकाळापेक्षां भूत आणि भविष्यत् हे काल अधिक महत्त्वाचे वाटतात, त्या सर्व गोष्टी मनुष्याच्या मनाची उन्नति करणाऱ्या आहेत. ”

धर्माचरण ही आपल्या इतर व्यवसायांपासून अलग अशी एक स्वतंत्र गोष्ट आहे, व नियमित वेळीं तिची कवाईत केली म्हणजे आपलें कर्तव्य झालें असें समजू नये.

धर्माचा आमच्या सर्व व्यवसायांशीं निकट संबंध आहे. आपल्या प्रत्येक आचाराच्या व विचाराच्या मूळाशीं धर्म असला पाहिजे, व त्यापासून त्यास इष्ट प्रेरणा आणि वळण हीं मिळालीं पाहिजेत.

आह्मीं कोणत्या रीतीनें वागावें अशाविषयीं ईश्वराचे जे हेतु आहेत, त्यांचें ज्ञान अगदीं आपल्या सन्निध आहे. तें शोधण्याकरितां दूर जाण्याची जरूर नाही. तें स्वर्गीं नाही किंवा सातां समुद्रांपलीकडे नाही. तें शोधावयास मी कोठें जाऊं असें कोणास म्हणावयास नको. तें ज्ञान प्रत्यक्ष आपल्या मुखांत व आपल्या हृदयांत आहे.

जीझस ह्यास एका गृहस्थानें धर्माविषयीं प्रश्न केला असतां त्यानें त्यास खालील उत्तर दिलें:—

( श्लोक )

निष्ठा प्रभूवरि अनन्य तुझी असावी ।  
तूं आपुल्यासम जनांवरि लोभ ठेवी ॥  
तत्त्वे अशीं उभय बागविं तूं मनांत ।  
सद्धर्मसार सगळेंच असे तयांत ॥ १ \*

“ निराश्रित मनुष्ये विपत्तीनें गांजलेलीं पाहून त्यांचा समाचार घेणें व त्यांस मदत करणें, व जगामध्यें वागत असतांहि अगदीं निष्कलंक रहाणें हाच खरा व शुद्ध धर्म होय.”

आपण कोठून आलों व कोठें जाणार हें आपणांस सांगतां येणार नाही. आपले विचार कसे असावे व आपण

---

\* ह्यांपैकीं दुसरें तत्त्व जितकें न्यायक असावें तितकें नाही. कारण त्यांत मनुष्येतर प्राण्यांचा स्पष्ट उल्लेख नाही.

१. सेंट जेम्स

कशावर श्रद्धा ठेवावी ह्यासंबंधाने कदाचित् कोणास शंका वाटेल. पण आपण काय काय कर्तव्य केले पाहिजे हे आपणां सर्वांच्या अंतःकरणास ठाऊक असते. आपल्या शेजाऱ्याविषयी जे आपले कर्तव्य आहे ते आपल्या ईश्वर-विषयक कर्तव्याचा एक भाग आहे. मनुष्याविषयी प्रेम असणे हेच ईश्वरावरील प्रेमाचे खरे निदर्शक होय.

इतर लोकांसंबंधाने आपल्या मनांत असंतोष उत्पन्न झाला म्हणजे आपण असा विचार करावा की, आपल्या स्वतःची आपणास हवी तशी सुधारणा करितां येत नाही, तर मग लोकांनी आमच्या मनाजोगते व्हावे ही केवढी मुष्किलीची गोष्ट आहे बरे !

कदाचित् दुसऱ्याविषयी कुरकुर करण्यास आपणांस योग्य कारण असले तथापि आपण क्षमा केली पाहिजे, कारण आपणांस क्षमेची अपेक्षा आहेच.

धर्माचरणाच्या कार्मीं पुष्कळ लोकांच्या मनावर दुःखाच्या भीतीमुळे जेवढा जोरदार परिणाम होतो, तेवढा सुखाच्या आशेने होत नाही.

( श्लोक )

जो निश्चये उमजतो क्षणभंगुरा हे ।

काया असे गहन कर्मविपाक आहे ॥

तो भूमिचे सकल राज्यहि मेळवाया ।

स्वप्नीहि पातकलवा न धजे कराया ॥ १

—रेले

म्हणून आपल्या सत्कर्मापासून मिळणारे चांगले फल जसे ध्यानांत ठेवले पाहिजे, त्याचप्रमाणे दुष्कर्मापासून होणारे दुष्परिणामहि लक्षांत ठेविले पाहिजेत. आपली ज्ञा-

नशक्ति फारच थोडा वेळ आपल्या स्वाधीन असणार हे उ-  
घडच आहे. ज्ञानाचा प्रकाश जोंपर्यंत मिळत आहे तोंपर्यंत  
आपण ईश्वरप्राप्तीच्या मार्गाचे आक्रमण केले पाहिजे. आ-  
पला ज्ञानसूर्य मावळल्यावर आपणांस अज्ञानांधःकारांत  
वाट दिसणार नाही; म्हणून—

( श्लोकार्ध )

गृहीत इव केशेषु । मृत्युना धर्ममाचरेत्

—हितोपदेश

**भावार्थः**—मनुष्याने आपली शेंडी काळाच्या हातांत आहे  
असे समजून धर्माचे आचरण करावे.

“एका मनुष्याने आपले घर वाळूच्या पायावर बांधले.  
दुसऱ्या एका मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. नं-  
तर पाऊस पडून पाण्याचा मोठा पूर आला, व मोठे वा-  
दळ सुरू झाले. तेव्हां वाळूच्या पायावरील घर धडाधड  
पडून वाहून गेले. आणि खडकावरील घर तसेच कायम  
राहिले. जो मनुष्य ईश्वराचे हेतु समजत असून त्यांप्रमा-  
णे वागत नाही त्याची ह्यांपैकी पहिल्या मनुष्याप्रमाणे  
स्थिति होते. व जो त्याप्रमाणे वागतो त्याची दुसऱ्या म-  
नुष्याप्रमाणे स्थिति होते.”

जो मनुष्य दुसऱ्या लोकांस व विशेषतः मुलांस कु-  
मार्गाकडे वळवितो, त्याला तर काय भयंकर अधोगति  
मिळणार ह्याची कल्पना देखील करवत नाही. “मुलां-  
च्या हातून अन्याय हे थोड्या-बहुत प्रमाणाने व्हावयाचे-  
च. पण ते अन्याय त्यांच्या हातून जो घडवून आणितो  
त्याला सर्वथा धिक्कार असो ! अशा मनुष्यास लहान मु-

लांची नीति विघडण्याची संधी मिळावी ह्यापेक्षां त्याच्या कंबरेस धोंडा बांधून त्याला समुद्रांत फेंकून द्यावा हेंच योग्य होईल. ”

“ एकाद्या मनुष्यास पृथ्वीचें राज्य मिळालें असलें, तथापि जर तो मनुष्य धर्मापासून भ्रष्ट झाला असेल तर त्याचें जिणें व्यर्थ होय. धर्मच्युत मनुष्यास जो कोणी धर्मनिष्ठ करील त्याच्या पायांत त्यानें आपल्या कातडीचे जोडे करून घातले तरी देखील तो आपल्या उपकारकर्त्याचा उतराई होणार नाही. ”

तथापि मनुष्याच्या हातून कितीहि पातकें झालेलीं असोत, तो जर वेळींच सावध होऊन खरा पश्चाताप पावेल तर त्याला देखील सद्गतीविषयीं निराश होण्याचें कारण नाही.

( श्लोकार्ध )

अजामिळ अघासुर व्रजवधू बकी पिंगळा ।

अशां गति दिली उरे न तृण भेटतां इंगळा ॥

--मोरोपंत

( ओंब्या )

दुष्टसंगें विषयासक्त । जरी झाला लौल्यंगत ॥

अनुताप उपजल्या तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥ १

महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित ॥

अनुतापेवीण प्रायश्चित्त । तें जाण एथ विटंवना ॥ २

अनुतापाएवढा सखा । जर्गी आणिक नाहीं लोकां ॥

धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां भस्म करी ॥३

—एकनाथी भागवत

मनुष्याची सुधारणा जुलमानें कधीहि होत नाही. उपदेश करण्यापेक्षां स्वतःचें उदाहरण घालून दिलें असतां त्याचा अधिक उपयोग होतो. एकाद्या खऱ्या साधूच्या सहवासांत दररोज दहा मिनिटें गेलीं तरी मनुष्याच्या विचारांत व वर्तनांत केवढा फरक पडेल ! पण त्याच मनुष्याचा धर्मछल केला असतां कांहींएक उपयोग होणार नाही.

नेहमीं सुविचार मनांन बाळगावे. म्हणजे आपल्या हातून कुकर्म सहसा घडणार नाही. “ सत्य, प्रामाणिकपणा, शुद्धता, रमणीयता, सद्गुण, सत्कीर्ति इत्यादिगुण दाखविणाऱ्या ज्या ज्या वस्तु असतील त्या सर्वांचें नेहमीं चिंतन करावें. ” पापाचरण प्रथम मनांन अनेकवार घडतें आणि नंतर तें हातानें घडतें.

सेनेका म्हणतो:—“ जी गोष्ट कोणाहि मनुष्यास कळू नये असें आपणास वाटतें ती ईश्वरापाशीं आपण कधीं मागूं नये. तसेंच जें जें ईश्वरास आवडण्यासारखें नाही तशा प्रकारचें कोणतेंहि मागणें मनुष्याजवळ कळूं नये. ”

आपण क्षणभंगुर व अणुरेणुप्रमाणें लहान आहों, म्हणून आपणांविषयीं ईश्वराच्या मनांत काळजी असण्याचा संभव नाही, अशा प्रकारची शंका कदाचित् कोणास वाटेल, पण ती सर्वथा निराधार आहे. उंच, नीच, लहान, मोठा, हा भेद परमेश्वराच्या ठिकाणीं मुळींच नाही. त्याचेंच आपणांस आश्वासन आहे, तें एणेप्रमाणें:—

( लोक )

मन्मना भव मद्भक्तो । मद्याजी मां नमस्कुरु ॥  
 मामेवैष्यसि युक्तवैव । मात्मानं मत्परायणः ॥ १  
 ये तु सर्वाणि कर्माणि । मयि संन्यस्य मत्पराः ॥  
 अनन्येनैव योगेन । मां ध्यायन्त उपासते ॥ २  
 तेषामहं समुद्धर्ता । मृत्युसंसारसागरात् ॥  
 भवामि न चिगत्पार्थ । मद्यावेशितचेतसाम् ॥ ३

—भगवद्गीता

भावार्थः—( १ ) माझ्या ठिकाणीं मन ठेव, माझी भक्ति कर, माझे पूजन कर, मला नमस्कार कर, म्हणजे मलाच येऊ-  
 न मिळशील. ( २ ) जे लोक आपलीं सर्व कर्मे माझ्या ठायीं  
 अर्पण करून, सर्वस्वी मजवर भरीभार ठेवून अनन्यभक्तीनें माझे  
 ध्यान करितात, आणि माझी उपासना करितात, ( ३ ) त्यांचें  
 मी मृत्युपासून आणि संसारसागरापासून संरक्षण करितों.

ईश्वर सर्वसाक्षी आहे. ज्यांना आपल्या दुष्कर्माबद्दल  
 पश्चात्ताप झाला आहे, व जे दुःखानें विव्हल झाले आ-  
 हेत त्यांच्या प्रार्थनांचा तो अन्हेर करीत नाही. म्हणूनच  
 तुकारामबोवांनीं म्हटलें आहेः—

( अभंग )

आलिया भोगासीं असावें सादर ॥

देवावरी भार घाल्लनियां ॥ १

—तुकाराम

ईश्वर आपला पाठिराखा व साहाय्यकर्ता आहे. तथा-  
 पि त्यामुळें आपण आळशी आणि निरुद्योगी होतां का-  
 मा नये. “ पण ईश्वरी कृपा असल्यावांचून आपला उ-  
 द्योग सफळ होणार नाही. ज्या शहरावर ईश्वराची कृपा  
 नाही त्या शहराच्या वेशीवर केवढा मोठा पहारा अस-

ला तरी तो व्यर्थ होय. मनुष्याला ज्या उत्तम उत्तम देणभ्या प्राप्त होतात त्या ईश्वराच्या कृपेवांचून हात नहीत.”

परलोकप्राप्तीकरितां आपण संसाराचा त्याग केला पाहिजे असें धर्माचें सांगणें नाही. इतकेंच नाही, तर ह्या जगांत राहून निरपेक्षबुद्धीनें आपलें नेमलेलें कर्तव्य करणें ह्याला कर्मयोग असें नांव दिलें आहे; व इहलोकीं आणि परलोकीं सुख प्राप्त करून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे म्हणून भगवद्गीतेंत सांगितलें आहे. ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष साधण्याकरितां लागणारे शहाणपण एकाच प्रकारचें आहे. कारण आपला आयुष्यक्रम यशस्वी होण्यास आपलें प्रत्येक कृत्य धर्मास अनुसरून असलें पाहिजे.

( श्लोक )

सोढोनी निजबांधवां लज्जुनियां कर्तव्यही आपुलें ।  
एकांतीं मठवास नित्य करणें हें कोण मानी भलें ॥  
ह्या संसारपथीं स्वकर्म करितां कीं अल्प सामान्यही ।  
स्वार्थत्याग करावया स्थल मिळे ईशासिचा मार्गही ॥ १

—केबळू

मनुष्यानें इतर मनुष्यांवर प्रेम करावें हा उपदेश बहुतेक धर्मीमध्ये आढळून येईल. तथापि परमेश्वर सर्व भूतांच्या ठायीं वास करितो ही कल्पना ज्यामध्ये प्रधानभूत आहे त्या आर्यधर्मात भूतदयेचें पूर्ण स्वरूप दृष्टीस पडतें.

( श्लोक )

एवं सर्वेषु भूतेषु । भक्तिरव्यभिचारिणी ॥  
कर्तव्या पंडितैर्हात्वा । सर्वभूतमयं हरिम् ॥ १

**भावार्थः**—परमेश्वर सर्व भूतांच्या ठिकाणी आहे हे जाणून ज्ञानी मनुष्यांनीं सर्व प्राण्यांवर प्रीति करावी.

“ कोणी म्हणतात कीं मित्रावर प्रेम करावें, व शत्रूंचा द्वेष करावा. परंतु मी तुम्हांला असें सांगतो कीं, शत्रूंचा देखील प्रेम ठेवावें. जे आपणांस शाप देतात त्यांस आपण आशीर्वाद द्यावा. जे आपला द्वेष करितात, त्यांचें हित करावें. जे आपणांशीं मत्सरबुद्धीनें वागतात, त्यांचें कल्याण करण्याविषयीं ईश्वराची प्रार्थना करावी. असें झालें तरच आपण ईश्वराचे भक्त म्हणवून घेण्यास पात्र होऊं. परमेश्वर सूर्याचा प्रकाश सज्जनांवर आणि दुर्जनांवर सारखाच पाडतो. व तो पाऊस पाडतो त्याचा उपयोग न्यायी व अन्यायी ह्या दोघांसहि सारखाच होतो. जे लोक तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्हीं प्रीति केली तर त्यांत काय नवल आहे ? कोणी सामान्य प्रतीचा मनुष्य देखील तसें करील ? ”

आपणांस कधीं कधीं दुःखाचे व चिंतेचे प्रसंग यावयाचेच. तथापि संकटांचाहि मोठा उपयोग आहे. संकटांपासून आपल्या अंगीं सहिष्णुता येते. सहिष्णुतेपासून अनुभव आणि शिक्षण हीं प्राप्त होतात. आपणांस जीं आत्मोन्नति व वैभव हीं पुढें साधावयाचीं आहेत, त्यांच्यापुढें प्रस्तुत काळचीं संकटें क्षुद्र आहेत.

इपिकटीटस् म्हणतोः—“ आपण ईश्वराच्या इच्छेप्रमाणें वागत आहों, व केवळ मनानेंच नव्हे तर प्रत्यक्ष आचरणानें सज्जनांच्या मार्गानें जात आहों, अशी आपल्या

मनाची पूर्ण खातरी होण्यांत जो आनंद आहे त्यापुढे इतर सर्व आनंद तुच्छ आहेत. म्हणून तोच आनंद प्राप्त करून घेण्याच्या उद्योगास आपण लागावे. ” आपल्या धर्माप्रमाणे खरोखर वागणारे लोक फार थोडेच असतील. धर्माच्या बाबतीत वितंडवाद करणारे, दुसऱ्यांशीं तंटा उपस्थित करून त्यांस शिवीगाळ करणारे, परधर्मीयांचा छल करून त्यांचा जीव घेणारे, धर्मासाठीं आपल्या प्राणांची देखील आहुति देणारे, सारांश, धर्माप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे ही एक गोष्ट खेरीज करून बाकी पाहिजे ते करण्यास तयार होणारे पुष्कळ लोक सांपडतील.

“थोड्याशा नफ्याच्या आशेनें लोक मोठेमोठे प्रवास करण्यास तयार होतात. परंतु आपल्या शाश्वत कल्याणासाठीं एक पाऊल देखील टाकण्याचें काम पुष्कळांच्या हातून होत नाही. लिहिणें, वाचणें, दुसऱ्याविषयीं सहा-नुभूति दाखविणें, प्रसंगविशेषीं मौन धारण करणें, देवाची प्रार्थना करणें, संकटें धैर्यानें सोसणें, एवढ्याच काय त्या गोष्टी आपणांस धर्मासाठीं करान्या लागतात. पण पारलौकिक सुखासाठीं एवढेचसे काय, पण ह्याच्याहूनहि अधिक क्लेश किंवा श्रम सोसावे लागले तरी ते फार आहेत असें म्हणतां येणार नाही. ” खरोखर म्हटलें तर आपलें कर्तव्य किती सुगम आहे बरें! “ आह्मीं न्यायानें आणि सदाचरणानें वागावे ह्याखेरीज परमेश्वर आह्मांपासून दुसरी कोणतीहि अपेक्षा करीत नाही. ”

तथापि आह्मां मानवांचें कर्तव्य जरी ह्याहून सहस्र-

पट बिकट असतें, व आपणांस मोठमोठे स्वार्थत्याग करावे लागते, फार काय सांगावें, पण ह्या जगांतील सर्व वस्तूंचा त्याग जरी करावा लागता, तरी देखील आपणांस असंतोष मानण्यास कांहीं कारण झालें नसतें. कारण आमच्या शाश्वत जीवितापुढें ह्या जगांतील आमचें वास्तव्य ' दर्यामे खसखस ' ह्या म्हणीप्रमाणें अत्यंत अल्प आहे.

( श्लोक )

ग्रीष्मी भूवरि येति जाति जलदच्छाया असंख्या जशा ।  
देवा ज्ञानववंशपंक्ति तुझिया नेत्रांसमोरी तशा ॥  
हे संवत्सरसंध जै पल्लुनियां जाती क्षणांचे परी ।  
नामें उज्वल भूवरी चमकुनी जाती लया सत्वरी ॥ १

—ब्रायंट

आपण परमेश्वराची प्रार्थना अत्यंत शुद्ध मनानें केली पाहिजे.

( श्लोक )

अससि तूं मम सन्निध सर्वदा । स्मरुनि वर्तन ठेविन हें सदा ॥  
धरिन जो पथ मीं करिं जी क्रिया।तवचि कारणिं ती नच माझिया ॥ १

—थोरो

खालील प्रसिद्ध श्लोकाचाहि भावार्थ तोच आहे.

( श्लोक )

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभात् ॥  
करोति यद्यत्सकलं परस्मै । नारायणायेति समर्पये तत् ॥ १

—महाभारत

अशा रीतीनें जो वागेल त्याला कर्तव्यसाधनाशिवाय दुसऱ्या फलाची अपेक्षा मुळींच वाटणार नाही, व त्याच्या हातून नेहमीं सत्कर्मच घडेल अशा प्रकारची बुद्धि असणें

ह्यांतच खरा आनंद आहे. म्हणून धर्माचें फल केवळ पर-लोकींच मिळावयाचें आहे असें समजुं नये. तें मिळण्याची सुरवात ह्या जगांतच तात्काळ होते. आपणा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंदाचा व धर्मबुद्धीचा जिवंत झरा आहे. पण तो गढूळ होऊं न देणें हें आपलें काम आहे. “आह्मां मर्त्यांस परमेश्वरानें कांहीं अशा मनोवृत्ति दिल्या आहेत कीं त्या भूलोकींच्या नसून स्वर्गींच्याच आहेत. असें वाटतें.” त्यांचा लोप न होतां विकास होत जाईल असें वर्तन आपण ठेविलें पाहिजे.

सिसिरोची पुढील उक्ति अगदीं यथार्थ आहे:—“सज्जनांशिवाय दुसऱ्या कोणासहि खरें सौख्य प्राप्त होत नाहीं, व जेवढे म्हणून सज्जन असतील तेवढे सर्व सुखी असतात, हे दोन सिद्धान्त जर खरे असतील तर तत्त्वज्ञानासारखा अभ्यास करण्यास योग्य असा दुसरा विषय नाहीं; व सद्गुणासारखी दैविक वस्तुहि दुसरी नाहीं हें उघडच आहे.

ह्या जगांत मनुष्यास पुष्कळ प्रकारचे मोह पडण्याचा संभव आहे. तथापि ते सर्व त्याच्या शक्तीच्या आटोक्यांतले आहेत. परमेश्वरानें मनुष्यास मोहांतून सुटण्याचा मार्ग खुला ठेविला आहे.

तथापि मनुष्याच्या मनाचे ठिकाणीं बरीच दुर्बलता आहे ह्यांत शंका नाही. म्हणून आपलें आचरण निष्पाप आणि निष्कलंक रहाण्याकरितां आपण नेहमीं परमेश्वराचें ध्यान आणि चिंतन केलें पाहिजे. आपणास एकाद्या भयंकर ठिकाणीं जाण्याचा प्रसंग आला तर आपण आप-

ल्याबरोबर कोणी तरी सोबती घेऊन जातो. आपल्याबरोबर जर एकादा सद्गुणी मित्र असेल तर त्याच्या सहवासा-मुळे षड्पुंच्या तडाक्यांतून आपलें संरक्षण होण्याचा संभव असतो. मनुष्याच्या सोबतीपासून जर एवढी मदत होते, तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या सान्निध्यापासून केवढी होईल बरें ! सर्व कार्ली व सर्व ठिकाणी आपणांस परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचा सहवास मिळण्याजोगा आहे ? परमेश्वर सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी आहे. तथापि त्याच्या सान्निध्यापासून आपलें आचरण निष्कलंक ठेवण्याच्या कार्मीं मदत व्हावी अशी इच्छा असेल तर तो जवळ आहे ही गोष्ट आपण नेहमीं ध्यानांत वागविली पाहिजे. व ह्या हेतूनें ईश्वराचें ध्यान व भजन प्रत्येक मनुष्यानें केलें पाहिजे.

( श्लोक )

बाध्यमानोपि मद्भक्तो । विषयैरजितेन्द्रियः ॥  
 प्रायः प्रगल्भया भक्त्या । विषयैर्नाभिभूयते ॥ १  
 यथाग्निः सुसमिद्धार्चिः करोत्येधांसि भस्मसात् ॥  
 तथा मद्विषया भक्तिरुद्भवैनांसि कृत्स्नशः ॥ १

टीका:—

( ओंढ्या )

माझ्या ठायीं अनन्य प्रीति । सप्रेमयुक्त भजनस्थिति ॥  
 ऐशिया भक्तासी विषय बाधती । हे व्याख्यानास्थिति केंबि घडे ॥ १  
 माझ्या ठायीं अल्पही भक्ति । श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्ती ॥  
 संचित क्रियमाण पापपंक्ती ॥ होय जाळिती निःशेष ॥ १

—एकनाथी भागवत

आपणावर एकादा दुःखाचा प्रसंग आला, अथवा आपल्या हातून एकादा दोष घडला असून त्याबद्दल आप-

णांस अनुताप झाला, तर परमेश्वरास मनोभावे शरण जाणे व त्याच्या नामाचा गजर करणे ह्यासारखी मनुष्याचे समाधान करणारी कोणतीही गोष्ट नाही. अशा वेळीं नास्तिक म्हणवून घेणारांस कोणत्या प्रकारे समाधान होत असेल याची कल्पना करितां येत नाही.

आपण आपले वर्तन अगदीं निर्दोष ठेवण्याविषयीं यत्न केला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रयत्नाचे फल फार मोठे आहे, व ते तात्काळ मिळते. आपल्या बहुतेक दुःखांस आपणच कारण असतो. आह्मी आपल्याच सावलीला भीत असतो, व आपल्याच स्वप्नांनीं अस्वस्थ होत असतो. पण आपण यत्न केला तर शांतीचा लाभ होणे दुर्घट नाही; आपणांस शांतिमुखाचा लाभ होत नसेल तर तो आपलाच दोष आहे असे म्हटले पाहिजे. धर्माच्या योगाने आपणांस ह्या जगांत देखील विश्रान्ति, निर्भयता, शांति आणि निश्चितपणा हीं प्राप्त होतात. स्वर्ग स्वर्ग म्हणून जो म्हणतात तो केवळ पुढेच मिळावयाचा आहे असे नाही. तो आपल्या हृदयांतच आहे.

( ओंब्या )

विषम भोग आल्याहि जाण । निजशांति धरुनि संपूर्ण ॥

सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमाबंत ॥ १

हाता आलिया निजशांति । संसार बापुडें तें किती ॥

तेचि शांतीची स्थिति । स्वये श्रीपती सांगत ॥ २

—एकनाथी भागवत

आपणांस ह्या जगामध्ये ईश्वराच्या कृपेनें कोणत्याहि प्रकारचे भय बाळगावयास नको. कारण,

( ओवी )

सद्भावें करितां माझी भक्ति । भक्तांसी नव्हे विघ्नप्राप्ति  
 भक्तसाख्य मी श्रीपति । अहोरातीं संरक्षीं ॥ १  
 करितां भगवद्भजन । भक्तांसी बाधीना विघ्न ॥  
 तें भक्तीचें महिमान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २

—एकनार्थी भागवत

त्याचप्रमाणें आपणांस सारा दिवस काळजी करीत बसण्याचें कांहीं कारण नाहीं. “ आकाशांत उडणाऱ्या पक्ष्यांकडे पहा. ते कधीं पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा धान्य सांठवीत नाहीत. तथापि परमेश्वर त्यांना अन्न देतो. आपली मनुष्यांची स्थिति त्यांच्याहून किती तरी चांगली आहे ! आपणांस वस्त्रप्रवरणांकरितां काळजी करावयास नको. रानांतील फुलझाडांकडे पहा ! तीं विणीत नाहीत किंवा श्रम करीत नाहीत. पण त्यांना जो सुंदर पोषाख असतो तसा मोठ्या सार्वभौम राजासहि मिळत नसेल. जें आज आहे तर उद्यां चुलीत पडावयाचें, अशा रानांतील गवताला देखील जर परमेश्वर उंची पोषाख देतो, तर तो तुला वखें देणार नाही काय ? काय तुझी अश्रद्धा ही ! ”

( श्लोक )

येन शुक्लीकृता हंसा । शुकाश्च हरितौकृताः ॥

मयूराश्चित्रिता येन । स ते वृत्तिं विधास्यति ॥ १

—हितोपदेश

भावार्थ—ज्यानें हंसांस पांढरा रंग दिला, पोपटांस हिरवा रंग दिला, मोरांस चित्रविचित्र रंगाचा पिसारा दिला, तो तुझ्या अन्नवस्त्राची तजवीज खातरीनें करील.

१. सेंट म्याथ्यूस

आपण परमेश्वराची भक्ति करावयाची ती द्रव्य, वैभव वगैरे मिळण्याच्या हेतूने न करितां, केवळ निष्काम-बुद्धीने केली पाहिजे. तरच तिच्यापासून आपलें कल्याण होईल.

( ओव्या )

लवण जीवना आलें शरण । तें तास्काळ झालें जीवन ॥  
 तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥ १  
 मज रिघोनियां शरण । जो वांच्छी महिमा सन्मान ॥  
 तो गुळा आंतील पाषाण । केवळ जाण गुळ दगडु ॥ २  
 जो कां गुळें माखला दगडु । तो पहातां वरिवरि दिसे गोडु ॥  
 शेखीं परिपाकीं निवाडु । अति जडु कठिणत्वे ॥ ३

—एकनाथी भागवत

ह्या संसारांत तीन प्रकारचे लोक पाहण्यांत येतात. त्यांचा स्वभाव ज्या गुणांवर अवलंबून असतो, ते गुण तीन आहेत. कोणताहि मनुष्य घेतला तरी त्याच्या मनावर ह्या तिहींपैकी कोणत्या तरी एकाचा विशेष अंमल आहे असें दिसून येईल. ते गुण—सत्व, रज, आणि तम, हे होत. त्यांचीं लक्षणें एणेप्रमाणें:—

सस्वगुण:—

( ओव्या )

वाढलिया सस्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न ॥  
 कामक्रोधार्चें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥ १  
 जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं ॥  
 विषय आदळतांहि अंगीं । तें विषयसंगीं गुंतेना ॥ २  
 जेंबि जळामाजिल जळस्थ । पद्मिणीपत्र अलिप्त ॥  
 तेंबि विषयांमाजी चित्त । विषयातीत मद्धोधें ॥ ३  
 सदा मरणभय देहासी । तें मरण आल्या देहापार्शीं ॥

भय नुपजे सात्त्विकासी । मत्पदासी विनटले ॥ ४  
इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमी सदा क्रीडत ॥  
शांति वसे जया आंत । तो जाण निश्चित सात्त्विक ॥ ५

**रजोगुणः—**

( ओंव्या )

खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण ॥  
कर्मेंद्रियां क्रियाभरण । नाना परीचें जाण उत्पादी ॥ १  
शरीर असतां स्वस्थ । मन चिंतातुर अति भ्रांत ॥  
वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदां ॥ २  
जे सदा फळकामें कामुक । वांछीत स्वर्गसुख रसभोग सुख ॥  
द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक ते जाण ॥ ३

**तमोगुणः —**

( ओंव्या )

जागाचि परी निदेला असे । कर्म करी स्फुरण नसे ॥  
जेंवि कां आभाळांत अंबसे । रातीं चाले जैसैं आंधळें ॥ १  
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥  
हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ति ॥ २  
यापरी तमाचें बळ होय । तें मनातें अज्ञान खाय ॥  
ते काळीं मन नष्टप्राय । मूर्छित राहे गूढत्वे ॥ ३

—एकनार्थी भागवत

ह्या तीन गुणांपैकीं सत्त्वगुण हाच श्लाघ्य होय. व तोच मनुष्याची उन्नति करणारा आहे. तमोगुण हा सर्वांत निंद्य आहे. व त्याचें उत्तम उदाहरण कुंभकर्णाच्या इतिहासावरून नजरेस येतें. रजोगुणापासूनहि मनुष्यास शेवटीं पश्चात्ताप होतो. पुराणप्रसिद्ध राजा पुरुरवाह्यानें अनेक वर्षे विषयोपभोगांत घालविल्यानंतर त्याला शेवटीं काय अनुभव आला तो पहा !

( ओंव्या )

नरदेहाचें उत्तमोत्तम । अमूल्य आयुष्य केलें भस्म ॥  
जळो जळो माझे कर्म । निंघ अधर्म मी एक ॥ १  
नरदेहाच्या आयुष्यपुष्टि । साधक रिघाले वैकुंठां ॥  
ज्ञाते ब्रह्म होती उठाउठां । तें म्यां कामासाठीं नाशिलें ॥२  
राजे मुकुटाचे प्रतापपूर्ण । माझ्या चरणा येती शरण ॥  
तो मी कामाच्या आधीन । हें निर्लज्जपण म्यां केलें ॥३  
कामासक्त ज्याचें चित्त । त्याचे सकलहि नेम व्यर्थ ॥  
आपुलें पूर्ववृत्त निंदित । अनुतापयुक्त नृः बोले ॥ ४

— एकनाथी भागवत

रजोगुण आणि तमोगुण जिंकून सत्त्वगुणाची वृद्धि झाली  
असतां मनुष्यास शाश्वतसुखाची प्राप्ति होते. सत्त्वगुणाची  
वृद्धि होण्याचा मुख्य उपाय म्हटला म्हणजे ईश्वरभक्तिच  
होय.

( ओंव्या )

नरदेह पावलिया जाग । आपणाचि नव्हे ज्ञान ॥  
तेथें करावें भगवद्भजन । देहाभिमान सांडुनी ॥ १  
करितां अनन्य भगवद्भजन । सहजें वाढे सत्त्वगुण ॥  
सत्त्वगुणास्तव जाण । उपजे ज्ञान सविवेक ॥ २  
सविवेक ज्ञानाचिये वृत्ति । रजतम दोन्ही झडती ॥  
शोधित सत्त्वाचिये स्थिति । अभेदभक्ति उल्हासे ॥ ३  
करितां देवाचें अभेदभजन । होय स्वानंदाचें साधन ॥  
या नांव बोलिजे विज्ञान । तेथें तिन्ही गुण मिथ्यात्वे ॥४  
नरदेह जोडलिया हातीं । प्राणियांसी एवढी प्राप्ति ॥  
यालागीं मनुष्यदेहीं भक्ति । अवश्य समस्तीं करावी ॥ ५  
हें भगवंताचें गुह्यज्ञान । मुख्यत्वे भक्तिप्राधान्य ॥  
भावे करितां भगवद्भजन । स्त्रिया जन उद्धरती ॥ ६

— एकनाथी भागवत

अशा प्रकारें भगवद्भक्ति केल्यानें मनुष्याच्या अंगीं सत्त्वगुण वाढून तो कोणत्या योग्यतेस पावतो ह्याचें एकनाथांनीं सुंदर वर्णन केलें आहे:—

( ओव्या )

समूळ फलाशा ल्यागूनि । निर्विकल्प निरभिमानी ॥  
जो लागे स्वधर्माचरणां । तै रजतम दोन्ही जिणे सत्त्व ॥ १  
जें भाग्याचें भरण उघडे । तै हरिकथाश्रवण घडे ॥  
मुखीं हरिनाम कीर्ति आवडे । तेणें सत्त्व वाढे अति शुद्ध ॥ २  
कां दैवें जोडल्या संतसंगति । हरिकथा श्रवण लांचावती ॥  
वाचा लांचावे नामकीर्ति ॥ अतिप्रीति अहर्निशी ॥ ३  
ऐशिया अनुवृत्ति । रजतमें दोन्ही क्षीण होती ॥  
सत्त्व वाढे उद्रेकवृत्ती । त्या सत्त्वाची वृत्ति समूळ एक ॥ ४  
भासकत्वे प्रकाश बहुल । विशदत्वे अति निर्मळ ॥  
शिव म्हणजे शांत सरळ । सत्त्वाचें केवळ स्वरूप मुख्य ॥ ५  
सत्त्वाची सत्त्ववृत्ति । आतुडे ज्या साधका हातीं ॥  
ते काळींची पुरुषास्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ६  
तैं विवेकाचें तारूं आतुडे । वैराग्याचें निजगूज जोडे ॥  
सर्व इंद्रियां प्रकाश घडे । शिगे चढे स्वधर्म ॥ ७  
ते काळीं जन जाण अधर्मता । गर्व अभिमान असत्यता ॥  
बलात्कारेहि शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ ८  
निकट असतां दुःखसाधन । सात्त्विक सदा सुखसंपन्न ॥  
बलात्कारें क्षोभवितां मना । सात्त्विक जाण क्षोभेना ॥ ९  
ऐशिया निजसत्त्व दृष्टी । सुखदुःखा येता भेदी ॥  
ल्यासी स्वानंदें कोंदाटे सृष्टि । शुद्ध सत्त्वपुष्टि या नांव ॥ १०

अशाप्रकारची वृत्ति ज्यांची असेल त्यांना इंग्रजी कवींची पुढील वचनें लागू पडतील:—

( श्लोकार्ध )

ज्या ज्या स्थलावरुनियां प्रभुदृष्टि जाई ।  
तें तें सुधीस गमतें सुखशांतिदायी ॥

( श्लोक )

जो जो असे कुशल तो कर सत्कृतीतें ।  
तच्चिंतनीच दबडो न अहर्निशीतें ॥  
ऐशापरी मरण जीवित आणि काल ।  
आनंदरूपचि तयाप्रति भासतील ॥ १

—किंग्स्ले

सरते शेवटीं, लेखणी खालीं ठेवण्यापूर्वीं मयूरकवीच्या  
शब्दांनीं परमेश्वराची प्रार्थना करून हें पुस्तकपुर्णें करितों.

( श्लोक )

सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो ।  
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नाबडो ॥  
सदंघ्रिकमळीं दडो मुरडितां हटानें अडो ।  
वियोग घडतां रडो मन भवच्चरित्रां जडो ॥ १  
न निश्चय कधीं ढळो कुजनविघ्नबाधा टळो ।  
न चित्त भजनीं चळो मति सदुक्तमार्गी वळो ॥  
स्वतत्त्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो ।  
पुन्हां न मन हें मळो दुरित आत्मबोधें जळो ॥ २

## आजपर्यंतचे माझे ग्रंथ

किंमत न दिलेल्यांच्या प्रती शिळक नाहीत.

१. नीतिशास्त्राची मूलतत्त्वे.
२. न्यायतत्त्वे—किं० २ रु०; ट० हं० ४३
३. ज्योतिर्विलास—किं० १।। रु०; ट० हं० ४३
४. संसारसुख—किं० १।।। रु०; ट० हं० ४२
५. शास्त्ररहस्य.
६. आत्मनीतीची तत्त्वे आणि परोपकार.
७. नीतिसिद्धान्त—किं० १।।। रु०; ट० हं० ४३
८. धर्ममीमांसा—नैसर्गिक धर्म आणि भौतिक धर्म—  
किं० २।। रु०; ट० हं० ४३
९. राजनीतीची मूलतत्त्वे—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१०. अज्ञेयमीमांसा.
११. धर्ममीमांसा—पितृमूलक धर्म आणि आध्यात्मिक  
धर्म—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१२. जीवनशास्त्र—किं० १।।। रु०; ट० हं० ४३
१३. ज्ञेयमीमांसा ( पूर्वार्ध )—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१४. भारतवर्षीय भूवर्णन.
१५. ज्ञेयमीमांसा ( उत्तरार्ध )—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१६. जीवितकर्तव्य—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१७. राणीचे राज्याचा इतिहास—किं० २ रु०; ट० हं० ४३
१८. आत्मविद्या—किं० २।। रु०; ट० हं० ४३
१९. समाजशास्त्राचे मूलसिद्धान्त.
२०. समाजशास्त्राचे अनुभवजन्य सिद्धान्त व गृहसं-  
स्था—किं० २।। रु०; ट० हं० ४३
२१. जननमरणमीमांसा—किं० १।।। रु०; ट० हं० ४३
२२. राजकीय संस्था—किं० २।। रु०; ट० हं० ४३

२३. निबंधरत्नमाला—किं० २॥ ६०; ट० हं० ८३  
 २४. विधिसंस्था व धर्मविषयक संस्था—किं० २॥ ६०  
 ट० हं० ८३  
 २५. उद्योगसंस्था व धंदेसंस्था—किं० २॥ ६०; ट० हं० ८३  
 २६. सुख आणि शांति—किंमत २॥ ६०; ट० हं० ८३  
 २७. मानसशास्त्रार्ची तर्क—किंमत २॥ ६०; ट० हं० ८३.

ह्या यादीपैकी आत्मविद्या, सुख आणि शांति, मानसशा-  
 स्त्रार्ची तर्क व जीवितकर्तव्य ह्या ग्रंथांच्या प्रती रा०रा० अच्युत  
 चिंतामण भट, बुधवार पेठ, पुणे ह्यांजकडेहि मिळतील.

### कायम वर्गणीदार व त्यांस मिळणारा फायदा.

प्रतिवर्षीं बहुधा दोन नवीन ग्रंथ मी प्रसिद्ध करित असतां.  
 हे ग्रंथ कोणत्या प्रकारचे असतात त्याची दिशा वरील यादी-  
 वरून कळेल. प्रत्येक ग्रंथाच्या अमुक एक प्रती स्वीकारण्याचें  
 लेखी वचन देऊन ठेविलेले ते कायम वर्गणीदार होत. ग्रंथ  
 लहान—मोठा असेल त्या मानानें अगाऊ वर्गणीदारांस १॥  
 किंवा २ रुपये किंमत ठेविली जाते, व त्या किमतीतहि खालीं  
 लिहिल्याप्रमाणें कायमच्या वर्गणीदारांस फायदा मिळतो.

- ( १ ) पुण्यातल्यांस ४ आणि कमी पडतात.
- ( २ ) बाहेरगांवच्यांस पोस्टेज व व्ही. पी. चा खर्च  
 पडत नाहीं.
- ( ३ ) पांच प्रती घेणारांस सहा प्रती मिळतात.

४६८ नारायण पेठ, } ब० ग० दाभोळकर  
 पुणे सिटी. } ग्रंथप्रकाशक













